

मिरा भाईदर महानगरपालिका

मुख्य कार्यालय, तिसरा मजला, छत्रपती शिवाजी महाराज सभागृह

मा. महासभा दि. ०७/०६/२०१९

आज शुक्रवार दि. ०७/०६/२०१९ रोजी मिरा भाईदर महानगरपालिकेची मा. महासभा सकाळी ११.०० वाजता सभा सुचना क्र. ०५ दि. ३०/०५/२०१९ रोजीच्या विषयपत्रिकेवर विचार विनिमय करणेकरिता महापालिका सभागृह, ३ रा मजला, छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे मा. महापौर यांच्या अध्यक्षतेखाली भरली असता खालीलप्रमाणे सदस्य हजर होते.

उपस्थित सदस्य

१)	डिम्पल विनोद मेहता	महापौर
२)	चंद्रकांत सिताराम वैती	उपमहापौर
३)	व्यास रवि वासुदेव	सभापती, स्थायी समिती
४)	पाटील रोहिदास शंकर	सभागृह नेता
५)	भोईर राजू यशवंत	विरोधी पक्षनेता
६)	भोईर सुनिता शशिकांत	सदस्य
७)	शाह रिटा सुभाष	सदस्य
८)	तिवारी अशोक सूर्यदेव	सदस्य
९)	पांडेय पंकज सूर्यमणि	सदस्य
१०)	कांगणे मीना यशवंत	सदस्य
११)	सिंह मदन उदितनारायण	सदस्य
१२)	शेंडी गणेश गोपाळ	सदस्य
१३)	कदम अर्चना अरुण	सदस्य
१४)	नलावडे दिनेश दगडु	सदस्य
१५)	भोईर गणेश गजानन	सदस्य
१६)	पाटील प्रभात प्रकाश	सदस्य
१७)	गुप्ता कुसुम संतोष	सदस्य
१८)	रावल मेघना दिपक	सदस्य
१९)	शाह राकेश रतिशचंद्र	सदस्य
२०)	सिंग श्रीप्रकाश जिलेदार	सदस्य
२१)	धूवकिशोर मन्साराम पाटील	सदस्य
२२)	जैन गीता भरत	सदस्य
२३)	जैन सुनिता रमेश	सदस्य
२४)	जैन राजेंद्र भवरलाल	सदस्य
२५)	भूप्ताणी रक्षा सतीश (शाह)	सदस्य
२६)	मोकाशी दिपाली आनंदराव	सदस्य
२७)	रकवी वैशाली गजेंद्र	सदस्य
२८)	अग्रवाल सुशील गोपीकिशन	सदस्य
२९)	खंडेलवाल सुरेश जगदीश	सदस्य
३०)	परदेशी गिता हरीश	सदस्य
३१)	पाटील नरेश तुकाराम	सदस्य
३२)	सत्यद नुरजाहो नाझर हुसेन	सदस्य

३३)	शेख अमजद गफार	सदस्य
३४)	घरत तारा विनायक	सदस्य
३५)	पांडे स्नेहा शैलेश	सदस्य
३६)	आमगावकर हरिश्चंद्र रामचंद्र	सदस्य
३७)	शिर्के अनंत गेणू	सदस्य
३८)	पाटील वंदना विकास	सदस्य
३९)	पाटील संध्या प्रफुल्ल	सदस्य
४०)	पाटील प्रविण मोरेश्वर	सदस्य
४१)	डॉ. पाटील प्रिती जयप्रकाश	सदस्य
४२)	शेष्ठी अरविंद आनंद	सदस्य
४३)	गेहलोत हसमुख मोहनलाल	सदस्य
४४)	शिंदे रुपाली वसंत (मोदी)	सदस्य
४५)	थेराडे संजय अनंत	सदस्य
४६)	मुखर्जी अनिता बबू	सदस्य
४७)	हसनाळे ज्योत्सना जालींदर	सदस्य
४८)	पारथी सुजाता यशवंत	सदस्य
४९)	म्हात्रे सचिन केसरीनाथ	सदस्य
५०)	यादव मिरादेवी रामलाल	सदस्य
५१)	म्हात्रे मोहन गोपाळ	सदस्य
५२)	सोनार सुरेखा प्रकाश	सदस्य
५३)	भोईर विणा सुर्यकांत	सदस्य
५४)	भोईर कमलेश यशवंत	सदस्य
५५)	पाटील अनिता जयवंत	सदस्य
५६)	म्हात्रे परशुराम पदमाकर	सदस्य
५७)	भोईर भावना राजू	सदस्य
५८)	मांजरेकर आनंद दत्ताराम	सदस्य
५९)	अरोरा दीपिका पंकज	सदस्य
६०)	बेलानी हेमा राजेश	सदस्य
६१)	दळवी प्रशांत जानदेव	सदस्य
६२)	गजरे दौलत तुकाराम	सदस्य
६३)	नाईक विविता विवेक	सदस्य
६४)	सौंस नीला बर्नाड	सदस्य
६५)	राय विजयकुमार सिस्थन नारायण	सदस्य
६६)	शेख रुबीना फिरोज़	सदस्य
६७)	डिसा मर्लिन मर्विन	सदस्य
६८)	सावंत अनिल दिवाकर	सदस्य
६९)	मेहरा राजीव ओमप्रकाश	सदस्य
७०)	परमार हेतल रतिलाल	सदस्य
७१)	भट दीप्ती शेखर	सदस्य
७२)	कासोदारिया अश्विन शामजीभाई	सदस्य
७३)	भावसार वंदना संजय	सदस्य

७४)	शाह सीमाबेन कमलेश	सदस्या
७५)	दुबे मनोज रामनारायण	सदस्य
७६)	विराणी अनिल रावजीभाई	सदस्य
७७)	सपार उमा विश्वनाथ	सदस्या
७८)	अहमद साराह अकरम	सदस्या
७९)	इनामदार जुबेर अब्दुल्ला	सदस्य
८०)	शेख अशरफ मोहम्मद इब्राहीम	सदस्य
८१)	भोईर जयेश भानुदास	सदस्य
८२)	म्हात्रे नयना गजानन	सदस्या
८३)	भानुशाली वर्षा गिरधर	सदस्या
८४)	म्हात्रे विनोद काशिनाथ	सदस्य
८५)	गोविंद हेलन जॉर्जी	सदस्या
८६)	बगाजी शर्मिला विन्सन्ट	सदस्या
८७)	बांड्या एलायस दुमिंग	सदस्य

गैरहजर सदस्य -

१)	गोहिल शानू जोरावर सिंह	सदस्या
२)	पाटील वंदना मंगेश	सदस्या
३)	रॉड्रीकस मोरस जोसेफ	सदस्य
४)	पाटील जयंतीलाल गुरुनाथ	सदस्य
५)	जैन दिनेश तेजराज	सदस्य

रजेचा अर्ज -

१)	ढवण निलम हरीशचंद्र	सदस्या
२)	पाटील धनेश परशुराम	सदस्य
३)	परेरा कॅटलीन एन्थोनी	सदस्या

मा. महापौर :-

नमस्कार उपस्थित सर्व मान्यवर पदाधिकारी, गटनेते, नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी वर्ग, पत्रकार बंधू व नागरीक यांचे स्वागत आहे. रमजान ईदच्या सर्वांना शुभेच्छा. सर्वांनी आजची सभा खेळीमेळीच्या वातावरणात शांततेत पार पाडावी. सचिव साहेब महासभेला सुरुवात करावी.

नगरसचिव :-

मा. महापौरांच्या परवानगीने मिरा भाईंदर महानगपालिकेची मा. महासभा शुक्रवार दि. ०७/०६/२०१९ रोजी सकाळी ११.०० वाजता मिरा भाईंदर महानगरपालिका, स्व. इंदिरा गांधी भवन, मुख्य कार्यालय, तिसरा मजला, छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात महासभा सुचना क्र. ०१ मधील प्रकरणांवर विचार विनिमय करण्यासाठी आयोजित करण्यांत येत आहे. प्रथम आपण प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात करणार आहोत. प्रश्न क्र. १४ श्री. अनिल सावंत यांनी विचारलेला प्रश्न आहे. ११ वाजून ४० मिनिटे झालेली आहेत.

अनिल सावंत :-

महापौर मँडम आपल्या परवानगीने आचारसंहिता लागल्यानंतर जवळ जवळ दोन महिन्यानंतर आजची ही महासभा लागत आहे. जवळ जवळ ३० ते ३२ विषय आहेत. महत्वाचे विषय आजच्या महासभेमध्ये आहेत आणि आज कमिशनर साहेब मिटींगमध्ये नाहीत. पूर्वी त्याची अशी काही फ्री अपॉईंटमेंट वैरे होती किंवा अचानक ठरले काय?

मा. महापौर :-

ते नाहीत. त्यांच्या मुलाचे काही महत्वाचे काम होते म्हणून ते आले नाहीत.

अनिल सावंत :-

पर्सनल.

मा. महापौर :-

हो.

अनिल सावंत :-

महापौर मँडम, महासभेमध्ये प्रश्न विचारायचा उद्देश हाच असतो की ज्या वेगवेगळ्या शहराचे काहीतरी हित व्हावे. पालिकेचे काहीतरी हित व्हावे. मागच्या वेळेला माझा प्रश्न होता ते बाजार ठेक्यांमध्ये जो डिफॉल्टर आहेत ज्यांनी आपली गॅरंटी कामाच्या वेळेस जे चेक बाऊन्स केलेले आहेत अशा लोकांवर कारवाई करण्यात येईल अशा ठेकेदारांवर कारवाई करण्यात येईल आणि त्यांना परत ठेके देण्यात येणार नाहीत. इनडायरेक्टली सुध्दा असे कमिटमेंट प्रॉमिस डायस वरुन आपण निर्देश दिल्याप्रमाणे मा. आयुक्तांनी काय कारवाई झाली अशा ठेकेदारांवर काय कारवाई झाली? उत्तर नसेल तर प्रश्न पेंडींग ठेवतो. पुढचा प्रश्न घेतो.

दिपक पुजारी (मा. उपायुक्त) :-

मा. महापौर मँडमच्या परवानगीने बोलतो, शहरामध्ये एकूण ५ ठिकाणी आपली बाजार ठेके दिलेले आहेत. भाईदर (प.), भाईदर (पू.) मिरारोड ते चेणा विभाग आणि मुर्धा ते उत्तन.

अनिल सावंत :-

पुजारी साहेब तो माझा प्रश्न नाही यालाच अनुषंगाने जे ठेकेदार डिफॉल्टर होते बाजार ठेक्याचे ज्यांनी महापालिकेचे चेक बाऊन्स केले होते अशा ठेकेदारांवर काय कारवाई केली मला आपण उत्तर देणार होतात. पण ते उत्तर मला काही मिळाले नाही म्हणून मी सभागृहामध्ये विचारत आहे.

दिपक पुजारी (मा. उपायुक्त) :-

सदरील प्रकरण २०१५ चे आहे. जे ठेकेदार ज्यांचे चेक बाऊंस झालेले आहेत त्यांच्यावर आपण यापूर्वीच गुन्हे दाखल केलेले आहेत. सदरील प्रकरण जे आहे ते न्यायप्रविष्ट आहे.

अनिल सावंत :-

मग त्या ठेकेदारांना तुम्ही परत ठेके दिले आहेत बाजाराचे.

दिपक पुजारी (मा. उपायुक्त) :-

त्या ठेकेदारांना ठेके आपण दिलेले नाहीत.

अनिल सावंत :-

वसुली मात्र तेच करत आहेत. त्याची चौकशी कमिशनर साहेब करणार होते. मागच्या मिटींगमध्ये त्यांनी प्रॉमिस केले होते त्याची संपूर्ण चौकशी करून असे कोणी आढळले असतील त्यांचे ठेके काढून घेण्यात येतील.

दिपक पुजारी (मा. उपायुक्त) :-

हे जे आपण ठेके दिलेले आहेत ते आपण पूर्वीच्या ठेकेदारांना दिलेले नाहीत.

अनिल सावंत :-

आज पूर्वीचाच ठेकेदार वसूल करत आहेत. मार्केटमध्ये हीच परिस्थिती आहे. त्याची काय चौकशी केली. कमिशनर साहेब आज असते तर बरे झाले असते. संयुक्तीक उत्तर मला त्यांच्याकडून मिळाले असते. पण माझी आपल्याला विनंती आहे की ह्याची परत एकदा चौकशी करून जर खरोखर असे कोणी असतील आज जर मार्केटमध्ये तुम्ही बघितले तर ठेकेदार तेच आहेत. ज्यांनी पालिकेचे नुकसान केलेले आहे वसुली तेच करत आहेत. पेपरवर कुठेतरी वेगळे असतील आयुक्तांनी मला प्रॉमिस केले होते की ह्या सर्वांची मी चौकशी करेल आणि जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल आणि त्यांना परत ठेके देण्यात येणार नाहीत. प्रश्न क्र. १५ दुसऱ्या प्रश्नाच्या अनुषंगाने मँडम आज शहरामध्ये महत्वाचा प्रश्न आहे. अनधिकृत फेरिवाल्यांचा महापालिका ठेका देते. ठेकेदार बाजार फी वसुली करतो. २००७ ला आपण २.६४ करोडला तो ठेका दिला होता बाजाराचा. शहराचे क्षेत्रफळ तेवढेच आहे आणि आज तो ठेका जवळ जवळ ७.०० करोडला गेला. म्हणजे ७ करोड २००७-०८ ला २ लाख ६४ हजार करोड होता. २.६४ करोड मग आता हे जवळ जवळ १६५ टक्के वाढ आपण महापालिकेनेच करून दिलेली आहे ठेकेदारांना. म्हणजे २००७ ला जेवढे फेरिवाले होते त्याच्या १६५ टक्के फेरिवाल्यांना बसायला महापालिकेनेच प्रवृत्त केलेले आहे त्यांच्यासाठी कोणतेही नियोजन महापालिकेने केलेले नाही. हा जो मोठा प्रश्न आहे फेरिवाल्यांवर कारवाई ही कधी होतच नाही. हॉकर्स नो हॉकर्स झोन बनविलेले आहेत. नो हॉकर्स झोनच्या पाटी खाली फेरिवाले जाऊन बसतात. लॉयन ऑर्डरचा प्रश्न तयार होतो. मिरारोड सारख्या सुंदर रेल्वे स्थानक आज त्याठिकाणी आपण डेव्हलप करत आहेत. डेव्हलप होत आहे. वारंवार

तिथे जाऊन बघा त्याची ७५ टक्के जागा ही फेरिवाल्यांनी व्यापलेली असते. म्युनिसिपाल्टीमधून फोन जातो की कारवाई होणार आहे. मग ते पुनम सागर रोडला दोन्ही बाजूला जातात. अधिकाऱ्यांना विचारले तर ते सांगतात की साहेब लाखो रुपयांचे सामान आम्ही जप्त केलेले आहे. तरी सुधा हे लोक सोडवायला येत नाही. एवढे कुटून सामान आणतात. मग पालिका कारवाई करणार आहे की नाही हा प्रश्न आहे. ठेकेदाराला आपण १६२ टक्के वाढीव म्हणजे २००७ पासून आजपर्यंत जेवढा वाढीव ठेका आपण दिलेला आहे ठेकेदार आपली बाजार फी वसूल करण्यासाठी फेरिवाले त्याला जास्तीत जास्त पाहिजे मग ते कुठेही बसु देत. मग अशावेळी पालिका आपली भुमिका कशाप्रकारे मांडणार आहे आणि कशाप्रकारे त्यांच्यावर कारवाई करणार आहे. त्याच्यासाठी मी हा प्रश्न ह्या ठिकाणी विचारला होता. ह्या फेरिवाल्यांच्या प्रश्नांसाठी आपण विशेष महासभा लावली विशेष महासभेमध्ये डिस्क्शन झाले. परंतु कारवाई शुन्य आज प्रश्न एवढा वाढला आहे. मिरारोड सारख्या परिसरामध्ये सिल्वर पार्क पासून संध्याकाळी सृष्टीमध्ये जायचे असेल १ कि.मी. सुधा डिस्टन्स नाही ४५ मिनिटे लागतात. गाडीने स्टेशनच्या मार्गाने तर आम्ही येऊच शक्त नाही. पुनम सागर स्टेशनचा जो रोड आहे त्या मार्गाने आपण येऊच शक्त नाही. मग ही तुमची कारवाई होणार आहे की नाही.

दिपक पुजारी (मा. उपायुक्त) :-

शहरातल्या फेरिवाला समिती जे धोरण आहे ते अंतिम टप्प्यात आहे. मा. राज्य शासनाने जे गाईड लाईन्स दिलेल्या आहेत. मा. संचालकांनी आपल्याला त्या संदर्भात सुचना केलेल्या आहेत आणि ही लिस्ट अंतिम झालेली आहे. सर्वचे काम चालू झालेले आहे. सर्व पूर्ण झाल्यानंतर त्यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे आपली जी फेरिवाला कमिटी आहे त्यात आपल्याला किती झोन करायचे आणि त्याअनुषंगाने आपली कारवाई पूर्ण होणार आहे. सध्या पुरते धोरण अंतिम करण्यासाठी सर्व झाल्यानंतर आपण थांबलेलो आहेत.

अनिल सावंत :-

ठेक्याची जी रक्कम आपण ठरवतो ती कुठच्या आधारावर ठरवतो? बाजारचा जो ठेका देतो एखाद्या विशिष्ट परिसरातल्या बाजाराचा तुम्हाला ठेका द्यायचा आहे फॉर एकझाम्पल मिरारोड मग ती अमाऊंट तुम्ही कशाच्या आधारे ठरवता?

दिपक पुजारी (मा. उपायुक्त) :-

फेरिवाल्यांची जी अमाऊंट आहे आपण जे २०१५ ला सर्व केलेला आहे आणि त्यानंतर आपण अँप्रोच जो फेरिवाल्यांची संख्या गृहित धरून ई-टेंडरींग केल्यानंतर आपण ते अंतिम करतो.

अनिल सावंत :-

म्हणजे साहेब महापौर मँडम याच्यामध्ये सुधा शहरात ४ ठिकाणी आपण ठेके देतो. बाजार ठेके ते सुधा अंदाजे काम चाललेले आहे. त्यामध्ये कुठच्याही सर्व कुठचीही मोजणी महापालिकेतर्फे करता येत नाही की ह्या ठिकाणी फेरिवाले आहेत आणि किती फेरिवाले बसायला पाहिजे. मी त्यांना विचारले होते महापालिकेतर्फे असे काही सर्व करता येतो का? २००७ नंतर आज १२ वर्ष झाली महापालिकेतर्फे उत्तर देण्यात येते. शहरामध्ये किती फेरिवाले आहेत. याची महापालिका मोजणी झालेली नाही. फेरिवाला सर्वेक्षण करणोकमी समाजकल्याण विभागाकडून फेरिवाला सर्वेक्षण करणोकमी प्राप्त निविदांना मंजुरी घ्यायची कारवाई सुरु आहे. म्हणजे अजून निविदेस मंजूरी करण्यात आलेली नाही. सर्वचा विषयच नाही. म्हणजे १२ वर्ष जवळ जवळ ह्या शहरामध्ये आपण महापालिकेने ह्या फेरिवाल्यांच्या घशात हे शहर घातलेले आहे असे नाईलाजाने म्हणावे लागेल. काही सर्व नाही काही मोजणी नाही. ४ ठिकाणचे आपण बाजार ठेके देतो त्याचे कुठचेही कॅल्क्युलेशन नाही. तरी सुधा ई-टेंडरींग करायचे म्हणजे जो जास्त बोली लावेल त्याला ठेका द्यायचा. शहराचा सत्यानाश होऊ दे. पालिकेला रेहेन्यु मिळू दे. रेहेन्यु सुधा कसा की ते चेक बाऊंस करतात. अशाप्रकारे हा भोंगळ कारभार जवळ जवळ सुरुवातीपासून ह्या शहरामध्ये झालेला आहे. मग याच्यामध्ये कायमस्वरूपी उपाययोजना होणार आहे की नाही. इतर शहरांमध्ये ही परिस्थिती नाही. गोवा, इंदूर, इतर काही ह्या इथे कुठे फेरिवाले दिसत नाही. आज एवढी वाईट परिस्थिती आहे की घरातुन बाहेर पडायला पण लोक धसका घेतात. त्यामुळे चो-या माच्या, चैनसन्चिंग हे प्रकार तर आहेच. एवढे सुशोभित चांगले फुटपाथ काही ठिकाणी बनविलेले आहेत. पूर्ण फुटपाथ कब्जा केलेला आहे. काही दुकानदारांनी दुकानापुढे २-२, ३-३ फेरिवाले बसविलेले आहेत. कायमस्वरूपी उपाययोजना कधी होणार? केव्हा तरी एकदा सहा वाजता कारवाई करायची दोन तास आणि लोकांना दाखवायचे आम्ही कारवाई केली असेल पण प्रॉपर कारवाई पालिकेतर्फे होणार आहे की नाही वॉर्ड ऑफिसर काय करतात. आज सांगायला लाज वाटते आपले जे बाऊंसर ठेवलेले आहेत त्यांनी फेरिवाले बसविलेले आहेत. जाणीवपुर्वक आम्ही जबाबदारीने मी आरोप करतो. एस.के.स्टोनला जे मच्छीवाले आहेत.

तुमचे जे ठेकेदार आहेत सिक्युरीटीचे बाऊंसर ते तिथे हफ्ते वसुल करतात. एवढे मुजोर झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये मला एकच उत्तर हवे आहे की पालिका काय कारवाई करणार आहे. मग मी माझा प्रश्न संपवतो. उगाच जास्त डिस्कशन करून फायदा नाही. रिझल्ट पाहिजे.

जुबेर इनामदार :-

साहेब आम्ही स्थायी समितीमध्ये १९ लाख रुपये तीन महिन्यांसाठी मंजूरी दिली होती. एक स्पेशल स्कॉर्ड नेमला होता. त्या स्कॉर्डला जबाबदारी देण्यात आली होती. मुख्य रस्ते जे आहेत ते मोकळे ठेवायचे. त्या स्वॉर्डच्या मिस स्टॅर्डिंग झाले का? सुरु होताच त्याचं काम सुरुच झाले नाही. ठराविक दिवशी काही दिसले करताना त्याच्यानंतर ते पूर्ण काम बंद पडले. फेरिवाले कमी करायचे की फेरिवाला वाढवायचे हा मोठा विषय महापालिकेचा आहे. महापौर मँडम तुम्ही ह्या सभागृहामध्ये कमीत कमी ९ वाजल्यापासून म्हणजे इथे ऐतिहासिक चर्चा सकाळी ९ वाजल्यापासून मला वाटते प्रत्येक लोकप्रतिनिधी इथे उपस्थित होते. प्रत्येक लोक प्रतिनिधीने एक आवाजाने आम्हाला फेरिवाला मुक्त शहर पाहिजे असे सगळे काही असताना मी त्या सभेमध्ये सुध्दा विशेष सभेमध्ये सुध्दा हा विषय मँडला होता की खरोखरच प्रशासनाला हे नको असेल तर आपला हा कुठेतरी ठेका बंद केला पाहिजे. २-५ कोटी रुपये हा रेव्हेन्यू भाग आम्हाला मंजूर आहे. आपल्या पालिकेचा कुठेतरी एक मालकी फायदा होतो त्याचा मात्र त्याच्यामुळे आपल्याला त्रास ह्या शहराला किती होतो. त्याचा सुध्दा आपल्याला कुठे तरी लेखाजोखा बघायला पाहिजे. आज शहरामध्ये फेरिवाले वाढत आहेत. त्याला कारण मुख्य म्हणजे ठेकेदारच आहे. ही ठेका पधत बंद करा. फेरिवाले स्वतः आणता आणि हेच आणून बसवत आहेत. त्यांचे संरक्षण करायला हेच आहेत. प्रशासनाच्या कर्मचाऱ्याबाबोर वाटाघाटी करणारे हे ठेकेदारच आहेत. त्यांच्यामुळे खरोखर आणि हा स्पष्ट आरोप आहे आणि तो कोणी नाकारु शकत नाही. म्हणून आज शहरामध्ये फेरिवाल्यांचा अतिक्रमण जे वाढलेले आहे. त्याला मुख्य कारण म्हणजे हेच उपमहापौर साहेब आमची आपल्यास विनंती आहे. कुठेतरी ह्याला अंकुश लावा. ही चर्चा ह्या सभागृहामध्ये नेहमी चालत आलेली आहे आणि चालत राहणार. आमचे सन्मा. सदस्य तर आत्मदहन करायला निघाले होते. बोलणे हे सोपे नाही एक कुटुंब घेऊन चालणारा व्यक्ती अशाप्रकारे बोलतो म्हणजे त्याला त्यांचा किती त्रास आहे. हा प्रत्येकाला ह्या विषयाचा त्रास आहे. कुठेतरी प्रशासनाने याचे गांभिर्यपणे घेतले पाहिजे. राष्ट्रीय फेरिवाला धोरण हा विषय घेऊन फक्त सभागृहाची दिशाभूल करायची. ते ही योग्य नाही. राष्ट्रीय फेरिवाला धोरणामध्ये बरेच काही अटीशीर्ती आहेत. ते फेरिवाले कधीच पूर्ण करू शकणार नाही. त्याला प्रशासनाने ताकतीने धरले पाहिजे. त्या विषयाला आमची आपणास खरोखर परत एकदा विनंती आहे याला कुठेतरी अंकुश लावा. थांबवा. धन्यवाद.

रवि व्यास :-

महापौर मँडम, आपकी परभिशनसे बोलना चाहूँगा, आयुक्त साहब जरा मुझे जानकारी दिजीए स्टॅडिंग कमिटी में हम लोगो ने कुछ महिने पहले फेरिवाला का जो शहर में सर्वे करना था। वह हम लोगोने रिझर्व्हेशन पास किया था। उसके अंदर मेरे ख्याल से ६ महिने का टाईम पिरेड दिया गया था। जिसमें फेरिवालो का टोटल जहाँ पे बैठे हैं कौनसा लोकेशन है कितने फेरिवाले हैं, कौनसा प्रकार का वह बिझनेस करते हैं। वहाँ पे कितने सालों से हैं उनका अॅडरेस प्रूफ रेसिडेंस प्रूफ ऐसी सारी जितनी भी जानकारी थी उसके लिए हम लोगो ने एक एजन्सी को अपॉईंट किया था। तो वह एजन्सी का काम पुरा हुआ है या नहीं हुआ है। कितना हुआ है, कब तक होगा ताकी हम लोगो को एक्सॉक्टली पता चले की इस फेरिवालो की जो समस्या है इसमें हम लोगो को टेंडर निकालने चाहिए या महापालिका से ही हमें उन लोगो को लायसन्स इश्यु करने चाहिए। इस तरीके का धोरण हम लोग महासभा में लेके आके यह समस्या को पूर्ण रूप से हम लोग खत्म कर सकते हैं। तो सबसे इम्पॉटन्ट यह है की, प्रशासन की पुरी जिम्मेदारी है हम लोग तो हमारा काम कर देते हैं, लेकिन आगे आप लोगो का फॉलो अप करने का काम आपका है। और जैसे की, सन्मा. सदस्य जुबेरभाई अनिल भाईने कहाँ बिलकुल मैं पूर्ण रूप से सहमत हूँ। शहर में वाकई फेरिवाले इतनी ज्यादा समस्या हो गई है की, लोगो को चलना मुश्किल हो गया है। हर जगह ट्राफीक हो गया है और फेरिवालो की दादागिरी भी बहुत बढ गई है। मैं आप लोगो को जानकारी देना चाहूँगा की मुझको भी फेरिवालोने झुटा क्रिमिनल केस दाखिल किया। यह लोग युनियन बनाके दादागिरी भी इस तरीके से करते हैं की प्रशासन जब कारवाई करने जाती है तो उसमें भी अडचण निर्माण होती है। साथ में मैं यह भी कहना चाहूँगा की अभी हम लोगो ने जो फेरिवाला पथक बनाया है जिसमें कुछ बाऊंसर है और कर्मचारी है मैंने कल ही खेत्रे साहब को फोन किया था की यह लोग जब सामान उठाते हैं तो लोगो के कपडे उठा लेते हैं। जो दुकान के बाहर पडे रहते हैं या किमती सामान उठा लेते हैं तो

उसका क्या प्रॉपर अकांक्ष होता है की नहीं होता है। जैसे की अगर कोई भी सामान लेके आए तो उसकी एक बुक मेन्टेन की जाती है की नहीं कि जाती है। जिसके अंदर कौनसा सामान लाया है कितनी उसकी छँल्यू अप्रॉक्झीमेट क्या है और इस सामान का हम लोगों ने क्या किया उसे फाईन पॅनल्टी मारके रिटर्न दिया था। उस पर हम लोगों ने जे.सी.बी. से तोड़ के नष्ट कर दिया क्या किया। यह काफी सारी समस्या है जो की फेरिवाला पथक के माध्यम से हम लोगों के सामने आ रही है और आयुक्त साहब निश्चित रूप से आप बहुत जादा इसपे ध्यान दिजीए। दुसरा मैंने स्टॅन्डिंग में भी कहाँ था तत्कालीन उपायुक्त म्हसाळ साहब थे तभी मैंने एक सजेशन दिया था जो हमारे फेरिवाला पथक के जो पथक प्रमुख है वह छिले कई सालों से पथक प्रमुख के पोस्ट पे है। तो उन लोगों के साथ के अंदर आपके अंदर उन लोगों की सेटींग हो जाती है। जिसकी वजह से यह कारवाई करने में जैसे ही कारवाई करने जाते हैं तब पहिले से ही फोन करके इन्फॉर्म उनको दी जाती है। यहाँ पे पथक निकल रहा है तो उस में भी जो भी फेरिवाला होते हैं उनको यहाँ वहाँ आगे पिछे हो जाते हैं। तो साहब मैं आपसे विनंती करूंगा सबसे पहले जो भी पथक प्रमुख है उन सभी का डिपार्टमेंट चेंज किया जाए। होता क्या है की वेर्स्ट के जो पथक प्रमुख है उनको ईस्ट में डाल देते हैं, ईस्ट वाले हैं उनको मिरारोड में डाल देते हैं। लेकिन सर्कल वही का वही घुमते रहता है। ता जब तक डिपार्टमेंट चेंज नहीं होगा तब तक हमें रिझल्ट नहीं आएगा और साहब जैसे की मैंने आपको कहाँ जो सर्वेक्षण के लिए हम लोगोंने जो एजन्सी दी हुई है उसकी आप एक बैठक लिजीए जिसके अंदर सारे पदाधिकारीयों को बुलाइए। विरोधी पक्ष को भी बुलाइए सारे गटनेताओं को भी बुलाइए महापौर मँडम के दालन में और जो भी योग्य है कारवाई इसके अंदर किजीए।

अशरफ शेख :-

महापौर मँडम इसी विषय पर में दो मिनिट बोलुंगा यही विषय है मँडम यह जो गाड़ीवाला अभी रवि भाईने जो कहाँ उसके बारे में मैं आपको बता दु की हर गाड़ी के निचे कलर होता है। हरा कलर, भगवा कलर, ब्ल्यू कलर यह सब कलर की गाड़ीया है उसके निचे सिर्फ कलर होता है। जब हमारे यहाँ की गाड़ी सब उठाने के लिए लोग आते हैं पालिका के तो पहले फोन आता है। वह चले जाते हैं और बदकिस्मती से अगर वह गाड़ी मिल गई तो वह गाड़ीवाला बोलता है की, दो धंटे के बाद हमारी गाड़ी आ जाएगी क्योंकी उसके निचे भगवा कलर था या ब्ल्यू कलर था तो इस बात के उपर भी गौर करो की उसके निचे हर गाड़ी के निचे जो कलरींग लगा के रखा है। यह पालिका के अधिकारीयों की और गाड़ी वालों की साहब में डायरेक्ट आरोप कर रहा हूँ की, उन लोगोंकी साठगाठ है और यह ऐसा नहीं है की, किसीको मालुम नहीं है यहाँ पर जितने सन्मा. सदस्य बैठे हैं जादा तर सभी को इसके बारे में मालुमात है। सिर्फ अधिकारीयों को नहीं मालुम है बस यही फरक है। तो आप उनको आदेश दिजीए की इस किसम की कारवाई है वह जल्दी से जल्दी करे।

धृवकिशोर पाटील :-

सन्मा. सदस्य अनिल सावंत यांनी जो प्रश्न विचारला मँडम खरच ह्या शहरामध्ये फेरिवाल्यांची समस्या तीव्र स्वरूपात आहे. अनेक वेळा प्रशांत यांनी आवाज उचलला होता. आता अनिलने आवाज उचलला आहे. अँकव्युअली प्रत्येक सदस्याची मँडम मनापासून इच्छा आहे की हे शहर अनधिकृत फेरिवाल्यांपासून मुक्त व्हावे आणि आपण ते अनधिकृत फेरिवाले उचलण्याकरिता वेगवेगळ्या आपण स्किम आणतो. आपल्याकडे बाऊंसर पहिला होते. प्रत्येक वॉर्ड ऑफिसरला आपण १०-१० बाऊंसर दिले. त्यांनी एक फेरिवाला पथक नेमले आणि तो संध्याकाळी उचलतो. सकाळी उचलतो रिझल्ट नाही. म्हणून स्टॅन्डिंग कमिटीमध्ये आम्ही सगळ्या सदस्यांनी चर्चा करून एक प्रायोगिक तत्वावरती एक ५० लोकांची टीम तयार केली. आणि त्या टीमला शहरातील मुख्य रस्ते दिले. ती टीम काम करते. आज ते ५० लोक आपले ६ प्रभाग समिती मध्ये ६० बाऊंसर म्हणजे एवढे लोक असुन सुध्दा फेरिवाल्यांची समस्या ज्या प्रमाणामध्ये सुटली पाहिजे त्या प्रमाणे सुटली नाही. लहाने साहेब ह्या सर्वांच्या विषयावरती मी अभ्यास केला. साहेब एक दुःख वाटते की, अधिकार्यांची मानसिकता ही नाही आहे. हे मी तुम्हाला प्रुफ करून देतो. खेत्रे नावाचे आपले अधिकारी विभाग प्रमुख आहेत. त्यांना सांगितले आयुक्तांनी सांगितले ते बोलतात पोलीस प्रोटेक्शनची गरज आहे. त्यांना अनधिकृत फेरिवाल्यांना पोलीस फोर्सची गरज आहे? साहेब हे फेर धंदा करतात आणि रात्री आपले सामान जशी आपली बापाची जागा आहे असेच ठेवतात. त्याच्यामुळे साफसफाई होत नाही. त्यामुळे रहदारीला अडथळा होतो. लोकांना चालता येत नाही आणि हे सामान उचलण्याकरिता सुध्दा तुमच्या अधिकार्यांना मानसिकता काय पोलिस प्रोटेक्शन पाहिजे. साहेब त्यांचा असिस्टन्ट राजीव बंदीछोडे त्या खेत्रे सांगितले आहे तु त्याला सांग आणि काही मदत लागली तर मी आहे. रात्री मला फोन कर. सकाळी मला फोन कर मी अव्हेलेबल असतो. त्या एका छोट्याशा क्लार्कने ती १० माणसे घेतली. ४ गाड्या घेतल्या आणि सगळं सामान उचलून आणले. सर एखादा क्लार्क करतो

आणि आपला अतिक्रमणचा इनचार्ज खेत्रे हे काम करु शकत नाही. अधिकाऱ्यांची मानसिकता पाहिजे. संडेच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस तुमचे बाऊंसर नुसते बसलेले असतात. आम्ही वॉर्ड ऑफिसरला फोन करतो की जर हे लोक अनधिकृत फेरिवाल्यांना हटवू शकत नाही, त्यांना आपण पगार का देतो. त्यांना आपण का पोसायला घेतलेले आहे. ही अधिकाऱ्यांची मानसिकता पाहिजे. जर आम्ही नगरसेवक एरियामध्ये फिरुन तुम्हाला त्या समस्या सांगतो. आपली काही तरी सामाजिक जिम्मेदारी आहे की नाही. आपण ह्या महापालिकेचा पगार घेतो काम करण्याकरिता मानसिकता द्या ना. आमच्यासारखे नगरसेवक सांगतात की, आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत. पॉलिटिकल सपोर्ट तुम्हाला आहे. कुठल्याही महापालिकेमध्ये पॉलिटीकल सपोर्ट भेटत नाही. अनधिकृत फेरिवाले हटविण्याकरिता पण मिरा भाईदर महापालिका अशी एकमेव महापालिका आहे आणि सगळे पक्षिय नगरसेवक तुम्हाला सपोर्ट करतात की, अनधिकृत फेरिवाले हटवा. पण साहेब हे हटवू शकत नाही. तर माझे असे प्रामाणिक मत आहे अधिकाऱ्यांची मानसिकता नाही. पाहिजे ना तर आमच्यावर १० माणसे द्या. हे आम्ही तुम्हाला कसे साफ करून दाखवतो. आम्हाला फक्त १० हजार मानधन आहे आणि १० हजार मानधनामध्ये आम्ही एवढे काम करून दाखवतो. महापौर मँडम हा विषय जोकचा नाही. परंतु मँडम आम्ही एरियामध्ये फिरतो, रस्त्यावरती फिरतो, चालतो आम्हाला माहिती आहे. सरकारी अधिकाऱ्यांचा थाट किती जबरदस्त असतो.

जुबेर इनामदार :-

छायाचित्र काढलेले आहे त्याचे सभागृह चालू झालेले आहे. त्याचे काय कारण आहे.

धृवकिशोर पाटील :-

विषय असा आहे आज आपली इलेक्शनच्या नंतर पहिली सभा आहे. आज भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचे.....

जुबेर इनामदार :-

तुम्हाला अभिनंदन. परंतु हे नियमबाबू काम आहे. करता येत नाही सचिव साहेब सांगा.

धृवकिशोर पाटील :-

महापौरांच्या परवानगीने आपण त्या फोटोग्राफरला बोलविले आहे. ज्यावेळी असे काही होते आपण महापौर मँडमच्या परवानगीने फोटोग्राफरला बोलवतो. महापौर मँडम फेरिवाल्यांची समस्या खुपच गंभीर आहे. कृपया आपण प्रशासनास आदेश द्यावेत की सामाजिक आपली जिम्मेदारी आहे. अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारात योग्य ती कारवाई करावी. आपण एवढा स्टाफ पण येतो साहेब जर होत नसेल जे वॉर्ड ऑफिसरला बाऊंसर आपण दिलेले आहेत ते १०-१० बाऊंसर तरी कमी करा. आपल्या महापालिकेचा पैसा वाचेल. हे मी आमच्या वॉर्ड ऑफिसरला सांगितले इहन त्या माणसाला पण सांगितले की, तुम्ही सुध्दा महापालिकेच्या क्षेत्रामध्ये राहतात. तुमच्या पगारातुन तुम्हाला टॅक्स मिळतो आणि तुम्ही जर असे बसुन टाईमपास करत असाल तर मग काय उपयोग. सर आम्ही काय करणार आमच्या फेरिवाल्यांच्या अतिक्रमणच्या पथकाचा मुखियाने आम्हाला सांगितलेच नाही. आम्हाला सांगितले तिथे जाऊन बस. मी येतो नंतर ही अशी उत्तरे साहेब. ही गंभीर बाब आहे.

अशोक तिवारी :-

धन्यवाद. महापौर मँडम, आपने मुझे बोलने के लिए मौका दिया। सभी मिरा भाईदर के सदस्यों से मेरा निवेदन है की, आज मिरा भाईदर में इतने साल से फेरिवाले हैं जो पहिले के भाईदर के रहिवासी हैं आजके १५ साल, १७ साल पहले के उन सभी को आप लोग लायसन्स देने के बाद महापौर मँडम अतिरिक्त कमिशनर साहब मेरे निवेदन को आप लोग सुनीए। किसी के उपर अत्याचार होना नहीं चाहिए क्योंकी यहाँ पे जितने भी हम नगरसेवक हैं। सब लोग निचे से उपर नहीं बढ़े हैं। वह फेरिवालों से लेकर के यहाँ तक नहीं पहुँचे हैं। सब लोग उपर से फेरिवालों तक जा रहे हैं। इसलिए पुराने जो पहले के फेरिवाले हैं १५ साल, १७ साल से जो बैठ रहे हैं, उनके उपर अत्याचार हम नगरसेवक चलो साथ में उठाकर के फेक देंगे, तोड़ देंगे। हमारे स्टाफ के प्रती इतना पैसा फालतु जा रहा है बाऊंसर लोगों के उपर। बाऊंसर लोग जाएंगे बाईक पे बैठे रहेंगे। वह सब चेक करते रहेंगे। उनके उपर किसी अधिकारी का नियंत्रण नहीं है। आप लोग से मेरा निवेदन है की फेरिवालों को लायसन्स दिजीए। मार्केट बनाके दिजीए। उसके बाद फेरिवाला मुक्त मिरा भाईदर करीए। मिरा भाईदर में आज के फेरिवाले नहीं हैं। आज २५ साल से फेरिवाले हैं। जो जुने हैं उनको लायसन्स दिजीए और उसके बाद उनको उठाईए।

स्नेहा पांडे :-

महापौर मँडम, फेरिवालों का विषय बहुत ही ज्वलंत है। इसके लिए हमें जितने भी मार्केट रिझर्वेशन हैं वह डेक्कलप करने पड़ेंगे। दुसरी बात यह है की, जो हफ्ता वसुली की बात अभी सब कर रहे हैं की अधिकारी बाऊंसर सब मिले हुए रहते हैं। जब हम लोग बुलाते हैं उठाने के लिए उस दिन वहाँ

से गाड़ीया गायब रहती है क्योंकी, उनका फोन ऑलरेडी आ चुका रहता है। मैं आपसे यह निवेदन करती हूँ की, जो अधिकारी बाऊंसर चाहे जनप्रतिनिधि हो जिसकी भी जो भी गाड़ी साठगाठ से लगवा रहा है उसके उपर अँन्टीकरण से आप पास करवाईए और उसमें जो भी लिफ्ट मिले उन पर कारवाई होनी चाहिए। तो ही मिरा भाईदर का विकास हो सकता है। क्योंकी ट्राफीक की समस्या दिन पर दिन बढ़ती जा रही है। फेरिवालों के उपर भी अन्याय नहीं होना चाहिए। तो इसके लिए अँन्टीकरण के एक बाद जाँच हो जाएगी तो उसमें जो भी लिफ्ट रहेंगे नए-नए जो सेटिंग से गाड़ीया लगा रहे हैं। एक धंदा उनका बंद हो जाएगा।

गिता जैन :-

महापौर मँडम, हम फेरिवालों को उठाने की बात कर रहे हैं। इससे अच्छा हम फेरिवालों को व्यवस्थित कहाँ कर सकते हैं उसकी बात करें। क्योंकी भाईदर वेस्ट, भाईदर ईस्ट पुराना जो है वहाँ ऐरिया ऐसा है की वहाँ एक भी मार्केट अव्हेलेबल नहीं है। हो भी नहीं सकता आज की डेट में। अगर वहाँ पुछे तो दो बिल्डिंग के बिच में पैर रखने की जगह नहीं तो मार्केट कहाँ करेंगे। तो वह ऐरिया जहाँ मार्केट नहीं हो रही है उसका क्या करेंगे? जो एजन्सी को हमने सर्वेक्षण दिया है पहले वह भी किलअर हो की, ऐसे ऐरिया में हम करेंगे क्या? फेरिवालों की वहाँ पे जरुरत है वहाँ के लोग रोज रोज की चिजें सब्जी वगैरे लेने कहाँ जाएंगे? तो वह माईड में भी होना चाहिए की हम सुविधा किसी लोगों की दुर नहीं करे लेकिन अँट द सेम टाईम फेरिवालों को इतने शिर्स से बिठाए की लोगों को परेशानी भी ना हो।

अनिल सावंत :-

महापौर मँडम प्रश्न मी विचारलेला आहे माझी विनंती आहे की त्यांनी कशाप्रकारे कारवाई करणार आहेत आणि बाजार ठेकामधुन जी आपल्याला फी मिळते फेरिवाले उठवण्यासाठी असे तर नाही तो खर्च जास्त आहे. कारवाई कशाप्रकारे करणार ते सांगा.

दिपक पुजारी (मा. उपायुक्त) :-

फेरिवाल्यांचे योग्य ते सर्वेक्षण झाले पाहिजे यासाठी या शहरामध्ये जे नियोजन केलेले आहे ते मा. आयुक्त साहेबांनी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे आपण जे सांगितले होते ती निविदा काढली. परंतु आपण ते कार्यादेश दिलेले आहेत. सर्वेचे काम प्रत्यक्ष चालू झालेले आहे. याव्यतिरिक्त बांधकाम विभागामार्फत ह्या शहरामध्ये ११ मार्केट तयार करण्यात आलेले आहेत. याचे प्लानिंग हळू हळू पूर्ण करून फेरिवाला मुक्त शहर या दिशेने काम करण्याबाबत मा. आयुक्त साहेबांनी यापूर्वीच सांगितलेले आहे. परंतु आता सध्या या शहरामध्ये १३ रस्ते आपण निवडलेले आहेत. त्याच्यासाठी स्पेशल स्कॉड डेक्हलप केलेले आहेत. त्या स्कॉडमार्फत रस्ते आपण फेरिवाला मुक्त करत आहोत. याव्यतिरिक्त सभागृहात जे आपल्याला सुचना दिल्या अधिकारी फेरिवाला पथकप्रमुख यांच्या बदल्या वगैरे केल्या पाहिजे. त्याबाबत प्रशासन योग्य ती कारवाई करेल आणि सर्वेक्षणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करू. सर्वेक्षणाचे काम झाल्यानंतर शहरातली जुनी जे आहेत ते झोन निश्चित केल्यानंतर फेरिवाला कुठे आणि किती बसले पाहिजे कारण ऑलरेडी आपण जे झोन केलेले आहेत. ते फार जुने आहेत आणि जुने झोन फेरिवाला क्षेत्रात ना फेरिवाला क्षेत्रामध्ये आता फेरिवाले आहेत. आपले सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यात जी कमिटी आहे त्याच्यात ऑफिशियल आणि नॉन ऑफिशियल असे दोन्ही पदाधिकारी आहेत. कमिटी हा निर्णय घेईल. मा. महासभेसमोर तो विषय ठेवला जाईल आणि अंतिम केला जाईल. तोपर्यंत आपण दिलेल्या सुचनांचे पालन आम्ही करू आणि फेरिवाल्यांवर नियंत्रण ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू.

नगरसचिव :-

प्रश्नोत्तराची वेळ संपलेली आहे.

हसमुख गेहलोत :-

मा. महापौर मँडम आपकी परमिशन से तकरीबन इस सभा में फिर से विनंती करता हूँ और मैंने पत्र भी दिया था। जिस तरीके से हमारे यह सभासद बढे हैं। पदाधिकारी भी बढे हैं। सभा के अंदर तो जो बैठने की व्यवस्था है उस पर मैंने महापौर मँडम आपको पत्र दिया था, लेकिन मुझे दुःख के साथ कहना पडेगा अभी तक उसके उपर कोई कार्यवाही नहीं हुई। शायद सचिव महोदय वक्त नहीं है या शायद किसी और काम में लगे हुए हो और मैं चाहूँगा की सचिव महोदय आप निर्देश दे की, जो तकनीकी सभासद में या जितने भी यहाँ सदस्य है उनको तकनीकी तौर पे बिठाया जाए ताकी किसीको अपनी जगह पर और जो भी पदाधिकारी है उनको मानसन्मान लिए बहुत बार क्या होता है। जो पदाधिकारी है वह पिछे बैठ जाते हैं और जो पदाधिकारी नहीं है तो बहुत बार लोगों ने मुझे कानों में कहाँ सामने नहीं बोल पा रहे हैं। इसलिए मैंने आपसे रिक्वेस्ट कि थी। कृपया करके हो सके तो आप सचिव महोदय से वह बात कहे और सचिव महोदय इसके लिए वक्त निकाले। अगर आपके पास वक्त नहीं है तो मैं आपको

मदत करने के लिए तयार हूँ। अगर उसमें कोई टिका टिप्पणी हो या कुछ आपको मेरी जरूरत हो तो मैं आपको इसके लिए तयार हूँ। अगर कुछ गाईडन्स के लिए हो तो।

मा. महापौर :-

सचिव महोदय सर्व गटनेत्यांचे तुम्ही पत्र घ्या व बसायची व्यवस्था व्यवस्थित करा. ज्या अनुषंगाने प्रोटोकॉल असतात त्याअनुषंगाने तुम्ही सर्वांची बैठकीची व्यवस्था पुढच्या महासभेपर्यंत करून घ्या.

नगरसचिव :-

ठिक आहे. आपल्या गटनेत्यांचे पत्र मिळाले आहे. आणखीन शिवसेनेचे आणि कॉग्रेसच्या गटनेत्यांकडून मी पत्र घेतो. आपण दिलेल्या निर्देशानुसार पुढच्या मिटींगपूर्वी मी त्याची व्यवस्था करतो.

मा. महापौर :-

ते करायचेच आहे.

नगरसचिव :-

नक्की पुढच्या मिटींगपूर्वी आपण महापौरांनी दिलेल्या निर्देशानुसार बसण्याची व्यवस्था करु आणि त्यांनी निर्देश दिलेले आहेत. त्याप्रमाणे प्रत्येक खुर्चीच्या ठिकाणी आपण नावे लावू. नावाप्रमाणे बसण्याची व्यवस्था करण्यात येईल.

मा. उपमहापौर :-

ते नाव त्या शिटवरती चिटकवा.

नगरसचिव :-

प्रत्येक खुर्चीवर आपण नाव चिटकवणार.

जुबेर इनामदार :-

महापौर मँडळ माझी सूचना आहे नोंदणी केलेले तीन गट आहेत. भाजपाचे, शिवसेनेचे आणि कॉग्रेस लोकशाही आघाडी त्याप्रमाणे तुम्ही त्या सिटींग अरेंजमेंटला खुर्चीवर फक्त पक्षाचे गटाचे नाव टाका, सदस्याचे नाव टाकू नका.

धृवकिशोर पाटील :-

सदस्यांचे पण नाव टाकावे लागेल.

जुबेर इनामदार :-

त्याच्यामध्ये पदाधिकारी आहेत, विरोधी पक्षनेते, सभागृह नेते असे तुम्ही नावे टाका. पदाचे नाव टाका.

हसमुख गेहलोत :-

पद के नाम चाहिए, व्यक्तिगत विशेष नाम नहीं चाहिए। मैं आप से सहमत हूँ।

नगरसचिव :-

ठिक आहे.

रोहिदास पाटील :-

भारत सरकारच्या नगर विकास विभागामार्फत संपूर्ण भारतामध्ये 04 जानेवारी 2019 ते 30 जानेवारी, “स्वच्छ सर्वेक्षण 2019”मध्ये संपूर्ण भारतात झाले. त्यामध्ये 4237 शहराने भाग घेतला होता. त्यात मिरा भाईंदर महानगरपालिकेचा देशात 27 क्रमांक व महाराष्ट्रात 3 क्रमांक आला आहे. दि. 06 मार्च 2019 रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे मा. राष्ट्रपती, श्री. रामनाथ कोविंद, मा. केंद्रीय सचिव शहर विकास यांच्या उपस्थितीत स्वच्छ सर्वेक्षण 2019 पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न झाला. त्यात मिरा भाईंदर महानगरपालिकेस “कचरा मुक्त शहर” म्हणून गौरविण्यात आले. सदरचा पुरस्कार महापौर-मा. सौ. डिम्पल मेहता, उपमहापौर-मा. श्री.चंद्रकांत वैती, आयुक्त - मा.श्री. बालाजी खतगांवकर यांनी स्विकारून मिरा भाईंदर शहराचे नाव देशात उज्ज्वल केल्याबद्दल ही मा. महासभा आयुक्त मा.श्री. बालाजी खतगांवकर व त्याचे सहकारी यांचे अभिनंदन करते . भविष्यातही अशाच प्रकारे स्वच्छता अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरी करून मिरा भाईंदर शहराचे नाव देशा त उज्ज्वल करावे अशी सभागृहाच्या वतीने सदिच्छा देत आहे.

पुनः६ एकदा सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग तसेच सफाई कामगार यांचे अभिनंदन करीत आहे.

रवि व्यास :-

माझे अनुमोदन आहे.

अभिनंदन ठराव क्र. ०१ :-

भारत सरकारच्या नगर विकास विभागामार्फत संपूर्ण भारतामध्ये 04 जानेवारी 2019 ते 30 जानेवारी, “स्वच्छ सर्वेक्षण 2019”मध्ये संपूर्ण भारतात झाले. त्यामध्ये 4237 शहराने भाग घेतला होता. त्यात मिरा भाईंदर महानगरपालिकेचा देशात 27 क्रमांक व महाराष्ट्रात 3 क्रमांक आला आहे. दि. 06 मार्च 2019 रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे मा. राष्ट्रपती, श्री. रामनाथ कोविंद, मा. केंद्रीय सचिव शहर विकास यांच्या उपस्थितीत स्वच्छ सर्वेक्षण 2019 पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न झाला. त्यात मिरा भाईंदर महानगरपालिकेस ‘कचरा मुक्त शहर’ म्हणून गौरविण्यात आले. सदरचा पुरस्कार महापौर-मा. सौ. डिम्पल मेहता, उपमहापौर-मा. श्री.चंद्रकांत वैती, आयुक्त - मा.श्री. बालाजी खतगांवकर यांनी स्विकारून मिरा भाईंदर शहराचे नाव देशात उज्ज्वल केल्याबद्दल ही मा. महासभा आयुक्त मा.श्री. बालाजी खतगांवकर व त्यांचे सहकारी यांचे अभिनंदन करते . भविष्यातही अशाच प्रकारे स्वच्छता अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरी करून मिरा भाईंदर शहराचे नाव देशात उज्ज्वल करावे अशी सभागृहाच्या वतीने सदिच्छा देत आहे.

पुनः१८ एकदा सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग तसेच सफाई कामगार यांचे अभिनंदन करीत आहे.

ठराव सर्वानुमते मंजूर

महापार

સેવા મારી

भारताच्या 17 व्या लोकसभा निवडणूकीत पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली जगातील सर्वात मोठी लोक शाही असलेल्या भारत देशाची सन 2019 ची सार्वत्रिक निवडणूक जाहिर झाली . सदर निवडणूकीचा प्रचार देशाचे आदरणीय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी व मा.श्री. अमित शाह यांनी अथक प्रयत्न केले . या निवडणूकीच्या मतमोजणीचा निकाल दि .23 मे 2019 रोजी जाहिर झाला आणि देशात प्रथमच अभूतपूर्व असे बहुमत मिळालेले ऐतिहासिक यश भारतीय जनता पक्ष व त्यांचे सहयोगी पक्ष शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्घवजी ठाकरे व त्यांचे कार्यकर्ते तसेच इतर पक्षाचे वरिष्ठ नेते व कार्यकर्ते यांच्या प्रयत्नामुळे देशात भाजपाचे 303, NDA चे एकूण 353 खासदार व महाराष्ट्रात भाजपा व शिवसेनेचे 41 खासदार निवडून आले . त्यामध्ये ठाणे लोकसभा मतदार संघातून मा . खासदार श्री. राजन विचारे हे विजयी झाले आहेत . त्यांच्या या घवघवीत यशाबद्दल देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी, मा.श्री. अमित शाह, शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री. उद्घवजी ठाकरे, मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, आरपीआय आठवले गटाचे पक्षप्रमुख मा. श्री. रामदासजी आठवले, मिरा भाईंदर क्षेत्रातील आमदार श्री. नरेंद्रजी मेहता, शिवसेना आमदार मा .श्री.प्रताप सरनाईक यांचे मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मा . महापौर, सर्व नगरसेवक/नगरसेविका व तमाम नागरीक यांचे वतीने ही सभा अभिनंदन करीत आहे असा मी ठराव मांडत आहे.

हरिश्चंद्र आमगावकर :-

माझे अनुमोदन आहे.

अभिनंदन ठराव क्र. ०२ :-

भारताच्या 17 व्या लोकसभा निवडणूकीत पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोर्दीच्या नेतृत्वाखाली जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत देशाची सन 2019 ची सार्वत्रिक निवडणूक जाहिर झाली . सदर निवडणूकीचा प्रचार देशाचे आदरणीय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी व मा.श्री. अमित शाह यांनी अथक प्रयत्न केले . या निवडणूकीच्या मतमोजणीचा निकाल दि .23 मे 2019 रोजी जाहिर झाला आणि देशात प्रथमच अभूतपूर्व असे बहुमत मिळालेले ऐतिहासिक यश भारतीय जनता पक्ष व त्यांचे सहयोगी पक्ष शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्घवजी ठाकरे व त्यांचे कार्यकर्ते तसेच इतर पक्षाचे वरिष्ठ नेते व कार्यकर्ते यांच्या प्रयत्नामुळे देशात भाजपाचे 303, NDA चे एकूण 353 खासदार व महाराष्ट्रात भाजपा व शिवसेनेचे

41 खासदार निवडून आले . त्यामध्ये ठाणे लोकसभा मतदार संघातून मा . खासदार श्री. राजन विचारे हे विजयी झाले आहेत . त्यांच्या या घवघवीत यशाबद्दल देशाचे पंतप्रधान मा . श्री. नरेंद्र मोदी, मा.श्री. अमित शाह, शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री. उद्धवजी ठाकरे, मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, आरपीआय आठवले गटाचे पक्षप्रमुख मा . श्री. रामदासजी आठवले, पालकमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे, मिरा भाईंदर क्षेत्रातील आमदार श्री. नरेंद्रजी मेहता , शिवसेना आमदार मा .श्री.प्रताप सरनाईक यांचे मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मा . महापौर, सर्व नगरसेवक /नगरसेविका व तमाम नागरीक यांचे वतीने ही सभा अभिनंदन करीत आहे असा मी ठराव मांडत आहे.

सुचक :- श्री. रोहिदास पाटील अनुमोदन :- श्री. हरिश्चंद्र आमगांवकर
ठराव सर्वानुमते मंजूर

सही/-
महापौर
मिरा भाईदर महानगरपालिका

मा. महापौर :-

गटनेता हरिश्चंद्र आमगावकर यांनी एक पत्र मला दिलेले आहे. विरोधी पक्षनेते पदी नियुक्ती करणेबाबत. वरील विषयान्वये आपणांस कळविण्यांत येते की, मिरा भाईदर महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते पदी श्री. राजू यशवंत भोईर यांची यापूर्वी नियुक्ती करण्यात आली होती. श्री. राजू यशवंत भोईर यांचा कालावधी संपला असून यांचे जागी शिवसेना पक्षाच्या वतीने विरोधी पक्षनेते पदाकरिता श्री. प्रविण मोरेश्वर पाटील यांचे नाव निश्चित करण्यात येत आहे. यांची विरोधी पक्षनेते पदी नियुक्ती मी जाहिर करत आहे. खुप खुप अभिनंदन.

धृवकिशोर पाटील :-

महापौर मँडम आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी शपथ घेतली आणि त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची सत्ता आल्यामुळे राजन विचारे साहेब खासदार झाल्यामुळे सगळ्या सदस्यांच्या वतीने सर्वांना आम्ही पेढे देत आहोत. तरी आपली परवानगी पाहिजे. प्रविण पाटील यांना विरोधी पक्षनेते पदी नियक्ती झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन.

मा. महापौर :-

परवानगी देत आहे

धवकिशोर पाटील :-

आपली कारकिर्द राज भोईर सारखी चांगली. उतम रहावी ही आपल्याकडून अपेक्षा करत आहोत.

जबेर इनामदार :-

कॅंग्रेस लोकशाही आघाडीच्या वतीने नवनिर्वाचित माझे मित्र प्रविण पाटील यांना विरोधी पक्षनेते पदी नियुक्त करण्यात आल्याने कॅंग्रेस लोकशाही आघाडीच्या वतीने त्यांचे अभिनंदन. माझी प्रामाणिक इच्छा आहे त्यांनी विरोधी पक्षनेतेया सारखेच काम करावे आणि वागावे.

मर्लिन डिसा :-

महापौर मँडम आता काकांनी अभिनंदन ठराव वाचला. आमच्या शहराला २७ रँक आणि थर्ड महाराष्ट्राचे स्वच्छता अभियानमध्ये आम्हाला जे रँकिंग मिळालेली आहे. पण आता जे गल्लीगल्लीमध्ये कचरा फेकत आहात ४ ते ५ दिवस झाले त्यांच्यावर काय कारवाई करणार ते सांगा आणि कचरा कधी उचलणार ते आम्हाला सांगा.

सा सहापौर :-

सी आवा निर्देश देत आहे आवा ती चर्चा करू नका

मर्लिन दिला :-

याहे काहीतरी तस्वी सोल्याशन काहा

पाप परह

आता ते निर्देश देव आहेत

जाता रहा निष्ठा
धर्मकिंशुषेत् पातीतः

मर्लिन डिसा मँडम जे बोलत आहेत त्याच्यामध्ये पण तथ्य आहे. ओला कचरा, सुका कचरा आहे. आपण नगरसेवक जबाबदार आहेत. आपण त्या जबाबदारीने काम करतो. आपण आपल्या नागरिकांना सांगतो तुम्ही सुका कचरा ओला कचरा वेगळा करा. आपण त्यांना डब्बे दिलेले आहेत. आणि जर त्यांनी

ओला कचरा सुका कचरा वेगळा केला नाही तर आपण त्यांचा कचरा उचलला जात नाही. आपण सुध्दा आपल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सपोर्ट करतो. पण असे असुन सुध्दा तिथे जर चुकीचे चालत असेल आणि त्या मॅडम काही बोलत असतील ना तर मॅडम याचा खुलासा झाला पाहिजे. मॅडम पानपट्टे साहेबांना बोलवा.

मर्लिन डिसा :-

४-४, ५-५ दिवस झाले मॅडम कचरा उचललेला नाही. सगळ्या शहरामध्ये वास मारतो. आता पाऊस पडल्यावर जास्त त्रास होणार. रोगराई पसरणार.

मा. महापौर :-

मी त्यांना निर्देश देते. सचिव इतिवृत्तांत वाचन करा.

नगरसचिव :-

प्रकरण क्र. १, दि. ०३/११/२०१८, दि. १९/०१/२०१९, दि. १३/०२/२०१९ (दि. १९/०१/२०१९ रोजीची तहकुब सभा) व दि. १४/०२/२०१९ (दि. १९/०१/२०१९ व दि. १३/०२/२०१९ रोजीची तहकुब सभा) रोजीच्या मा. महासभांचे इतिवृत्तांत कायम करणे.

रिटा शहा :-

महापौर मॅडम आपकी परवानगी से बोलती हूँ, दि. १९/०१/२०१९ त्याच्यामध्ये पान क्र. ३८.....

नगरसचिव :-

मॅडम पहिला मला वाचू द्या. तुमची दुरुस्ती मी वाचताना सांगा.

धृवकिशोर पाटील :-

सचिव साहेब, १९/०१/२०१९ च्या इतिवृत्तांतामध्ये पान क्र. ३८-३९ मध्ये छोटीशी मिस्टेक आहे.

रिटा शहा :-

दि. १९/०१/२०१९ पान क्र. ३८,३९,४०,४१ या अंतर्गत आपण एक ठराव पास करून घेतला होता त्याला ४ महिने झालेले आहेत. जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर संगणक चालक आहेत. त्यांच्याबद्दल आपण ठराव केलेला आहे. ठराव करून ४ महिने पारीत झालेले आहे. परंतु आजपर्यंत संगणक चालक यांना ४ महिने झाले त्यांना पगार भेटलेला नाही. त्यांचा डिफरन्स भेटला नाही. त्या लोकांना कामावर यायची बंद होण्याची पाळी आलेली आहे. महापालिकेचे प्रशासन कसे चालणार? सर्व पक्षिय नगरसेवकांनी मिळून एकमताने केलेला जो ठराव आहे त्या ठरावावर कारवाई होत नाही. ४-४ महिने झाले त्यांना पगार भेटत नाही. याला कोण जबाबदार प्रशासन की शासन?

नगरसचिव :-

मॅडम हा दुरुस्तीचा विषय नाही.

रिटा शहा :-

दुरुस्तीच्या विषय नाही मला ही माहिती आहे. दुरुस्ती करायची आहे परंतु आम्ही केलेल्या ठरावाची काय किमत.

नगरसचिव :-

प्रशासन उत्तर देईल.

रिटा शहा :-

प्रशासन आपली बाजू मांडत आहे. आम्ही शासनावर बसणारे सर्व नगरसेवकांनी मिळून तुम्हाला एक ठराव करून दिला. त्या ठरावाच्या अंतर्गत तुम्हाला इम्पलीमेंटेशन करायला पाहिजे होते. तुम्ही का करत नाही?

जुबेर इनामदार :-

महापौर मॅडम आपण वारंवार ह्या विषयावर चर्चा झाली सभागृहामध्ये आणि प्रशासनाला तुम्ही बजावून सांगितलेले आहे की, अनुपालन अहवाल द्यायचा. एकही अनुपालन अहवाल आजपर्यंत प्राप्त नाही.

मा. महापौर :-

अधिकारी कोण आहे त्याला मी लंच नंतर बोलवून घेते.

रिटा शहा :-

ठराव करायला अगोदर हा जो ठराव क्र. १६० दि. १९/०१/२०१९ रोजीचा जो ठराव आहे त्याच्यावर प्रशासनाने काहीही कारवाई केलेली नाही. तरीही आपण त्या ठरावाला मंजूरी देणार आहात का?

प्रशंत दळवी :-

इतिवृत्तांत कायम करत आहोत.

मा. उपमहापौर :-

ठराव झालेला आहे.

रिटा शहा :-

इतिवृत्तांत आपण कायम करतो त्याच्यामध्ये हा ठराव सुधा आहे.

मा. उपमहापौर :-

रिटाजी ह्या कामकाजाचा एक भाग आहे. इतिवृत्तांताला आपण मान्यता देतो तो ठराव मान्य झालेला आहे.

रिटा शहा :-

त्या ठरावाला माझी पण मान्यता आहे.

मा. उपमहापौर :-

आपला जो प्रश्न उपस्थित केलेला आहे. त्यासंदर्भातील मा. महापौर असे सांगितले लंचमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून तुमच्यासोबत त्यांची चर्चा आपण करून घेऊ.

रिटा शहा :-

महासभेत ती चर्चा करायची नाही.

मा. उपमहापौर :-

आपण दालनामध्ये बोलावून घेऊ.

(सभागृहात गोंधळ)

जुबेर इनामदार :-

ठराव झाला ४ महिने त्या संगणक चालकांना पगार नाही. त्यांच्या बालकांचे, पालकांचे पोलनपोषण कसे होणार.

मा. उपमहापौर :-

ही बाब तुमची आमची हा सगळ्यांचा प्रश्न आहे. पण तो उपस्थित त्यांनी केला. माझा प्रश्न हा आहे की तो प्रश्न सुटला पाहिजे. या दृष्टीकोनातूनच दुपारच्या सत्रात आपण चर्चा करू.

जुबेर इनामदार :-

उपमहापौर साहेब प्रशासनाला विचारा त्यांना एका महिन्याचा पगार मिळाला नाही त्यांना चालेल का?

मा. उपमहापौर :-

आपण सर्व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे आहोत.

अनिल सावंत :-

साहेब प्रशासन एका बाजूला जे स्थायी कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी सेवन पे कमिशनचा विषय आणते आणि ह्या संगणक चालकांना ४-४ महिने पगार नाही. महासभेमध्ये ठराव झाला. महासभेमध्ये उत्तर देऊ द्या ना.

जुबेर इनामदार :-

महापौर मँडम काल एका विषयावर स्थायी समितीने विषय फेटाळला. एक वर्ष झालेले आहे. त्याला कार्योत्तर मंजुरी घेण्यासाठी विषय येतो आमच्याकडे परिवहनचा जिथे त्यांचा वेस्टेज इंट्रेस्ट आहे तिथे त्यांना काम करायची कळकळ असते.

प्रशंत दळवी :-

महापौर मँडम आपल्या परवानगीने बोलतो, सचिव साहेब आपण आजच्या दिवशी किती मिटींगचे इतिवृत्तांत कायम करत आहोत. ज्या-ज्या वेळी महापौर मँडम मिटींग होतात त्याच्या दुसऱ्या मिटींगमध्ये इतिवृत्तांत का येत नाही. येत नसेल तर त्याचा अनुपालन अहवाल पण का येत नाही? महापौर मँडम आपण गेल्या वेळेला मग तो हॉस्पीटलचा विषय असो किंवा फेरिवाल्यांचा विषय असो. एवढे सर्व सदस्यांनी पोटतिडकीने त्या दिवशी हॉस्पीटलचा विषय घेतला. परंतु तुम्ही आजही त्या हॉस्पीटलच्या समोर जो कोणताही फलक लावलेला नाही. आम्ही सभागृहात येऊन लोकांचे प्रश्न इथे मांडायचे आयुक्तांनी त्याचे इम्पलीमिटेशन करायचे नाही. मग अधिकारी, कर्मचारी काय करतात. आम्ही फक्त इकडे बोलून यायचे आम्ही त्या बातम्या पसरवायच्या. वृत्तपत्रांमध्ये बातम्या येतात. आम्हाला हे आमच्या पत्रांना केराची टोपली दाखवतात याचा अर्थ काय? आयुक्त महोदय तुम्ही याच्यावरती इम्पलीमेंटेशन करणार आहात की नाही? महापौरांनी ह्या ठिकाणी रुलींग दिलेली असताना देखील त्यादिवशी सभागृहामध्ये एवढा गोंधळ झाला त्या

वोकार्ड हॉस्पीटलमध्ये बाहेर २५ टक्के सवलत मध्ये बोर्ड लावायला सांगितले. आजही बोर्ड लावलेले नाही. प्रशासन त्यांना पाठीशी घालत आहे का? महापौर मँडम याचे उत्तर पाहिजे नाहीतर ही पुढील मिर्टींग चालू करायची. पुढील विषय घ्यायचे प्रत्येक वेळेला आजही तोच फेरिवाल्यांचा प्रश्न इथे आला. समित्या नेमल्या ह्या ठिकाणी ठेकेदार वाढले गेले. कर्मचारी वाढविले, बाऊंसर वाढविले. स्वतंत्र पोलिस इथे तासांवर निर्माण केला. मध्यांतरी तो २९ लाखाचे टेंडर मंजूर केले. हे सर्व सदस्य कुठे आहेत? आयुक्त महोदय भी तुम्हाला सांगतो माझ्या माहितीप्रमाणे तुमची फक्त गाडी जरी आली झायव्हर जरी पाठवला एकही फेरिवाला तुम्हाला तिकडे दिसणार नाही. कारण हे प्रशासन त्यांना अगोदर सांगुन ठेवते की आमच्या गाड्या येत आहेत. तुम्ही सगळे फेरिवाले हटवा म्हणून. हे एक झाले त्यादिवशी एवढा गोंधळ झाला महापौर मँडम आपण एक एक तास इकडे सर्व सदस्यांनी चर्चा केली त्या हॉस्पीटल विषयी आजही जाऊन तिकडे बघा. महापौर मँडम सर्व अधिकाऱ्यांना तिकडे घेऊन चला नंतर ह्या सभागृहावर ह्या विषयावर चर्चा करू. त्या ठिकाणी चला कशी सहमत देणार तिकडे आहे की नाही आरक्षण मग का त्या गोरगरिबांना महापौर मँडम कालची एक वस्तुस्थिती सांगतो एका लहान मुलगीला उलट्या होत होत्या तिला ह्या टेंभा हॉस्पीटलला पाठविले गेले पण टेंभा हॉस्पीटलमधून इंदिरा गांधी हॉस्पीटलला जा म्हणून सांगितले. इंदिरा गांधी हॉस्पीटल म्हणतो शताब्दी हॉस्पीटलला शिफ्ट करा. तुम्ही त्यांची मरणाची वाट बघत आहात का? आयुक्त महोदय काय करायचे विचारा. पेशांट आला होता की नाही आला होता. तुमचे त्या हॉस्पीटलमध्ये डॉक्टर होता की शिपाई होता. तुमचे कर्मचारी नसतात याला कोण जबाबदार. एक डॉक्टर त्या ठिकाणी उपलब्ध नसतो. कच्याचा विषय काढतात ह्या विषयावरती १० वेळा बोलले जाते. आज ड्यु पण अपुरे आहेत. महापौर मँडम ह्या मिरा भाईदरची ही वस्तुस्थिती आहे. १०-१०, १५-१५ दिवस तिकडे कचरा उचलला जात नाही. लोकप्रतिनिधी म्हणून काय जवाब द्यायचा त्या लोकांना लोक तोंडात बोटे घालतात. आयुक्त साहेब नाक धरून तिकडे जावे लागते ही आजची परिस्थिती आहे. हा रोड आणि हा फुटपाथ आमदार निधी, महापौर निधीमधून आम्ही कशासाठी बनविले रोज एस.आय यांनी सुपरवायजर यांना आम्ही रोज समजवायचे. ही आमची कामे आहेत का? आयुक्त महोदय प्रत्येक वेळेला बघतो सचिव साहेब आज तुम्ही ३-३ मिर्टींगचे इतिवृत्तांत इकडे दिले, अनुपालन अहवाल दिला नाही. आपण काय ठराव करत आहोत. ते ठराव तुम्हाला मान्य नसेल तर तुम्ही तिकडे विखंडीतसाठी ठराव पाठवा. जर आमची गरज नसेल तर ते तरी करा. ते पण नाही करायचे. ४-४, ६-६ महिने आचारसंहिता आली त्या आचारसंहितेचे घोंगळ भिजत घालायचे आचारसंहितेत काम होत नाही. आणि आता आचारसंहिता संपली तरी ही कामे आहेत. रोज आम्ही यांना फोन करायचे का? सकाळी उठल्यानंतर बांधकाम विभाग आरोग्य विभाग आज इथे चांगले फुटपाथ बनविले. तिकडे त्या झावळ्या पडलेल्या आहेत. गाडीवाले ट्रॅक्टर घेऊन इकडे तिकडे गल्ली बोल्यामध्ये फिरतात. आम्हाला जर दिसले तर आम्ही फोन करून सांगतो की हे उचला म्हणून त्यांना हॉट्सअप करतो, मँसेज पाठवतो. तेही होत नाही. नाही संध्याकाळी बघू सकाळी बघू काय चालले आहे. कामे होत नसतील तर महापौर मँडम ही सभा कशाला चालवायची. इथे आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून का यायचे का प्रत्येक वेळा पोटिडकीने बोलत बसायचे. प्रत्येक डिपार्टमेंटला आम्ही सकाळपासून फोन करायचे का? आम्ही हॉस्पीटलला फोन नाही करत की आम्ही कोणी पेशांट आले आहे का. पण ज्यावेळेला पेशांट आम्हाला फोन करतो की आमची इथे काही दखल घेतली जात नाही. तेहा जर आम्ही त्यांना विचारतो तर टेंभावाले तिकडे इंदिरा गांधीवाले शताब्दीला पाठवतात. इकडे माणसे मरायची वाट बघत आहेत का? एवढे मोठे हॉस्पीटल आहे. तिकडे आपली आरक्षित जागा आहेत. त्याठिकाणी सांगितले गेले होते. आजपर्यंत तिथेही बोर्ड लावले गेले नाही. याच्यात कोणाचे संबंध जुळले गेलेले आहेत. महापौर मँडम आज आम्हाला रुलिंग द्यावे अस काही विषयावरती. आमचा देशात २७ वा नंबर येतो. मिरा भाईदर शहरासाठी शहरामध्ये तिसरा नंबर येतो. आम्ही पहिला नंबर वरती का जायचे नाही. हे कशासाठी रस्ता रुदीकरण फुटपाथ हे सगळ कशासाठी बनविलेले आहेत. कचरा टाकून तिकडे डॅम बनवून ठेवण्यासाठी बनविलेले आहेत का? लोक आम्हाला फोटो पाठवतात. त्यांना आम्ही काय उत्तरे द्यायची. निवळून आलेले लोकप्रतिनिधी आहेत आम्ही तिकडे शहरामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्येक वेळेला ह्या हॉट्सअपवर काय मँसेज करायचे आम्ही तेच मँसेज फॉरवर्ड करतो. नाही गाडी पाठवतो आज नाही इकडे उद्या तिकडे महापौर मँडम याचे मला रुलिंग हवे आहे.

मा. उपमहापौर :-

असे आहे की आपल्या विषयाचे इतिवृत्तांत वाचन चालू आहे. त्याचा ठराव झाल्यानंतर आपण इतर चर्चा ग्राह्य ठरल्या पाहिजे. एक गोष्ट निश्चित पणे हा ठराव झाल्यानंतर आपण ती चर्चा पुढे चालू ठेवू. मात्र प्रशासनाला ह्या आजच्या समेच्या माध्यमातून हे जे काही चालले आहे त्यासंदर्भात त्याला जबाबदार आपण आहात. ह्या ठिकाणी लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या प्रश्नांवरती शहरांच्या सोईसुविधांसाठी विहीत

प्रकारचे ठराव करत असतात आणि त्याचे कार्यपालन होत नसेल त्या ठरावांवरती अंमलबजावणी होत नसेल तर प्रशासन आपली मनमर्जी करते. मनमर्जी चालवते हे स्पष्ट होते, जाहिर होते. आपण अशा पद्धतीने करु नये मग फेरिवाळ्यांसाठी आपण इथे सभा घेणे असेल पाण्याच्या नियोजनाचा नाल्याच्या सफाईचा, कच्याचा हे सगळे प्रश्न आहेत. फक्त आपण आपली जबाबदारी आणि अपण किती खर्च करत आहेत. मग हॉस्पीटल माध्यमातून २५ करोड पैसा अधिकचा खर्च करत असून नाले सफाईवरती आपण अनेक वर्ष एकाच कॉन्ट्रॅक्टरला घेऊन खर्च करतो. मग जे ठराव केले आहेत त्याच्यावरती कारवाई होत नसेल. जे ठेका पद्धतीने कर्मचारी आहेत. आमच्या सदस्यांनी एक प्रश्न सांगितला की अधिकाऱ्यांना एक महिना पगार दिला नाही तर तुम्हाला चालेल काय. मग त्यांच्या घरी त्यांच्यावरती अवलंबून असलेले त्यांच्या पगारावरती अवलंबून असलेल्या लोकांचे काय ही जबाबदारी कोणाची नगरसेवकांनी ती कामे करायची आहेत असे असेल तर तुम्ही सांगा की आम्हाला झेपत नाही आणि ह्या बाबतीत याच्यानंतर ह्या सभेच्या नंतर कुठचाही अधिकाऱ्याकडून कुठल्याही कार्यपालनाची ठरावाच्या अनुपालनाची अंमलबजावणी झाली नाही तर अधिकाऱ्यांना गंभीर कारवाईला सामोरे जावे लागेल. हे लक्षात ठेवा. हा ठराव घेऊन आपण त्यावरती मर्लिन मॅडम आपला जो विषय आहे त्याच्यावरती आपण चर्चा करु.

रोहिदास पाटील :-

दि. ०३/११/२०१८, दि. १९/०१/२०१९, दि. १३/०२/२०१९ (दि. १९/०१/२०१९ रोजीची तहकुब सभा) व दि. १४/०२/२०१९ (दि. १९/०१/२०१९ व दि. १३/०२/२०१९ रोजीची तहकुब सभा) रोजीच्या मा. महासभांचे इतिवृत्तांतमध्ये मा. सदस्य यांनी सुचिलेल्या सुचना व दुरुस्त्यांसह इतिवृत्तांत कायम करण्यांत येत आहे रिटा शहा :-

माझे अनुमोदन आहे.

प्रशांत दळवी :-

महापौर मॅडम आम्ही बोललो आता इतिवृत्तांत कायम झाले. म्हणजे आम्ही काय समजायचे आम्ही मान्य केले की आमचे काम झाले. आयुक्त महोदय आम्ही काय समजायचे? गटारे, नाल्यांची सफाई आहे त्यादिवशी तिकडे सुपरवायझर एस.आय. सहीत आम्ही फोन केले आयुक्त महोदय सगळ्यांना सांगितले गेले त्या गटारावरती कार पार्किंग केलेली आहे. गटारे कशी साफ करायची. म्हणजे नुसते तुम्ही गाळ उपसून बाजूला ठेवणार. काळा काळा फक्त तो दाखवणार त्याचे फोटो काढणार आणि आम्हाला सहानुभुतीसाठी ग्रुपवरती पाठवून देणार की आम्ही इकडची नाले सफाई साफ झाली म्हणून. समजायचे का नाले सफाई झाली म्हणून. त्याचेही पुढे जाऊन सांगतो. ह्या सृष्टीच्या ब्रिजच्या बाजूला एकाने घर टाकले आहे. आयुक्त महोदय त्याठिकाणी राहत आहेत. त्या फुटपाथवरती मग त्यांना कोणी हकलायचे? आम्ही का? आयुक्त महोदय, महापौर मॅडम सगळे फोटो मी तुम्हाला पाठवतो. हे कालच्या डेटचे फोटो आहेत. हे तुम्ही बघा. म्हणजे आज सभा लागली. पानपट्टे साहेबांना विचारा ना. पानपट्टे साहेब तुम्हाला मी फोन केला होता आणि मुद्दाम एका ठिकाणी उभा राहीलो. आयुक्त महोदय सृष्टी कॉम्प्लेक्सच्या सेक्टर ५ मध्ये त्याठिकाणी सुक्या कच्याची गाडी आली. ३-४ डब्बे असेच ठेवले निघुन गेली. पुढे जाऊन त्यांनी थांबवली मी म्हटले तुम्ही कचरा का घेतला नाही. तो म्हणाला तो ओला कचरा आहे. ठिक आहे. आयुक्त महोदय, महापौर मॅडम त्यानंतर दुसरी गाडी आली अर्धा तासाच्या अंतराने त्यांनी ही तो कचरा उचलला नाही. त्यांना म्हटलं काय झाले ते म्हणतात तो सुका कचरा आहे, ओला कचरा नाही. आयुक्त महोदय हे ठरवायचे कोणी ओला कचरा आणि सुका कचरा. ओल्या कच्याची गाडी आली सुक्या कच्याची गाडी आली दोघांचे ही निरिक्षण केले. त्यादिवशी पानपट्टे साहेब तुम्हाला मी स्वतः फोन केला की हे ठरवायचे कोणी. मग आम्ही हे असे करायचे का. रोज एक हंडा भरून पाणी आणतो आणि तो कचरा असेल तो ओला करून जातो. म्हणजे ओल्या कच्याची गाडी आली की ती संपूर्ण उचलून घेऊन जाईल. आमचे सदस्या काल हेमा ताई बेलानी तिकडे गेल्या. त्या आर.एन.ए. इकडे सांगतात तो १० दिवसाचा कचरा तिकडे पडला होता. हे ठरवायचे कोणी महापौर मॅडम आमचे म्हणणे असे आहे तिसऱ्या नंबर वरून आमचा पहिला नंबर यायला हवा. महापौर मॅडम आपण रुलिंग द्या.

मा. महापौर :-

स्वच्छता विषयी पानपट्टे साहेब सांगतील.

हरिशचंद्र आमगावकर :-

महापौर मॅडम आताच आपले सन्मा. सदस्य दळवी साहेबांनी खुप चांगल्या प्रकारे विषय हाताळला आणि खरोखर मॅडम सांगतो आमच्या एरियामध्ये पण हीच परिस्थिती आहे. सुका कचरा वेगळा करायचा, ओला कचरा गाडी येते. सुक्या कच्याची गाडी आणि जे साफसफाई कर्मचारी आहेत तो ज्या एरियामधून कचरा

जमा करतात तो एकत्र जमा करतात. मग तो सुका कचरा वेगळा कसा करायचा आणि ओला कचरा करायचा आणि गाडी येते सुक्या कच-याची येतो. सुका कचरा, ओला कचरा तसाच राहून जातो. जे कर्मचारी साफसफाई करतात ते एकत्र जमा करतात आणि तो ढीग तसाच पडून राहतो. आज इंडस्ट्रीयल एरियामध्ये जाऊन मी सकाळी पहाटे येताना इंडस्ट्रीयल मधून आलो गेंसस गोडाऊनच्या पाठीमागे एवढा मोठा ढीग पडलेला आहे. परत काशी नगरचा तो पाठीमागचा परिसर आहे. स्मशानभूमी त्या साईटला ढिग आहे. आम्ही प्रत्येक वेळेस सकाळी उठल्यानंतर कच-याच्या मागे लागायचे कचरा घेऊन जात नाही. गाडीवाले जे झायवर आहेत ते म्हणतात आमच्या गाड्या तिकडे घेत नाही. आज ठेकेदाराकडे पण गाड्या नाहीत. ४-४ दिवस गाड्या येत नाही. तो ओला कचरा तिथे ज्या कुत्रे मांजरी वारे तिथे पूर्ण एरियामध्ये पसरला जातो आणि त्याची दुर्गंधी अख्या शहरामध्ये पसरते. तर एरियामध्ये आम्ही स्वतः असून तरी काय करायचे. एस.आय. ला जर फोन केला तर एस.आय. काय बोलतो गाड्यांचा प्रॉब्लेम आहे. गाड्या चेंज झाल्या. गाडी बिघडली. आहे तर ह्याची तुम्ही जर महापालिकेकडून आपण त्यांना पूर्ण पेमेंट करतो. पण त्यांच्या गाड्या बंद आहेत त्याचे काय? त्याच्यावर काय कारवाई करणार?

दिनेश नलावडे :-

महापौर मॅडम ह्या विषयाच्या अनुषंगाने बोलतो, ज्या वेळेला आपली ह्या ठिकाणी आपली स्पेशल मिटींग लावलेली साफसफाईबाबत फेरिवाल्यांच्यासाठी उपमहापौर साहेब आपण ह्याठिकाणी एक सुचना केलेली ह्या शहराला अजून स्वच्छतेच्या मार्गावर आणायचे असेल तर आपल्या सर्वांना एक निर्णय घ्यावा लागेल. सोसायटीचे जे स्विपर आहेत ते आपल्या महापालिकेतर्फे जर दिले आज जी घाण होते ओला कचरा, सुका कचरा हे जे बिल्डींगचे स्वीपर आहेत. झाडवाले यांच्यामार्फत फार त्रास होत आहे. प्रत्येक सोसायटीची रोज तक्रार येते. आपले जे ठेकेदार आहेत साफसफाईवाले त्यांच्या देखील रोज तक्रारी आम्हाला सोसायटीचे फोन येतात. आमचे डब्बे उचलले नाही. आज ओला कचरा, सुका कचरा मग ती सोसायटी सांगते झाडवाल्यांची तक्रार साहेब आपण जर महापालिकेतर्फे सोसायटींना कामगार पुरवले तर आपले शहर नंबर वन वरती यायला कुठलीही आडकाठी होणार नाही. ह्या बाबतीमध्ये आपण महत्वाची सुचना घ्या आणि ह्याच्यावरती विचार करा. निश्चित याच्यामध्ये सुधारणा होईल.

संजय थेराडे :-

महापौर मॅडम आपल्या परवानगीने बोलतो. आपल्याला आठवत असेल १६ मे नंतर आपण ओला सुका कचरा वेगळा उचलणार होतो. आपली मिटींग पण झाली होती. पानपट्टे साहेब पण होते. पण गाड्या वाढल्यानंतर आपले उचलायचे ठरले होते. आज अशी परिस्थिती आहे. एक एस.आय. त्याच्या अंडर १२,१३,१८,१० असा अर्धा भाग आणि वॉर्ड क्र. ११ चे ४० बिल्डींग येतात. १४ गाड्या आहेत. कचरा जनरेट होतो. १०५ टन आपण फक्त ८४ टन उचलतो. बाकी तसाच राहतो. जर आपण गाड्या वाढविल्या नाहीत फक्त सुका कचरा उचलला तर वर्डींग जास्त असल्यामुळे तुम्ही तो नेऊ शकणार नाही. हे तुम्हाला माहित आहे. मला एवढे म्हणायचे आहे की जेवढे पूर्ण १३ एस.आय असतील त्यांची माहिती काढली. प्रत्येक एस.आय कडे किंती गाड्या आहेत आणि किंती कचरा उपलब्ध होतो याची जरा आम्हाला माहिती घावी. माझ्या माहितीप्रमाणे जास्त डेव्हलपमेंट एरिया आहे. १२,१३,१८ ह्या ठिकाणी डेव्हलपमेंट होत चालले आहे. बिल्डींग वाढत चालली आहे. गाड्या वाढल्या नाहीत तुम्ही एखादी बिल्डींग ह्या समृद्धी एन.एन.टी ची किंवा हबटाऊन किंवा जे.पी. इन्फ्रा तिकडे १-१, २-२ टन कचरा एका दिवशी तयार होतो आणि तिकडे आपली एक गाडी थांबते. तो एक भाग दुसरा भाग कुत्र्यांच्या समस्यांबाबत मी बोलतो सध्या आपल्याकडे मिरा भाईदरसाठी फक्त ५ स्टाफ आहे. पाच माणसे एक गाडी ४२ पिंजरे आहेत. साहेब मला सांगा की ५ स्टाफ पुरा मिरा भाईदर हॅन्डल करतात आणि एक गाडी आपल्याला एक गाडी वाढविणे संदर्भात मी बोललो होतो. मिरा भाईदरमध्ये कुत्रे पकडायची श्वान पथक आहे त्यांच्याकडे एक गाडी आहे. आणि आपण एक अजून गाडी वाढविणे संदर्भात बोललो होतो. त्यांच्याकडे गाडी अपुरी आहे. स्टाफ अपुरा आहे. त्यांना पूर्ण मिरा भाईदर हॅन्डल करायचे आहे. कुत्र्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्राणीप्रेमी आणि जे सोसायटी यांच्यामध्ये वाद निर्माण होत आहेत. तुम्ही पेपरामध्ये वाचले असेल ते कंट्रोल करायचे असेल तर ही कामे फास्ट झाले पाहीजे. अंटलिस्ट आता महिन्याला आपण काहीतरी अडीचशे करतो ते ३५० ते ४०० झाले पाहिजे. त्यासाठी स्टाफ वाढविणे जरुरीचे आहे. फक्त आपण हे लिहून घेतले आणि त्याच्यावर कारवाई झाली नाही तर ही समस्या गंभीर होत जाणार आहे.

नरेश पाटील :-

साहेब परिस्थिती अशी आहे. आपण आता जे गटार साफसफाईचे टेंडर दिले त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मी स्वतः फिरलो. त्याच्याकडे गाळ काढण्यासाठी वस्तु नाहीत. त्यांना विचारले असता त्यांच्या अधिकाऱ्याला विचारले त्यांच्या ठेकेदाराला विचारले तो सांगतो की मी एकटाच कॉन्ट्रॅक्टर नाही ७ मा. महासभा दि. ०७.०६.२०१९

कॉन्ट्रॅक्टर आहेत. तुम्ही नारायणला विचारा मी त्यांना फोन करून विचारले होते ते सांगतात की मी एकटाच नाही इ जण आहेत. इ जणांना फोन करा. आम्ही लोकप्रतिनिधींनी हेच करायचे का?

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त) :-

हा एकच कॉन्ट्रॅक्टर आहे.

नरेश पाटील :-

तुम्ही नारायणला सांगा हा जवाब देणे योग्य आहे का? त्यांच्याकडे कुठलेही सामान नाही. गटारमध्ये फक्त वरचे काढतात बाकीचे तसेच सोडतात. पूर्ण झाकण खोलून दाखवले तर तसाच गाळ आतमध्ये आहे. आतमध्ये प्लास्टीकच्या पिशव्या तशाच आहेत. मग ते कोणी काढायचे?

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त) :-

कुठल्या एरियामध्ये आहे?

नरेश पाटील :-

हटकेश वॉर्ड नं. १८, त्यांना मी दाखवले होते. सर्वांना वस्तुस्थिती दाखवली. आपल्याकडे कच्याच्या गाडीचा प्रश्न आहे. शिंदे साहेबांना मी विचारले की गाड्या इथे कमी आहेत. ते सांगतात की, एका गाडीमध्ये ३ टन कचरा उचलला जातो. ते दिड टन घेऊन जातात. यांना विचारले की हे सांगतात आमच्या जवळ गाड्या कमी आहेत. त्या दोघांना समोर केले तर ते त्याच्यावर टाकतात. मग ह्याला जबाबदार कोण?

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त) :-

नंतर याचे सविस्तर उत्तर देतो.

रिटा शाह :-

मा. महापौर मँडम पानपट्टे साहेब मोदी पटेल, विनायक नगर व बालाजी नगर ह्या तीन एरियामध्ये गटार सफाई करायची सुरुवातच झालेली नाही. पावसाळा समोर आलेला आहे.

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त) :-

इंटरनल गटार आपण नेहमी करतो.

रिटा शाह :-

इंटरनल गटार नेहमी करतच नाही साहेब. ८ दिवसात दोनदा व्हायला पाहिजे. एकदा पण होत नाही. विनायक नगरला गणपती मंदिरची मागची गटार किमान ४ महिने झाले ती आजपर्यंत साफ झालेली नाही.

जयेश भोईर :-

जो गटाराचा गाळ आहे तो सर्व आमच्या वॉर्डमध्ये नेऊन टाकतात. त्यामुळे आमच्या वॉर्डात गोंधळ चालू आहे. त्यांनी तो कचरा कुठेही पर्यायी जागेत टाकावा.

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त) :-

साहेब आपल्याकडे दुसरीकडे जागा नाही.

जयेश भोईर :-

ते कुठेही टाकतील त्याचा लोकांना त्रास होईल.

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त) :-

दुसरी कुठे जागा नाही साहेब. ठेकेदाराला तिथल्या सातबारावर खरेदी करून घेतलेले आहे. त्याठिकाणी तो टाकतो.

जयेश भोईर :-

तिथे किती वास येतो. त्याठिकाणी लोकांना त्रास होतो.

(सभागृहात गोंधळ)

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त) :-

दुसरीकडे जागाच नाही.

जयेश भोईर :-

वस्तीमध्ये तो कचरा टाकू नये.

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त) :-

दुसरीकडे जागा नाही म्हणून त्याने तो प्लॉट घेतलेला आहे.

अर्चना कदम :-

महापौर मँडम, मी एक सुचना देऊ इच्छिते की, रिन्युएशन होते तेव्हा जे रॅबिट पडते ते महापालिका तर्फे उचलले जात नाही. कारण ते अलाव्ह नाही. त्या बिल्डींगना नोटिस देण्यात याव्या. जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी ते रॅबीट डिस्पोस केले पाहिजे. अशी माझी सुचना घेण्यात यावी.

दिप्ती भट :-

मिरारोड स्टेशनला एक वर्षा अगोदर पासून काम चालू आहे. शांती शॉपिंग सेंटर तो एक मेन नाला जाफरी खाडी मधून नयानगर आणि शांती नगरमध्ये जाणारे पाणी. शरयु माता चौक पूर्ण पॅक आहे साहेब सेक्टर ४-५ पूर्ण भरलेले आहे.

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त) :-

मँडम तिथे कोर्ट मॅटर आहे.

दिप्ती भट :-

साहेब त्याठिकाणी कोर्ट मॅटर चालू आहे. मग तुम्ही त्या ठिकाणी साफसफाई करणार नाहीत का? ते तसेच ठेवणार का?

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त) :-

ते करणार आहेत. आपल्याला ते पूर्ण करायचे होते. ते तोडून आपल्याला ते करायचे होते.

दिप्ती भट :-

आता किती दिवस राहिले. स्टॅन्डिंगमध्ये विषय होता तेव्हा पण आम्ही सांगितले सभापतीने पण आपल्याला सांगितले.

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त) :-

बांधकाम विभाग आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी क्हिजीट केली. आम्हाला तोडून ते करायचे होते. आता ती जागा घेऊन पुन्हा नविन ते गटर बांधायचे होते.

दिप्ती भट :-

बांधणार तेव्हा बांधा परंतु आता पाणी भरले ना. दुसरे डम्पींग ग्राउंडमध्ये तुम्ही जे ओल्या कच्याचे मशीन लावले आहे त्याचे ढिगा-याचे ढिग झालेले आहेत. आता पावसामध्ये ते पसरणार त्याची जागा पण नाही. तुम्ही काय करणार आम्हाला ओला कचरा, सुका कचरा वेगळा करायला सांगत आहेत. आम्ही पण तिथे रोज फोन करतो. लोक सुका पण वेगळा करतो. परंतु त्याठिकाणी ढीग झालेले आहेत तिथे तुम्ही काय करणार. आता डम्पींग ग्राउंडमध्ये जागाच नाही. ते मशिन पण बंद झालेले आहे.

सिमा शाह :-

वहाँ पे गटर बनाने के लिए स्टे ऑर्डर है। कचरा निकालने के लिए तो नही है।

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त) :-

वह तोड के अपने को करना था।

सिमा शाह :-

तोडने का जब होगा लेकिन कचरा उपर तक आ गया है।

दिप्ती भट :-

४ वर्षांपासून गटार तुटलेले आहे.

गिता जैन :-

साहेब त्यात १-२ माणसे पडले पण.

नयना म्हात्रे :-

महापौर मँडम, दरवर्षी हा ठेका नारायण सिंगच घेतो आणि मात्र साफसफाई तो करत नाही. तर त्याचे ह्या वेळेला सर्व पेमेंट अडकवून ठेवा. त्याचे पेमेंट करु नका. अख्या मिरा भाईदरचा सर्वें करा. किती नाले सफाई झालेली आहे. कुठे नाही त्याशिवाय त्याचे पेमेंट काढू नका. पानपट्टे साहेब ही जबाबदारी तुमची आहे.

पंकज पांडेय :-

महापौर मँडम, मेरे प्रभाग में जय अंबे नगर नंबर २ है। वहाँ पे कच्चा नाला है। सालो से वहाँ पे साफसफाई होता है महापौर मँडम, वहाँ पे बोट लगा के पोकलन लगाके साफसफाई होता है। इसबार वहाँ पे साफसफाई हुआ नही। इसलिए मैं पानपट्टे साहेब से जानना चाहता हूँ की वहाँ पे नाला साफसफाई क्यों नही हुआ है।

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त) :-

सर्वांची सूचना मी लिहून घेतलेल्या आहेत.

गिता जैन :-

साहेब मुर्धा खाडीची पाहणी केली होती का?

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त) :-

केली होती.

गिता जैन :-

कधी?

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त) :-

१५ दिवस झाले. महापौर आयुक्त महोदय आम्ही सर्वांनी पाहणी केलेली आहे.

गिता जैन :-

ओके. मग सर्व तिथे बरोबर आहे?

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त) :-

नाही तिथे साफ करायला अडचण होती. मागे आम्ही मँग्रोज बन्यापैकी छाटणी केली होती. त्यावेळेस आमच्यावर केसेस सुध्दा झाल्या होत्या मँकझीमम आम्ही जे.सी.बी. पोकलनने करता येईल काही माणसांनी केलेली आहे. जोपर्यंत आम्ही त्या नाल्यामधले मँग्रोज काढणार नाही. अतिक्रमण आजुबाजूला थोडे पसरलेले आहे. जे कोणी भराव केलेले आहेत ते काढणार नाही. तोपर्यंत करता येत नाही. त्यासाठी स्पेशल आमची चर्चा पण झाली. आयुक्त महोदय सोबत ऑक्टोबरमध्ये स्पेशल ड्राईव्ह घेऊन आम्ही सर्व त्यामध्ये माती भराव काढणार आणि थोडीशी छाटणी करु. हायकोर्टची परवानगी घेऊन आम्ही सविस्तर करणार.

गिता जैन :-

तुमचे एक्सप्लेनेशन कबुल. तिथे फक्त मँग्रोजचा प्रॉब्लेम आहे का? का दुसरे ही काही आहे.

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त) :-

साफ करायला अडचणच आहे. अक्षरशः माणूस त्याठिकाणी मध्ये फसतो. त्या ठिकाणी पोकलन जात नाही. बोट पोकलन जाऊ शकत नाही.

गिता जैन :-

साहेब त्या ठिकाणचे अतिक्रमणबद्दल काही बोलायचे नाही. ती खाडी कशी होती. त्यात तीन होडी लाईनने जायच्या आता किती राहीली आहे? अमुक ठिकाणी तर खाडीच नाही. एवढी भरणी केलेली आहे. त्याठिकाणी खाडीच नाही पुढे पाणी कसे जाणार.

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त) :-

भरणीसाठी आणि अतिक्रमणसाठी आपण स्पेशल ड्राईव्ह घेऊन ते काढून आणि हायकोर्टच्या परमिशनने.....

मा. महापौर :-

तुम्ही सर्वांचे एक उत्तर द्या. सर्वांनी बसुन जा.

(सभागृहात गोंधळ)

गिता जैन :-

पानपट्टे साहेब, नालासफाई करते वेळी ते कसे काढायचे तसे तुम्ही.....

नयना म्हात्रे :-

महापौर मँडम मुर्धा खाडी हा वॉर्ड आमचा आहे. गिता जैनचा नाही. गिता जैन आमच्या महापौर पण नाहीत की त्या आमच्या वॉर्डबद्दल बोलू नये. आमच्या वॉर्डची साफसफाई होईल. आम्ही आयुक्तांना सांगितलेले पण आयुक्त साहेबांनी असे सांगितले की, दोन्ही बाजून मँग्रोजची झाडे आली. आम्ही ते करु शकत नाही. आम्हाला कलेक्टरची परमिशन पाहिजे.

गिता जैन :-

महापौर मँडम मला फक्त एक विचारायचे आहे. एका नगरसेवकाने किंवा एक्स महापौरने कुठे जायचे अणि कुठे जायचे नाही असा काही नियम आहे का?

नयना म्हात्रे :-

तु स्थानिक नगरसेविका आहे का? तिकडची स्थानिक नगरसेविका आहे का? मग अख्या मिरा भाईदरला फिर ना. आमच्या वॉर्डमध्ये तुझे काय काम आहे.

गिता जैन :-

तुमचा वॉर्ड म्हणजे काय?

नयना म्हात्रे :-

तो आमचा वॉर्ड आहे.

(सभागृहात गोंधळ)

प्रशंत दळवी :-

तिकडच्या स्थानिक नगरसेविका आहेत. त्या सक्षम आहेत. त्यांच्या वॉर्डमध्ये काम करायला.

(सभागृहात गोंधळ)

गिता जैन :-

महापौर मँडम मुझे नियम चाहिए की मैं वहाँ क्यों जा नही सकती।

नयना म्हात्रे :-

हिला आमच्या वॉर्डमध्ये यायला कोणी अधिकार दिला आहे. आम्ही आमच्या वॉर्डमध्ये सक्षम आहोत.

गिता जैन :-

वह सक्षम ठिक है, वहाँ का भराव देखे।

(सभागृहात गोंधळ)

सुरेश खंडेलवाल :-

महापौर मँडम यह एक बात तो डिसाईड करना पडेगा अधिकारी वह किसी भी नगरसेवक के साथ मैं जाके किसी भी वॉर्ड मैं जाके यदी अधिकारी किसी भी नगरसेवको के साथ घुमने लगेंगे तो मँडम यह कही ना कही गलत है। मेरा मानना इतना है की कोई पदाधिकारी यदी किसी दुसरे के वॉर्ड मैं जाता है अधिकारीयों को लेकर व्हिजीट करने के लिए तो ओके हैं। लेकिन नगरसेवक जो है उनके साथ मैं यदी अधिकारी चले जाते हैं और वहाँ के स्थानिक नगरसेवक को मालूम ही नहीं है की कोई दुसरा नगरसेवक अधिकारीयों को लेके मेरे वॉर्ड मैं घुम रहा है और स्थानिक नगरसेवक उनको पता ही नहीं है। तो कही ना कही यह प्रशासन की बहुत बड़ी गलती है। आपको यह आदेश देना होगा की प्रशासन के अधिकारी या तो स्थानिक नगरसेवक या कोई भी सन्मा. पदाधिकारी यदी दुसरे वॉर्ड मैं जाता है तो वहाँ पे जाके उनको इंटरनेट करें।

नयना म्हात्रे :-

महापौर मँडम, एवढे वर्ष नालेसफाई होत होती. आता विधानसभा जवळ आली म्हणून आपण गावोगाव फिरायचे का?

सुरेश खंडेलवाल :-

हर नगरसेवक अधिकारीयों को लेले कर के सबके वॉर्ड मैं ऐसे घुमते रहेंगे तो अधिकारीयों को इतना टाईम है की पदाधिकारीयों के बोलने से करते महासभा के ठराव की अंमलबजावणी नहीं करते और कोई भी नगरसेवक बोलेगा उसको साथ मैं लेके सिधा व्हिजिट पर निकल जाते। मँडम यह कहीना कही गलत है इसको रोकना पडेगा।

विनोद म्हात्रे :-

महापौर मँडम, गेल्या मागच्या वर्षी आम्ही निवडून आल्यानंतर पहिले काम तिन्ही नगरसेवकांनी घेतले असेल. तर मुर्धा खाडी साफ करण्याचे परंतु ती साफ करताना काही प्रमाणात साफ झाल्यानंतर तिथे काही पत्रकार आले. त्यांनी फोटोग्राफी तहसिलदार, कलेक्टर, तलाठी यांना सगळ्यांना बोलावून नायब त्यांच्यावरती केसेस दाखल करण्यात आल्या ते काम अपूर्ण राहिले. यावर्षी देखील कमिशनर साहेबांशी बोलून त्यांनी आपल्याला आश्वासन दिले होते की, इलेक्शन झाले की आम्ही तिकडे येऊन तुमच्या समोर मी स्वतः तिकडे उभा राहीन असे त्यांचे आपल्याला आश्वासन आहे. आयुक्तांनी आश्वासन दिले की मी स्वतः उभा राहीन. काही केस झाली तर माझ्या अंगावर घेईल. परंतु त्यादरम्यान सर्व परवानगी घेऊन आपण ते सर्व मिळून करुया आणि राई मुर्धा मोर्वा यांचे तिन्ही नाले साफ करून घेऊ. असे त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेले आहे. त्याच्यामुळे आज त्याचा सर्व झालेला आहे. काल सर्व सर्व केलेला आहे. काही प्रसंगी आपल्याला मँग्रोजची झाले आहेत मी मध्ये आहेत. तिथे कचरा अडकला जातो. ते आपल्याला बाजूला करावा लागेल. तरच हे नाले साफ होतील. अन्यथा आपला नाईलाज आहे. शेवटी हा विषय अतिशय महत्वाचा आहे. राई आणि मुर्धा इथे जास्त प्रमाणात झोपडपट्टी वाढल्या असल्यामुळे सगळा कचरा त्याच्यामध्ये टाकला जातो. त्याच्यामुळे गाळ साचला जातो.

निला सोंस :-

महापौर महोदया आपके अनुमती से कहना चाहुऱ्यांगी जो इसपर चर्चा चल ही है मुझे थोडा अफसोस है। क्योंकी मैं आज शायद इस विषय में हो रहा है। कल हमारे उपर भी हो सकता है। या

किसी के भी विषय में हो सकता है। तो सभागृह के सभी सन्मा. नगरसेवको से कहना चाहूँगी की हम यहाँ जनप्रतिनिधि है जनता का प्रतिनिधीत्व करते हैं। हो सकता है वह जनता हमें पेहचानने का दायरा हो सकता है। बड़ा हो हमें जानने वालों का दायरा बड़ा हो। हमारे शुभचिंतक बड़े हो। तो वह किसी भी गली के हो किसी की नुककड़ के हो, किसी भी प्रभाग के हो अगर कोई जनता आपको याद करता है तो एक जनप्रतिनिधि का कर्तव्य बनता है की, वह उनका कार्य करे। वह सिमीत तो नहीं रह सकता दायरों में और मुझे नहीं लगता है की, संविधान में कुछ ऐसा है की जनप्रतिनिधि को जिस जनता ने चुना है वह उनका अधिकार वह उनकी हक्काची नगरसेविका आहे. परंतु किसी और वॉर्ड से अगर कोई मुझे फोन करता है और कार्य के लिए बोलता है तो यह मेरा दायित्व बना है। यह मेरी नैतिक जिम्मेदारी बनती है की मैं उनके लिए भी खड़ी रहूँ मुझे लगता है हमें यह समज होनी चाहिए। हमारे पास इतनी मँच्युरीटी होनी चाहिए और सभी सन्मा. नगरसेवको को सन्मान होना चाहिए।

मा. उपमहापौर :-

यह कार्पोरेशन में २४ प्रभाग है। एक संकेत है ऐसा जहाँ से चुनाव लढ़ते हैं जितते हैं जहाँ के प्रतिनिधि हैं वहाँ पर हमारा कार्य क्षेत्र है। यह जरुरी नहीं है छोटा मोठा काम है तो बात अलग है लेकिन एक नैतिकता को पकड़कर नहीं और संकेत ऐसे हैं की हम जिस क्षेत्र के जितकर आए और कोई कोई बात को लेकर कोई विशिष्ट हेतु से कोई कृती की जाती है ऐसा कभी होता नहीं।

निला सोंस :-

मैं माफी चाहूँगी लेकिन जनता को प्रतिनिधि को सिमित रखा नहीं जाता।

मा. उपमहापौर :-

पानपट्टे साहेब तुम्हाला आजच्या ह्या वातावरणात एवढा शब्द आहे की बरेच विषय तुमच्याकडून सुरु झालेले आहेत आणि तुमच्यापर्यंत येऊन थांबतात. आपण कुठेतरी आपल्या कामामध्ये कुचराई करत आहोत. हे विषय बघा आजचे एवढे महत्वाचे महासभेपूढे मोठी विषयपत्रिका आहे. आणि आपण एका विषयावरती थांबलोय. त्यात आज शुक्रवार आहे. साधारणपणे आमचे मित्र इनामदार साहेब नेहमी आम्हाला थांबतात आम्हाला शुक्रवारचा नमाज असते. आम्हाला दिडच्या आधी फ्री करा. जवळ जवळ एक वाजत आला. आपले अजून प्रत्यक्ष सभेच्या कामकाजाला सुरुवात होत नाही. हे दुर्देव आहे. आणि कोणीही काही सिद्ध करु नये. आम्ही कोठेही जाऊ शकतो. त्या शहराचा महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, प्रभाग समितीचे सभापती यांना त्यांची त्यांची कार्यक्षेत्र निश्चित केलेली आहेत. नगरसेवकांनी संपूर्ण मिरा भाईदरमध्ये शहरामध्ये फिरणे हे योग्य वाटत नाही. एन.जी.ओ. च्या माध्यमातून एखाद्या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून तुम्ही ह्या गोष्टी करत असाल ठिक आहे. परंतु नगरसेवक म्हणून हे संकेताला धरून नाही. गिता मँडम ही विनंती आहे आपल्याला.

(सभागृहात गोंधळ)

गिता जैन :-

तिकडच्या गावक-यांनी फोन करून मला बोलवले होते. म्हणून मी गेली होती. जर तुम्हाला ही सिमा बांधायची आहे.

(सभागृहात गोंधळ)

नयना म्हात्रे :-

त्याचे नाव सांगा.

गिता जैन :-

मी तुम्हाला नाव सांगायला बांधिलकी नाही आहे.

(सभागृहात गोंधळ)

मा. उपमहापौर :-

सभागृहाला ही विनंती आहे की हा विषय इथे थांबवा.

गिता जैन :-

महापौर मँडम मैं आज यहाँ बोलती हूँ पुरे शहर में घुमने के लिए फ्री हूँ। कोई भी संविधान मुझे रोक नहीं सकता।

प्रभात पाटील :-

उनको आप बोल रहे हो आप जवाब दो। यह कितने चिजों का जवाब दे रहे हैं एक एक कुत्ता १०-१० लोगों को काटता है। फिर भी यह शहर में रेबीज की लस नहीं है। कितने लोगों को जवाब देंगे। कचरे के बारे में देंगे कुत्तों के बारे में देंगे। यह कितने चिजों का जवाब देंगे।

मा. महापौर :-

यह विषय यहाँ पे खत्म करो।

दिपीका अरोरा :-

महापौर मँडम इसका मतलब यह है की, पानपट्टेजी के अंडर जितने भी डिपार्टमेंट आते हैं वह स्लो और स्टडी चल रहे हैं। अगर उनको इंटरेस्ट नहीं है तो आप इसके बारे में सोचीए। उस पर सक्षम अधिकारी आके बैठे।

प्रभात पाटील :-

एक बात इन्होंने जब बोला की मुझे सब जगह जाने की परमिशन है, हमारे पास लोकशाही है हम किधर भी जा सकते हैं लेकिन हम जिस पार्टी से तालुक रखते हैं या हम जिस नगरसेवक से एक दुसरे के पास तालुक रखते हैं अगर में आमगावकर के गल्ली में काम करूं तो उनका दिल मेरे लिए क्या बोलेगा। वह सक्षम नहीं है यही बताएगा। तो मैं सबसे यही रिक्वेस्ट करूंगी की हमारे को हमारा कार्यक्षेत्र निश्चित करके दिया है। एक मानवता के हिसाब से बोलुंगी की मैं किसीके पास झगड़ा करने के लिए जाऊंगी नहीं कोई मेरे उपर ऊंगली उठाए जिस तरह से शांति से यह शहर के बारे में अगर सोचा जाए मेरा एक्सपरियन्स इतना बोलता है की मैंने उसी तरह से काम किया है। जरुरी नहीं की आप उस तरफ से काम करो। लेकिन अगर यह शहर की जो बात है जो हमारे पास एक घंटे से झगड़ा चल रहा है वह अगर यह हाउस के बाहर निकलना नहीं चाहते हो वह मेरी भी जिम्मेदारी है। मैं जिस पार्टी से तालुक रखती हूँ वह भी और यह शहर का नागरीक होने के बावजुद भी रही दुसरी बात यह मैं सबसे रिक्वेस्ट करूंगी की तुम मेरे वॉर्ड नहीं आओगे और नाही मैं तुम्हारे वॉर्ड में जाऊंगी यह सबका अपना अपना अधिकार है। यह एक बात है। दुसरी बात यह है मँडम यह आरोग्य के विषय में लास्ट आरोग्य के उपर आया वह शुरू कहाँ से हुआ वह रिटा मँडम से शुरू हुआ। रिटा मँडम का यह कहना है की, हम यहाँ ७ घंटे, ८ घंटे देते हैं। इम्प्लीमिटेशन क्या होता है। मेरा कहने का मतलब यही है की, आप जो बोलते हो एक घंटा हमारा हो गया। मिटिंग चालू होने के बाद बोलो क्यों होता है। यह सब क्या मेरे और आमगावकर का झगड़ा है क्या? मेरा और आपका झगड़ा है, इनका और हमारा झगड़ा है। यह बात ध्यान में रखो। इनके उपर हमारा झगड़ा है क्योंकी हम यहाँ टाईम स्पेंड करते हैं। हम इतने उचे आवाज में बोलते हैं, हम हमारा टाईम देते हैं। समय देते हैं हम हमारी कल्पना आपके सामने रखते हैं। लेकिन क्या होता है और कुछ क्या निकलता है। तो यहाँ किसीने बोला इसका कार्यक्षेत्र निश्चित करने की जबाबदारी आ गई। मैं तो बोलती हूँ की, पुरे मिरा भाईंदर का स्टाफ है उनके उपर अभी डिसिजन लेने का वक्त आ गया है। और यह महासभा करती है। मँडम ध्यान में रखो यह दुसरे का यह हमको कोई रिझल्ट मिलने वाला नहीं है। यह कारवाई आज से शुरू हो जाए जो डिपार्टमेंट काम कर रही है आज देखो आपने सबने पढ़ा होगा विषयपत्रिका के प्रश्नों पर इसमें क्या होगा। मालूम है इसमें सब आर्थिक प्रशासकीय निर्णय है। आज हर आदमी काम करेगा हर पालिका का हर अधिकारी आपके पिछे पिछे घुमेगा मेरा सब्जेक्ट करके दो क्यों यह जमाना है। यह बात सही है क्या झुट है बोलो। इतने एक्सपरियन्स लोग यहाँ पे है। आज सब चाहेंगे की हमारा विषय हो जाए। उसके बाद टेंडर निकालेंगे। उसके बाद बाते सब हो जाएंगी जो मैं बोलना नहीं चाहती हूँ लेकिन आप समजते हो उसके बाद मैं सब बाते हो जाती है। लेकिन इससे फरक क्या होनेवाला है। आम जनता के उपर मेरे उपर आपके उपर कुछ गिरने वाला है। सब उन्हीं के पास जानेवाला है। हम सिर्फ पारीत करके देने वाले हैं। और हमारे पास अनुपालन दो लाईन का नहीं आनेवाला है। तो कहीं ना कहीं मँडम आपको स्ट्रीक्ट करना पडेगा और आप स्ट्रिक होना चाहिए और प्रशासन पुरा जो मिरा भाईंदर चलता है प्रशासन चलाते हैं और हम उनके नोकर हैं। १० बार उनको फोन करते हैं। ऐसा सिस्टम जब तक नहीं बदलेगा तब तक यह मिरा भाईंदर ओर सबका विकास सबका साथ नहीं होनेवाला है।

अनिल सावंत :-

महापौर मँडम, ह्या वर्षी खं-या अर्थाने नालेसफाई झालेलीच नाही. आता शितलनगर बघा. शितलनगर ह्या पहिल्या पावसातच डुबणार आहे. गणपती मंदिराच्या इथे यांनी नाला बनविलेला आहे आणि पुढे नाला एवढा अरुंद आहे त्याची साफसफाई पण झालेली नाही. पोकलन नाही, काही नाही. माती काढलेली आहे आणि तो ढिगारा तसाच लावून ठेवलेला आहे. पहिल्या पावसातच जाफरी खाडी तुंबून जाणार आहे. पावसात पूर्ण शहर डुबणार आहे.

मा. उपमहापौर :-

सावंत साहेब, आपला एक महत्वाचा विषय घेऊ. त्यानंतर लंच घोषित करायचा आहे. नाले सफाईच्या बाबतीमध्ये अधिकारी त्यांचे काम करत आहेत.

अनिल सावंत :-

साहेब करत नाही दुर्देव आहे. तुम्ही त्यांना कशाला पाठीशी घालता.

मा. उपमहापौर :-

सत्ताधारी म्हणून आमचे जेवढे प्रयत्न आहेत. सगळी पाहणी झालेली आहे. जे महत्वाचे स्पॉट आहेत जिथे जिथे आवश्यक बाबी आहेत त्याची पूर्तता केली जाईल. हा विषय इथे थांबवा आणि पुढील विषयाला सुरुवात करावी.

अनिल सावंत :-

तुम्ही कशाला प्रशासनाला पाठीशी घालत आहेत.

मा. उपमहापौर :-

आपण जागा निश्चित करणार आणि ह्या वेळेला संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल हे नक्की.

प्रकरण क्र. १ :-

दि. ०३/११/२०१८, दि. १९/०१/२०१९, दि. १३/०२/२०१९ (दि. १९/०१/२०१९ रोजीची तहकुब सभा) व दि. १४/०२/२०१९ (दि. १९/०१/२०१९ व दि. १३/०२/२०१९ रोजीची तहकुब सभा) रोजीच्या मा. महासभांचे इतिवृत्तांत कायम करणे.

ठराव क्र. ०३ :-

दि. ०३/११/२०१८, दि. १९/०१/२०१९, दि. १३/०२/२०१९ (दि. १९/०१/२०१९ रोजीची तहकुब सभा) व दि. १४/०२/२०१९ (दि. १९/०१/२०१९ व दि. १३/०२/२०१९ रोजीची तहकुब सभा) रोजीच्या मा. महासभांचे इतिवृत्तांतमध्ये मा. सदस्य यांनी सुचिलेल्या सुचना व दुरुस्त्यांसह इतिवृत्तांत कायम करण्यांत येत आहे

सुचक :- श्री. रोहिदास पाटील अनुमोदन :- श्रीम. रिटा शाह

ठराव सर्वानुमते मंजूर

सही/-

महापौर

मिरा भाईदर महानगरपालिका

नगरसचिव :-

प्रकरण क्र. २, रस्ते, चौक नामकरण प्रस्तावास मान्यता देणेबाबत. ही नाव बांधकाम विभागाकडून तपासून आलेली आहेत. ऊपूर्वीकेट नाहीत.

अनिल सावंत :-

सृष्टी कार्यालय हे कुठचे मार्ग आहे.

नगरसचिव :-

सृष्टी कार्यालयापासून स्मशानार्पयत.

अनिल सावंत :-

कुठचे सृष्टी कार्यालय, कोणाचे कार्यालय.

हसमुख गेहलोत :-

मिरा-भाईदर महानगरपालिका क्षेत्रातील विविध रस्ते, चौक, वास्तु यांना मा. महासभेच्या मान्यतेने वेळोवेळी नावे देण्यात येत असतात. सद्यास्थितीत नामकरणासाठी खालील प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत.

अ.क्र	परिसर	दिलोले नांव
१	भाईदर (पुर्व) इंद्रलोक आरक्षण क्र.२१८, २१९ समोरील चौक	हिन्दु हृदय सप्तराषी स्व.बाळासाहेब ठाकरे चौक
२	भाईदर (पुर्व) गोडदेव फाटक रोडवरील चौक (अभिनव शाळा रस्ता)	अभिनव विद्या मंदिर गोडदेव चौक
३	मिरारोड (पुर्व) अयप्पा मंदिर जवळील बस स्टॉप	बापा सिताराम बस स्टॉप
४	मिरारोड (पुर्व) रामदेव पार्क, सहकार हाईट्स व ओस्वाल अँकेन्यु इमारती समोरील चौक	श्रीराम चौक
५	मिरारोड (पुर्व) शांतीपार्क आर.जी. जागा	जय गोपाळ उद्यान

६	हटकेश येथील बस स्टॉप क्र.२२ चौक	भजन महर्षी स्व . परशुराम रामचंद्र पांचाळ बुवा चौक
७	रामदेव पार्क उद्यान श्वेता रेसिडेन्सी समोरील चौक	श्री. हरी राधे राधे चौक
८	पांडुरंगवाडी सिग्नल चौक	स्वामी नरेंद्र महाराज चौक
९	मिरारोड (पुर्व) प्र.स.क्र.०४ लक्ष्मी पार्क, पार्क क्हयु येथील चौक	श्री. संत गाडगे महाराज चौक
१०	काशिमिरा उड्हाणपुलखालील उद्यान	संत रविदास महाराज उद्यान
११	घोडबंदर रा.म.क्र. ०८ चौक	छत्रपती शिवाजी महाराज चौक
१२	मिरागाव आरक्षण क्र.३५७ उद्यान	स्वातंत्र्य सेनानी कै. मोतिराम जाबर उद्यान
१३	तीर्थ प्लाझा व तिवारी कॉलेज समोरील चौक	श्री लल्लन तिवारी चौक
१४	पांडुरंगवाडी कक्कर पॅराडाईस ते श्री.प्रभाकर म्हात्रे घरापर्यंत चा रस्ता	संत श्री गजानन महाराज मार्ग
१५	जैसलपार्क शिवसेना शाखा समोरील वाहतुक बेट / उद्यान	माँ बेटी पार्क
१६	नवघर स.नं.२/९ या जागेतील रस्ता	स्व.श्री.पांडुरंग कालीदास पाटील मार्ग
१७	डेल्टा मागुन नाकोडा पांडुरंगवाडी पर्यंतचा रस्ता	स्व. श्री. अनंतराव भोईर मार्ग
१८	भाईंदर (पुर्व) राहुल पार्क प्रमोद महाजन उद्यान येथील वरीष्ठ नागरीक विरंगुळा केंद्र	अटलबिहारी वाजपेयी विरंगुळा केंद्र
१९	जैसलपार्क चौपाटी रेल्वे ट्रॅक जवळील मैदान	स्व. श्री. सीताराम चौधरी मैदान
२०	घोडबंदर गोवळाडेवी मंदिर समोरील चौक	नाना शंकर शेठ चौक
२१	सृष्टी कार्यालयापासून ते स्मशानापर्यंत रस्ता	स्वामी समर्थ मार्ग
२२	वेस्टर्न हॉटेल जवळील चौक	शिवप्रताप चौक
२३	कस्टर ०९ ते शांतीगार्डन सेक्टर ०४ पर्यंत	पंचमुखी रोड
२४	प्रभाकर म्हात्रे बंगला व गणेश मंदिर समोरील चौक (पेणकरपाडा चौक)	स्व. श्री. पद्माकर म्हात्रे चौक
२५	गौरव धर्मकाटा, रविराज रेसेडन्सी, भारत गॅस गोडाऊन , जनसेवा बँक, कस्तुरी वंदना कॉम्प्लेक्स पर्यंतचा रस्ता	आगरी भवन मार्ग
२६	नवघर गांव येथील नव्याने बनविण्यात येणारी भाजी मंडई	स्वातंत्र्य सैनिक कै.दामोदर सखाराम पाटील
२७	राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ वरील नविन नाट्यगृह इमारत	भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम नाट्यगृह
२८	मिरारोड हिंदु स्मशानभूमी.	नवशा रुपा बाबर मुक्ती धाम
२९	मिरारोड (पू.) पोस्ट ऑफीस व स्मशानरोड येथील चौक	नवशा रुपा बाबर चौक
३०	पांडुरंग वाडी जवळील महादेव मंदिराजवळील चौक	सिध्दीविनायक चौक
३१	आरक्षण क्र. ३५५ प्लेझंट पार्क येथील खेळाच्या मैदानास	कै. यशवंत केशव भोईर
३२	भैरव पार्क येथील उद्यान, गीतानगर, भाईंदर (प.)	राष्ट्रसंत तुकडोजी महाराज उद्यान
३३	भाईंदर (प.), महेश्वरी भवन मार्गावरील फायर ब्लि गेड जंक्शन	संत ओधवराम चौक
३४	आरक्षण क्र .100 मध्ये स्थित आयडीबीआय बँकेच्या मागे असलेल्या इमारतीस	प.पू.ग.दादा गुरुदेव दर्शनसागर सूरीश्वरजी म.सा.

वरील नामकरण प्रस्तावांना मान्यता देण्यात येत आहे.

प्रशांत दळवी :-

माझे अनुमोदन आहे.

जुबेर इनामदार :-

महापौर मऱ्डम, याच्यामध्ये नामकरणाच्या ठरावाला बाकीच्या विषयाला आमचा विरोध नाही. विरोध माझा गोषवा-न्यामध्ये अनुक्रमांक ५ मिरारोड शांती पार्क आर.जी. जागा जे गोपाळ उद्यान आताची मा. महासभा दि. ०७.०६.२०१९

परिस्थिती अशी आहे ती जागाच महापालिकेच्या अस्तित्वात नाही. साहेब ही जागा खाजगी आहे. त्याच्यामधल्या.

प्रशांत दळवी :-

मी थांबवतो याच्याकरिता उगाच सभागृहाची दिशाभूल करु नका. मी सांगतो मा. महापौर मँडम, त्या प्रभागातला मी नगरसेवक आहे.

जुबेर इनामदार :-

तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नंबर बोला. तरी तोच विषय झाला. तुमचा विषय तुम्ही नंतर मांडा. मी तुमच्या प्रभागामध्ये येत नाही. त्या शांती पार्क, गोकुळ वेलकर असोसिएशन त्यांचा आहे. जितकी काही इमारती तिथे आहेत उपायुक्त साहेब त्यांनी एक पत्र दिलेले आहे की ही जागा आमची आहे. आम्हाला विश्वासात घेतले गेलेले नाही आणि अशाप्रकारे नामकरणाचा प्रस्ताव तुम्ही परस्पर आणला. त्यांची ह्याला संमती नाही. त्या परिसरातील लोकांची ज्यांची जागा आहे. त्यांची आर.जी आहे. ते शांती गार्डन, गोकुळ शांती वाल्यांची घरांची आर.जी. आहे. सर्वे क्र. २२२, २२३ अशाप्रकारे असताना हा विषय खर तर विषय पटलावर आलाच नाही पाहिजे. त्यांची चौकशी केली पाहिजे. हा विषय मी प्रशासनाच्या आणि सभागृहाची निर्देशनात आणून देऊ इच्छितो.

मा. महापौर :-

चौकशी करूनच आलेली आहेत.

जुबेर इनामदार :-

चौकशी झाली असेल तर त्यांनी सांगावे. कार्यकारी अभियंत्यांनी चौकशी केली असेल तर सांगावे. ही खरी परिस्थिती आहे. जो गोपाळ उद्यान.

दिपक खांबित :-

ही सदरची जागा आर.जी. ही जागा महानगरपालिकेकडे विकासकांनी देखभाल दुरुस्तीसाठी हँन्डवर्क केलेली आहे. जसे शांतीनगर केले आहे तसे.

जुबेर इनामदार :-

देखभाल दुरुस्तीसाठी केलेली आहे. सातबारा पालिकेच्या नावावर झालेला नाही. म्हणजे पालिकेच्या हक्काची जागा नाही आहे.

प्रशांत दळवी :-

महापौर मँडम असे कित्येक उद्यान आहेत तिथे महानगरपालिकेचा मालकी हक्क नाही.

मा. उपमहापौर :-

महापालिकेला मालकी हक्क कुठे लागतो.

(सभागृहात गोंधळ)

जुबेर इनामदार :-

पण लोकांचा विरोध नव्हता ना.

सुरेश खंडेलवाल :-

मिरा भाईदर में आधे से जादा रोड जो हे महानगरपालिकेचे नावावर नाहीत.

प्रशांत दळवी :-

महापौर मँडम गार्डन किंवा रोड असे कित्येक आहेत जे महापालिकेच्या नावावर नाहीत.

(सभागृहात गोंधळ)

जुबेर इनामदार :-

महापौर मँडम, विषय असा आहे की ज्याचा विरोध नाही त्याचा विरोध नाही. पण जिथे विरोध दर्शविण्यात आलेला आहे तो विषयाला ग्राह्य धरावे लागेल. त्याला विरोध केला नाही. त्याला हरकतच नाही त्यांची.

मा. उपमहापौर :-

कशाला विरोध केला आहे. नाव द्यायला विरोध केला आहे.

जुबेर इनामदार :-

त्यांनी विरोध केला की आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय अशाप्रकारे नामकरण करण्यात येऊ नये. त्याचा विरोध आहे ह्या विषयाला.

मा. उपमहापौर :-

तिथे गोपाळ हवेली आहे आणि ती कित्येक वर्षापासून आहे आणि ते तुम्ही आम्ही मिळूनच केलेली आहे. लोकांच्या हिताचे आणि अस्मितेचा धार्मिकतेचा प्रश्न आहे.

जुबेर इनामदार :-

गोकुळ शांती वेलफेर असोसिएशन ही सध्या त्यांची आर.जी आहे. मग त्यांनी हा असोसिएशनचा प्रस्ताव कमीत कमी घेतला पाहिजे होता.

(सभागृहात गोंधळ)

दिपीका अरोरा :-

महापौर मँडम, मी पण त्या एरियाची नगरसेविका आहे. मला ते पत्र हवं आहे आणि ते मला बघायचे आहे. तिथे बिल्डींगमध्ये काल मी मिटींग घेतलेली आहे. सर्व मेंबर अँग्री झालेले आहेत. कदाचित त्यांना माहित नाही. एखादा माणूस असोसिएशनमधून उभा राहीला एका सिग्नेचरवरती लेटर देते त्याची काय मान्यता आहे.

प्रशांत दळवी :-

ह्या लेटरची काही वॅल्यू नाही. २८ बिल्डींगचे पत्र माझ्याकडे आहे.

दिपीका अरोरा :-

असोसिएशनचे मेंबरचे पत्र दाखवा. सिग्नेचर दाखवा. एखादा माणूस उभा राहून बोलतो मी असोसिएशनचा मालिक आहे आणि मला ते नको आहे. ते कोण आहेत आम्ही नाही ओळखत
(सभागृहात गोंधळ)

जुबेर इनामदार :-

असोसिएशनच्या अध्यक्षांची स्वाक्षरी आहे त्या लेटरवर. आम्हाला विरोध करायचा आहे. करणार विषय विरोधाचा आहे. ते निर्दर्शनात सभागृहाच्या आणून दिले आहे.

मा. उपमहापौर :-

सन्मा. सदस्य जुबेर इनामदार साहेबांचा विरोध नोंदवून घ्या आणि पुढील कामकाजाला सुरुवात करा.

जुबेर इनामदार :-

असोसिएशनने केलेला आहे.

दिपीका अरोरा :-

असोसिएशनने नाही घेतलेला आहे. हे शब्द मागे घ्या तुम्ही. एक माणूस उभा राहून असोसिएशन नाही बनवू शकेल. एका सिग्नेचरवरती सगळ्यांचे सिग्नेचर असले पाहिजे होते. सगळ्यांचे सिग्नेचर दाखवा साहेब.

मा. उपमहापौर :-

सन्मा. सदस्य आपण बोलवून माहिती घेऊ आता बसा. आपण त्याचा विरोध नोंदवून घ्या.

दिपीका अरोरा :-

सर्वांची अनुमती आहे. सकाळी पण मला फोन आला होता की, मँडम तुम्ही पुढे व्हा गार्डन बनवा, नारळ तोडा, जोरशोराने आपण उद्घाटन करू त्याचा चांगल्या कामामध्ये अडचण आणू नये अशी माझी विनंती आहे.

जुबेर इनामदार :-

तुमच्यावर विश्वास नाही म्हणून त्यांनी आम्हाला दिला.

दिपीका अरोरा :-

एका माणसाच्या सिग्नेचरला असोसिएशन म्हणू शकत नाही. आमदारांनी २० लाखचा निधी दिलेला आहे. गार्डन डेव्हलप करायला.....

मा. महापौर :-

सर्वांनी बसावे. मै जब अनुमती दुंगी तभी उठने का।

प्रविण पाटील :-

मगाशी नावांचा उल्लेख केला त्याच्यामध्ये नवघर मार्केटचे काही तरी नाव दिली ते नेमके मार्केट कुठे आहे. कुठे होणार आहे याची माहिती द्याल. पहिलेच नाव देऊन टाकले तुम्ही. नवघरला आम्ही नगरसेवक आहोत. आम्हाला काही माहिती नाही की, मार्केट कुठे होणार आहे. पहिले नाव जाहिर केले.

दिपक खांवित :-

आपले एस.एन. कॉलेज समोर आपले उद्यान आहे. उद्यानाच्या बाजूला मार्केट आहे आणि मार्केटच्यानंतर मैदान आहे. त्या मैदानात काही भागामध्ये मार्केटचे रिझर्वेशन आहे.

प्रविण पाटील :-

साहेब कस आहे एकमेव मैदान आहे तुम्ही तिथे मार्केट करणार. मार्केटला विरोध नाही. आमचे पण खेळाचे मैदान आहे. तिथे तुम्ही मार्केट करणार परत. आणि पहिले आम्हाला तर विश्वासात घ्या. नाव द्यायला विरोध नाही आमचा. नाव चांगल आहे.

मा. उपमहापौर :-

आपण प्रत्यक्ष चर्चा करा. आपण मैदानात नाही करत, तुमची काहीतरी दिशाभूल होत आहे. उगीच काहीतरी गैरसमज करु नका.

दिपक खांबित :-

सृष्टी कार्यालय ते पेणकरपाडा स्मशानभूमी असा एक १५ मी. चा डी.पी. रस्ता आहे.

अनिल सावंत :-

सृष्टी कार्यालय कोणाचं?

दिपक खांबित :-

सृष्टीवाल्यांचे ओळर फ्लोच.

मा. महापौर :-

ठराव मंजूर.

जुबेर इनामदार :-

ह्याच्यामध्ये विषयाला विरोध नाही. फक्त ५ नंबरला आमची हरकत नोंदवून घ्या.

मा. उपमहापौर :-

ठीक आहे. ती नोंदवून घेतली. तुमची विनंती होती इनामदार साहेब आजची सभा शुक्रवार असल्या कारणाने हा ठराव सर्वानुमते मंजूर आहे. कोणाचा विरोध असेल तर नोंदवून घेऊ आणि तुम्हाला नमाजसाठी ही सभा थांबवायची आहे.

गिता जैन :-

मा. आयुक्त साहेब काल मी एक लेटर दिलेल होते. माझा एकही नावाला विरोध नाही. पण जेव्हा आपण एखादा रस्त्याला काहीतरी नाव देतो. तेव्हा त्या-त्या गोषवा-याच्या मागे त्या व्यक्तीने आपल्या शहरासाठी किंवा देशासाठी काय केले आहे ती माहिती द्यावी. कारण सगळ्यांना सगळ्याच नावाची माहिती नसते. मग माझी एक रिक्वेस्ट आहे की गोषवारा दिल्यानंतर तुम्ही जे जे नाव देत आहेत. त्यांनी आपल्या शहरासाठी किंवा देशासाठी काय केले तेवढी आम्हाला माहिती पाहिजे. दुसरे साहेब माँ बेटी नाम हे आम्ही आता इथे वाचते पण तिथे गार्डनमध्ये ऑलरेडी दिलेले आहे. म्हणजे हा काय प्रकार आहे. का मला अधिकाऱ्यांना विचारायचं आहे का नाव मंजूर झाल्याच्या आधी आपण तिथे फलक लावले. माझा त्याला काही प्रॉब्लेम नाही. चांगल नाव आहे द्या पण ही पध्दत बरोबर नाही. ते अजून आपण महासभेमध्ये नाव पास केलेले नाही. त्याआधी तिथे फलक लावलेले आहे. ही काय पध्दत की ते मला अधिकाऱ्यांनी आन्सर द्यावं. दुसरे साहेब एवढे आपण कशाला भांडतो. आर.जी जागेसाठी तुम्ही बोलवा ना. एखादा टी.पी ला आणि बोलावून की नियम काय आहे. नाव आपण देऊ शकतो की नाही. संपला विषय. कशाला आपण भांडतो. बोलावून विचारा मा. महापौर मॅडम.

विणा भोईर :-

महापौर मॅडमच्या परवानगीनुसार बोलतो, मी खांबित सरांना एक नाव सुचवलेलं मिरा गावातील जेष्ठ स्वातंत्र सैनानी मोतीराम जाबर यांचे आरक्षण क्रमांक ३५७ मध्ये उद्यान झालेले आहे. त्या उद्यानाला नाव सुचविलेले आहे. तर ते का नाही देण्यात आले. ते नाव का नाही पास झाले. गोषवा-यामध्ये आहे.

मा. महापौर :-

ते नविन होते.

दिपीका अरोरा :-

उपमहापौर साहेब माझी एक सुचना होती. महासभा दिनांक ३.१२.२०१८ ला गुरु गोविंद सिंग उद्यान नाव आपण एक आर.जी. प्लॉटला दिलेले आहे. शांती पार्कला आतापर्यंत तिथे फलक लावले गेलेले नाही आणि आमच्या ह्या वर्षी साडे पाचसो सालानी फंक्शन आहे तर ते गुरुद्वारा आणि पूर्ण शिख समाज आमच्याकडे आले होते की ते फलक लावून घ्या आणि त्यांची भावनांचा आदर करावा अशी मी विनंती करते.

मा. महापौर :-

प्रशासनाने सर्व विषयावर कारवाई करावी.

प्रभात पाटील :-

ह्या शहरासाठी ज्यांनी योगदान दिले आहे. अशांचीच नाव लागली पाहिजे. ह्या गोष्टीची चौकशी करण्यात यावी.

मा. महापौर :-

आपण चौकशी करुनच दिले होते. पण परत सर्व नावाची चौकशी करण्यात यावी.

ज्योत्सना हसनाळे :-

महापौर मेंडम दहा नंबरला बघा. काशिमिरा उड्हाण पूलाखालील उद्यान संत रविदास महाराज नसेल ते संत रोहिदास असेल.

मा. उपमहापौर :-

ते नाव संत रविदास महाराज आहे.

प्रकरण क्र. २ :-

रस्ते, चौक नामकरण प्रस्तावास मान्यता देणेबाबत.

ठराव क्र. ०४ :-

मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विविध रस्ते, चौक, वास्तु यांना मा.महासभेच्या मान्यतेने वेळोवेळी नावे देण्यात येत असतात. सद्यास्थितीत नामकरणासाठी खालील प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत.

अ.क्र	परिसर	दिलेले नाव
१	भाईंदर (पुर्व) इंद्रलोक आरक्षण क्र.२१८, २१९ समोरील चौक	हिन्दु हृदय सम्भाट स्व.बाळासाहेब ठाकरे चौक
२	भाईंदर (पुर्व) गोडदेव फाटक रोडवरील चौक (अभिनव शाळा रस्ता)	अभिनव विद्या मंदिर गोडदेव चौक
३	मिरारोड (पुर्व) अयप्पा मंदिर जवळील बस स्टॉप	बापा सिताराम बस स्टॉप
४	मिरारोड (पुर्व) रामदेव पार्क, सहकार हाईट्स व ओस्वाल ॲक्हेन्यू इमारती समोरील चौक	श्रीराम चौक
५	मिरारोड (पुर्व) शांतीपार्क आर.जी. जागा	जय गोपाळ उद्यान
६	हटकेश येथील बस स्टॉप क्र.२२ चौक	भजन महर्षी स्व. परशुराम रामचंद्र पांचाळ बुवा चौक
७	रामदेव पार्क उद्यान श्वेता रेसिडेन्सी समोरील चौक	श्री. हरी राधे राधे चौक
८	पांडुरंगवाडी सिग्नल चौक	स्वामी नरेंद्र महाराज चौक
९	मिरारोड (पुर्व) प्र.स.क्र.०४ लक्ष्मी पार्क, पार्क क्षेत्र येथील चौक	श्री. संत गाडगे महाराज चौक
१०	काशिमिरा उड्हाणपुलखालील उद्यान	संत रविदास महाराज उद्यान
११	घोडबंदर रा.म.क्र. ०८ चौक	छत्रपती शिवाजी महाराज चौक
१२	मिरागाव आरक्षण क्र.३५७ उद्यान	स्वातंत्र्य सेनानी कै. मोतिराम जाबर उद्यान
१३	तीर्थ प्लाझा व तिवारी कॉलेज समोरील चौक	श्री लल्लन तिवारी चौक
१४	पांडुरंगवाडी कक्कर पॅराडाईस ते श्री.प्रभाकर म्हात्रे घरापर्यंत चा रस्ता	संत श्री गजानन महाराज मार्ग
१५	जैसलपार्क शिवसेना शाखा समोरील वाहतुक बेट / उद्यान	माँ बेटी पार्क
१६	नवघर स.नं.२/९ या जागेतील रस्ता	स्व.श्री.पांडुरंग कालीदास पाटील मार्ग
१७	डेल्टा मागुन नाकोडा पांडुरंगवाडी पर्यंतचा रस्ता	स्व. श्री. अनंतराव भोईर मार्ग
१८	भाईंदर (पुर्व) राहुल पार्क प्रमोद महाजन उद्यान येथील वरीष्ठ नागरीक विरंगळा केंद्र	अटलबिहारी वाजपेयी विरंगळा केंद्र
१९	जैसलपार्क चौपाटी रेल्वे ट्रॅक जवळील मैदान	स्व. श्री. सीताराम चौधरी मैदान
२०	घोडबंदर गोवळादेवी मंदिर समोरील चौक	नाना शंकर शेठ चौक
२१	सृष्टी कार्यालयापासून ते स्मशानापर्यंत रस्ता	स्वामी समर्थ मार्ग
२२	वेस्टर्न हॉटेल जवळील चौक	शिवप्रताप चौक
२३	कस्टर ०१ ते शांतीगार्डन सेक्टर ०४ पर्यंत	पंचमुखी रोड
२४	प्रभाकर म्हात्रे बंगला व गणेश मंदिर समोरील चौक (पेणकरपाडा चौक)	स्व. श्री. पद्माकर म्हात्रे चौक
२५	गौरव धर्मकाटा, रविराज रेसैडन्सी, भारत गॅस	आगरी भवन मार्ग

	गोडाऊन , जनसेवा बँक, कस्तुरी वंदना कॉम्पलेक्स पर्यंतचा रस्ता	
२६	नवघर गांव येथील नव्याने बनविण्यात येणारी भाजी मंडई	स्वातंत्र्य सैनिक कै.दामोदर सखाराम पाटील
२७	राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ वरील नविन नाट्यगृह इमारत	भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम नाट्यगृह
२८	मिरारोड हिंदु स्मशानभूमी.	नवशा रुपा बाबर मुक्ती धाम
२९	मिरारोड (पू.) पोस्ट ऑफीस व स्मशानरोड येथील चौक	नवशा रुपा बाबर चौक
३०	पांडुरंग वाडी जवळील महादेव मंदिराजवळील चौक	सिध्दीविनायक चौक
३१	आरक्षण क्र. ३५५ प्लेझंट पार्क येथील खेळाच्या मैदानास	कै. यशवंत केशव भोईर
३२	भैरव पार्क येथील उद्यान, गीतानगर, भाईंदर (प.)	राष्ट्रसंत तुकडोजी महाराज उद्यान
३३	भाईंदर (प.), महेश्वरी भवन मार्गावरील फायर ब्लिंड जंक्शन	संत ओधवराम चौक
३४	आरक्षण क्र. १०० मध्ये स्थित आयडीबीआय बँकेच्या मागे असलेल्या इमारतीस	प.पू.ग.दादा गुरुदेव दर्शनसागर सूरीश्वरजी म.सा.

वरील नामकरण प्रस्तावांना मान्यता देण्यात येत आहे.

सुचक :- श्री. हसमुख गेहलोत

अनुमोदन :- श्रीम. प्रशांत दळवी

ठराव सर्वानुमते मंजूर

सही/-

महापौर

मिरा भाईंदर महानगरपालिका

नगरसचिव :-

सभा कामकाजाला सुरुवात होत आहे. प्रकरण क्र. ३, सन २०१९ मधील ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात कांदळवण रोपांची लागवड करणे कामाच्या खर्चास प्रशासकीय व आर्थिक मान्यता देणेबाबत.

सुनिता भोईर :-

सन 2019-20 या वर्षात महाराष्ट्र शासनाच्या वृक्ष लागवड कार्यक्रम अंतर्गत 50 कोटी इतके वृक्ष लावण्याचा शासनाचा निर्धार असून त्याअंतर्गत मिरा भाईंदर महानगरपालिका करीता एकुण 60 हजार वृक्ष लागवडीचे उद्घाट देण्यात आलेले आहे. त्याप्रमाणे मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात सन 2019-20 यावर्षात फक्त वनीकरणाकरीता रोपांची (कांगळवन वगळून) लागवड करण्यास रु. 1 कोटी खर्चास ही मा. महासभा आर्थिक व प्रशासकीय मंजूरी देण्यात येत आहे.

हसमुख गेहलोत :-

माझे अनुमोदन आहे.

मर्लिन डिसा :-

महापौर मॅडम मला एक विचारायचं आहे हे कांदळवन लावण्याचे काही प्रोसीजर आहे की ठेकेदार लावून घेतो. आपण कांदळवन जिथे डिस्ट्रॉय केलेले आहेत. सृष्टीचा आणि कनाकिया एरिया वगैरे आपल्या शहरात तिथे परत लागवड होणार की नाही. तिथे नाही होणार. तिथे रँबीट टाकून तिकडे जागा सगळी डिस्ट्रॉय केलेली आहे.

मा. उपमहापौर :-

आपण तिथे काय लागवड करत नाही. आपण समुद्र किनारी जेवढे आहेत. ज्या-ज्या ठिकाणी आपल्याला आवश्यक वाटते ही लागवड करायची गरज नाही ते आपोपाच होत असतात. पण शासकीय धोरणा प्रमाणे जी अंमलबजावणी करायची होती ती आपण करणार आहोत. त्याच्यासाठी निधीची व्यवस्था केलेली आहे. आपण सांगायचे कुठे कुठे करायचे.

मर्लिन डिसा :-

पण तुम्ही हे एक्सपर्ट आणून तुम्ही करून घेतले असते शासनातर्फ, एक्सपर्ट आणून त्याचे सजेशन घेतले असते.

मा. उपमहापौर :-

त्यांच्या अँडव्हाइजनेच आपण करू.

मर्लिन डिसा :-

त्यांचे अँडव्हाइज घेऊन करा.

गिता जैन :-

महापौर मँडम हायकोर्टाचा एक निर्णय आहे. जिथून जिथून कांदळवन आपण काढले आहेत. तिथे त्यांना रिस्टोअर करायचे हे हायकोर्टाचे निर्णय आहेत.

मा. उपमहापौर :-

आपण त्यांना निधीची व्यवस्था केली आहे. मान्यता दिलेली आहे.

गिता जैन :-

आता तुम्ही सांगता.

मा. उपमहापौर :-

आपण स्पॉट नक्की नाही करत महासभेत. आज निधीची मान्यता घेण्यासाठीचा विषय आहे.

गिता जैन :-

उपमहापौर साहेब मी अँग्री करते स्पॉट नक्की करत नाही. मी काय विचारले तुम्हाला तुम्ही यांना सांगतात की जिथे रऱ्बीट आहेत. तिथे लावणार नाहीत आपण फक्त समुद्र किनारी लावणार.

मा. उपमहापौर :-

त्यांचे एक मालकी जागेचा प्रश्न आहे.

मर्लिन डिसा :-

मालकी जागा नाही सर, जिथे कांदळवन आहेत ती जागा.

मा. उपमहापौर :-

आपण एक्सपर्टची अँडव्हाइजने करू. आपल्याला जे शासकीय धोरण आहेत त्या धोरणाप्रमाणे आपल्याला रिअँक्ट व्हायचे आहे. ते आपण करणार.

अनिल सावंत :-

कांदळवनाची लागवड करण्यासाठी आपण प्रोहिजन करतो. पण ह्या शहरामध्ये कांदळवनाचा -हास करून तिथे अतिक्रमण केलेले आहे त्याचे काय. आज पेणकरपाड्यापासून ते सृष्टीपर्यंत रोड तुम्ही बघितला लेफ्ट अँन्ड साईटला पूर्ण रऱ्बीट टाकलेले आहेत. कांदळवनावर आणि जे.सी.बी. येऊन लेव्हलींग करून जातो. त्याच्यापुढे आलात जुन्या रोडला अक्षरशः कांदळवनाची कत्तल करून त्याठिकाणी नर्सरी टाकलेली आहे. गॅरेजेस टाकलेली आहेत.

मा. महापौर :-

विषय ऐसा है की आपने हिसाब से झाड कहाँ कहाँ लगाना है, वह विषय है।

अनिल सावंत :-

आप संमती दे रहे है, लेकिन जो -हास किया।

मा. उपमहापौर :-

खाली मंजुरी द रहे है। जहाँ जहाँ हमको लगाना है।

अनिल सावंत :-

महापौर मँडम, जिथे जिथे अतिक्रमण आणि -हास झालेले आहेत त्याच्यावर कधी कारवाई करणार.

मा. उपमहापौर :-

आजकालची गोष्ट नाही. आपल्या समोरची गोष्ट आहे. जे चुकीचे आहे ते चुकीचे आहे. ज्या ज्या कारवाई प्रस्तावित करण्या येण्याजोगी आहेत त्या सगळ्या करणार आहोत. आणि आपला मुळातून आपला प्रश्न असा आहे ना की, समुद्राच्या किनाच्यावर असल्यामुळे ह्या महाराष्ट्रातल्या ३५ डी क्लास महानगरपालिकेमध्ये ज्यांचा समुद्राच्या जवळपासचा संबंध नाही आणि जेवढा संबंध आपला आला ना, आमचे गावक-यांचे दुखण आम्हाला माहिती आहे. १९ गाव आहेत. सगळ्या गावाच्या प्रॉपर्टी आमच्या ना ह्या कांदळवनामुळे आमच्या त्या जागच्या जागी थांबून आहेत. त्याचे काही करावे करू नये असा नाही. शासनाने जे धोरणे ठरलेले आहे. आम्ही तर गावक-यांनी निर्णय घेतलेला आहे की ह्या जमीनी तुम्ही आज

ताब्यात घ्या आणि आम्हाला त्यांचा मोबदला द्या असे करणार आहोत आणि जे आपण सांगत आहेत ना हे पूर्वी पासून आलेला आहे पण ज्या-ज्या कारवाई करण्यासारख्या गोष्टी आहेत त्या आपण निश्चित करणार आहोत.

अनिल सावंत :-

साहेब हे लेटेस्ट अतिक्रमण आहे. तिथे तो कॉक्रीट रोड बनल्यानंतर गॅरेज सुरु झालं पूर्ण कांदळवनाची कत्तल करून टाकली.

मा. उपमहापौर :-

ह्या विषयाला विरोध नसेल तर दुसरा ठराव आहे.

अनिल सावंत :-

तुम्ही माहिती घ्या. पुजारी साहेब सृष्टीपासून जो रोड निघाला आहे शांतीनगरला तिथे अतिक्रमण झालेले आहे. कांदळवन कत्तल

मर्लिन डिसा :-

एक रिक्वेस्ट आहे की आपण निधी देत आहोत. तर काम पण बरोबर असायला पाहिजे. ते डिस्ट्रॉय केलेले ते नष्ट केलेले पण परत तिकडे लावायला पाहिजे.

मा. महापौर :-

नक्की.

प्रकरण क्र. ३ :-

सन २०१९ मधील ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाअंतर्गत मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात कांदळवन रोपांची लागवड करणे कामाच्या खर्चास प्रशासकीय व आर्थिक मान्यता देणेबाबत

ठराव क्र. ०५ :-

सन 2019-20 या वर्षात महाराष्ट्र शासनाच्या वृक्ष लागवड कार्यक्रमा अंतर्गत 50 कोटी इतके वृक्ष लावण्याचा शासनाचा निर्धार असून त्याअंतर्गत मिरा भाईंदर महानगरपालिका करीता एकुण 60 हजार वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आलेले आहे. त्याप्रमाणे मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात सन 2019-20 यावर्षात फक्त वनीकरणकरीता रोपांची (कांगळवन वगळून) लागवड करण्यास रु. 1 कोटी खर्चास ही मा. महासभा आर्थिक व प्रशासकीय मंजुरी देण्यात येत आहे.

सुचक :- श्रीम. सुनिता भोईर अनुमोदन :- श्री. हसमुख गेहलोत
ठराव सर्वानुमते मंजूर

सही/-
महापौर
मिरा भाईंदर महानगरपालिका

नगरसचिव :-

प्रकरण क्र. ४, महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील स्थायी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारीत वेतन) नियम, २०१९ अन्वये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दि . ०१/०१/२०१६ पासून सुधारीत वेतनसंरचना (सातवा वेतन आयोग) लागु करणेबाबत.

मदन उदित नारायण सिंह :-

शासन निर्णयानुसार महापालिका आस्थापनेवरील स्थां० यी अधिकारी /कर्मचाऱ्यांना व महापालिका आस्थापनेवरील सेवा निवृत्त वेतन धारक /कुटूंब निवृत्ती वेतन धारक यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार दि.01 जानेवारी 2016 रोजीपासून शासनाकडून मंजुरी प्राप्त झाल्यानंतर रोखीने वेतन अदा करणेस ही मा. महासभा मंजुरी देत आहे.

हसमुख गेहलोत :-

माझे अनुमोदन आहे.

रिटा शहा :-

मॅडम माझे पण अनुमोदन आहे. ह्याला कारण ते आपले परमनन्त कर्मचारी आहेत. आणि त्यांना सातवा वेतन आयोग आपण देतो. परंतु आपण ह्या मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये संगणक चालक म्हणून त्यांना आपण कॉन्ट्रॉक्ट बेसीसवर घेतले होते त्यांना दोन महिन्यांची मुदतवाढ दिली होती. आणि जानेवारी महिन्यापर्यंत त्यांचा पगार झालेला आहे असे मला तुमच्या ऑफिस दरम्यान कर्मचारी आणि मा. महासभा दि. ०७.०६.२०१९

अधिकारी यांनी सांगितले. परंतु त्यांचा चार महिन्याचा पगार बाकी आहे. तर मला असे वाटते की त्यांना पण सातवा वेतन आयोगाची गरज नाही का? त्यांना नुसता पगार भेटत नाही आणि त्याच्यावर एकमेकांवर अधिकारी ढकलतात. तुमच्या समोरच तो सांगतो माझा कार्यभार नाही. तो सांगतो माझा कार्यभार आहे. नक्की कोणाचा कार्यभार त्यांना वेतन द्यायचा आणि ते समोरासमोर करून घ्या. कारण त्यांच्या घरात ४ महिने झाले पैसे गेले नाहीत. त्यांचा पगार किती आहे १२ हजार, १८ हजार, १६ हजार आणि त्यांना पगार भेटणार नाही. कॉन्ट्रॅक्टरचा दोष करतो. खालचा अधिकारी सांगतो वरचे अधिकारीचे नाव देतो, वरचे अधिकारी त्यांच्या वरच्या अधिकाऱ्याचे नाव देतो. मग नक्की त्यांचा पगार केव्हा होणार आहे आणि कसा होणार आहे. मॅडम अधिकारी मा. आयुक्तांच्या जागेवर आहेत. तुम्ही जवाब द्या.

मा. उपमहापौर :-

रिटाजी ह्या विषयी आपण चर्चा केली आपल्याशी जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये निश्चितपणे आपल्याला समाधान झाले नाही. कमिशनर साहेबांशी आपले बोलणे झाले नाही. परंतु निश्चितपणे सोमवार किंवा मंगळवार पर्यंत पेमेंट मिळेल.

रिटा शाह :-

मा. महापौर मॅडम, डिम्पल मेहताजी आणि उपमहापौर चंद्रकांत वैती साहेब तुमचे मी सर्व संगणक चालक जे कॉन्ट्रॅक्ट बेसीसवर आहेत. त्यांच्यावतीने तुमचे मी आभार व्यक्त करते आणि मॅडम ह्याच प्रकारे आपण आपल्या प्रशासनामध्ये जे खालच्या लेव्हलचे अधिकारी आहेत. चतुर्थ श्रेणी आणि जे कॉन्ट्रॅक्ट बेसीसवर त्यांच्याबद्दल तुम्ही न्याय केला आहे. त्याबद्दल तुमचे मी खूप हार्दिक अभिनंदन करते.

मा. महापौर :-

मा. आयुक्त से बात नही हूई है। मा. आयुक्त से बात करके सोमवार, मंगलवार तक निर्णय हो जाएगा।

प्रकरण क्र. ४ :-

शासन निर्णयानुसार महापालिका आस्थापनेवरील स्था यी अधिकारी /कर्मचाऱ्यांना व महापालिका आस्थापनेवरील सेवा निवृत्त वेतन धारक /कुटूंब निवृत्ती वेतन धारक यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार दि.०१ जानेवारी २०१६ रोजीपासून शासनाकडून मंजुरी प्राप्त झाल्यानंतर रोखीने वेतन अदा करणेस ही मा. महासभा मंजुरी देत आहे.

ठराव क्र. ०६ :-

शासन निर्णयानुसार महापालिका आस्थापनेवरील स्था० यी अधिकारी /कर्मचाऱ्यांना व महापालिका आस्थापनेवरील सेवा निवृत्त वेतन धारक /कुटूंब निवृत्ती वेतन धारक यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार दि.०१ जानेवारी २०१६ रोजीपासून शासनाकडून मंजुरी प्राप्त झाल्यानंतर रोखीने वेतन अदा करणेस ही मा. महासभा मंजुरी देत आहे.

सुचक :- श्री. मदन सिंग अनुमोदन :- श्री. हसमुख गेहलोत
ठराव सर्वानुमते मंजूर

सही/-
महापौर
मिरा भाईदर महानगरपालिका

नगरसचिव :-

प्रकरण क्र. ५, सुर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेसाठी मौजे चेणे स.क्र. १०१पै. ची मंजूर विकास योजनेत १२.०० मी. रुंद पोच रस्त्यासाठी प्रस्तावित करणेबाबत.

सचिव म्हात्रे :-

मिरा भाईदर महानगरपालिका क्षेत्रातील गां व मौजे चेणे, स.क्र. 101पै. मधील 10140.00 चौ.मी. जागा सुर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी पोहोच रस्ता व जलवाहिनी टाकणेसाठी संपादीत करून मिळणेबाबत विनंती केलेली आहे . सदर जागेत पोहोच रस्ता उपलब्ध नसल्याने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी दि . 28/08/2018 च्या पत्रान्वये पोहोच रस्ता उपलब्ध करून मिळणेबाबत महानगरपालिकेस विनंती केलेली आहे.

मिरा आईंदर महानगरपालिका शहरासाठी मंजूर विकास योजनेनुसार मौजे चेणे , स.क्र. 101पै. ही जागा भागशः 30.00 मी. रुंद विकास योजना रस्ता व भागशः डॉंगराळ भाग (HILL ZONE) मध्ये सामाविष्ट आहे.

प्रस्तावित मौजे चेणे , स.क्र. 101पै. या जागेमध्ये सुर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी दर्शविलेली जागेमध्ये जाणेसाठी 12.00 मी. पाहोच रस्ता विकास योजना रस्ता म्हणून स.क्र. 101 हि.क्र. 4 ते 16 या जागेमधून दर्शविणेसाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 37(1) नुसार कार्यवाही करणे आवश्यक आहे. त्यानुसार प्रथमतः कलम 37(1) नुसार कार्यवाही करावी.

ठराव :-

उपरोक्त प्रस्तावित गोषवान्यानुसार मौजे चेणे , स.क्र. 101पै. या जागेमध्ये सुर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजने अंतर्गत दर्शविलेल्या जागेसाठी मौजे चेणे स.क्र. 101 हि.क्र. 4 ते 16 या जागेमधून 12.00 मी. रुंदीचा पाहोच रस्ता विकास योजना रस्ता म्हणून दर्शविणेकरीता प्रस्तावित गोषवान्यानुसार महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 37(1) नुसार कार्यवाही करणेस मान्यता मिळणेसाठीचा प्रस्ताव मंजुर करण्यात येत आहे व पुढील कार्यवाहीस मा . आयुक्त यांना अधिकार देण्यात येत आहे असा मी ठराव मांडत आहे.

धूवकिशोर पाटील :-

माझे अनुमोदन आहे.

मा. महापौर :-

ठराव मंजूर.

प्रकरण क्र. ५ :-

सुर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेसाठी मौजे चेणे स.क्र. १०१पै. ची मंजूर विकास योजनेत १२.०० मी. रुंद पोच रस्त्यासाठी प्रस्तावित करणेबाबत.

ठराव क्र. ०७ :-

मिरा आईंदर महानगरपालिका क्षेत्रातील गांव मौजे चेणे , स.क्र. 101पै. मधील 10140.00 चौ.मी. जागा सुर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी पोहो च रस्ता व जलवाहिनी टाकणेसाठी संपादीत करून मिळणेबाबत विनंती केलेली आहे . सदर जागेत पोहोच रस्ता उपलब्ध नसल्याने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी दि . 28/08/2018 च्या पत्रान्वये पोहोच रस्ता उपलब्ध करून मिळणेबाबत महानगरपालिकेस विनंती केलेली आहे.

मिरा आईंदर महानगरपालिका शहरासाठी मंजूर विकास योजनेनुसार मौजे चेणे , स.क्र. 101पै. ही जागा भागशः 30.00 मी. रुंद विकास योजना रस्ता व भागशः डॉंगराळ भाग (HILL ZONE) मध्ये सामाविष्ट आहे.

प्रस्तावित मौजे चेणे , स.क्र. 101पै. या जागेमध्ये सुर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी दर्शविलेली जागेमध्ये जाणेसाठी 12.00 मी. पाहोच रस्ता विकास योजना रस्ता म्हणून स.क्र. 101 हि.क्र. 4 ते 16 या जागेमधून दर्शविणेसाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 37(1) नुसार कार्यवाही करणेस मान्यता मिळणेसाठीचा प्रस्ताव मंजुर करण्यात येत आहे व पुढील कार्यवाहीस मा . आयुक्त यांना अधिकार देण्यात येत आहे असा मी ठराव मांडत आहे.

ठराव :-

उपरोक्त प्रस्तावित गोषवान्यानुसार मौजे चेणे , स.क्र. 101पै. या जागेमध्ये सुर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजने अंतर्गत दर्शविलेल्या जागेसाठी मौजे चेणे स.क्र. 101 हि.क्र. 4 ते 16 या जागेमधून 12.00 मी. रुंदीचा पाहोच रस्ता विकास योजना रस्ता म्हणून दर्शविणेकरीता प्रस्तावित गोषवान्यानुसार महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 37(1) नुसार कार्यवाही करणेस मान्यता मिळणेसाठीचा प्रस्ताव मंजुर करण्यात येत आहे व पुढील कार्यवाहीस मा . आयुक्त यांना अधिकार देण्यात येत आहे असा मी ठराव मांडत आहे.

सुचक :- श्री. सचिन म्हात्रे

अनुमोदन :- श्री. धूवकिशोर पाटील

ठराव सर्वानुमते मंजूर

सही/-
महापौर

नगरसचिव :-

प्रकरण क्र. ६, मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील डॉ गरी, पाली - लाईट हाऊस - चवळी, काशी जनता नगर, शांतीनगर सेक्टर - ०७ व शांतीनगर सेक्टर - ११ येथील पाणी पुरवठा पर्पोंग स्टेशनची वार्षिक देखभाल दुरुस्ती करणे कामास आर्थिक व प्रशासकीय मंजूरी मिळणेबाबत विनोद म्हात्रे :-

उपरोक्त विषयान्वये मिरा भाईदर महानगरपालिका क्षेत्रातील डोंगरी, पाली - लाईट हाऊस - चवळी, काशी जनता नगर, शांतीनगर सेक्टर - ०७ व शांतीनगर सेक्टर - ११ येथील पंथिंग स्टेशनची वार्षिक देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे असते. सदर देखभाल दुरुस्तीची कामे वार्षिक निविदेअंतर्गत मंजूर ठेकेदारामार्फत सुरु आहेत. उपरोक्त कामांच्या वार्षिक निविदेची मुदत संपली असल्याने पंथिंग स्टेशनची देखभाल दुरुस्ती करणेकरीता वार्षिक निविदा मागविणे गरजेचे आहे. सदर कामांची अंदाजपत्रके तयार करण्यात आलेली आहेत.

सदर कामी रक्कम रु.८६,७४,०००/- इतका खर्च अपेक्षित आहे. सदर काम करणे अत्यावश्यक असल्याने या कामास हि सभा आर्थिक व प्रशासकीय मान्यता मिळणेस तसेच सदर कामांची नविन निविदा प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत जुन्या निविदेस मुदतवाढ व जुन्या निविदेअंतर्गत होणाऱ्या वाढीव खर्चास हि सभा मान्यता देत आहे.

नयना म्हात्रे :-

माझे अनुमोदन आहे.

मा. महापौर :-

ठराव सर्वानिमते मंजर.

प्रकरण क्र. ६ :-

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील डोंगरी, पाली - लाईट हाऊस - चवळी, काशी जनता नगर, शांतीनगर सेक्टर - ०७ व शांतीनगर सेक्टर - ११ येथील पाणी पुरवठा पंर्पोग स्टे शनची वार्षिक देखभाल दरूस्ती करणे कामास आर्थिक व प्रशासकीय मंजरी मिळणेबाबत.

ਦੁਆਰਾ ਕੀਤੇ ਗਏ :-

उपरोक्त विषयान्वये मिरा भाईदर महानगरपालिका क्षेत्रातील डॉंगरी, पाली - लाईट हाऊस - चवळी, काशी जनता नगर, शांतीनगर सेक्टर - ०७ व शांतीनगर सेक्टर - ११ येथील पंपिंग स्टेशनची वार्षिक देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे असते. सदर देखभाल दुरुस्तीची कामे वार्षिक निविदेअंतर्गत मंजूर ठेकेदारामार्फत सुरु आहेत. उपरोक्त कामांच्या वार्षिक निविदेची मुदत संपली असल्याने पंपिंग स्टेशनची देखभाल दुरुस्ती करणेकरीता वार्षिक निविदा मागविणे गरजेचे आहे. सदर कामांची अंदाजपत्रके तयार करण्यात आलेली आहेत.

सदर कामी रक्कम ₹८६,७४,०००/- इतका खर्च अपेक्षित आहे. सदर काम करणे अत्यावश्यक असल्याने या कामास हि सभा आर्थिक व प्रशासकीय मान्यता मिळणेस तसेच सदर कामांची नविन निविदा प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत जुन्या निविदेस मुदतवाढ व जुन्या निविदेअंतर्गत होणाऱ्या वाढीव खर्चास हि सभा मान्यता देत आहे.

सही/-
महापौर

नगरसचिव :-

प्रकरण क्र. ७, भाईंदर (प.) येथील सुभाषचंद्र बोस मैदान ते डॉंगरी पर्यंत रस्ता रुंदीकरणाच्या कामामध्ये बाधीत होणाऱ्या जलवाहिन्या स्थलांतरीत करणे कामास आर्थिक व प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत

रवि व्यास :-

मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील भाईंदर (प) येथील सुभाषचंद्र बोस मैदान ते डोंगरी पर्यंत रस्ता एम.एम.आर.डी.ए. मार्फत रस्ता रुंदीकरण व क्रॉक्रीटीकरणाचे काम सुरु आहे. सदर रस्ता रुंदीकरणामध्ये सुभाषचंद्र बोस मैदान ते डोंगरी पर्यंत महानगरपालिकेच्या पाणी वितरण करणाऱ्या १००, १५०, २०० व ३०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिन्या बाधित होत आहेत. रस्त्याच्या क्रॉक्रीटीकरणाच्या कामानंतर सदर बाधित झालेल्या जलवाहिन्यांमध्ये गळती झाल्यास दुरुस्ती काम करणे शक्य होणार नाही. त्यामुळे पाणी पुरवठा वितरण प्रणालीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी सदर जलवाहिन्या स्थलांतरीत करणे आवश्यक आहेत.

सदर कामी रक्कम रु.१,९६,८२,१००/- इतका खर्च अपेक्षित आहे. सदर काम करणे अत्यावश्यक असल्याने सदर कामास हि सभा आर्थिक व प्रशासकीय मान्यता देत आहे.

प्रशांत दळवी :-

माझे अनुमोदन आहे.

मा. महापौर :-

ठराव मंजुर.

प्रकरण क्र. ७ :-

भाईंदर (प.) येथील सुभाषचंद्र बोस मैदान ते डोंगरी पर्यंत रस्ता रुंदीकरणाच्या काम होणाऱ्या जलवाहिन्या स्थलांतरीत करणे कामास आर्थिक व प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत ठराव क्र. ०९ :-

मिरा-भाईदर महानगरपालिका द्वेत्रीतील भाईदर (प) येथील सुभाषचंद्र बोस मैदान ते डोंगरी पर्यंत रस्ता एम.एम.आर.डी.ए. मार्फत रस्ता रुंदीकरण व क्रॉकीटीकरणाचे काम सुरु आहे. सदर रस्ता रुंदीकरणामध्ये सुभाषचंद्र बोस मैदान ते डोंगरी पर्यंत महानगरपालिकेच्या पाणी वितरण करणाऱ्या १००, ३५०, २०० व ३०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिन्या बाधित होत आहेत. रस्त्याच्या क्रॉकीटीकरणाच्या कामानंतर सदर बाधित झालेल्या जलवाहिन्यांमध्ये गळती झाल्यास दुरुस्ती काम करणे शक्य होणार नाही. त्यामुळे पाणी पुरवठा वितरण प्रणालीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी सदर जलवाहिन्या स्थलांतरीत करणे आवश्यक आहेत.

सदर कामी रक्कम रु.१,९६,८२,१००/- इतका खर्च अपेक्षित आहे. सदर काम करणे अत्यावश्यक असल्याने सदर कामास हि सभा आर्थिक व प्रशासकीय मान्यता देत आहे.

सुचक :- अड. रवि व्यास अनुमोदन :- श्री. प्रशांत दलवी
दग्धन गार्डन्स एवं निवास

ठराव सर्वानमते मंजर

सही/-

२०५

सिरा भार्दूर महानगरपालिका

नगरसचिव :-

प्रकरण क्र. ८, मिरा भाईंदर महानगरपालिका प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्य खरेटी करण्यासाठी आर्थिक व प्रशासकीय मंजरी मिळणेबाबत.

ज्योतिषा इस्त्राले :-

मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना निविदा प्रक्रियेव्वरे शालेय गणवेश , पी.टी. ड्रेस, वहया, पाण्याच्या बाटल्या व इतर शैक्षणिक साहित्य खरेदी करणे किंवा पालकांनी शैक्षणिक साहित्य खरेदी केल्यास संबंधित शिक्षकांनी त्याची खातरजमा करून तसा लेखी अहवाल संबंधित विभागाकडे सादर करून नंतरच त्याचा मोबदला रोख स्वरुपात थेट पालकांच्या बँक खात्यात (DBT) जमा करण्यास ही सभा मंजुरी देत आहे. ध्रवकिशोर पाटील :-

माझे अनमोदन आहे.

मा महापौर :-

ठराव मंजर

प्रकरण क्र. ८ :-

मिरा भाईंदर महानगरपालिका प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी आर्थिक व प्रशासकीय मंजुरी मिळणेबाबत.

ठराव क्र. १० :-

मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना निविदा प्रक्रियेव्वारे शालेय गणवेश , पी.टी. ड्रेस, वहया, पाण्याच्या बाटल्या व इतर शैक्षणिक साहित्य खरेदी करणे किंवा पालकांनी शैक्षणिक साहित्य खरेदी केल्यास संबंधित शिक्षकांनी त्याची खात्रजमा करून तसा लेखी अहवाल संबंधित विभागाकडे सादर करून नंतरच त्याचा मोबदला रोख स्वरूपात थेट पालकांच्या बँक खात्यात (DBT) जमा करण्यास ही सभा मंजुरी देत आहे.

**सुचक :- श्रीम. ज्योत्स्ना हसनाळे अनुमोदन :- श्री. ध्रुवकिशोर पाटील
ठराव सर्वानुमते मंजूर**

सही/-

महापौर

मिरा भाईंदर महानगरपालिका

नगरसचिव :-

प्रकरण क्र. ९, सन 2017-18 च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षिकांचे मिरा भाईंदर महानगरपालिका शिक्षण विभाग आस्थापनेवर समायोजनाबाबत.

प्रभात पाटील :-

महापौर मॅडम असे आहे की ह्या महानगरपालिकेमध्ये मी १९९९ पासून काम करत आहे. सांगायची गरज नाही, पण आपले गोषवा-यामध्ये म्हटले आहे की एवढी पदे रिक्त आहेत. ती रिक्त पदे आजची नाहीत ना. ती आधीची आहेत. आधीपासून रिक्त पदे आहेत. मला असे वाटते की माझ्यानंतर पण बरेच नगरसेवक ह्या पालिकेमध्ये आलेत, काका सुरुवातीपासून आहेत. तेव्हा घसा फोडून सांगत होतो की ती पदे भरा. त्या एक एक शिक्षकांनी तेव्हा २-२, ३-३ वर्ग चालवलेले बघितलेले तेव्हा ती पदे रिक्त भरली गेली नाहीत. आज तुम्हाला माहिती आहे १-१ शिक्षकाचा पगार किती आहे. सातव्या वेतन आयोगाने तो शिक्षक ६० हजार रुपये पर्यंत गेला आहे. अशावेळी आणि महानगरपालिकेच्या शाळा ओस पडायला लागल्या आहेत म्हणजे खाजगी शाळा ओस पडल्या तर तो भाग वेगळाच आहे. इंग्रजी भाषेचा प्रचार, प्रसार असेल किंवा इतर काही करणे असतील. ह्याच्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळा ऑलरेडी ओसाड झाल्याने विद्यार्थी संख्या कमी झाली आहे. त्यांच्या मानाने त्याच्या खालोखाल मग आपली शिक्षकांची संख्या ही खाली व्हायला पाहिजे होती. मग विद्यार्थी जर शाळेमध्ये नाहीत तर ही पदे कोणासाठी भरतो आण्य आणि तो भार आपण का घेतो. जेव्हा गरज होती तेव्हा ओरडून ओरडून सांगत होतो की ती पदे भरा. तेव्हा विद्यार्थ्यांना गरज होती. शिक्षकांची आणि आज तुम्ही ६० हजार पगार त्या शिक्षकांना देणार जेव्हा शाळेमध्ये विद्यार्थीच नाहीत तो भार आपण आपल्यावर घेतो. ह्याचा सभागृहाने जरा खरच विचार करावा. मी तर ठराव मांडणार आहे. आमच्या पक्षातर्फे.

अनिल सावंत :-

म्युनिसिपालटीच्या जेवढ्या पण शाळा आहेत. मागच्या मिटींगमध्ये आमचे जे सभापती होते. ध्रुवकिशोर पाटील त्यांनी सुध्दा सांगितले होते की, आम्ही पूर्ण संगणकीकरण करत आहोत. तरी सुध्दा मुलांची संख्या जबरदस्त कमी होत आहे. म्युनिसिपालटी शाळांमधली मुलं मिळत नाहीत आणि मुलं कमी होत आहेत आणि शिक्षक आपण वाढवतो.

प्रभात पाटील :-

मिरा भाईंदर महापालिका शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे . तसेच काही शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या २० पेक्षा कमी असल्यास शासन निर्णयानुसार सदर शाळा बंद करावी असे आदेश आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी अतिरिक्त शिक्षक होतील त्यांची देखील इतर शाळेत नियुक्ती करावी लागेल असे पाहता मनपाचे शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता आहे.

तसेच नव्याने समायोजनाकरिता आलेले शिक्षक त्यांचे सेवा कालावधी विचार करता त्यांचे वेतन व निवृत्तीवेतन यांचा अतिरिक्त भार मनपावर पडेल त्यामुळे मनपा शाळेत शिक्षकांची गरज भासल्यास शहरातील चांगले उच्चशिक्षित, तज, सेवाभावी शिक्षक ठोक मानधनावर घेतल्यास मनपाच्या शाळेचा दर्जा उंचावण्यास मदत होईल व आर्थिकदृष्ट्या मनपाला हिताचे होईल

सरब प्रशासनाने शिक्षकांचे समायोजन करण्याबाबतचा विषय फेटाळण्यात येत आहे.

धृवकिशोर पाटील :-

माझे अनुमोदन आहे.

जुबेर इनामदार :-

मला ह्या विषयामध्ये एक शंका आहे. समायोजन करण्याच्या आधी त्यांना एन.ओ.सी. दिली असेल. जिथे ते असतील तिथून ते साडून आलेत अशीच पध्दत आहे.

मा. महापौर :-

कम्पलसरी घ्यायचे असे पण नाही ना.

मा. उपमहापौर :-

इनामदार साहेब कस होतं तुम्हाला शाळांची परिस्थिती माहिती आहे. हुशार विद्यार्थी जरी असले तरी दर वर्षी आपल्याला विद्यार्थी नविन अँडमिशन होत नाही. सुरुवातीला ११ हजार पटावर असलेली विद्यार्थी संख्या आता साडे नऊ हजार दिसत असली तरी प्रत्यक्षात ६ हजार विद्यार्थीच आहेत आणि मग आपण शाळांसाठी वेगळे धोरण करतो की जवळपास असलेल्या ज्या शाळा आहेत त्यांना एकत्र करून आपण काम करू. मग एवढे अतिरिक्त शिक्षक आपल्याकडे जेवढे सांगितले आहेत हे शासनाने काय केले आहे. त्यांच्याकडे जे अतिरिक्त झालेत त्यांना किती व्यवस्था करून दिले ह्याचा अर्थ आपण घेतलाच पाहिजे अशातला भाग नाही. आपल्याला आवश्यक असेल तर असा आपण शब्दप्रयोग केलेला आहे आणि आपण ते ठेका पध्दतीने घेऊ. त्याच्यामुळे त्यांना आपल्या सेवेत आणण्याचे काही कारण नाही.

जुबेर इनामदार :-

साहेब कसे असते शिक्षक विषय हा शासनाचा निर्णय होता पटसंख्यांची गणना मोजणी केल्यानंतर जी काही शिक्षक जास्त आहेत ते शिक्षकांना दुसरीकडे वर्ग करायचे. शासनाचाच निर्णय झाला तर.

मा. उपमहापौर :-

शासनाचा निर्णय आहे पण आपलं कसं आहे आपण ज्या शाळेत शिक्षको कमीत कमी ४८ विद्यार्थी जास्तीत जास्त ६० विद्यार्थी हा क्रायटेरीया लावला आपण तर मग ६ हजार विद्यार्थ्यांना शिक्षक किती पाहिजे हे मोजले तरी आपले सरप्लस आहे.

जुबेर इनामदार :-

मान्य आहे वैती साहेब आता कसं आहे काही शाळांमध्ये सरप्लस आहेत आणि काही शाळांमध्ये आजही.....

मा. उपमहापौर :-

ह्याच्यामध्ये अजून काही अतिरिक्त माहिती असेल. इनामदार साहेब आपले शिक्षणाधिकारी आले आहेत त्यांना आपण बोलवूया.

जुबेर इनामदार :-

साहेब मी तुम्हाला बोललो होतो. ते तुम्हाला मी वाचन करून दाखवतो. गोषवा-च्यामध्ये तत्कालीन आयुक्त डॉ. नरेश गिते यांनी खालील नमुद तक्ता नमुद शिक्षकांना शिक्षण विभाग आस्थापनेवर उपशिक्षिका ह्या पदावर एकतर्फी सेवा वर्ग करून घेण्यासंबंधी पत्र देण्यात आले. त्यानुसार संदर्भ क्र. ६ मधील प्रकरणांचा खालील शिक्षकांनी महानगरपालिका ह्यांच्याकडे सेवा वर्ग करून हजर होण्याकरिता ८/०३/२०१९ रोजी कार्यमुक्त करण्यात आले. मग तिथून त्यांना कार्यमुक्त केले. कारण त्यांना घेण्यासाठी आता त्या शिक्षकांचे भविष्य काय.

मा. उपमहापौर :-

शासन निर्णय घेईल ना. आपण काय मागणी नाही केली. त्यांचे मत आहे त्यांना मांडू द्या. पण आपले सभागृहच ठरवणार.

जुबेर इनामदार :-

वैती साहेब खरी परिस्थिती अशी साहेब ह्या महापालिकेच्या शाळेमध्ये जी शिक्षकांची परिस्थिती आहे. आपल्याकडे आपल्या सातवा वेतन आयोग त्यांना ६० ते ७० हजार रुपये पगार देणार त्यांना जी परिस्थिती आहे ती विपरीत आहे.

मा. उपमहापौर :-

आपल्याला जमणार पण नाही.

जुबेर इनामदार :-

हा जो विषय आलेला आहे. समायोजन करण्याचा त्याच्यामध्ये उद्या आपण असे नाही की शिक्षकांवर अन्याय करतो का, एक बाजूने त्यांना कार्यमुक्त तिथून व्हा आम्ही घेऊ.

मा. उपमहापौर :-

तत्कालीन आयुक्तांनी जो निर्णय घेतला पण सभागृहाचा जो निर्णय आहे तो झालेला आहे. त्या निर्णयाला तुमचा काय विरोध आहे का? आपण तो फेटाळलेला आहे.

जुबेर इनामदार :-

तुम्ही विषय फेटाळला आहे. पण दुसरी ह्याची बाजू तपासले का? प्रशासनाकडून तसे उत्तर घ्या ना.

धृवकिशोर पाटील :-

महापौर मँडम, ज्यावेळी आपल्या महापालिकेने जिल्हापरिषदेला प्रस्ताव पाठवला त्यावेळी विद्यार्थ्यांची संख्या पट संख्या तसेच आपल्याकडे शिक्षक आहेत. कुठल्या संवर्गात अतिरिक्त आहेत आणि कुठल्या संवर्गात जागा शिल्लक आहेत. ह्या सगळ्यांचा ताळमेळ केलेला नाही. इव्हन रोस्टर पण सुध्दा मंजूर केलेले नव्हते. त्यांनी ते जुन्या रोस्टरप्रमाणे ठेवले त्याच्यामुळे ती संख्या वाढली होती. पण आताची जी संख्या आहे ती विद्यार्थ्यांची कमी आहे आणि आपल्याकडे सुध्दा काही शिक्षक अतिरिक्त आहेत आणि नविन एक शासनाचा नियम आलेला आहे की २० विद्यार्थ्यांपैक्षा जर कमी पट संख्या असेल तर ती शाळा त्वरीत बंद करावी आणि त्या विद्यार्थ्यांना इतर शाळांमध्ये महानगरपालिकेने समाविष्ट करून घ्यावे असा निर्णय आला आहे आणि मागे मँडम आम्ही उत्तनच्या पाच शाळांना व्हिंडिट मारली होती त्या पाच शाळांमध्ये फक्त ५५ विद्यार्थी होते आणि शिक्षक होत १२ अशी विचित्र परिस्थिती आहे. आपल्या एज्युकेशन विभागाची आणि त्याच्यामुळे संपुर्ण शिक्षण विभागाने त्या शाळेमध्ये किती विद्यार्थी आहेत आणि किती आपले शिक्षक आहेत आणि पुन्हा जे शिक्षक आता आले आहेत त्याच्यामध्ये काही गुजराती माध्यमाचे आहेत, काही हिंदी माध्यमाचे आहेत म्हणजे विसंगती आहेत. गुजराती माध्यमाच्या शिक्षकांनी मराठी माध्यमाच्या मुलांना शिकवायचे कसे शक्य आहे, हिंदी माध्यमाच्या शिक्षकांना मराठी माध्यमाच्या मुलांना शिकवणार म्हणजे कुठे तरी विसंगत होत आहे त्याच्यामुळे आम्ही ही बाब प्रशासनाच्या निर्दर्शनास आणुण दिले आणि प्रशासनाने बोलेले की, बरोबर आहे त्याच्यामुळे समजा ह्या शिक्षकांना आपण समायोजन केले तर जवळजवळ एक शिक्षकामागे ६० ते ७० हजार रुपये पगार आपल्याला द्यावा लागेल तसेच निवृत झाल्यावर सुध्दा त्यांना पेंशन द्यावा लागेल म्हणजे मनपाचा हिस्सा ५० टक्के असतो आणि ५० टक्के शासनाचा हिस्सा आसतो आणि आपण जर बघीतला नामांकित शाळामध्ये ते शिक्षक आहेत क्वॉलिफाईड आहेत त्यांना हार्डली २० ते २५ हजार रुपये पगार असतो म्हणजे जर आपण समजा जर क्वॉलिफाईड आणि चांगले सेवाभावी शिक्षक घेतले तर आपल्याला कमी दरामध्ये उपलब्ध होतील असा आमचा मानस आहे म्हणून आम्ही असा ठराव केला आहे.

जुबेर इनामदार :-

साहेब, विषयाला विरोध करत नाही आपले पगार जास्त जातो आपल्याला रिटर्न काहीच मिळत नाही. सगळे काही मान्य आहे आज आपण जी भूमिका घेतो इथे, कुठेतरी तत्कालीन आयुक्तांनी सात शिक्षकांचा असा व्हायाला नको की, आपली भूमिकेमुळे त्यांची बळी जाईल, प्रशासनाने त्याचे उत्तर द्यावे.

मा. उपमहापौर :-

त्यांचा काही बळी जात नाही परंतु नवीन शिक्षणाधिकारी जे आले आहत त्यांच्याकडून आपण त्यांची काही माहिती घ्यावी आणि त्यांची ओळख पण करून द्यावी सभागृहाला.

गिता जैन :-

हमारे यहा स्टूडन्ट की संख्या कम होती जा रही है, मुझे बहुत कन्ट्रॉस लगा गणवेश वगैरे के लिए पैसे बढा रहे हैं, उन्हे दिजीए मुझे कुछ लेना देना नहीं, लेकिन कई हमारे यहा रूलींग पार्टी इच्छाशक्ती इतनी मर गई है की, स्कूल को अच्छा नहीं कर सकते स्टूडन्ट क्यू नहीं आ रहे हैं क्योंकि हम बराबर पढा नहीं रहे। आज मिरा भाईदर मे ऐसे हैं की, प्रायव्हेट स्कूल अफोर्ट नहीं कर सकता आपके मेरे दरवाजे पे रोज ऐसे लोग खडे होते जो हमारे पास यह मांगते हैं की, हमे लेटर लिख के दिजीए हमे फीस देने मे हमे सहाय्यता किजीए तो उन्ह लोगो के लिए हम हमारी इच्छाशक्ती से तीन या चार स्कूल ऐसे नहीं बना सकते की आईये गरीबो के लिए या मिडल क्लास के बच्चे उसमे पढ सके। हमे कोई क्लियरली नहीं हमारे पे कोई जिम्मेदारी ही नहीं लेनी है, स्कूल अच्छे करने ही नहीं है।

मा. उपमहापौर :-

मँडम असा आहे की, लोक इंग्लिश मेडीयमच्या शाळेत जातात प्रायव्हेट मराठी शाळा आहेत तिथे देखील विद्यार्थी कमी झालेत तर आपल्या मनपा शाळेत तर कमी होणारच.

धृवकिशोर पाटील :-

सन्मा. नगरसेविका जे अभी जो कहा की, हमारी इच्छाशक्ती मर गई है। मँडम यह गलत बोल रही है, अप ज्योत्स्ना हसनाळे सभापती को पुछ लिजीए। मिरा भाईदर महानगरपालिका के स्कूलों के जो टिचर्स हैं उन्हे टिचर्स को हमने पिछले साल ट्रेनीग दिया उन्हको मोटीक्षेशन किया और आपना जो आर.टी.आय. के तहत हमने अँडमीशन सेंटर भी ओपन किया और जो भी स्कूलों में जो भी तकलीफ होती है उस तकलीफ को सॉल्व करते हैं, पिछले बार हर स्कूल में एक क्लास को हमने इन्सीडर्स किया मतलब वहा पे ई-क्लास रुम बनाया बतलब इतना अच्छा करने के बाद भी अगर हमारे सन्मा. सदस्या आरोप लगाती है तो गलत बात है।

संदीप पाटील (प्रशासन अधिकारी) :-

नमस्कार, मा. महापौरांच्या विनंतीने बोलतो की, माझे नाव संदीप पाटील. दि. २१ तारखेला मिरा भाईदर महानगरपालिकेत शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी पदाचा कारभार स्विकारला आहे आणि आज आपला जो विषय क्र. ०९ आहे त्याच्या संदर्भमध्ये मा. सभागृहासमोर जी संदिग्ध अवस्था आहे. तिच्या संदर्भात थोडीशी आकडेवारी सांगू इच्छितो की आता जो प्रश्न उपस्थित झाला होता की, पूर्वी विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती आणि आता विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. परंतु शिक्षक आपण बाहेरून का घ्यायचे. तर पूर्वी त्याचे निकष असे होते की, पूर्वी तुकडीला धरून शिक्षकांची संख्या निश्चित होत होती. परंतु २०१६ नंतर आपण विद्यार्थ्यांच्या प्रमाणामध्ये तीस विद्यार्थ्यांच्या पाठीमागे एक शिक्षकाची अशी शासनाने व्यवस्था केली त्याच्यामुळे पूर्वीचे विद्यार्थी संख्या आणि शिक्षक संख्या आणि आताची विद्यार्थी संख्या आणि शिक्षक संख्या ह्याच्यामध्ये जरी विद्यार्थी संख्या कमी होताना दिसली परंतु जे गुणोत्तर शासनाने आपल्याला दिले २०१६ मध्ये तीस विद्यार्थ्यांच्या पाठीमागे एक शिक्षक म्हणून आपण प्रत्येक वर्षी संच मान्यता करत असतो आणि ह्या संच मान्यतेनुसार आपल्याला विद्यार्थी आणि शिक्षक त्यांचे गुणोत्तर मिळते. तर आपल्या मिरा भाईदर महानगरपालिकेसाठी आपल्याला जे २०१८-१९ ची संच मान्यता मिळाली त्या संच मान्यतेनुसार मी माध्यम निहाय सभागृहाला आकडेवारी देतो. मराठी माध्यमामध्ये आपल्याकडे एकूण १११ पदे मंजूर आहेत. पैकी ९८ पदे कार्यरत आहेत. म्हणजे ११५ मंजूर ९८ पदे कार्यरत आहेत आणि आज ही मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये ३५ जागा रिक्त आहेत. म्हणजे आपण तिथे ३५ शिक्षकाची नियुक्ती करु शकतो.

प्रभात पाटील :-

शिक्षकांची संख्या किती आहे आणि विद्यार्थी किती आहेत.

संदीप पाटील (प्रशासन अधिकारी) :-

मँडम विद्यार्थ्यांची संख्या टोटल विभागाची मिळून मराठी मिडीयमची जी आहे ती मी कॅल्क्युलेट करून सभागृहाला सांगतो. परंतु संच मान्यतेनुसार शिक्षकांची संख्या फक्त आणलेली आहे.

मा. उपमहापौर :-

शिक्षणाधिकारी साहेब ती संख्या आहे ती पटावरची आहे. प्रत्यक्ष वेगळी स्थिती आहे.

संदीप पाटील (शिक्षणाधिकारी) :-

त्याची शहानिशा करून एक चौकशी समिती नेमून हिंदी माध्यमामध्ये आपल्याला संच मान्यतेनुसार ६४ शिक्षक मंजूर आहेत. कार्यरत ३४ आहेत. त्यात ही आपल्याकडे ३० पदे रिक्त आहेत. गुजराती माध्यमामध्ये मात्र चित्र थोड वेगळं आहे. १४ पदे मंजूर आहेत पैकी २१ लोक कार्यरत आहेत. म्हणजे इकडे आपल्याकडे सर्क्युलस टिचर्स आहेत. उर्दु माध्यमामध्ये आपल्याकडे ४४ पदे मंजूर आहेत. पैकी २० पदे कार्यरत आहेत आणि २४ पदे रिक्त आहेत. त्याच्यामुळे आपल्याकडे रिक्त पदांचा जो संच मान्यतेचा आकडा आहे तो इतका आहे माध्यम निहाय. त्याच्यामुळे मला वाटते महासभेने त्याच्यावर विचार करावा. धन्यवाद.

दिनेश नलावडे :-

महापौर मँडम, शिक्षणाधिकारी संदीप पाटील साहेबांनी जी सभागृहाला माहिती दिली आज विषय आलेला आहे आपल्याकडे महासभेत. आपल्याकडे पट संख्या किती आहे. सर्व शिक्षकांना बोलवून प्राध्यापकांना बोलवून शिक्षणाधिकारी यांनी टोटल माहिती घ्यायला पाहिजे होती. पद रिक्त आहेत परंतु पटसंख्या नसल्यामुळे आम्ही ही रिक्त पद कुठल्या पध्दतीने सभागृह विचार करेल. जोपर्यंत पट संख्या नसेल संदीप पाटील साहेब ही तुम्ही अगोदर माहिती घ्यायला पाहिजे होती. महापौर मँडम सगळ्यात गर्वाची बाब अशी आहे की आमच्या इथले शिक्षक आहेत. नगरपालिकेतल्या शाळेतले त्यांचा विचार त्यांच्याकडे शिकवण्याचा दृष्टीकोनच खोटा आहे. शिक्षक एक ठिकाणी जमा होतात. गप्पा गोष्टी करतात, शाळेमध्ये मुलांची मस्ती चालत असते एक ही विद्यार्थी हुशार नाही. आपल्या सातवीतला मुलगा

नगरपालिकेच्या शाळेत शिकलेला प्रायव्हेट शाळेतल्या दुसरीच्या मुलाबरोबर तो टक्कर देऊ शकत नाही. अभ्यासमध्ये ही अवस्था आमच्या नगरपालिकेच्या शाळेची आहे. याला जबाबदार कोण. पाटील साहेब ही अवस्था होती. नगरपालिकेच्या शाळेमध्ये विद्यार्थी पटसंख्या का कमी होते फी भरण्यासाठी नागरिकांकडे पैसे नाहीत. परंतु ते नगरपालिकेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पाठवत नाही. प्रायव्हेट शाळेमध्ये डोनेशन भरतात. अवाच्या सव्हा फी घेतात तरी देखील मुलं तिकडे जातात. आमच्या नगरपालिकेच्या शाळेत इमारती आहेत, शिक्षक चांगले आहेत. बी.एड शिक्षक आहेत त्याठिकाणी विद्यार्थी का नाही येत. याचा तुमच्याकडे जवाब आहे. ही का अवस्था आहे. फक्त तुम्ही इकडे येता पण शाळेची अवस्था फार बीकट आहे.

अशरफ शेख :-

महापौर मँडम हमारे मिरारोड की एक शिक्षिका है, जो कही सालो से जिल्हा पालघर के अंदर नौकरी करती थी। उसने चार पाच साल पहले यहाँ पर अर्जी दिया पालिका के अंदर की मुझे यहाँ पर द्रान्सफर करो। २०/११/२०१५ को मिरा भाईदर महानगरपालिकाने पालघर शिक्षणाधिकारी को एक लेटर लिखा उन्होंने कहाँ की उसको आप रिलीफ करो, उसको लेने के लिए तयार है और उसके बाद में उसको लेटर मील गया। वहाँ से उसको रिलीफ करा दिया। मे महिने के अंदर वो यहाँ पे आई चार्ज लेने के लिए आज तक चार्ज नहीं दिया गया। अब वो कहाँ जाए वह शिक्षिका अब कहाँ जाए। मुझे जवाब दिजीए।

जुबेर इनामदार :-

महापौर मँडम, पटसंख्या का कमी होते त्याला एकच कारण आहे. माध्यम इंग्लिश दुसरे काहीच नाही. महापालिकेच्या शाळेमध्ये त्या विषयावर आज आपण चर्चा करून काहीच फायदा नाही. संच मान्यता म्हणजे पट संख्याप्रमाणे तुम्ही गणना आम्हाला सांगितली. ह्याचा अर्थ पटसंख्या आहे ३० विद्यार्थ्यावर एक शिक्षक पाहिजे. त्यानुसार तुम्ही आम्हाला आजचा तुमचा जो कोष्टक सांगतो तो होता. म्हणजे हा विषय खरा आहे एका बाजूला कुठल्यातरी शाळेमध्ये जास्त आहे. तर कुठल्यातरी शाळेमध्ये कमी आता ऊर्दु माध्यमाच्या शाळेचा विषय मी महापौर मँडम तुम्हाला सांगतो. ऊर्दु माध्यम मला वाटते दोन जागेमध्ये मुन्ही कम्पाऊंडमध्ये आणि एक नयानगरमध्ये ३७० विद्यार्थी आहेत आणि ४ शिक्षक आहेत. उत्तनला एक तीन आहेत. ३७० विद्यार्थ्यांच्या मागे फक्त ४ शिक्षिका कसे शक्य आहे. तिथे आम्हाला समायोजन करून घ्यावे लागेल. कारण गुजराती किंवा मराठी किंवा बाकीच्या माध्यमांच्या शिक्षिका आम्हाला तिथे चालणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्याची पूर्तता करावी. त्यानंतरच हा विषय सभागृहासमोर आणावा. ठराव केला आहे. ठीक आहे तुम्ही त्या विषयाला ठेवा. ह्या विषयाला परत फेरविचार करून पुढच्या सभेमध्ये ठेवा.

मा. उपमहापौर :-

आपण शिक्षक कुठे नाही घेत पण ते आपण मानधनावर घेत आहोत.

धूवकिशोर पाटील :-

महापौर मँडम आपण ठरावामध्ये असे नमुद केले आहे. जर समजा शिक्षण विभागाला शिक्षकाची गरज लागली. तर आपण उच्च शिक्षित तज्ज्ञ सेवा भावी शिक्षक ठोक मानधनावरती घेण्यात यावे असे आपण ठरावामध्ये म्हटले आहे. त्याच्यामध्ये ज्या शाळेमध्ये शिक्षकांची गरज आहे तर तिथे आपण उदा. मर्लिन डिसा मँडम ह्या पण शिक्षिका आहेत यांना विचारा ना आपले महापालिकेचे शिक्षक आता जसे की नलावडे साहेब बोलले. महापालिकेचे शिक्षक आणि मानसिकता आणि प्रायव्हेट स्कूलचे शिक्षकांची मानसिकता याच्यामध्ये फरक असतो. आणि काही रिटायर्ड शिक्षक पण असतात. त्यांची इच्छा चांगली असेल तर ते सुध्दा शिकवू शकतील.

ज्योत्सना हसनाळे :-

महापौर मँडम, मी तुम्हाला सांगू इच्छिते मला असे वाटते की आपण स्वतः मी आणि आपले शिक्षण कमिटीचे सर्व सदस्य हे सर्व महापालिकेच्या शाळेमध्ये व्हिजीट केली आणि व्हिजीट केल्यानंतर आपल्याला त्याचा संपूर्ण अहवाल पाहिले असता मी संपूर्ण सभागृहाला माहिती देऊ इच्छिते सभापती ह्या नात्याने की आपले शाळा क्र. १ मध्ये विद्यार्थी संख्या १५ आहे आणि शिक्षक १ आहे, शाळा क्र. २ मध्ये ८१ विद्यार्थी आहेत शिक्षक २ आहेत, शाळा क्र. ३ मध्ये विद्यार्थी आहेत ९३ शिक्षक ०३ आहेत, शाळा क्र. ४ मध्ये विद्यार्थी आहेत १५० शिक्षक १८ आहेत, शाळा क्र. ५ मध्ये विद्यार्थी आहेत ४०६ शिक्षक ०५ आहेत, शाळा क्र. ६ मध्ये विद्यार्थी आहेत १०६ शिक्षक ०४ आहेत, शाळा क्र. ७ मध्ये विद्यार्थी आहेत ५५ शिक्षक २ आहेत, शाळा क्र. ८ मध्ये विद्यार्थी आहेत १६६ शिक्षक ५ आहेत, शाळा क्र. ९ मध्ये विद्यार्थी आहेत ३१३ शिक्षक ९ आहेत, शाळा क्र. १० मध्ये विद्यार्थी आहेत २६५ शिक्षक ९ आहेत, शाळा क्र. ११ मध्ये विद्यार्थी आहेत ५२ शिक्षक २ आहेत, शाळा क्र. १२ मध्ये विद्यार्थी आहेत ७७ शिक्षक १ आहेत, शाळा क्र. १३ मध्ये

विद्यार्थी आहेत १४४ शिक्षक ३ आहेत, शाळा क्र. १४ मध्ये विद्यार्थी आहेत ३८८ शिक्षक ११ आहेत, शाळा क्र. १५ मध्ये विद्यार्थी आहेत ५८ शिक्षक २ आहेत ह्या शाळेवरुन तुम्हाला अंदाज आला असेल की काही शाळांमध्ये शिक्षक संख्या खरोखर कमी आहे. काही शाळांमध्ये पटसंख्या फार कमी आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर पटसंख्येनुसार शिक्षक घ्यायचे असेल तर आपल्याला शिक्षकांची आवश्यकता आहे. तसे पाहिले तर पण आपण जर व्यवस्थित नियोजन केले तर आता सध्याच्या आपल्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता जर आपण पाहिली ७५०० विद्यार्थी आपले टोटल आहेत. त्यामध्ये मले आहेत ३५१५ आणि मुली ४०१९ तर विद्यार्थी संख्या जर आपण पाहिली आणि जर आपल्याला पटसंख्या वाढवायची असली तर शिक्षकांची संख्या ही वाढली पाहिजे ही गोष्ट सत्य आहे. परंतु त्यासाठी आताचे जे विद्यार्थी आहेत आणि जे शिक्षक आहेत त्यांचा जर आपण व्यवस्थित नियोजन केला आणि नंतर आपण समजा पुढच्या महासभेमध्ये हा विषय घेतला की खरोखर आपल्याला गरज आहे की नाही तर आपण त्याच्यामध्ये ठरवू शकतो.

मा. उपमहापौर :-

सभापती तुम्ही जे आकडेवारी वाचली ही प्रत्येक शाळांची हजेरी पट आहे ना. त्या पटावरची संख्या वाचली तर प्रत्यक्ष विद्यार्थी तेवढे नाहीत. आणि आपण आता पुढे विषय घ्यायचे कारण नाही. कारण काय केलं. आपला ठराव असा आहे की आपल्याला आवश्यक त्या शिक्षकांची मानधनावरती आपण नियुक्ती करणार आहोत. ह्या व्यतिरिक्त तुमचा ठराव असेल तर ठराव मांडा.

ज्योत्सना हसनाळे :-

असे आहे की शेवटी निर्णय घ्यायचा मा. महासभेचा अधिकार आहे. ह्यामध्ये वस्तुस्थिती काय आहे मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि आपण जे शाळेचे म्हणतो ज्या शाळेच्या विद्यार्थ्यांना आपण गणवेश दिला किंवा इतर साहित्य दिलं हे कशासाठी देतो, का देतो आपण की आपल्या विद्यार्थ्यांचा कल मराठी माध्यमाचा किंवा हिंदी माध्यमाचा, ऊर्दु गुजराती माध्यमाचा कल आपल्याला मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या शाळेकडे वाढला पाहिजे आणि आपली पटसंख्या जास्तीत जास्त झाली पाहिजे. ह्यासाठी आपण ह्या सर्व वस्तु त्यांना पुरवत असतो. मग त्यामध्ये नगरसेवकांची अशी इच्छा आहे की त्यांना मिळू नये आणि वर्षानुवर्षे आपण देत आलो आहोत. त्याच्यामध्ये नविन काही करतो अशातला भाग नाही आणि आपण जे म्हटलं की खरोखर गळती का झालेली आहे की इंग्रजी माध्यमात लोकांची जास्तीत जास्त पालकांची इच्छा असते की मुलांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळाले पाहिजे आणि महानगरपालिकेमध्ये तसे शिक्षण मिळत नाही. त्याच्यामुळे आपल्या महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या ही कमी आहे हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणामध्ये आपण सुधार करू शकतो का ह्याकडे आपण प्रथमत: लक्ष दिले पाहिजे आणि आपण म्हणत असाल की शिक्षण कमिटीने काही केले नाही तर मी सभागृहाला सांगू इच्छिते की शिक्षण कमिटीने आता जेव्हापासून शिक्षण कमिटी झाली तेव्हापासून शिक्षण कमिटीने अतिशाय चांगल्या पध्दतीने काम केलेले आहे आणि सुधारणा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मा. महापौर मँडम, उपमहापौर साहेब ह्या सर्वांनी त्यासाठी मदत केलेली आहे आणि विशेष म्हणजे शिक्षणाधिकारी डिसेंबर महिन्यापासून आपल्याकडे नव्हते. समाज विकास अधिकारी आपल्या दिपाली पवार मँडमकडे तो चार्ज होता आणि तिने तो चार्ज सांभाळला होता. शिक्षणाधिकारी-याला येऊन आता आठच दिवस झालेले आहेत आणि ८ दिवसांमध्ये आता ते काय करतील. ते आपल्याला पुढे पाहायला मिळेल आपण त्याच्यावर दोष देवून काही फायदा नाही.

जुबेर इनामदार :-

माझा शेवटचा प्रश्न आहे समायोजन करणार नाही. कारण आम्ही पत्र पाठवले होते की आम्ही करतो. तुम्ही या आमच्याकडे त्यांचे काय होणार महापौर मँडम त्याचा विरोध करणे गरजेचे आहे का?

मा. महापौर :-

एकत्र उत्तर देऊ द्या ना.

जुबेर इनामदार :-

मला फक्त एकच उत्तर द्या की, ज्यांचा समायोजन करत नाही त्यांना मी आग्रह करून बोलवलं पत्र पाठवलं या. आणि येतो आज तुम्ही त्याला नाकारत आहेत. त्या शिक्षकाचे काय होणार त्या ७ लोकांचे बळी घेतो का आपण .

संदीप पाटील (प्रशासन अधिकारी) :-

शासनाच्या निर्देशानुसार आपल्याकडे समायोजनासाठी शिक्षक येत आहेत. त्यांना आपण समायोजन करूनच घेणार आहोत. परंतु त्याच्यासाठी आता आपल्याला जो अवधी लागणार आपण रोस्टर अद्यावत करतो आहोत. आपण शिक्षकांचा कुठल्या गटातून शिक्षक अतिरिक्त केलेला आहे ते बघून त्या मा. महासभा दि. ०७.०६.२०१९

शिक्षकांना ते संबंधित गटामध्ये आपण त्यांना समायोजित करण्याची प्रक्रिया आपण करणार आहोत. गट म्हणजे जे पहिले ते पाचवीचा एक गट असतो. सहावी ते आठवीचा एक गट असतो आणि नऊवी दहावीचा एक गट असतो.

जुबेर इनामदार :-

तुम्ही आता बोललात समायोजन करणारच आहोत यांनी तुमच्या विरोधात ठराव केला असे माझे मत आहे. त्याचे काय? आज त्यांनी काय करायचं तेवढे फक्त सांगा. त्याची खरी भूमिका आता काय राहिल ही प्रशासकीय बाब आहे म्हणून विचारतो. मला त्याची जाणीव नाही याच्यामध्ये सिळ्हील सर्व्हिस काय बोलतो.

मा. उपमहापौर :-

महासभा ही सुप्रिम ऑथोरिटी आहे. महासभा ही निर्णयक आहे. महासभेने निर्णय घेतला. शासनाचा निर्णय काय येईल तो आम्ही बघू ते आम्ही फेस करु. आम्ही आमचा निर्णय घेतलेला आहे. तुम्हाला विरोधात ठराव करायचा असेल तर ठराव मांडू शकता.

अशरफ शेख :-

माझे उत्तर कुठे दिलं.

मा. उपमहापौर :-

शिक्षणाधिकारींनी सांगितले की समायोजन सरकार नियमाप्रमाणे.....

जुबेर इनामदार :-

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात मनपाच्या एकुण 36 शाळा असुन यामध्ये मराठी, हिंदी, उर्दू व गुजराती माध्यमाच्या शाळा आहेत. यामध्ये मराठी माध्यमाच्या 21 शाळा व इतर तीन माध्यमाच्या प्रत्येकी 5 शाळा आहेत.

दि.22/10/2018 रोजीच्या मा . शिक्षणाधिकारी (प्राथ.) जिल्हा परिषद , ठाणे यांच्याकडील समायोजनाने मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील मनपा शाळांसाठी मराठी माध्यमांसाठी 10 शिक्षक व हिंदी माध्यमासाठी 7 शिक्षक असे एकुण 17 शिक्षक वरील आदेशानुसार शिक्षण विभाग कार्यालयात हजर झालेले आहेत . सोबत सन 2018-19 च्या संच मान्यतेनुसार व बिंदुनामावलीनुसार माध्यमनिहाय शिक्षकांच्या रिक्त पदांची सविस्तर माहिती सादर करीत आहे.

संच मान्यता सन 2018-19 नुसार

मराठी माध्यम (मंजुर पदे 115)

अ.क्र.	वर्गवारी नुसार	आरक्षित पदे	आरक्षण टक्केवारीनुसार	कार्यरत पदे	रिक्त पदे	
					रिक्त पदे	अतिरिक्त पदे
1	2	3	4	5	6	7
1	अनुसुचित जाती	(13 %)	15	20	-	05
2	अनुसुचित जमाती	(7 %)	08	06	02	-
3	विमुक्त जाती (अ)	(3 %)	04	00	04	-
4	भटक्या जमाती (ब)	(2.5 %)	03	04	-	01
5	भटक्या जमाती (क)	(3.5 %)	04	03	01	-
6	भटक्या जमाती (ड)	(2 %)	02	14	-	12
7	विशेष मागास प्रवर्ग	(2 %)	02	00	02	-
8	इतर मागास प्रवर्ग	(19 %)	22	10	12	-
9	सर्व साधारण खुला	(48 %)	55	41	14	-
			115	98	35	18

संच मान्यता सन 2018-19

हिंदी माध्यम (मंजुर पदे 64)

अ.क्र.	वर्गवारी नुसार	आरक्षित पदे	आरक्षण टक्केवारीनुसार	कार्यरत पदे	रिक्त पदे	
					रिक्त पदे	अतिरिक्त पदे
1	2	3	4	5	6	7
1	अनुसुचित जाती	(13 %)	08	01	07	-
2	अनुसुचित जमाती	(7 %)	04	-	04	-
3	विमुक्त जाती (अ)	(3 %)	02	-	02	-

4	ભટક્યા જમાતી (બ)	(2.5 %)	02	-	02	-
5	ભટક્યા જમાતી (ક)	(3.5 %)	03	01	02	-
6	ભટક્યા જમાતી (ડ)	(2 %)	01	-	01	-
7	વિશેષ માગાસ પ્રવર્ગ	(2 %)	01	-	01	-
8	ઇતર માગાસ પ્રવર્ગ	(19 %)	12	02	10	-
9	સર્વ સાધારણ ખુલા	(48 %)	31	30	01	-
			64	34	30	

**સંચ માન્યતા સન 2018-19
ગુજરાતી માધ્યમ (મંજુર પદે 14)**

અ.ક્ર.	વર્ગવારી નુસાર	આરક્ષિત પદે	આરક્ષણ ટક્કેવારીનુસાર	કાર્યરત પદે	રિક્ત પદે	
					રિક્ત પદે	અતિરિક્ત પદે
1	2	3	4	5	6	7
1	અનુસુચિત જાતી	(13 %)	02	01	01	00
2	અનુસુચિત જમાતી	(7 %)	01	00	01	00
3	વિમુક્ત જાતી (અ)	(3 %)	00	00	00	00
4	ભટક્યા જમાતી (બ)	(2.5 %)	00	00	00	00
5	ભટક્યા જમાતી (ક)	(3.5 %)	01	00	01	00
6	ભટક્યા જમાતી (ડ)	(2 %)	00	00	00	00
7	વિશેષ માગાસ પ્રવર્ગ	(2 %)	00	00	00	00
8	ઇતર માગાસ પ્રવર્ગ	(19 %)	03	01	02	00
9	સર્વ સાધારણ ખુલા	(48 %)	07	19	00	12
			14	21	05	12

(રિક્ત પદે 05 હી ઇતર માગાસવર્ગીય મધીલ આહેત.)

સંચ માન્યતા સન 2018-19

ઊર્ધુ માધ્યમ (મંજુર પદે 44)

અ.ક્ર.	વર્ગવારી નુસાર	આરક્ષિત પદે	આરક્ષણ ટક્કેવારીનુસાર	કાર્યરત પદે	રિક્ત પદે	
					રિક્ત પદે	અતિરિક્ત પદે
1	2	3	4	5	6	7
1	અનુસુચિત જાતી	(13 %)	00	00	00	00
2	અનુસુચિત જમાતી	(7 %)	03	00	03	00
3	વિમુક્ત જાતી (અ)	(3 %)	01	00	01	00
4	ભટક્યા જમાતી (બ)	(2.5 %)	01	00	01	00
5	ભટક્યા જમાતી (ક)	(3.5 %)	02	00	02	00
6	ભટક્યા જમાતી (ડ)	(2 %)	01	00	01	00
7	વિશેષ માગાસ પ્રવર્ગ	(2 %)	01	00	01	00
8	ઇતર માગાસ પ્રવર્ગ	(19 %)	08	01	07	00
9	સર્વ સાધારણ ખુલા	(48 %)	27	19	08	00
			44	20	24	00

વરીલ સર્વ માધ્યમાંચા તકતા પાહતા મરાઠી માધ્યમાસાઠી એકુણ 115 પદે આરક્ષિત આહેત ત્યાપેકી મનપા શાલેવર 98 પદે કાર્યરત આહેત વ 35 પદે રિક્ત આહેત. તસેવ હિંદો માધ્યમાકરીતા આરક્ષિત પદે 64 યાપૈકી 34 પદે કાર્યરત આહેત યાનુસાર મા . શિક્ષણાધિકારી (પ્રાથ.) જિ.પ.ઠાણ યાંની દિ.23/10/2018 રોજીચ્યા પત્રાનુસાર ખાલીલ શિક્ષકાંચી યાદી મિરા ભાઈદર મહાનગરપાલિકેચ્યા આસ્થાપનેવર સમાયોજનાકરીતા પાઠવિણ્યાંત આલેલી આહે.

સંવર્ગનિહાય સમાયોજન કરણયાસ પાત્ર શિક્ષકાંચી યાદી

અ.ક્ર.	અતિરિક્ત ઠરલેલ્યા શિક્ષિકાંચી નામે	શૈક્ષણિક પાત્રતા	સંવર્ગ	નેમણૂક દિનાંક	નિવૃત્ત દિનાંક	એકુણ સેવા	સંદ્યાચી વેતન શ્રેણી	એકુણ પગાર	પેન્શન કિંવા D.C.P.S	ઉર્વરીત સેવા

1	श्री. अजय शंकर गांगुड़े	H.S.C. D.ED	S.C.	01-08-1996	31-07-2031	23 वर्ष	9300+ 34800	55,000/-	पेन्शन	12
2	सौ. भारती अशोक कोळी	H.S.C. D.ED B.A.	S.B.C.	16-06-2000	30-09-2030	18 वर्ष	9300+ 34800	51,353/-	पेन्शन	11
3	सौ. देवयानी सुनिल जाधव	H.S.C. D.ED	S.T.	01-10-2001	30-04-2040	18 वर्ष	9300+ 34800	50,357/-	पेन्शन	21
4	सौ. श्रावणी श्रीधर चव्हाण	H.S.C. D.ED., B.A., M.A.	O.B.C.	07-06-2002	31-07-2033	16 वर्ष	9300+ 34800	51,998/-	पेन्शन	14
5	श्री. कैलास भगवान चौधरी	B.COM, D.ED., D.S.M.	S.T.	01-06-2009	30-06-2047	9 वर्ष	5200+ 20200	33,204/-	D.C.P.S	28
6	सौ. नमिता जयेश पाटील	H.S.C., D.ED., B.A.	OPEN	16-06-2008	31-12-2044	10 वर्ष	5200+ 20200	38,387/-	D.C.P.S	25
7	सौ. मालती महेंद्र बेलोसे	S.S.C., D.ED., B.A.	OPEN	05-06-1996	30-04-2031	22 वर्ष	9300+ 34800	55,000/-	पेन्शन	12
8	सौ. रेखा मिल्टन फरेरा	S.S.C., D.ED.	OPEN	13-07-1995	31-08-2030	24 वर्ष	9300+ 34800	60,000/-	पेन्शन	11
9	सौ. रिक्षेला मनवेल मुनीस	S.S.C. D.ED.	OPEN	17-07-1995	30-09-2026	24 वर्ष	9300+ 34800	60,000/-	पेन्शन	7
10	सौ. गिता जालिंदर कुमार	S.S.C. D.ED.	OPEN	30-11-1992	30-06-2024	26 वर्ष	9300+ 34800	55,000/-	पेन्शन	5

हिंदी माध्यम

अ. क्र.	अतिरिक्त ठरलेल्या शिक्षिकांची नावे	शैक्षणिक पात्रता	संवर्ग	नेमणूक दिनांक	निवृत्त दिनांक	एकुण सेवा	सध्याची वेतन श्रेणी	एकुण पगार	पेन्शन किंवा D.C.P.S.	उर्वरीत सेवा
1	सौ. रेखा प्रभाकर जगड	S.S.C., D.ED.,	OPEN	01-08-1988	31-08-2026	30 वर्ष	9300+ 34800	63,081/-	पेन्शन	7
2	कु. प्रीती चिमनलाल राणा	H.S.C. D.ED	N.T.	15-06-1998	30-11-2036	20 वर्ष	9300+ 34800	56,089/-	पेन्शन	7
3	सौ. संगिता जितेंद्र हलपती	H.S.C. D.ED	S.T.	24-06-1999	30-09-2035	19 वर्ष	9300+ 34800	55,146/-	पेन्शन	16
4	सौ. हंसा चंद्रकांत पटेल	S.S.C. D.ED.,	S.T.	11-06-2000	31-03-2028	18 वर्ष	9300+ 34800	51,353/-	पेन्शन	9

5	सौ. प्रजा पियुष टेलर	H.S.C., D.ED., B.A.	S.T.	12-06-2006	31-08-2040	12 वर्ष	5200+ 20200	40,700/-	D.C.P.S	21
6	सौ. वर्षा नयेन्द्र दैया	S.S.C., D.ED.,	OPEN	01-12-1991	31-10-2024	28 वर्ष	9300+ 34800	61978/-	पेन्शन	5
7	सौ. भावना कौशिक मिस्त्री	H.S.C., D.ED.,	OPEN	12-01-2001	30-09-2034	18 वर्ष	9300+ 34800	51164/-	पेन्शन	15

तात्कालीन आयुक्त् डॉ. नरेश गिते यांनी खालील तक्यात नमुद शिक्षकांना शिक्षण विभाग आस्थापनेवर ‘उपशिक्षिका’ या पदावर एकतर्फी सेवा वर्ग करून घेण्यासंबंधी पत्र देण्यात आलेले आहे त्यानुसार संदर्भ क्र.7 मधील पत्रानुसार खालील शिक्षिकांना महानगरपालिका यांचेकडे सेवा वर्ग करून हजर होण्याकरीता दि.08/03/2019 रोजी कार्यमुक्त करण्यात आलेले आहेत.

अ.क्र.	शिक्षिकांची नावे	संवर्ग	एकुण सेवा
1	सौ. रेखा प्रकाश करोडे	O.B.C.	16 वर्ष
2	सौ. विद्या मधुकर रुपवते	OPEN	9 वर्ष
3	सौ.गिता गिरीष केणी	OPEN	23 वर्ष
4	सौ. कौसल्या सत्यवान जगदाळे	OPEN	6 वर्ष
5	सौ. सुजाता तुषार भायदे	OPEN	10 वर्ष
6	सौ. प्रमिला दशरथ शिरस्कर	OPEN	3 वर्ष
7	शमीम अली खान	OPEN	16 वर्ष

वरील तक्यात नमुद पैकी जिल्हापरिषद ठाणे मा फेत वर्ग करण्यात आलेले 17 शिक्षक व जिल्हा परिषद पालघर मार्फत वर्ग करण्यात आलेल्या 7 शिक्षकांचे भविष्यामध्ये वेतन व पेन्शन (सेवा निवृत्ती वेतन) ही 50 % मनपामार्फत व 50 % शासनाकडुन प्राप्त होणार आहे.

तरी सदरील समायोजन यादीतील शिक्षकांना मि रा भाईंदर महानगरपालिका शिक्षण विभागात सन 2018-19 च्या संचमान्यतेनुसार व बिंदुनामावलीतील रिक्त पदांच्या जागी समायोजन करण्याबाबत सदरचा विषय मा. महासभेसमोर ठेवण्यास पुढील कार्यवाहीसाठी सविनय सादर.

अशारफ शेख :-

माझे अनुमोदन आहे.

दिनेश नलावडे :-

महापौर मँडम दोन्हीकडे ठराव झालेले आहेत. पण माझ्या माहितीप्रमाणे आता आपले शिक्षणाधिकारी इथून निघून गेलेले आहेत. परंतु त्यांनी जी सभागृहाला माहिती दिली ती थोडीशी चूकीची दिली असे माझ्या माहितीप्रमाणे ते आता इकडे नाहीत. सरकारी शाळेमधून पटसंख्या किती पाहिजे गर्व्हमेंटच्या नियमानुसार त्यांनी तीस सांगितली आहे. ८० ते ८२ झाली पाहिजे हे असे गर्व्हमेंटचे रुल आहेत. प्रायः शाळेमध्ये ५० ते ६० पर्यंत घेतात. मग आपल्या शाळेमध्ये एका शिक्षकाच्या पाठीमागे ३० कसे.

मा. उपमहापौर :-

कमीत कमी ३० आहेत.

दिनेश नलावडे :-

शासनाची मान्यता नगरपालिकेच्या शाळेतून ८० ते ८२ पर्यंत पटसंख्या असेल तिथे एक शिक्षक चालतो. प्रायः शाळेमध्ये ५० ते ६० घेतात. मग आपण ३० विद्यार्थ्यांच्या मागे एक शिक्षक घेतला तर आपल्या महानगरपालिकेला परवडणार नाही. मा. महापौर मँडम हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे.

मा. महापौर :-

दोन ठराव आले आहेत. सचिव महोदयांनी मतदान घ्यावे.

स्नेहा पांडे :-

महानगरपालिका के स्कूलो की स्थिती खराब है। जैसे की सभी यहाँ सभागृह के सभी मेंबर जानते हैं और जो पटसंख्या शिक्षण अधिकारी ने बताई की ३० के पिछे एक शिक्षक रहना चाहिए। हमारी

एक से सात तक कहीं चार बच्चे हैं, कहीं दो हैं। तो यह पॉसिबल हो ही नहीं सकता। लेकिन हमारे पास स्टॅन्डर्ड बढ़ाना है तो उसकी उपर थोड़ा विचार करना ही पड़ेगा और पॉसिबल हो तो इंग्लिश मिडियम एखाद स्कुल शुरू करके हम लोग ट्रायल लेंगे। हमारे यह इंग्लिश मिडियम के स्कूलों में बच्चे आते हैं की नहीं। ऐसे एक सजेशन स्कुल खाली पड़े हैं, तो किसी स्कुल में एक इंग्लिश मिडियम की स्कुल चालू करके ट्रायल कर सकते हैं।

नगरसचिव :-

प्रकरण क्र. ०९ करिता दोन ठराव आलेले आहेत. पहिला ठराव सुचक सौ. प्रभात पाटील, अनुमोदन श्री. धृवकिशोर पाटील. दुसरा ठराव सुचक श्री. जुबेर इनामदार, अनुमोदन श्री. अशरफ शेख. प्रथम दुसरा ठराव मतदानास पुकारतो. सुचक श्री. जुबेर इनामदार यांनी मांडलेल्या ठरावाच्या बाजूने जे असतील त्यांनी हात वर करायचे आहेत. ठरावाच्या विरोधात असतील त्यांनी हात वर करायचे आहेत. तटस्थ कोणी असेल त्यांनी हात वर करायचे आहेत. सुचक सौ. प्रभात पाटील यांनी मांडलेल्या ठरावाच्या बाजूने जे असतील त्यांनी हात वर करायचे आहेत. ठरावाच्या विरोधात असतील त्यांनी हात वर करायचे आहेत. तटस्थ कोणी असेल त्यांनी हात वर करायचे आहेत.

मा. महापौर :-

सौ. प्रभात पाटील ह्यांच्या ठरावाच्या बाजूने ६२, विरोधात ११, तटस्थ ० इतकी मते पडलेली आहेत. श्रीम. प्रभात पाटील ह्यांचा ठराव बहमताने मंजूर करण्यात येत आहे.

प्रकरण क्र. ०९ :-

सन 2017-18 च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षिकांचे मिरा भाईंदर महानगरपालिका शिक्षण विभाग आस्थापनेवर समायोजनाबाबत

हस्ताक्षर का ११ :-

मिरा भाईंदर महापालिका शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे . तसेच काही शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या 20 पेक्षा कमी असल्यास शासन निर्णयानुसार सदर शाळा बंद करावी असे आदेश आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी अतिरिक्त शिक्षक होतील त्यांची देखील इतर शाळेत नियुक्ती करावी लागेल असे पाहता मनपाचे शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता आहे.

तसेच नव्याने समायोजनाकरिता आलेले शिक्षक त्यांचे सेवा कालावधी विचार करता त्यांचे वेतन व निवृत्तीवेतन यांचा अतिरिक्त भार मनपावर पडेल त्यामुळे मनपा शाळेत शिक्षकांची गरज भासल्यास शहरातील चांगले उच्चशिक्षित, तज, सेवाभावी शिक्षक ठोक मानधनावर घेतल्यास मनपाच्या शाळेचा दर्जा उंचावण्यास मदत होईल व आर्थिकदण्ड्या मनपाला हिताचे होईल.

सबूब पशासनाने शिक्षकांचे समायोजन करण्याबाबतचा विषय फेटाळण्यात येत आहे

सचिक :- सौ. प्रभात प्रकाश पाटील अनुमोदक :- श्री. धर्वकिशोर पाटील

अ.क्र.	ठरावाच्या बाजूने	अ.क्र.	ठरावाच्या विरोधात	तटस्थ
१	मेहता डिप्पल विनोद	१	शेख अशरफ मोहम्मद इब्राहीम	
२	वैती चंद्रकांत सिताराम	२	मेहरा राजीव ओमप्रकाश	
३	पाटील रोहिदास शंकर	३	सावंत अनिल दिवाकर	
४	पाटील धृत्किशोर मन्नसाराम	४	इनामदार जुबेर अब्दुल्ला	
५	गेहलोत हसमुख मोहनलाल	५	शेख रुबिना फिरोज़	
६	जैन गीता भरत	६	डिसा मर्लिन मर्विन	
७	पाटील प्रभात प्रकाश	७	सपार उमा विश्वनाथ	
८	सिंह मदन उदितनारायण	८	परदेशी गिता हरीश	
९	यादव मिरादेवी रामलाल	९	सर्यद नुरजहाँ नाझर हुसैन	
१०	शाह रिटा सुभाष	१०	पाटील नरेश तुकाराम	
११	हसनाळे ज्योत्सना जालींदर	११	अहमद साराह अकरम	
१२	डॉ. पाटील प्रिती जयप्रकाश			
१३	शोईर सुनिता शशिकांत			
१४	सोंस निला बर्नांड			

१५	रावल मेघना दिपक
१६	मोकाशी दिपाली आनंदराव
१७	जैन सुनिता रमेश
१८	अरोरा दीपिका पंकज
१९	नाईक विविता विवेक
२०	भावसार वंदना संजय
२१	बेलानी हेमा राजेश
२२	भोईर विणा सुर्यकांत
२३	सोनार सुरेखा प्रकाश
२४	मुखर्जी अनिता बबलू
२५	शिंदे रुपाली वसंत (मोदी)
२६	म्हात्रे सचिन केसरीनाथ
२७	म्हात्रे परशुराम पद्माकर
२८	म्हात्रे मोहन गोपाळ
२९	शाह राकेश रत्नेश्चंद्र
३०	अग्रवाल सुशील गोपीकिशन
३१	शाह सीमाबेन कमलेश
३२	रकवी वैशाली गजेंद्र
३३	कांगणे मीना यशवंत
३४	परमार हेतल रत्निलाल
३५	दलवी प्रशांत ज्ञानदेव
३६	म्हात्रे विनोद काशिनाथ
३७	म्हात्रे नयना गजानन
३८	भोईर जयेश भानुदास
३९	शेष्ठी गणेश गोपाळ
४०	थेराडे संजय अनंत
४१	राय विजयकुमार सिस्थन नारायण
४२	विराणी अनिल रावजीभाई
४३	गजरे दौलत तुकाराम
४४	मांजरेकर आनंद दत्ताराम
४५	कासोदारिया अश्विन शामजीभाई
४६	दुबे मनोज रामनारायण
४७	व्यास रवि वासुदेव
४८	पांडेय पंकज सूर्यमणि
४९	भोईर गणेश गजानन
५०	पारथी सुजाता यशवंत
५१	भोईर राजू यशवंत
५२	आमगावकर हरिश्चंद्र रामचंद्र
५३	पाटील प्रविण मोरेश्वर
५४	नलावडे दिनेश दगडू
५५	शिर्के अनंत गेणू
५६	कदम अर्चना अरुण

५७	पांडे स्नेहा शैलेश		
५८	गुप्ता कुसुम संतोष		
५९	भोईर भावना राजू		
६०	बगाजी शर्मिला विन्सन्ट		
६१	बांड्या एलायस दुमिंग		

ठराव बहुमताने मंजूर

सही/-

महापौर

मिरा भाईंदर महानगरपालिका

नगरसचिव :-

प्रकरण क्र. १०, राष्ट्रीय महामार्ग क्र. ०८ वर फुट ओव्हर ब्रीज बांधणे कामाबाबत.

प्रशांत दळवी :-

मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात राष्ट्रीय महामार्ग क्र .०८ वर मा. मंत्री श्री. नितीन गडकरी साहेब व मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मंजुर केलेले फुटओव्हर ब्रीज चे काम सुरु करणे संदर्भामध्ये आवश्यक ती कार्यवाही करावी . तसेच पांडुरंग वाडी समाट हॉटेल जवळ नॅशनल हायवे अंथॉरीटी ऑफ इंडीया यांनी सदर ठिकाणी भुयारी मार्ग (underpass) मंजुर केला असून त्याचे काम सुरु करण्यात येणार आहे . व त्यामुळे (FOB) फुट ओव्हर ब्रीजची आवश्यकता नसल्याचे त्यांनी पत्र दिलेले आहे. तसेच MMRDA यांनी देखील मेट्रोचे काम करतेवेळी (FOB) फुट ओव्हर ब्रीजचे सुपर स्ट्रक्चर काढून मेट्रोचे काम पूर्ण झाल्यावर ते पून्हा बांधावे असे पत्रान्वये कळविले आहे

त्यामुळे प्रशासनाने वरील प्राधिकरणाकडून आलेल्या दोन्ही पत्रांवर विचार विनीमय कराव व मा . मंत्री महोदय यांनी मंजुर केलेल्या लक्ष्मीबाग व वर्सोवे गाव येथील फुटओव्हर ब्रीज चे काम सुरु करावे असा मी ठराव मांडत आहे.

मनोज दुबे :-

माझे अनुमोदन आहे.

मा. महापौर :-

ठराव मंजूर.

प्रकरण क्र. १० :-

राष्ट्रीय महामार्ग क्र. ०८ वर फुट ओव्हर ब्रीज बांधणे कामाबाबत.

ठराव क्र. १२ :-

मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात राष्ट्रीय महामार्ग क्र .०८ वर मा. मंत्री श्री. नितीन गडकरी साहेब व मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मंजुर केलेले फुटओव्हर ब्रीज चे काम सुरु करणे संदर्भामध्ये आवश्यक ती कार्यवाही करावी . तसेच पांडुरंग वाडी समाट हॉटेल जवळ नॅशनल हायवे अंथॉरीटी ऑफ इंडीया यांनी सदर ठिकाणी भुयारी मार्ग (underpass) मंजुर केला असून त्याचे काम सुरु करण्यात येणार आहे . व त्यामुळे (FOB) फुट ओव्हर ब्रीजची आवश्यकता नसल्याचे त्यांनी पत्र दिलेले आहे. तसेच MMRDA यांनी देखील मेट्रोचे काम करतेवेळी (FOB) फुट ओव्हर ब्रीजचे सुपर स्ट्रक्चर काढून मेट्रोचे काम पूर्ण झाल्यावर ते पून्हा बांधावे असे पत्रान्वये कळविले आहे

त्यामुळे प्रशासनाने वरील प्राधिकरणाकडून आलेल्या दोन्ही पत्रांवर विचार विनीमय कराव व मा . मंत्री महोदय यांनी मंजुर केलेल्या लक्ष्मीबाग व वर्सो वे गाव येथील फुटओव्हर ब्रीज चे काम सुरु करावे असा मी ठराव मांडत आहे.

सुचक :- श्री. प्रशांत दळवी

अनुमोदन :- श्री. मनोज दुबे

ठराव सर्वानुमते मंजूर

सही/-

महापौर

मिरा भाईंदर महानगरपालिका

नगरसचिव :-

प्रकरण क्र. ११, सन २०१९-२० या आर्थिक वर्षाकरिता डास नाशके , अळी नाशके खरेदी करणे कामाची निवीदा मागविणेबाबत.

रोहिदास पाटील :-

गोषवान्यात नमुद केल्याप्रमाणे सन २०१९-२० या आर्थिक वर्षाकरिता डास नाशके , अळी नाशके खरेदी करणेस येणाऱ्या रु. २ कोटी खर्चास ही सभा आर्थिक व प्रशासकीय मंजुरी देत आहे.

धृवकिंशोर पाटील :-

माझे अनुमोदन आहे.

जुबेर इनामदार :-

डास नाशकांबरोबर प्रत्येक वेळा रहिवाशांना एक एक बॅट देता येईल का? साहेब आमची आपल्याला विनंती आहे ही प्रशासकीय बाब आहे. खरोखर ही जी वस्तु घेतली जाते त्याची तपासणी करा. फक्त पाणी मारतात की औषध मारतात ते तरी बघा.

प्रभात पाटील :-

त्यांनी जे बोललं ते उपरोधीत बोललं. प्रत्येकाला एक कुटुंबामध्ये एक बॅट द्या. मला सुधा हेच म्हणायचे आहे की साहेब आता काय करा की दोन चार कंपन्यांना बोलवा किंवा २-४ महानगरपालिकेचा अनुभव घ्या की ते कोणते औषध वापरतात. आपल्याकडे सरसपणे एकच औषध चालू आहे. वर्षानुवर्षे ज्याच्याने मच्छर काय मच्छराची पिले पण मरत नाही. आपण करोडो रुपयांचे त्याच्यावर खर्च करतो. पण एकही नगरसेवकांनी सांगावे की इथे औषध मारून गेलेनंतर चार डास मरून पडलेत. त्याच्यामध्ये माझी सुचना अशी राहील की, तुम्ही त्याच्यामध्ये प्रशासकीय अनुभव वापरा. मा. महापौर तुम्ही त्यांना बोलवाच बोलवा की चार महानगरपालिकेचे असे अनुभव घ्या की त्यांचे औषध आणि आपले औषधांमध्ये काय फरक आहे.

अनिल सावंत :-

महापौर मॅडम ही आपण औषध मागवतो. कुठच्या पिरेडसाठी आर्थिक, प्रशासकीय मंजुरी आता घेणार आणि मारणार कधी. उद्या पावसाळा सुरु झाला की पानपट्टे साहेब सांगणार की पावसाळ्यात मारून काय फायदा नाही. वाहून जातात औषध ते गेले पाच महिने ही औषध मारणार कधी.

मा. अतिरिक्त आयुक्त :-

आदरणीय महापौर महोदया, सन्मा. सभागृह, सन्मा. सदस्यांच्या भावना डासांच्या संदर्भात अतिशय तीव्र आहेत. मुळात डास निर्मुलन हा एक काही कालावधीसाठी नाही ही कन्टीन्यू प्रोसेस आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर डास मारण्याची प्रक्रिया हाच मुळात शब्द आपण थोडासा जपून वापरायला पाहिजे. याच्यामध्ये डासांची जी उत्पत्ती त्याचे जे उगमस्थान आहे याच्या ठिकाणी आपण प्रॉपर जर अँकटीच्हिटी केली तर डासांची पिल्लं उगवण्याच्या पूर्वीची जी स्टेज आहे त्याच्यामधून निघालेली जी अळी आहे. अळीच्या स्टेजला आपण डासाला मारू शकतो. म्हणजे डास अँडल मॉस्क्युटो तयार होण्याच्या पूर्वी आपण त्याच्यावरती व्यवस्थित अटंक केला तर त्याला आपल्याला मारता येऊ शकते. साधारण आता डासांची उत्पत्ती स्थानक कुठे असतात. ज्या ठिकाणी पाणी साचतं. डबक्यांमध्ये ज्याठिकाणी अंधाराची परिस्थिती आहे अशा ठिकाणी फिमेल मॉस्क्युटो अंडे टाकत असतात आणि अंड्यामधून अळी बाहेर आल्याच्यानंतर साधारणत: त्याचा सात ते आठ दिवसाचा कालावधी असतो. ज्याला आपण लारव्हा म्हणतो. लारव्हा स्टेजला हे औषध जर त्याच्यावरती टाकले तर त्याच्यावरती इम्पॅक्ट होऊन त्या अळीचं एक ट्यंपा नावाची एक स्टेज आहे आणि पुढे अँडल मॉस्क्युटो स्टेज आहे. त्या स्टेजच्या जाण्याच्या अगोदर मॉस्क्युटो मरतो. आज जर आपण औषध टाकलं तर सात दिवसाच्या आत त्याच्यावरती इफेक्ट होऊन त्याला आपण मारू शकतो. सात दिवसानंतर आणखीन आले असतील तर सात दिवसांच्या फरकांनी आपल्याला ह्याच्यावरती औषध फवारणी करावी लागते. आपण औषध फवारणी केली म्हणजे लगेच आकाशामध्ये डास मरून पडले अशी परिस्थिती होत नाही. त्यामुळे आपल्याला सर्व सफाई कामगार आहेत. औषध फवारणी कामगार आहेत यांचे पण सेन्सीटायझेशन करण्याची गरज आहे. साचलेल्या पाण्याची डबके वाहते करणे अशा पद्धतीच्या अँकटीच्हिटीची गरज आहे. पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे औषध फवारणी अशाच मॉस्क्युटो मारण्यासाठी केली तर थोड्या वेळेत ती वाहून जाईल ही वस्तुस्थिती असते. पण त्याचा अर्थ आपण औषध फवारणी करायचीच नाही. वातावरण पाहून आपण ती पण करू शकतो. सर्व माहिती घेऊ आणि सेन्सीटायझेशन करून मॉस्क्युटो ब्रीडींगचे स्पॉट आहेत त्याच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेट करून त्यांची संख्या कमी करण्याचे आपले प्रयत्न असतील.

मा. महापौर :-

ठराव मंजूर. पुढचा विषय घ्या.

दिनेश नलावडे :-

कमिशनर साहेबांनी सांगितले ती पद्धत पावसाळ्यामध्ये आपण औषध फवारणी वरैरे आपण सर्व करतो. ह्या अगोदर पण ह्या विषयावरती भरपूर चर्चा महानगरपालिकेत झालेली आहे. उपमहापौर साहेब तुम्हाला कल्पना असेल घरामध्ये स्टोरेज झालेला पाणी आहे. त्या स्टोरेज पाण्यामध्ये जास्तीत जास्त अळ्या निर्माण होत आहेत. आपली तीच परिस्थिती मुळात महानगरपालिका करत नाही. प्रशासनाने वारंवार सोसायटींना ह्या बाबतीमध्ये कळवले पाहिजे. मी तुम्हाला सांगतो महापौर मँडम आठ दहा वर्षांपूर्वी एका माझ्या बाजूच्या सोसायटीमध्ये डेंग्युने दोन तीन मयत झाली. तर एका घरामध्ये आणि नगरपालिकेचे कर्मचारी आले पाहिले तर टोटली अळ्यांनी भरलेले होते. मी एका बिसलरी बाटलीमध्ये पाणी घेतलं त्याच्यामध्ये अळ्या होत्या. ९० दिवसानंतर आम्ही फक्त झाकणाला होल केला आणि मी ऑफिसमध्ये ती बॉटल ठेवली. तिच्यामध्ये वरच्या साईटला सर्व मच्छर जमा झाले आणि ह्या महासभेमध्ये मी ते मच्छर आणून दाखवलेलं होते. ते बाहेरच्या पेक्षा मच्छर तयार होण्याची उत्पत्ती जास्त करून सोसायटीच्या घरामध्ये जास्त आहे. त्याची जागृती करणे, महानगरपालिकेचे प्रशासनाचे काम आहे. सोसायटींना वारंवार ह्याबाबतीमध्ये कल्पना द्या.

मा. महापौर :-

ह्याबाबतीमध्ये व्यवस्थितपणे दखल घेण्यात यावी.

प्रकरण क्र. ११ :-

सन 2019-20 या आर्थिक वर्षाकरिता डास नाशके , अळी नाशके खरेदी करणे कामाची निवीदा मागविणेबाबत.

ठराव क्र. १३ :-

गोषवान्यात नमुद केल्याप्रमाणे सन २०१९-२० या आर्थिक वर्षाकरिता डास नाशके , अळी नाशके खरेदी करणेस येणाऱ्या रु. २ कोटी खर्चास ही सभा आर्थिक व प्रशासकीय मंजरी देत आहे.

सुचक :- श्री. रोहिदास पाटील अनुमोदन :- श्री. ध्रुवकिशोर पाटील
ठराव सर्वानुमते मंजूर

सही/-
महापौर

नगरसचिव :-

प्रकरण क्र. १२, नवीन खेलणी, बँचेस व्यायाम साहित्य, लाल माटी खरेदी करणेस आर्थिक व प्रशासकीय मंजरी देणे.

सिमा शाह :-

प्रस्तावात नमुद केल्याप्रमाणे नविन खेळणी , बॅचेस, व्यायाम साहित्य पुरवठा करून बसविणे व लालमाती, शेणखत व सफेद रेती खरेदी करणे न विन कामाच्या वार्षिक निविदा मागविण्यास व त्याकामी येणाऱ्या खर्चाकरीता मा. महासभा आर्थिक व प्रशासकीय मंजूरी देत आहे . तसेच मागील कंत्राटदाराकडून लालमाती खरेदी केलेल्या वाढीव रु.1.50 कोटी रकमेच्या खर्चास व देयक प्रदान करण्यास देखील मान्यता देण्यात येत आहे.

वंदना भावसार :-

माझे अनुमोदन आहे.

मर्टिन डिसा :-

महापौर मँडम आपन ओपन जीमसाठी खेळणी घेतलेली आहेत. काही स्लाईड्स वगैरे घेतलेले आहेत. ते आवाज करणारे आहेत. ते रेसिडेन्स एरियामध्ये खूप डिस्टबन्स होते. अभ्यास करतात मुलं, त्यावेळी एकझाम असतात. सिनियर सिटीजन आजारी असतात त्यांना त्रास होतो. तर हे आवाज करणारी खेळणी कमी करायची तो रॅटलींग साऊंड होतो आणि ओपन जीमशी इक्वीपमेंट नॉट अ गुड कॉलेटी. वारंवार स्पिकींग होतात आवाज होतो अॅन्ड ऑयलींग करावी लागते आणि इमिजिएटली आपल्या पालिकेतर्फे तर देखभाल दुरुस्ती होत नाही तर ते क्वॉलिटीवर जरा एकझारसाईंज करा. एवढी महाग

आपण घेतो आणि अजून एक सांगायचे आहे की वृक्ष प्राधिकरण अधिकारी काही झाडांविषयी एक गटरमध्ये झाडांचे रुट्स एकदम सोसायटीच्या पाण्याच्या टाकीत शिरलेले आहेत. ते मी सांगून सांगून आता किती महिने झाले. त्यांना पत्र दिलेले आहे. ते ठेवायचे असेल तर त्याला एक कट्टा बांधून सेफ करा. नाहीतर काढायचा असेल तर मी सोसायटीला सांगितले आहे की तुम्ही पाच वृक्षरोपण करा. त्याऐवजी आणि नंतर आपण कापू ते करायचे असेल तर पावसाळ्या अगोदर केले तर बरं आहे. गटरचं काम अर्धवट राहिलेलं आहे. त्याच्यामुळे काहीच कानावर घेत नाही अधिकारी.

हरिश्चंद्र आमगावकर :-

मा. महापौर मँडम, आता जे आपण उद्यान लाल माती आहे. जे आपण बरेच उद्यानमध्ये ओपन जीम वगैरे बसविले आहेत. त्याच्यामध्ये माझी एक सचूना आहे. आपले मिरा भाईदरमध्ये जेवढे उद्यान आहेत किंवा आमचे बाळासाहेब ठाकरे मैदान आहे. नवघर पट्टा आहे सर्व ठिकाणी ते जे जीमचे साहित्य बसवले त्याचे मेन्टेन महानगरपालिकेने करावे. कारण की जेणेकरुन ते आपण लावतो. खर्च करतो आणि ते तुटल्यानंतर तिथे कोणी बघायला ही जात नाही. तर ते दुर्लक्ष होते. त्याच्यासाठी त्या खर्चासाठी पण त्याच्यात मान्यता करून आपण ते महापालिकेच्या माध्यमातून करावं.

जुबेर इनामदार :-

साहेब ही प्रशासकीय बाब आहे. त्याच्यातली एकतर पाऊस आला तर वृक्षाची छाटणी सुरु होणार. छाटणी करतात तर पूर्ण वृक्षच तोडून टाकतात. म्हणजे असता सगळेच काढून टाकतात, छाटणी म्हणजे ठराविक फक्त फांद्या मारायच्या असतात. गाड्यांना लागलं नाही पाहिजे किंवा लोकांना त्याचा त्रास नाही झाला पाहिजे. ते बघून आम्हाला त्रास होतो हे सांगून वारंवार वृक्ष प्राधिकरण विभागाचे कर्मचाऱ्यांना त्यांना काहीतरी बहुतेक गाडी दिलेली आहे म्हणून असे वाटते की, कापून ते एकदम साफ करून टाकावे. परत यायची गरज लागणार नाही. त्यांना बजावून सांगा महापौर मँडम तुम्ही त्यांना पत्र द्या. अतिरिक्त आयुक्त साहेब तुम्ही त्यांना बजावून सांगा. आदेश करा तसा त्या विषयाचा की, अशाप्रकारे छाटणी करू नका. आमचे मित्र त्यांनी व्यायाम साहित्य साहेब मी लक्ष वेधू इच्छितो व्यायाम शाळेचे जे साहित्य वापरले जाते ते उघड्यावर साहित्य आपण तयार करतो. ते स्टेन्लेस स्टीलचा वापर हा लोखंडी बनवला जातो याचे स्टीलचे सुध्दा येतात. मी परदेशी गेलो होतो. तिथे ती वस्तु बघितली. स्टेन्लेसचे लावले तर ते कधीच गंजणार नाही. हे पाच वर्ष चालेल, हे दोन वर्ष चालेल. त्याला तर पंचवीस वर्ष काहीच होणार नाही. तुमचा तेवढा मेन्टनन्स वाचेल. दोन वस्तु कमी होती. महाग आहेत ते पण कमीत कमी त्या वस्तु जीर्ण होत नाही.

दिपीका अरोरा :-

महापौर मँडम, आधी पण मी लक्षवेधी टाकली होती. मेश्राम साहेब हे जे अधिकारी आहेत जे हे डिपार्टमेंट सांभाळतात त्यांचे जे मॉडल ऑफरेटींग मी तुम्हाला सांगू इच्छिते की, महासभा लागली की दोन दिवस अगोदर फोन करायला सुरुवात करतात नगरसेवकांना मँडम काहीतरी काम आहे का, व्हॉट्सअप वरती फुलांची चित्र पाठवतात की सॉफ्ट कॉर्नर ठेवा माझ्यासोबत असे किती वेळा आम्ही करायचे तुम्ही बोला मी तुम्हाला दाखवू शकते. दोन दिवसांपूर्वीपासून ते चित्र का घातले. फुलांची काय दाखवायला कारण त्यांना माहिती आहे की, जेव्हा जेव्हा माझा विषय येतो नगरसेवक हे बोलणारच आहेत सभागृहामध्ये की ते फोन घेत नाही. आपण काम सांगतले ते ही करत नाहीत. हो मँडम होईल तोंडात बोट ठेवून बोलायचं आणि आतमध्ये सुरी ठेवायची कशी पद्धत आहे. तर तुम्ही थोड बघा आणि मेश्राम सारखं जे नाव आहे हे कामाचवं नाही. आपण म्हैसुर ला गेलो मँडम तिकडे आपण बॉटनिकल गार्डनमध्ये गेलो त्याचे सगळे चित्र काढून आम्ही त्यांना दिले की अशी छाटणी झाली पाहिजे अशा बॉटनिकल गार्डन डेव्हलप केले पाहिजे. मला एकच ठिकाणी बोला की तुम्ही तसे छाटणी केली आहे का? एवढे छान आणि एवढी एन्हायरमेंट फ्रॅकली डिपार्टमेंट आहे. त्याला सांभाळता येत नाही. मँडम विचार करा जरा.

गिता परदेशी :-

आरक्षण क्र. १६९ आणि १७० ही दोन्ही पत्रव्यवहार करून पण काही बाथरुममध्ये पाणी नाही, लाईट नाही आणि ते देतात पण आणि शाळेला देतात ५-५ हजार, ६-६ हजार भाडे असते. मुले शाळेत खेळण्यासाठी येतात तिथे पण बाथरुमची सुविधा नाही, लाईटची सुविधा नाही. फक्त मी पत्रव्यवहार केलेला आहे. तीन वर्ष होत आले मला पण काहीच नाही. मेश्राम साहेबांना फोन करून सांगितले की आम्ही सतत पत्रव्यवहार करून त्या तिथे बाथरुममध्ये लाईट नाही, पाणी नाही काहीच नाही.

जुबेर इनामदार :-

प्रभाग क्र. ०९ मध्ये एकमेव परिसरामध्ये दोनच आरक्षण आहेत आणि त्या दोन आरक्षणामध्ये एक टॉयलेट, बाथरुम तयार करून त्याला वर्ष, दिड वर्ष झाली. त्याला पाण्याचे कनेक्शन नाही. वृक्ष प्राधिकरण मा. महासभा दि. ०७.०६.२०१९

विभाग आहे. त्याच्या अंतर्गत आहे त्यांनी काम केले पाहिजे. सतत त्यांनी एक नगरसेविका पाठपुरावा करून सुध्दा ते करत नाहीत तर असा हलगर्जी करणारा माध्यमामध्ये एक बातमी आली होती की, काम झालं नाही तर त्याच्यावर कारवाई करण्यांत येईल.

गिता परदेशी :-

झाडांमध्ये माती नाही, लाल माती नाही, पांढरी माती नाही. तुम्ही गार्डनमध्ये प्रत्यक्ष जाऊन बघा. मोठी मोठी दगड असतात मुलं खेळणार कशी. पडले की दुखापत होते ते डॉक्टरकडे जातात. तुम्ही भाऊयाने देतात.

मा. महापौर :-

नक्की करून घेते.

नयना म्हात्रे :-

महापौर मँडम तुमच्या परवानगीने बोलते, मी इरकर साहेबांना मुर्धाच्या स्मशानभूमीमध्ये, दफनभूमीमध्ये गार्डनमध्ये सांगितले की सगळी झाडांची मूळ दिसायला लागली आहेत. त्याच्यामध्ये माती टाक, शेणखत टाक जेणेकरून झाडे वाढतील. शिवाय दफनभूमीमध्ये मोठमोठी झाडे आहेत तर त्याच्या सावलीने लहान लहान झाडे जगत नाहीत मरतात. त्याला वाढत नाही त्याची मी त्याला छाटणी करायला सांगितली. अद्याप त्यांनी छाटणी केलेली नाही. शिवाय छोटी छोटी जी झाडं आहेत त्याच्यावर औषध फवारणी व्हायला पाहिजे. वर्ष झाले त्याच्यावर औषध फवारणी होत नाही. इरकर असा का करतो साहेब.

मा. महापौर :-

त्यांना आपण सूचना देऊ. तुमचं लिहून ठेवले आहे.

नयना म्हात्रे :-

कामाचा पत्ताच नाही. त्यांची मेश्राम बद्दल तकार आहे, आमची इरकर बद्दल तकार आहे. यांच्यावर कोणीतरी शासनाचा मोठा एक अधिकारी मागवा. जेणेकरून यांना धाक राहील. यांना दोघांना असे वाटते की आम्ही म्हणजे मिरा भाईदर.

प्रकरण क्र. १२ :-

नवीन खेळणी, बँचेस व्यायाम साहित्य, लाल माती खरेदी करणेस आर्थिक व प्रशासकीय मंजुरी देणे.

ठराव क्र. १४ :-

प्रस्तावात नमुद केल्याप्रमाणे नविन खेळणी, बँचेस, व्यायाम साहित्य पुरवठा करून बसविणे व लालमाती, शेणखत व सफेद रेती खरेदी करणे नविन कामाच्या वार्षिक निविदा मागविण्यास व त्याकामी येणाऱ्या खर्चाकरीता मा. महासभा आर्थिक व प्रशासकीय मंजुरी देत आहे. तसेच मागील कंत्राटदाराकडून लालमाती खरेदी केलेल्या वाढीव रु.1.50 कोटी रकमेच्या खर्चास व देयक प्रदान करण्यास देखील मान्यता देण्यात येत आहे.

सुचक :- श्रीम. सिमा शाह

अनुमोदन :- श्रीम. वंदना भावसार

ठराव सर्वानुमते मंजूर

सही/-

महापौर

मिरा भाईदर महानगरपालिका

नगरसचिव :-

प्रकरण क्र. १३, विकास कामांना आर्थिक व प्रशासकीय मंजुरी देणे. (सार्व. बांधकाम विभाग)

रवि व्यास :-

मिरा-भाईदर महानगरपालिका क्षेत्रात करावयाच्या खालील कामांचे अंदाजपत्रक तयार करण्यात

आलेले आहे.

अ.क्र.	कामाचे नाव	अंदाजपत्रकीय रक्कम
1.	भाईदर (पुर्व) प्रभाग क्र. 2 मधील दळवी चाळ, टेम्पो स्टॅन्ड, साधुराम हॉटेल, आराधना इंड, भाजी मार्केट येथील इंडस्ट्रीयल परिसरात गटारे व सीसी रस्ते बांधणे	रु.1,16,15,950/-

2.	भाईंदर (पुर्व) प्रभाग क्र.2 मधील आर.एन.पी. पार्क कोळीनगर येथील न्यु पंचरत्न इमारतीलगत कम्युनिटी हॉल बांधणे	रु.42,18,350/-
3.	भाईंदर (पुर्व) आर.एन.पी. कोळीनगर येथे 5 गाळ्याचे शौचालय बांधणे.	रु.12,92,800/-
4.	भाईंदर (पुर्व) आर.एन.पी पार्क परशुराम नगर रहीवाशांसाठी 5 गाळ्याचे शौचालय बांधणे.	रु.12,92,800/-
5.	सिल्वर पार्क वातानुकुलीत शौचालय बांधणे.	रु.15,00,000/-
6.	शितल नगर गणपती मंदिर ते सेंट झेविअर्स शाळा पर्यंत नाला बांधणे.	रु. 1,37,74,500/-
7.	मिरागाव आ.क्र.334,335 मागुन ते आ.क्र.336 पर्यंत जाणारा 15 मीटर विकास योजनेतील रस्ता व गटार तयार करणे.	रु.1,08,00,250/-
8.	भाईंदर (प.) रेल्वे समांतर रस्ता मिरारोड स्टेशन पर्यात तयार करणे. (15 मीटर रुंदी व एका बाजुस गटारासह)	रु.11,18,57,200/-
9.	भाईंदर (प.) अशोक नगर ते अमृत वाणी सत्संग रस्त्यापर्यंत श्री. गोखले यांच्या भुखंडालगत नाला बांधणे.	रु.1,73,50,400/-
10.	राई राम मंदिर तलाव सुशोभिकरण करणे.	रु.11,99,500/-
11.	उत्तन घनकचरा प्रकल्प जागेत आरटीओ साठी ट्रॅक तयार करणे	रु.82,72,600/-
12.	मिरा-भाईंदर मनपा क्षेत्रात फेरीवाला वर कारवाईसाठी पथक नेमणे	रु.1,00,00,000/-
13.	भाईंदर (पुर्व) पाणटेकडी येथे शौचालय बांधणे कामाची जागा बदलून प्रभाग क्र . 14 मध्ये माशाचा पाडा, दर्गा रोड येथे शौचालय बांधणे	रु.15,00,000/-

वरील कामांच्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय व आर्थिक मान्यता देण्यात येत आहे . सन 2018-19 या वर्षातील अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार मागविलेल्या कामांची स्पील ओव्हर रक्कम तसेच कार्यादेश हे चालू वर्षात द्यावयाचे असून सदर कार्यादेश द्यावयाच्या कामांची रक्कम रु .111.55 कोटी एवढी असून मा . विशेष महासभा दि.02/03/2019, ठराव क्र. 136 अन्वये व तत्पुरी प्रशासकीय व आर्थिक मान्यता दिलेल्या कामांची रक्कम रु .103.46 कोटी एवढी आहे . तसेच वरील ठरावानुसार प्रशासकीय व आर्थिक मान्यता दिलेल्या कामांची रक्कम रु .15.62 कोटी असून सदर प्रमाणे सन 2019-20 या वर्षात रु.230.63 कोटी एवढ्या रक्कमेचे दायित्व होत आहे. सदर कामांसाठी चालू अर्थसंकल्पात तसेच पुढील अर्थसंकल्पात तरतूद करून देयके प्रदान करावी लागतील . तरी सदर रक्कम रु . 230.63 कोटी एवढ्या रक्कमेचे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 72 चे पोटकलम “ब” नुसार दायित्व ही महासभा स्विकारत असून सदर कामे करण्यासाठी मान्यता देत आहे.

दिपीका अरोरा :-

माझे अनुमोदन आहे.

जुबेर इनामदार :-

विषय कुठे आहे. प्रशासनाने आम्हाला शेवटच्या क्षणी गोषवाराच दिला आहे. एक विषय १ कोटी १६ लाखाचा हे २३० कोटी रुपये.

मदन सिंह :-

महापौर मॅडम जे विकास कामकाज ठराव अभी हुआ विकास काम तो शहर होना चाहिए लेकिन हमारे वॉर्ड में मेजर इंडस्ट्री है। इंडस्ट्री का अलग सा फंड भी है और इंडस्ट्री के आज मिरा भाईंदर जो है इंडस्ट्री से बना हुआ शहर है। इंडस्ट्रीवाले इतना टॅक्स भरते हैं दो साल से हम पाठपुरावा कर रहे हैं। आज वहाँ पे चलने की हालत नहीं है। हम जा नहीं सकते पाच मिनिट खडे नहीं रह सकते कम से कम मैंने बीस लेटर दिया है की इंडस्ट्री के सभी के सभी काम ले जाए लेकिन वो काम अभी तक नहीं लिए गए। क्यों नहीं लिए जा रहे हैं। खांबित साहेब कहाँ है, उनको बुलाओ जरा।

हरिशचंद्र आमगावकर :-

इंडस्ट्रीयल फंडाच्या संदर्भात मदन सिंगजीने बोलले तसा आमच्या ही वॉर्डमध्ये इंडस्ट्रीयल फंड गेल्या दीड वर्षापासून मागणी करतो. एकही काय इंडस्ट्रीयल फंडामधून झालेले नाही. आम्ही जास्तीत

जास्त उत्पन्न आपण इंडस्ट्रीयल मधून महानगरपालिकेला उत्पन्न करून देतो. पण त्या एरियामध्ये तिथे जे काही समस्या आहेत गटारं आहेत, रस्ते आहेत.

मा. महापौर :-

ते परत द्या आपण घेऊ.

हरिश्चंद्र आमगावकर :-

मँडम पण घेतलेलेच नाही. मी जवळ जवळ दीड वर्षापासून पाठपुरावा करतो.

मदन सिंग :-

मँडम पिछले साल से हम लोग प्रस्ताव दे रहे हैं। उनका जवाब भी आया की हम लेंगे लेकिन लेते नहीं हैं।

मा. महापौर :-

बोलती हूँ में।

जुबेर इनामदार :-

खांबित साहेब एक आता शेवटच्या क्षणी एक गोषवारा प्राप्त झाला. खरं तर अभ्यास करायला कमीत कमी आम्हाला वेळ दिला पाहिजे होता. विषय पत्रिका पाठवून दिली.

दिपक खांबित :-

त्याच्यामध्ये अभ्यास करण्यासारखे काहीच नाही.

जुबेर इनामदार :-

कदाचित तुम्हाला तसे वाटत असेल पण यांनी अभ्यास भरपूर केला ना.

दिपक खांबित :-

तुमचे तुम्ही बोला.

जुबेर इनामदार :-

आमचे आम्ही बोलू पण बाकीचे काय ते गोषवा-यामध्येच नाही. मग प्रशासन ह्या विषयावर भूमिका काय घेणार.

दिपक खांबित :-

अर्थसंकल्पा पासून पुढच्या वेळेला आणू प्रस्ताव असतील ते. काही प्रस्ताव असतील तर पुढच्या वेळेला तपासून आणू.

जुबेर इनामदार :-

पुढच्या वेळेला आणणार तुम्ही.

दिपक खांबित :-

हा आणला आहे तो तुमच्यासमोर मंजूर करण्यासाठी आणला. तुमच्यासमोर बाकी बजेटमध्ये त्याप्रमाणे पुढच्या वेळेला आणू इस्टीमेट बन रहा है।

(सभागृहात गोंधळ)

मदन सिंह :-

इस्टीमेट बनाया हुआ है, जे.ई ने इसको इनमें इन्क्लुड किया जाए।

दिपक खांबित :-

५० लाख के अंदर है तो स्टॅन्डिंग में आएगा।

मदन सिंह :-

जो भी काम होना चाहिए नहीं तो मेरे साथ वहाँ चल कर दिखाईए आप चल सकते हैं क्या?

हरिश्चंद्र आमगावकर :-

खांबित साहेब माझ्या वॉर्डमध्ये इंडस्ट्री मधली दिलेली काम.

स्नेहा पांडे :-

खांबित साहब हमारे भी वॉर्ड में इंडस्ट्रीयल काम है, दो साल से लेटर पडे हैं।

दिपक खांबित :-

मँडम पुढच्या वेळेस जी काम असतील ती घेतो.

स्नेहा पांडे :-

खांबित साहब मेरा भी दोन साल से पत्र पडा है। इंडस्ट्री काम के लिए वो भी लिया जाए।

जुबेर इनामदार :-

मा. आयुक्त महोदय वी कॅन नॉट बी सायलेन्स पेक्टेटेड टू धिस. एक विषय १ कोटी १६ लाखाचा, २३० कोटी रुपयाचा विषय प्रशासनाचा उत्तर काय आहे ह्याच्यामध्ये. साहेब उत्तर तर तुम्हालाच मा. महासभा दि. ०७.०६.२०१९

द्यावे लागेल. हा ठराव मान्य कराल ह्याच्या अनुषंगाने कार्यवाही कराल की ह्याच्या अनुषंगाने कारवाई कराल त्यात किती दबाव तंत्राखाली प्रशासन.

मा. अतिरिक्त आयुक्त :-

हा दबाव तंत्राचा प्रश्न नाही. ह्याच्यामध्ये प्रशासनाने काही विषय दिलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये सभागृहाची वेगळी भावना आहे. जेव्हा सभागृहाचा ठराव प्रशासनाकडे प्राप्त होईल तेव्हा त्याच्यावरती प्रशासन कारवाई करेल.

जुबेर इनामदार :-

साहेब गोषवारा म्हणजे प्रशासनाचा असतो. तो आल्यानंतर फक्त किंवा हो किंवा नाही इतकेच करता येते. लोकसभा असु दे, राज्यसभा असु द्या किंवा लोकल सेल्फ गर्व्हनमेंट अस द्या. फक्त यस किंवा नो ची वोटिंग असते. त्याच्यामध्ये ते रद्द बदल केला जात नाही. त्याच्यावर चर्चा चर्चा करु शकता तुम्ही आपली सुचना मांडू शकता त्यात तुम्ही तुमची भूमिका मांडू शकता. तुमचे भाषण असू शकते कि रस्ता असा नको, असा करा. सरल नको, वाकडा करा. मातीचा नको, डांबराचा करा डांबराचा नाही काँक्रीटचा करा. ज्या विषयामध्ये साहेब आर्थिक प्रशासकीय बाबी आहेत ह्या आर्थिक प्रशासकीय मंजूरी होऊ कशी शकते अशाप्रकारे अर्थव्यवस्थाच नाही तुमच्याकडे त्या विषयाची त्या विषयाच्या मंजुऱ्या आर्थिक प्रशासकीय मंजूरी कसे घेणार आणि कसे देणार तुम्ही त्याची अंमलबजावणी कशी करणार. प्रशासनाची काय भुमिका असणार याच्यामध्ये.

अतिरिक्त आयुक्त :-

सन्मा. सदस्य महोदय की प्रशासनाने जो विषय दिला होता. त्याच्या व्यतिरिक्त सभागृहाची जी भावना आहे. त्याच्या स्वरूपामध्ये प्रशासनाकडे तो प्राप्त होईल. त्याच्यावरती मग प्रशासन त्याच्यावरती उचित कारवाई करेल. त्याची अंमलबजावणी करता येईल नाही करता येईल हा ठराव प्राप्त झाल्यानंतरचा विषय आहे. सभागृहाचा जो निर्णय असेल तो जेव्हा ठराव स्वरूपात आमच्याकडे येईल त्याच्यावरती आम्ही उचित कारवाई करु.

जुबेर इनामदार :-

ह्या सभागृहामध्ये साहेब तत्कालीन आयुक्त अच्युत हांगे साहेब होते. त्या व्यक्तीने पिठासीन अधिकारी आयुक्तच होते ते त्यांनी मर्दासारख वरुन बोलले होते. मी जो गोषवारा दिला आहे त्यावरच कारवाई करणार. याच्यापलीकडे करणार नाही.

मा. अतिरिक्त आयुक्त :-

सन्मा. सदस्य मी असे म्हटलेच नाही की आम्ही दिलेल्या गोषवाच्या व्यतिरिक्त आलेल्यावर कारवाई करु किंवा करणार नाही असे म्हटलेले नाही.

जुबेर इनामदार :-

तसे परिपत्रक ही काढले होते की करु नये. माझ्याशी संपर्क साधावा, माझ्याशी चर्चा केल्यानंतर करावा.

सुरेश खंडेलवाल :-

हमको पता है, आप हर विषय पे बोल सकते है। लेकिन सभागृह को मीस गाईड करके जुबेर भाई हमको यह सिखा रहे है की प्रशासनने जो गोषवारा दिया है, खाली हम सब हा या नो जो अच्युत हांगे साहब ने जो लेटर दिया था वह विषय अलग था। उसका विषय यह था के बिना गोषवारा के यदी कोई भी विषय जाते है, उसके लिए बोला था। दुसरी बात इधर प्रशासन ने गोषवारा दिया है। सभागृह को यदी लगता है की इसके अंदर कोई बदल करना है, यहाँ हमारी भावना यह है या हमारे विचार यह है, ठराव करने का अधिकार हमारा है। उसकी अंमलबजावणी करने का अधिकार प्रशासन का है। मा. आयुक्त महोदय दस बार व्यासपीठ से बोल चूके है की कायदे के नुसार जो सही होगा उसके उपर कारवाई करेंगे। हर बार यह बोलने की जरूरत पडती है, तो आपको बार बार बोलने की क्या जरूरत है। (सभागृहात गोंधळ)

सुरेश खंडेलवाल :-

मेरा निवेदन है की, बार बार हर विषय पे वह बाते हो चुकी और सभागृह का टाईम वेस्ट करना मेरे सन्मा. सदस्य को शोभा नही देता है। सभागृह का अधिकार है ठराव करना, प्रशासन का अधिकार है उनपे अंमलबजावणी करना।

मा. उपमहापौर :-

इनामदार साहेब आपण बोललात आपल्या बोलण्याचे स्वागत आपल्याकडे बजेट प्रोव्हीजन काही गोष्टी घेतलेल्या आहेत. विकास कामांचा निर्णय महासभेने घेतलेला आहे. विकास कामाची चर्चा स्थायी मा. महासभा दि. ०७.०६.२०१९

समितीने विहित स्तरावरती होणार आहे. जी.जी. काही प्रोसिजर आहे. विकास काम करण्याची टेंडर प्रोसेस वैगरे सगळ्या गोष्टी कायदेशीर होतील यात काय जे केला आणि विषय संपला अशातला भाग नाही. आम्ही आपल्या बजेटनंतरची सभा होते त्याच्यामुळे विकास कामांना मंजुरी देणे पुढा पुढे आचार संहिता येत आहे. तर त्याला मंजुरीला काही हरकत नाही. काही चुकीचे असेल ते तुम्ही दाखवा.

जुबेर इनामदार :-

चुकीचे काय ते मी आता तुम्ही काढला विषय म्हणून. सांगतो काय चुकीचे आहे ते.

मा. उपमहापौर :-

तुमचे बोलणे थोडक्यात घ्या. महत्वाचं घ्या तुम्हाला खूप कॉन्फीडन्स असेल तर तुमचा ठराव घ्या कारण आपल्याला बराच विषय घ्यायचे आहेत.

जुबेर इनामदार :-

चुकीचे कुठे आहे सांगतो साहेब एका बाजूला ह्या विषयाला कुठेच विरोध करणार नव्हतो. तुम्ही हा विषय संयुक्त गोष्वारा ज्यांनी तो वाचला ठराव तो सुध्दा आणला असता तरी विकास कामांना आमचा कधीही विरोध नाही इतिहास गवाह आहे. तुम्ही परत पाहिजे तेव्हा वर्षाचा इतिहास बघा. कधी आपण विरोध केला नाही, करणार नाही. मात्र अशाप्रकारे केलेला ठराव ह्या बिनबुडाचा याच्या मागचा एकच उद्देश आहे. प्रशासनाने विषय घेतला की नाही घेतला. आम्ही आमच्या उद्घाटन समारंभ करणार कारण आचार संहिता आहे. पुढचे निवडणूक आम्हाला निवडणूकीच्या तोंडाशी जायचं आहे. लोकांच्या समोर जायचं आहे आम्हाला फक्त दाखवायचे आहे पैसे असो किंवा नसो. अर्थसंकल्प पुढच्या वर्षी येतो आता संपला. आता २०१९-२०, २०१८-१९ संपला जे काही होतं ते करून झालेले पैसे शिल्लक नाहीत.

सुरेश खंडेलवाल :-

महापौर मॅडम यदी ठराव होगा तो प्लीज मेरा निवेदन है उनको बोलेंगे ठराव पढेंगे।

जुबेर इनामदार :-

आपल्याकडे पैसे नाहीत, त्याचा पील ओळ्हर तेव्हा तोच भुर्डड आपल्याला भरायचा आहे. ह्या कामासाठी कुटून येणार आहे.

अनिल सावंत :-

महापौर मॅडम पहिले इनको ठराव पुरा तो पढने दो कम से कम नाही वाचला एक ते तेरा पहिले पूर्ण वाचा.

प्रशांत दळवी :-

महापौर मॅडम ठराव पूर्ण वाचला गेला आहे. त्याला अनुमोदन ही झालेला आहे.

अनिल सावंत :-

अगोदर तर द्या गरज असेल तर आम्ही ठराव करू नाही तर नाही करणार.

जुबेर इनामदार :-

आमच्या प्रभागातील कामं असू शकतात. आम्ही त्याचा विरोध नाही करणार. शिवसेनाच्या प्रभागाची कामं नसू शकतात.

मा. उपमहापौर :-

त्यांची जबाबदारी आहे आमची तुम्ही काळजी करू नका.

जुबेर इनामदार :-

सचिवांना वाचायला सांगा नाही तर आमच्याकडे द्या आम्हाला वाचू द्या. आमच्या प्रभागातील काम असतील तर आम्ही विरोध का करायचा. फक्त १ ते १३ बोलले आहेत. सचिवांना वाचायला सांगा.

अनिल सावंत :-

त्याच्या पुढच्या वर्षाच्या बजेटमधून ही बिल द्यायची म्हणजे २०-२१ असा ठराव १९-२०-२१ ठीक आहे. तुम्ही रिअंप्रोप्रिएशन कराल काही कराल पण २०-२१ चे बजेट.

सुरेश खंडेलवाल :-

हे गतीशील सरकार आहे.

अनिल सावंत :-

ही लपवाछपवी कशासाठी?

जुबेर इनामदार :-

मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात करावयाच्या कामाचे सन २०१९-२० या वर्षातील उपलब्ध अर्थसंकल्पात तरतुदीनुसार खालील कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आलेले आहे.

अ.क्र.	कामाचे नाव	अंदाजपत्रकीय रक्कम	लेखाशिर्ष
1.	भाईंदर (पुर्व) प्रभाग क्र. 2 मधील दळवी चाळ , टेम्पो स्टॅन्ड, साधुराम हॉटेल , आराधना इंड, भाजी मार्केट येथील इंडस्ट्रीयल परिसरात गटारे व सीसी रस्ते बांधणे.	रु.1,16,15,950/-	इंडस्ट्रीयल रस्ते/गटारे देखभाल दुरुस्ती व इतर कामे

फक्त वरील कामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय व आर्थिक मान्यता देण्यात येत आहे असा ठराव मांडत आहे.

अशरफ शेख :-

माझे अनुमोदन आहे.

मा. महापौर :-

दोन ठराव आलेले आहेत. मतदान घ्या.

नगरसचिव :-

प्रकरण क्र. १३ करिता दोन ठराव आलेले आहेत. पहिला ठराव सुचक श्री. रवि व्यास, अनुमोदन श्रीम. दिपीका अरोरा. दुसरा ठराव सुचक श्री. जुबेर इनामदार, अनुमोदन श्री. अशरफ शेख. प्रथम दुसरा ठराव मतदानास पुकारतो. सुचक श्री. जुबेर इनामदार यांनी मांडलेल्या ठरावाच्या बाजूने जे असतील त्यांनी हात वर करायचे आहेत. ठरावाच्या विरोधात असतील त्यांनी हात वर करायचे आहेत. तटस्थ कोणी असेल त्यांनी हात वर करायचे आहेत. सुचक श्री. रवि व्यास यांनी मांडलेल्या ठरावाच्या बाजूने जे असतील त्यांनी हात वर करायचे आहेत. ठरावाच्या विरोधात असतील त्यांनी हात वर करायचे आहेत. तटस्थ कोणी असेल त्यांनी हात वर करायचे आहेत.

मा. महापौर :-

श्री. रवि व्यास ह्यांच्या ठरावाच्या बाजूने ६१, विरोधात ११, तटस्थ ० इतकी मते पडलेली आहेत. श्री. रवि व्यास ह्यांचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात येत आहे.

प्रकरण क्र. १३ :-

विकास कामांना आर्थिक व प्रशासकीय मंजुरी देणे. (सार्व. बांधकाम विभाग)

ठराव क्र. १५ :-

मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात करावयाच्या खालील कामांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आलेले आहे.

अ.क्र.	कामाचे नाव	अंदाजपत्रकीय रक्कम
2.	भाईंदर (पुर्व) प्रभाग क्र . 2 मधील दळवी चाळ , टेम्पो स्टॅन्ड , साधुराम हॉटेल , आराधना इंड, भाजी मार्केट येथील इंडस्ट्रीयल परिसरात गटारे व सीसी रस्ते बांधणे	रु.1,16,15,950/-
3.	भाईंदर (पुर्व) प्रभाग क्र.2 मधील आर.एन.पी. पार्क कोळीनगर येथील न्यु पंचरत्न इमारतीलगत कम्युनिटी हॉल बांधणे	रु.42,18,350/-
4.	भाईंदर (पुर्व) आर.एन.पी. कोळीनगर येथे ५ गाळ्याचे शौचालय बांधणे.	रु.12,92,800/-
5.	भाईंदर (पुर्व) आर.एन.पी पार्क परशुराम नगर रहीवाशांसाठी ५ गाळ्याचे शौचालय बांधणे.	रु.12,92,800/-
6.	सिल्वर पार्क वातानुकूलीत शौचालय बांधणे.	रु.15,00,000/-
7.	शितल नगर गणपती मंदिर ते सेंट झेविअर्स शाळा पर्यंत नाला बांधणे.	रु. 1,37,74,500/-
8.	मिरागाव आ.क्र.334,335 मागुन ते आ.क्र.336 पर्यंत जाणारा 15 मीटर विकास योजनेतील रस्ता व गटार तयार करणे.	रु.1,08,00,250/-
9.	भाईंदर (प.) रेल्वे समांतर रस्ता मिरारोड स्टेशन पर्यात तयार करणे. (15 मीटर रुंदी व एका बाजुस गटारासह)	रु.11,18,57,200/-
10.	भाईंदर (प.) अशोक नगर ते अमृत वाणी सत्संग रस्त्यापर्यंत श्री. गोखले यांच्या भुखंडालगत नाला बांधणे.	रु.1,73,50,400/-

11.	राई राम मंदिर तलाव सुशोभिकरण करणे.	रु.11,99,500/-
12.	उत्तन घनकचरा प्रकल्प जागेत आरटीओ साठी ट्रॅक तयार करणे	रु.82,72,600/-
13.	मिरा-भाईंदर मनपा क्षेत्रात फेरीवाला वर कारवाईसाठी पथक नेमणे	रु.1,00,00,000/-
14.	भाईंदर (पुर्व) पाणटेकडी येथे शौचालय बांधणे कामाची जागा बदलून प्रभाग क्र . 14 मध्ये माशाचा पाडा, दर्गा रोड येथे शौचालय बांधणे	रु.15,00,000/-

वरील कामांच्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय व आर्थिक मान्यता देण्यात येत आहे . सन 2018-19 या वर्षातील अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार मागविलेल्या कामांची स्पील ओव्हर रक्कम तसेच कार्यादेश हे चालू वर्षात द्यावयाचे असून सदर कार्यादेश द्यावयाच्या कामांची रक्कम रु .111.55 कोटी एवढी असून मा . विशेष महासभा दि.02/03/2019, ठराव क्र. 136 अन्वये व तत्पुर्वी प्रशासकीय व आर्थिक मान्यता दिलेल्या कामांची रक्कम रु .103.46 कोटी एवढी आहे . तसेच वरील ठरावानुसार प्रशासकीय व आर्थिक मान्यता दिलेल्या कामांची रक्कम रु .15.62 कोटी असून सदर प्रमाणे सन 2019-20 या वर्षात रु .230.63 कोटी एवढ्या रक्कमेचे दायित्व होत आहे . सदर कामांसाठी चालू अर्थसंकल्पात तसेच पुढील अर्थसंकल्पात तरतूद करून देयके प्रदान करावी लागतील . तरी सदर रक्कम रु . 230.63 कोटी एवढ्या रक्कमेचे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 72 चे पोटकलम “ब” नुसार दायित्व ही महासभा स्विकारत असून सदर कामे करण्यासाठी मान्यता देत आहे.

सुचक :- श्री. रवि व्यास

अनुमोदक :- श्रीम. दिपीका अरोरा

अ.क्र.	ठरावाच्या बाजूने	अ.क्र.	ठरावाच्या विरोधात	तटस्थ
१	मेहता डिंपल विनोद	१	शेख अशरफ मोहम्मद इब्राहीम	
२	वैती चंद्रकांत सिताराम	२	मेहरा राजीव ओमप्रकाश	
३	पाटील रोहिदास शंकर	३	सावंत अनिल दिवाकर	
४	पाटील धृवकिशोर मन्साराम	४	इनामदार जुबेर अब्दुल्ला	
५	गेहलोत हसमुख मोहनलाल	५	शेख रुबिना फिरोज़	
६	जैन गीता भरत	६	डिसा मर्लिन मर्विन	
७	पाटील प्रभात प्रकाश	७	सपार उमा विश्वनाथ	
८	सिंह मदन उदितनारायण	८	परदेशी गिता हरीश	
९	यादव मिरादेवी रामलाल	९	सच्यद नुरजहाँ नाझर हुसैन	
१०	शाह रिटा सुभाष	१०	पाटील नरेश तुकाराम	
११	हसनाळे ज्योत्सना जालींदर	११	अहमद साराह अकरम	
१२	डॉ. पाटील प्रिती जयप्रकाश			निरंक
१३	सौंस निला बर्नांड			
१४	रावल मेघना दिपक			
१५	मोकाशी दिपाली आनंदराव			
१६	जैन सुनिता रमेश			
१७	अरोरा दीपिका पंकज			
१८	नाईक विविता विवेक			
१९	भावसार वंदना संजय			
२०	बेलानी हेमा राजेश			
२१	भोईर विणा सुर्यकांत			
२२	सोनार सुरेखा प्रकाश			
२३	मुखर्जी अनिता बबलू			
२४	शिंदे रूपाली वसंत (मोदी)			

२५	महात्रे सचिन केसरीनाथ
२६	महात्रे परशुराम पद्माकर
२७	महात्रे मोहन गोपाल
२८	शाह राकेश रत्नशंकर
२९	अग्रवाल सुशील गोपीकिशन
३०	शाह सीमाबेन कमलेश
३१	रकवी वैशाली गजेंद्र
३२	कांगणे मीना यशवंत
३३	दलवी प्रशांत जानदेव
३४	महात्रे विनोद काशिनाथ
३५	महात्रे नयना गजानन
३६	भोईर जयेश भानुदास
३७	शेष्ठी गणेश गोपाल
३८	थेराडे संजय अनंत
३९	राय विजयकुमार सिस्थन नारायण
४०	विराणी अनिल रावजीभाई
४१	गजरे दौलत तुकाराम
४२	मांजरेकर आनंद दत्ताराम
४३	कासोदारिया अश्विन शामजीभाई
४४	दुबे मनोज रामनारायण
४५	व्यास रवि वासुदेव
४६	खडेलवाल सुरेश जगदिश
४७	पांडेय पंकज सूर्यमणि
४८	भोईर गणेश गजानन
४९	पारधी सुजाता यशवंत
५०	भोईर राजू यशवंत
५१	आमगावकर हरिशंकर रामचंद्र
५२	पाटील प्रतिण मोरेश्वर
५३	नलावडे दिनेश दगडू
५४	शिर्के अनंत गेणू
५५	कदम अर्चना अरुण
५६	पांडे स्नेहा शैलेश
५७	गुप्ता कुसुम संतोष
५८	भोईर भावना राजू
५९	बगाजी शर्मिला विन्सन्ट
६०	बांड्या एलायस दुमिंग

ठराव बहुमताने मंजूर

सही/-

महापौर

मिरा भाईंदर महानगरपालिका

नगरसचिव :-

प्रकरण क्र. १४, शहरात महत्वाच्या ठिकाणी सी .सी.टी.व्ही. कॅमेरा बसविणे व त्याकरिता कंट्रोल रुम तयार करणे.

धूवकिशोर पाटील :-

प्रशासनाने गोषवा -यात नमुद केल्याप्रमाणे मि रा भाईदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये महत्वाच्या ठिकाणी सी .सी.टी.व्ही यंत्रणा कार्यान्वीत करणे व कंट्रोल सेंटर उभारणेकरिता येणा -या खर्चास ही सभा आर्थिक व प्रशासकीय मंजुरी देत आहे. सदर कामाचा प्रस्ताव पोलिस विभाग यांच्या सोबत चर्चा करून प्रस्ताव तयार करून नि विदा प्रक्रिया करावी असा मी ठराव मांडत आहे.

प्रशांत दळवी :-

माझे अनुमोदन आहे.

मा. महापौर :-

ठराव मंजूर.

प्रकरण क्र. १४ :-

शहरात महत्वाच्या ठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमेरा बसविणे व त्याकरिता कंट्रोल रुम तयार करणे.

ठराव क्र. १६ :-

प्रशासनाने गोषवा -यात नमुद केल्याप्रमाणे मिरा भाईदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये महत्वाच्या ठिकाणी सी .सी.टी.व्ही यंत्रणा कार्यान्वीत करणे व कंट्रोल सेंटर उभारणेकरिता येणा -या खर्चास ही सभा आर्थिक व प्रशासकीय मंजुरी देत आहे. सदर कामाचा प्रस्ताव पोलिस विभाग यांच्या सोबत चर्चा करून प्रस्ताव तयार करून निविदा प्रक्रिया करावी असा मी ठराव मांडत आहे.

सुचक :- श्री. धूवकिशोर पाटील

अनुमोदन :- श्री. प्रशांत दळवी

ठराव सर्वानुमते मंजूर

सही/-

महापौर

मिरा भाईदर महानगरपालिका

नगरसचिव :-

प्रकरण क्र. १५, अग्निशमन विभागाकरिता ९० मीटर उंचीची लॅडर वाहन (ALP) खरेदी करणेकरिता आर्थिक व प्रशासकीय मंजुरी देणे.

सुरेश खंडेलवाल :-

मिरा भाईदर महानगरपालिकेचे अग्निशमन विभाग ही अत्यावश्यक सेवा असुन शहरातील नागरिकांच्या जीवीताचे व मालमत्तेचे रक्षण करण्याकरिता कायम अद्यावत व सुसज्ज असणे आवश्यक आहे.

मा. संचालक सांगे यांचे पत्र क्र. मअसे/३२एफ/२०१३/६६९ दि. १४/०५/२०१३ अन्वये ७०.०० मी. उंचीपर्यंतच्या इमारतीस अग्निशमन नाहरकत दाखला देणेबाबत काही अटीशर्तीसह पत्र दिले आहे. सदर पत्रात नमुद केल्यानुसार अग्निशमन विभागाकरीता सध्या उपलब्ध असलेले टर्न टेबल लॅडर वगळून ९ टर्न टेबल लॅडर व ९ एरियल लॅडर प्लॅटफॉर्म वाहन खरेदी करणे अत्यावश्यक असलेबाबत नमुद केले आहे. त्यानुसार ६८.०० मी. उंचीचे टी.टी.एल वाहन खरेदी करीता मिभा/मनपा/अग्नि/१४२६/२०१८-१९ दि. ०८/०३/२०१९ रोजी कार्यादेश प्रदान करण्यात आलेला आहे. सदर पत्रातील बहुतांश अटीशर्तीची पुर्तता करण्यात आलेली असुन सद्यस्थितीत अग्निशमन विभागाकडिल कार्यरत ५ अग्निशमन स्थानके व त्यातील उपलब्ध कर्मचारी वर्ग आणी वाहने यांचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे.

प्र मुख्य अग्निशमन अधिकारी	- ०९
सब स्टेशन ऑफिसर	- ०८
लिडिंग फायरमन	- ९९
यंत्राचालक	- ९२
वाहनचालक	- ०८
फायरमन	- ३९
सफाई कामगार	- ०८
मजूर	- ५०

ठेका वाहनचालक	- ४९
ठेका मजुर	- ५०
एकूण	- २४०
अग्निशमन दलात उपलब्ध एकूण वाहने	

१) वॉटर टेंडर -०९
२) मिनी वॉटर टेंडर -०२
३) टँकर -०२
४) रेस्क्यू टेंडर -०९
५) टी. टी. एल -०९
६) पिकअप व्हॅन -०२
७) बोलेरो जीप -०२
८) अॅम्बुलन्स -०९

एकूण - २०

सद्यस्थितीत वरील प्रमाणे कर्मचारी वर्ग व वाहने उपलब्ध असुन शहरात एकूण ५ अग्निशमन स्थानके कार्यरत आहेत. शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेता मा. संचालक सो यांनी यापुर्वीच त्यांचे पत्र क्र. मअसे/३२एफ/ २०१३/६६९ दि. १४/०५/२०१३ अन्वये ७०.०० मी. उंचीपर्यंतच्या इमारतीस अग्निशमन नाहरकत दाखला देणेबाबत अटीशर्तीसह पत्र दिले आहे. सदर पत्रात नमुद केल्यानुसार अग्निशमन विभागाकरीता सध्या उपलब्ध असलेले टर्न टेबल लॅंडर वगळुन १ टर्न टेबल लॅंडर व १ एरियल लॅंडर प्लॅटफॉर्म वाहन खरेदी करणे अत्यावश्यक असलेलाबाबत नमुद केले आहे. त्यानुसार सध्या ६८.०० मी. उंचीचे टी.टी.एल वाहन खरेदी करीता मिभा/मनपा/अग्नि/१४२६/२०१८-१९ दि. ०८/०३/२०१९ रोजी कार्यादेश प्रदान करण्यात आलेला आहे.

मिरा भाईदर महानगरपालिका क्षेत्रात मा. संचालक सो, महाराष्ट्र अग्निशमन सेवा यांचे मार्फत ७०.०० मी. पेक्षा अधिक उंच इमारतींकरीता तात्पुरता नाहरकत दाखला देण्यात आलेला आहे. सदरच्या इमारती या आगामी ५ वर्षात बांधुन तयार होतील अशी शक्यता आहे. त्यामुळे या इमारतींना वापर परवाना प्रदान करणेपुर्वी अग्निशमन विभाग हे अद्यावत यंत्र सामग्रीने सुसज्ज / सक्षम करणे आवश्यक आहे. अग्निशमन विभागाने सध्या ६८.०० मी उंच टी.टी.एल वाहन खरेदीची प्रक्रिया हाती घेतलेली असुन सदरचे वाहन आगामी १५ ते १६ महिन्यात अग्निशमन विभागाच्या ताफ्यात दाखल होईल.

टी.टी.एल अथवा ए.एल.पी वाहने ही बहुतांश विदेशी बनावटीचे असल्याने सदर वाहने आयात करावी लागतात आणी त्यामुळे सदरच्या वाहन खरेदी प्रक्रियेस लागणारा कालावधी हा अधिक लागतो. सदर बाब विचाराधीन घेता विलंब टाळणेकरिता यापुर्वीच मिभा/मनपा/अग्नि/५७९/२०१८-१९ दि. ०६/०९/२०१८ रोजीचे च्या अहवालानुसार ९०.०० मी. उंचीच्या ए. एल. पी. वाहनाचे तांत्रिक तपशील मिभा/मनपा/अग्नि/७९५/२०१८-१९ दि. ०५/१०/२०१८ रोजीच्या पत्रान्वये मा. संचालक सो, महाराष्ट्र अग्निशमन सेवा यांचे कडे तपासणी करिता पाठविण्यात आलेले होते. त्यानुसार मा. संचालक सो, महाराष्ट्र अग्निशमन सेवा यांचेकडुन क्र. मअसे/३७-१५/२०१९ दि. २७/०५/२०१९ अन्वये सदरचे तांत्रिक तपशील तपासुन प्राप्त झालेले असुन वाहन खरेदी करीता मा. संचालक सो यांनी तांत्रिक मान्यता दिलेली आहे. तसेच सदर खरेदी महापालिका स्तरावर योग्य ती शासकीय निविदा प्रक्रिया अवलंबुन करण्यात यावी असे सुचित केले आहे.

भविष्यात ७०.०० मी. उंचीपेक्षा अधिक उंचीच्या तयार होणा-या इमारतींना सक्षम अग्निशमन सेवा पुरविणे करीता अग्निशमन दल आगाऊ सुसज्ज करून ठेवल्यास भविष्यात येणा-या आपत्ती करीता अग्निशमन विभाग अगदी सहजतेने सामोरे जाऊ शकेल.

मिरा भाईदर महानगरपालिका अग्निशमन विभागाची भविष्यातील गरज लक्षात घेता तसेच ७० मी. उंचीपेक्षा अधिक उंचीचे प्रस्ताव अग्निशमन विभागास प्राप्त होत असल्याने अग्निशमन विभागाकरीता ७०.०० मी. उंचीपेक्षा अधिक उंचीचे ए.एल.पी. वाहन खरेदी करणे आवश्यक बाब आहे. सदर वाहन खरेदी करिता चालु वर्षात प्रक्रिया हाती घेतल्यास मा. संचालक सो यांचे तांत्रिक मान्यतेनुसार निविदा पत्रक तयार करण्याची कार्यवाही पुर्ण करता येईल. जेणे करून लवकरात लवकर निविदा प्रसिद्ध करणे शक्य होईल.

मिरा भाईदर महानगरपालिका क्षेत्रात तुर्तास १०० मी. उंची पर्यंतच्या इमारतीना मा. संचालक सो, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय यांचे मार्फत तात्पुरता नाहरकत दाखले प्रदान करण्यात आलेले असुन त्यांना बांधकाम परवानगी देखील प्रदान करण्याची कार्यवाही नगररचना विभागामार्फत सुरु आहे. सदर इमारतीची उंची (१०० मी.) लक्षात घेता व मिरा भाईदर शहराची भौगोलीक संरचना लक्षात घेता अग्निशमन विभागाकडे किमान ९०.०० मी. उंचीवर पोहचु शकेल अशी अद्यावत लॅडर उपलब्ध असणे आवश्यक बाब आहे. सदर बाब विचाराधीन घेता मिरा भाईदर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकरीता किमान ९०.०० मिटर उंचीचे एरियल लॅडर प्लॅटफॉर्म वाहन खरेदी करणे उपयुक्त ठरेल.

सदर वाहना बाबत बाजारात चौकशी केली असता सदर वाहनाची अंदाजे किमान रु. २९ कोटी इतकी अपेक्षित आहे. सन २०१९-२० या आर्थिक वर्षात नविन फायर फायर खरेदी या लेखाशिर्षा अंतर्गत रु. ९६.०० कोटी इतकी तरतुद करण्यात आलेली आहे. सदर तरतुद अंदाजीत खर्चापेक्षा कमी असल्याने पुरवणी अर्थसंकल्पात वाढीव तरतुद करावी लागणार आहे. सदर अतिरिक्त तरतुद “आग सुरक्षा निधी” या लेखाशिर्षातुन करणे योग्य होईल.

ठराव :-

उपरोक्त गोषवा-यानुसार वरील बाब व अग्निशमन विभागाची आवश्यकता लक्षात घेता अग्निशमन विभागाकरिता ९०.०० मी उंच ए. एल. पी. वाहन खरेदी करीता येणा-या खर्चास ही सभा आर्थिक व प्रशासकीय मंजुरी देत आहे असा मी ठराव मांडत आहे.

मनोज दुबे :-

माझे अनुमोदन आहे.

मा. महापौर :-

ठराव मंजूर.

प्रकरण क्र. १५ :-

अग्निशमन विभागाकरिता ९० मीटर उंचीची लॅडर वाहन (ALP) खरेदी करणेकरिता आर्थिक व प्रशासकीय मंजुरी देणे.

ठराव क्र. १७ :-

मिरा भाईदर महानगरपालिकेचे अग्निशमन विभाग ही अत्यावश्यक सेवा असुन शहरातील नागरिकांच्या जीवीताचे व मालमत्तेचे रक्षण करण्याकरिता कायम अद्यावत व सुसज्ज असणे आवश्यक आहे.

मा. संचालक सो यांचे पत्र क्र. मअसे/३२एफ/२०१३/६६९ दि. १४/०५/२०१३ अन्वये ७०.०० मी. उंचीपर्यंतच्या इमारतीस अग्निशमन नाहरकत दाखला देणेबाबत काही अटीशर्तीसह पत्र दिले आहे. सदर पत्रात नमुद केल्यानुसार अग्निशमन विभागाकरीता सध्या उपलब्ध असलेले टर्न टेबल लॅडर वगळून १ टर्न टेबल लॅडर व १ एरियल लॅडर प्लॅटफॉर्म वाहन खरेदी करणे अत्यावश्यक असलेबाबत नमुद केले आहे. त्यानुसार ६८.०० मी. उंचीचे टी.टी.एल वाहन खरेदी करीता मिभा/मनपा/अग्नि/१४२६/२०१८-१९ दि. ०८/०३/२०१९ रोजी कार्यादेश प्रदान करण्यात आलेला आहे. सदर पत्रातील बहुतांश अटीशर्तीची पुरता करण्यात आलेली असुन सद्यस्थितीत अग्निशमन विभागाकडिल कार्यरत ५ अग्निशमन स्थानके व त्यातील उपलब्ध कर्मचारी वर्ग आणी वाहने यांचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे.

प्र मुख्य अग्निशमन अधिकारी	- ०९
सब स्टेशन ऑफिसर	- ०८
लिडिंग फायरमन	- ११
यंत्रचालक	- १२
वाहनचालक	- ०८
फायरमन	- ३१
सफाई कामगार	- ०८
मजूर	- ५०
ठेका वाहनचालक	- ४९
ठेका मजूर	- ७०
एकूण	- २४०

अग्निशमन दलात उपलब्ध एकूण वाहने

१) वॉटर टेंडर	-०९
२) मिनी वॉटर टेंडर	-०२
३) टँकर	-०२
४) रेस्क्यू टेंडर	-०९
५) टी. टी. एल	-०९
६) पिकअप व्हॅन	-०२
७) बोलेरो जीप	-०२
८) <u>अम्बुलन्स</u>	-०९

एकूण - २०

सद्यस्थितीत वरील प्रमाणे कर्मचारी वर्ग व वाहने उपलब्ध असुन शहरात एकूण ५ अग्निशमन स्थानके कार्यरत आहेत. शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेता मा. संचालक सो यांनी यापुर्वीच त्यांचे पत्र क्र. मअसे/३२एफ/ २०१३/६६९ दि. १४/०५/२०१३ अन्वये ७०.०० मी. उंचीपर्यंतच्या इमारतीस अग्निशमन नाहरकत दाखला देणेबाबत अटीशर्तीसह पत्र दिले आहे. सदर पत्रात नमुद केल्यानुसार अग्निशमन विभागाकरीता सध्या उपलब्ध असलेले टर्न टेबल लॅडर वगळुन १ टर्न टेबल लॅडर व १ एरियल लॅडर प्लॅटफॉर्म वाहन खरेदी करणे अत्यावश्यक असलेबाबत नमुद केले आहे. त्यानुसार सध्या ६८.०० मी. उंचीचे टी.टी.एल वाहन खरेदी करीता मिभा/मनपा/अग्नि/१४२६/२०१८-१९ दि. ०८/०३/२०१९ रोजी कार्यादेश प्रदान करण्यात आलेला आहे.

मिरा भाईदर महानगरपालिका क्षेत्रात मा. संचालक सो, महाराष्ट्र अग्निशमन सेवा यांचे मार्फत ७०.०० मी. पेक्षा अधिक उंच इमारतीकरीता तात्पुरता नाहरकत दाखला देण्यात आलेला आहे. सदरच्या इमारती या आगामी ५ वर्षात बांधुन तयार होतील अशी शक्यता आहे. त्यामुळे या इमारतींना वापर परवाना प्रदान करणेपुर्वी अग्निशमन विभाग हे अद्यावत यंत्र सामग्रीने सुसज्ज / सक्षम करणे आवश्यक आहे. अग्निशमन विभागाने सध्या ६८.०० मी उंच टी.टी.एल वाहन खरेदीची प्रक्रिया हाती घेतलेली असुन सदरचे वाहन आगामी १५ ते १६ महिन्यात अग्निशमन विभागाच्या ताफ्यात दाखल होईल.

टी.टी.एल अथवा ए.एल.पी वाहने ही बहुतांश विदेशी बनावटीचे असल्याने सदर वाहने आयात करावी लागतात आणी त्यामुळे सदरच्या वाहन खरेदी प्रक्रियेस लागणारा कालावधी हा अधिक लागतो. सदर बाब विचाराधीन घेता विलंब टाळणेकरिता यापुर्वीच मिभा/मनपा/अग्नि/५७९/२०१८-१९ दि. ०६/०९/२०१८ रोजीचे च्या अहवालानुसार ९०.०० मी. उंचीच्या ए.एल.पी. वाहनाचे तांत्रिक तपशील मिभा/मनपा/अग्नि/७७५/२०१८-१९ दि. ०५/१०/२०१८ रोजीच्या पत्रान्वये मा. संचालक सो, महाराष्ट्र अग्निशमन सेवा यांचे कडे तपासणी करिता पाठविण्यात आलेले होते. त्यानुसार मा. संचालक सो, महाराष्ट्र अग्निशमन सेवा यांचेकडुन क्र. मअसे/३७-१५/२०१९ दि. २७/०५/२०१९ अन्वये सदरचे तांत्रिक तपशील तपासुन प्राप्त झालेले असुन वाहन खरेदी करिता मा. संचालक सो यांनी तांत्रिक मान्यता दिलेली आहे. तसेच सदर खरेदी महापालिका स्तरावर योग्य ती शासकीय निविदा प्रक्रिया अवलंबन करण्यात यावी असे सुचित केले आहे.

भविष्यात ७०.०० मी. उंचीपेक्षा अधिक उंचीच्या तयार होणा-या इमारतींना सक्षम अग्निशमन सेवा पुरविणे करीता अग्निशमन दल आगाऊ सुसज्ज करून ठेवल्यास भविष्यात येणा-या आपत्ती करीता अग्निशमन विभाग अगदी सहजतेने सामोरे जाऊ शकेल.

मिरा भाईदर महानगरपालिका अग्निशमन विभागाची भविष्यातील गरज लक्षात घेता तसेच ७० मी. उंचीपेक्षा अधिक उंचीचे प्रस्ताव अग्निशमन विभागास प्राप्त होत असल्याने अग्निशमन विभागाकरीता ७०.०० मी. उंचीपेक्षा अधिक उंचीचे ए.एल.पी. वाहन खरेदी करणे आवश्यक बाब आहे. सदर वाहन खरेदी करिता चालु वर्षात प्रक्रिया हाती घेतल्यास मा. संचालक सो यांचे तांत्रिक मान्यतेनुसार निविदा पत्रक तयार करण्याची कार्यवाही पुर्ण करता येईल. जेणे करून लवकरात लवकर निविदा प्रसिद्ध करणे शक्य होईल.

मिरा भाईदर महानगरपालिका क्षेत्रात तुर्तास १०० मी. उंची पर्यंतच्या इमारतींना मा. संचालक सो, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय यांचे मार्फत तात्पुरता नाहरकत दाखले प्रदान करण्यात आलेले असुन त्यांना बांधकाम परवानगी देखील प्रदान करण्याची कार्यवाही नगररचना विभागामार्फत सुरु आहे. सदर इमारतींची उंची (१०० मी.) लक्षात घेता व मिरा भाईदर शहराची भौगोलीक संरचना लक्षात घेता अग्निशमन विभागाकडे किमान ९०.०० मी. उंचीवर पोहचु शकेल अशी अद्यावत लॅडर उपलब्ध असणे आवश्यक बाब आहे. सदर बाब विचाराधीन

घेता मिरा भाईदर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकरीता किमान ९०.०० मिटर उंचीचे एरियल लॅडर प्लॅटफॉर्म वाहन खरेदी करणे उपयुक्त ठरेल.

सदर वाहना बाबत बाजारात चौकशी केली असता सदर वाहनाची अंदाजे किमान रु. २९ कोटी इतकी अपेक्षित आहे. सन २०१९-२० या आर्थिक वर्षात नविन फायर फायर खरेदी या लेखाशिर्षा अंतर्गत रु. ९६.०० कोटी इतकी तरतुद करण्यात आलेली आहे. सदर तरतुद अंदाजीत खर्चापेक्षा कमी असल्याने पुरवणी अर्थसंकल्पात वाढीव तरतुद करावी लागणार आहे. सदर अतिरिक्त तरतुद “आग सुरक्षा निधी” या लेखाशिर्षातुन करणे योग्य होईल.

ठराव :-

उपरोक्त गोषवा-यानुसार वरील बाब व अग्निशमन विभागाची आवश्यकता लक्षात घेता अग्निशमन विभागाकरिता ९०.०० मी उंच ए. एल. पी. वाहन खरेदी करीता येणा-या खर्चास ही सभा आर्थिक व प्रशासकीय मंजुरी देत आहे असा मीठाव मांडत आहे.

सूचक :- श्री. सुरेश खंडेलवाल

वाल अनुमोदन :- श्री
ठराव सर्वानुमते मंजूर

अनुमोदन :- श्री. मनोज दुबे

सही/-
महापौर

नगरसचिव :-

प्रकरण क्र. १६, घोडबंदर किल्ला परिसरातील जागा सुशोभिकरण करणे कामाबाबत संजय थेराडे :-

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील घोडबंदर किल्ला हा पर्यटन सांस्कृतिक कार्य विभाग , महाराष्ट्र राज्य यांच्याकडून महाराष्ट्र वैभव -राज्य संरक्षित स्मारक योजना अंतर्गत मिरा भाईंदर महानगरपालिकेस संगोपनार्थ देण्याबाबत दि .12 फेब्रुवारी 2019 रोजी शासन निर्णयात जारी करण्यात आलेला आहे. घोडबंदर किल्ल्याचे संवर्धन, दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक प्रक्रीया करून कंत्राटदार नेमण्यात आलेला आहे. सदर जागा शासनाकडून करारनामा करून ताब्यात दिल्यावर सदर काम सुरु करण्यात येणार आहे.

सदर किल्ला परिसराची 7 हेक्टर 5 गुंठे जागा पर्यटन व सांस्कृतिक विभागाची आहे. सदर किल्ला सभोवताली असलेला परिसर सुशोभिकरण व विकसित करणेसाठी शिवसृष्टी प्रकल्पाचा नकाशा मा . प्रधान सचिव, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्याशी झालेल्या चर्चनूसार प्राथमिक नकाशा सादर करण्यात आलेला आहे. सदर कामासाठी अंदाजे रु .53.68 कोटी एवढा कोटी खर्च अपेक्षित असून शासनाकडे सदर रक्कम अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्याची तत्वत : मागणी करण्यात आलेली आहे . तथापी शासनाकडुन अनुदानासाठी पाठपुरावा करावा किंवा सदर काम पी .पी.पी. तत्वावर हाती घेण्यास सल्लागारामार्फत नकाशे करण्यास व प्रकल्पास ही सभा प्रशासकीय मान्यता देण्यास येत आहे. सदर पीपीपी तत्वावरील निविदाची अटीशर्ती तसेच विकसीत करण्यासाठी काही फेरबदल करावयाचे असतील त्याचे अधिकार मा. आयुक्त यांना देण्यात येत आहेत असा मी ठराव मांडत आहे अनिता मुखर्जी :-

३ माझे अनुमोदन आहे.

मा. महापौर :-

ठराव मंजुर.

प्रकरण क्र. १६ :-

घोडबंदर किल्ला परिसरातील जागा सशोभिकरण करणे कामाबाबत

ठराव क्र. १८ :-

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील घोडबंदर किल्ला हा पर्यटन सांस्कृतिक कार्य विभाग ,
महाराष्ट्र राज्य यांच्याकडून महाराष्ट्र वैभव -राज्य संरक्षित स्मा रक योजना अंतर्गत मिरा भाईंदर
महानगरपालिकेस संगोपनार्थ देण्याबाबत दि .12 फेब्रुवारी 2019 रोजी शासन निर्णयात जारी करण्यात

आलेला आहे. घोडबंदर किल्ल्याचे संवर्धन, दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक प्रक्रीया करून कंत्राटदार नेमण्यात आलेला आहे. सदर जागा शासनाकडून करारनामा करून ताब्यात दिल्यावर सदर काम सुरु करण्यात येणार आहे.

सदर किल्ला परिसराची 7 हेक्टर 5 गुंठे जागा पर्यटन व सांस्कृतिक विभागाची आहे. सदर किल्ला सभोवताली असलेला परिसर सुशोभिकरण व विकसित करणेसाठी शिवसृष्टी प्रकल्पाचा नकाशा मा . प्रधान सचिव, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्याशी झालेल्या चर्चेनूसार प्राथमिक नकाशा सादर करण्यात आलेला आहे. सदर कामासाठी अंदाजे रु .53.68 कोटी एवढा कोटी खर्च अपेक्षित असून शासनाकडे सदर रक्कम अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्याची तत्वत : मागणी करण्यात आलेली आहे . तथापी शासनाकडुन अनुदा नासाठी पाठपुरावा करावा किंवा सदर काम पी .पी.पी. तत्वावर हाती घेण्यास सल्लागारामार्फत नकाशे करण्यास व प्रकल्पास ही सभा प्रशासकीय मान्यता देण्यास येत आहे. सदर पीपीपी तत्वावरील निविदाची अटीशर्ती तसेच विकसीत करण्यासाठी काही फेरबदल करावयाचे असतील त्याचे अधिकार मा. आयक्त यांना देण्यात येत आहेत असा मी ठराव मांडत आहे.

सुचक :- श्री. संजय थेराडे अनुमोदन :- श्रीम. अनिता मुखर्जी
ठराव सर्वानुमते मंजूर

सही/-
महापौर

नगरसचिव :-

प्रकरण क्र. १७, मा. महासभा दि. 26/02/2018 ठराव क्र. 81 नुसार फेरबदल प्रस्तावास मान्यता प्राप्त झाल्याने अटीशर्ती ठरविणेबाबत.

रोहिदास पाटील :-

मिरा भाईंदर शहराची विकास योजना (वगळलेला भाग सोडून) शासन अधिसूचना क्र .टीपीएस-1296/सीआर-162/96/युडी-दि.14/05/1997 अन्वये मंजुर करण्यात आलेली असून दि .15/07/1997 पासुन अंमलात आलेली आहे . वगळलेल्या भागाची विकास योजना शासन अधिसूचना क्र.टीपीएस/1298/941/सीआर-89/98/युडी-12, दि.25/08/2000 अन्वये मंजुर झालेली असून दि.15/10/2000 पासून अंमलात आलेली आहे . मंजुर विकास नियंत्रण नियमावलीत शासन निर्णय क्र.टीपीएस/1208/1346/प्र.क्र.267/08/नवि-12, दि.29/08/2009 अन्वये फेरबदल मंजुर झाले आहेत.

मिरा भाईंदर शहर हे प्रामुख्याने आगरी कोळी समाजाचे मुळ गाव असून आगरी समाजाच्या लोकांचे आगरी भवन उभारण्याकरीता जागा मिळावी म्हणून अनेक वर्षांपासूनची मागणी होत होती परंतु त्याला यश आले नव्हते . आगरी समाज उन्नती संस्थेचे पदाधिकारी यांनी मिरा भाईंदर शहराचे तडफदार कार्यसमाट आमदार श्री. नरेंद्रजी मेहता व या शहराच्या प्रथम नागरीक श्रीम . डिम्पल मेहता यांचे समोर जागा मिळणेकरीता भेट घेतली होती व त्यांना आगरी समाजाने तत्कालीन ग्रामपंचायत नगरपालिका असताना या शहराकरीता या समाजाने नवघर रोड , बाळाराम पाटील रोड , फाटक रोड , तलाव रोड अशा अनेक रस्त्यांना आपल्या स्वत :च्या जागा विनामोबदल्यात दिलेल्या आहेत . तसेच प्रत्येक गावात ठिकठिकाणी स्मशानभुमी, पाण्याच्या टाक्या, समाज मंदीरे, यासाठी देखील आपल्या जागा दिलेल्या आहेत. त्याचा कोणताही मोबदला न घेता उदार मनाने जागा दिलेलया आहेत . तसेच आगरी समाजाचे स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान असून या भागातील 40 स्वातंत्र्य सैनिक असून त्यांनी देश स्वातंत्र्य होण्याकरीता तुरुंगवास भोगला आहे अने क सत्याग्रह लढ्यामध्ये सहभाग घेतला आहे . या सर्व बाबींची कल्पना मा . आमदार श्री. नरेंद्र मेहता यांना आहे. या सर्व बाबी विचारात घेता त्यांनी महाराष्ट्राचे लाडके मा . मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेवून आगरी समाज उन्नती संस्थेस जागा देणेकरीता विनंती केली व मा. मुख्यमंत्री यांनी अनुकुलता दर्शविली होती . त्याप्रमाणे मा. महापौर यांनी महापालिकेच्या दि .26/02/2018 च्या मा. महासभेमध्ये प्रस्ताव घेवून ठराव क्र .81 अन्वये 6000 चौ.मी. जागा देण्यास सभागृहाने मंजुरी दिली व आरक्षण फेरबदलाची कार्यवाही करण्यास मा. आयुक्त यांना अधिकार दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र

प्रादेशिक नगररचना अधिनियम चे कलम 37 नुसार फेरबदलाची कार्यवाही करणेस मा. आयुक्त यांना सर्व अधिकार दिले होते. मा. आयुक्त यांनी त्या अनुषंगिक सर्व वैधानिक कार्यवाही पूर्ण करून प्रस्ताव शासनास सादर केला होता.

त्यावर शासनाच्या संबंधीत विभागाने आवश्यक ती कार्यवाही करून सदरचे आरक्षण सांस्कृतिक भवन आरक्षण क्र.122/अ क्षेत्रफळ 6000 चौ.मी. अशी नोंद करून दि.27/02/2019 रोजी मा. महासभेमध्ये कॅबिनेट मध्ये सदरचा प्रस्ताव मंजुर ठेवला असता त्याला कॅबिनेट ने मंजुरी दिली . मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी क्र .टीपीएस/1281/3640/प्र.क्र.181/नवि-12, दि.28/02/2019 अन्वये अधिसूचना काढून मा. आमदार श्री. नरेंद्रजी मेहता व आगरी समाज उन्नती संस्थेचे पदाधिकारी यांचेकडे आदेशाची प्रत सुपूर्द केली. त्या आदेशामध्ये समुचित प्रा धिकरण म्हणून महापालिका असे नमुद केलेले आहे . त्यामुळे दि.26/02/2018 ठराव क्र.81 अन्वये अटीशर्ती ठरविण्याचे अधिकार मा . महासभेस असल्यामुळे ही मा . महासभा आगरी समाज उन्नती संस्थेस (नोंदणी क्र.महा/2084/09/ठाणे) खालील अटीशर्तीवर प्रथम 30 वर्षाकरीता आरक्षण क्र .122/अ मधील 6000 चौ.मी. जागा देत आहे . तसेच सदरची जागा 99 वर्षाच्या कराराने देणेकरीता मंजुरी देत आहे . सदरचा प्रस्ताव शासनाकडे आयुक्त यांनी पाठवावा शासनाच्या मान्यतेनंतर पूऱ्हा करारनाम्यात बदल करणेस ही मा. महासभा मान्यता देत आहे

करारनाम्याच्या अटीशर्ती खालीलप्रमाणे :-

- 1) आरक्षण क्र.122/अ मधील 6000 चौ.मी. जागा आगरी समाजाला रु. 12,000/- वार्षिक भाड्याने देण्यात येत आहे.
- 2) आगरी समाज उन्नती संस्थेने सदर जागेचा करारनामा स्व-खर्चाने नोंदणीकृत करणे बंधनकारक आहे.
- 3) आगरी समाज उन्नती संस्थेने सोबतच्या अटीशर्तीने जागा घेणेस तयार आहोत असा ठराव करून महापालिकेस देणे आवश्यक आहे.
- 4) आगरी समाज उन्नती संस्थेचा कारभार मंजुर उपविधी प्रमाणे करणे बंधनकारक आहे
- 5) महापालिका आगरी समाजाचे दोन निमंत्रीत सदस्य आगरी समाज उन्नती संस्थेच्या समितीवर नेमणूक करील.
- 6) आगरी समाज उन्नती संस्थेने आगरी भवन बांधकामाचे नकाशे महापालिकेकडून रितसर स्व-खर्चाने मंजुर करावयाचे आहे.
- 7) सदर आगरी भवन वास्तुचे बांधकाम नकाशे मंजुर झाल्यापासून 5 वर्षाच्या आंत पूर्ण करावयाचे आहे.
- 8) सदर आगरी भवन बांधकामाकरीता संस्था स्वतः खर्च करील.
- 9) सदर वास्तुमध्ये सामाजिक, धार्मिक, कलाक्रिडा, शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक हिताच्या व इतर सामाजिक, महिला व्यवसाय प्रशिक्षण केंद्र , आगरी संस्कृती दालन व स्पर्धात्मक हिताच्या कामकाजाकरीता वापर करण्यात यावा.
- 10) सदर वास्तुमध्ये गरजु नागरीकांकरीता ओ.पी.डी (वैद्यकीय सेवा) सुरु करावी तसेच या शहरातील गोरगरीबांकरीता सामाजिक, धार्मिक, कलाक्रिडा, शैक्षणिक, वैद्यकीय व सामाजिक हिताच्या सर्व कार्यक्रमाकरीता सदर जागेचा वापर करावा.
- 11) सदर वास्तु विवाह, सामुहिक विवाह, सुख-दुख: कार्यक्रम प्रसंगाकरीता भाड्याने वापरण्यास द्यावे.
- 12) सदर वास्तुची देखभाल दुरुस्ती निगा करणेचा खर्च भरून काढणेकरी ता सदरची वास्तु इतर समाजाच्या इतर सामाजिक कार्यक्रमांना भाड्याने देता येईल.
- 13) सदर जागेच्या मोबदल्यात आगरी समाज उन्नती संस्था वर्षातून 30 दिवस महापालिकेस विनामुल्य जागा (सभागृह) वापरणेस देईल.
- 14) सदर जागेबाबत आगरी समाज उन्नती संस्थेसोबत महापालिका आयुक्त यांनी 30 वर्षाचा करारनामा करावा तसेच 99 वर्षाकरीता भाड्याने देणेबाबत मा. आयुक्त यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा व शासनाच्या मान्यतेनंतर करारनाम्यात दुरुस्ती करावी

15) सदरची जागा महानगरपालिकेच्या पूर्व परवानगीशिवाय गहाण अथवा तारण ठेवता येणार नाही

16) भविष्यात कायद्यात फेर बदल झाल्यास आगरी समाज उन्नती संस्थेने मागणी केल्यास मागणी नुसार करारनाम्यात फेरबदल करणेस मा. आयुक्त यांना अधिकार देण्यात येत आहे.

सदर जागेचा करारनामा करून आगरी समाज उन्नती संस्थेस त्वरीत ताबा पावती देण्यात यावी . वरील अटीशर्तीचा भंग झाल्यास मा. आयुक्त यांनी कायदेशीर कारवाई करावी असा मी ठराव मांडत आहे.

प्रविण पाटील :-

माझे अनुमोदन आहे.

मा. महापौर :-

ठराव मंजूर.

जुबेर इनामदार :-

असे व्हावे अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. मा. महापौर मँडम हे शहर आगरी कोळी लोकांचे आहे. त्यांचा अधिकार आहे.

मा. उपमहापौर :-

देणगी किती देणार ते बोला. तारीफ करु नका.

जुबेर इनामदार :-

खर आहे साहेब. मी २७ वर्ष तुमच्यामध्ये काढली आहेत. मी परदेशी आहे. ह्या गावचा नाही. ह्या सभागृहातील निम्यापेक्षा जास्त लोक परदेशीच आहेत. हा गाव खर आगरी आणि कोळ्यांचाच त्यांचा तो अधिकार आहे. फक्त राजकीय गाजर त्यांना देऊ नका. येणा-या निवडणूकामुळे त्यांना राजकीय गाजर देऊ नका. हा विषय चांगला आहे. आम्ही विरोध करणार नाही. आमची प्रामाणिक इच्छा आहे. असे होत असेल तर अतिउत्तम. परमेश्वर करो असेच होवो. असे होईल का? प्रशासनानी ठराविक प्रश्नाची उत्तर द्यावी. शासनाने हे मंजूर केले म्हणजे सामाजिक वनिकरण हटवून त्याला ६००० मीटर सांस्कृतिक भवन तिथे निर्माण कराल त्याचे समुचित प्राधिकरण मिरा भाईदर महानगरपालिकाच राहील असे असताना आपल्याला अशाप्रकारे आपल्याला करता येईल का नाही करता आले तर त्यांना तसे सांगा की कसे करता येईल.

मा. उपमहापौर :-

तुम्ही उगाच काळजी करता. ह्या सभागृहात पहिली सभा झाली तेव्हा सामाजिक वनिकरण आणि खेळाचे मैदान आरक्षणामध्ये ४२ हजार स्क्वेअर मीटरची जागा होती पैकी ६००० स्क्वेअर मीटर जागा ३७ (१) खाली शासनाकडे आपण बदलून घेतली. आणि त्यानंतर शासनाकडून हा प्रस्ताव आला. तुम्हाला व्यायाम करायची गरज नाही. आम्ही जबाबदारीने काम पूर्ण केलेले आहे.

जुबेर इनामदार :-

२७ वर्ष मी पुन्हा बोलतो. २७ वर्ष राजकीय आणि सामाजिक आगरी आणि कोळी बांधवाबरोबर काढलेली वर्ष आहेत.

मा. उपमहापौर :-

जे आगरी कोळी नाहीत त्यांनाच ह्या विषयाची काळजी पडली आहे. आगरी कोळी आहेत त्यांना विश्वास आहे. आम्ही आमची फसवणूक करणार काय? आम्ही त्याच्या मागे आहोत. उगाच आम्ही भुमिपुत्र आहोत कोणीतरी गैरसमज करून घ्यायचा लोकांना फितवत ठेवायचे. आम्हाला माहित आहे काय करायचे? कायदेशीर ज्या-ज्या प्रक्रिया त्या प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत.

जुबेर इनामदार :-

३७ खाली ह्याचा प्रस्ताव आपण पाठवला होता. तो आगरी भवनासाठी पाठवला होता. शासनाने मंजूर करून पाठवला तो सांस्कृतिक भवन.

मा. उपमहापौर :-

तुम्ही मला नंतर भेटा. हे सभागृहात सांगायची गरज नाही. तुम्ही टाईमपास करु नका.
(सभागृहात गोंधळ)

मा. उपमहापौर :-

आमची काळजी करायला आम्ही सक्षम आहोत.

जुबेर इनामदार :-

तुमची काळजी तुम्ही मर्यादित ठेवू नका. माझे मत आहे चांगले काम आहे. चांगले झाले पाहिजे.

मा. उपमहापौर :-

त्याच्यासाठी हातभार लावा. मदत करा. शब्दाची मदत करु नका. आर्थिक मदत करा.

जुबेर इनामदार :-

आम्ही सक्षम आहोत. आर्थिक मदत ही करु पण हे काम झाले पाहिजे.

मा. उपमहापौर :-

ज्या माणसाला झोप लागत नाही. ते सांस्कृतिक भवन काय हे काय कसली काळजी करता? तुम्ही आगरी का कोळी तुम्ही भेळी कशाला करता. आगरी कोळ्याची काळजी आम्ही समर्थ आहोत.

जुबेर इनामदार :-

असे कसे साहेब तुमच्या पूरता मर्यादित नाही ना.

मा. उपमहापौर :-

ज्यांना ज्यांना मदत करायची आहे त्यांनी मदत केली आणि ज्यांना विरोध करायचा आहे त्यांनी ताकदीने विरोधच केला. तुमची मदत काय विरोध करणे हीच तुमची मदत. तुम्ही विरोध केला म्हणून आम्ही जास्त ताकदीने काम करु शकतो.

सुरेश खंडेलवाल :-

मा. महापौर मँडम इनका ठराव होगा तो लिजीए नही तो आगे का विषय लिजीए। हमको सब जानकारी है।

जुबेर इनामदार :-

चर्चेचा विषय असतो चांगली चर्चा आहे. प्रशासनाची मदत घ्या.

सुरेश खंडेलवाल :-

यह गतिशिल सरकार है। सब डाऊट निकालो।

जुबेर इनामदार :-

खरी परिस्थिती लोकांच्या समोर आणायला पाहिजे. सभागृह नेते आपण ह्या सभागृहात वारंवार ठराव मांडून शासनाकडे पाठवले शासनानी आपल्या पद्धतीने केले. परत आपल्याला शासनाकडे जायला लागेल.

धृवकिशोर पाटील :-

मा. महापौर मँडम जुबेर भाई बोलतात गोषवा-यामध्ये वेगळे आहे आणि ठराव वेगळा मांडता. प्रशासनानी व्यवस्थित गोषवारा दिलेला आहे. ३१ अन्वये जी कारवाई केली होती तो फेरबदलचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे आणि मा. महासभा दि. २६/०२/२०१८ ठराव क्र. ८१ अन्वये शासनामार्फत फेरबदल प्रस्ताव मंजूर झाल्याचा प्रस्ताव अटीशर्ती ठरविण्याकरिता पुन्हा महासभेत घेण्यात यावा असे नमूद करण्यात आले आहे तरी शासनाकडून मंजूर झालेल्या सांस्कृतिक भवन हे आरक्षण विकसित करण्यासाठी नियमानुसार अटीशर्ती ठरविण्यास शिफारस आहे असे गोषवा-यात दिले आहे. मग आता आपल्याला काय त्रास आहे. आम्ही केले ना.

जुबेर इनामदार :-

प्रशासनानी गोषवारा दिला आहे त्याच्यामध्ये.....

धृवकिशोर पाटील :-

आपल्याला किलअर कट मंजूरी प्राप्त झालेली आहे.

मा. उपमहापौर :-

धृवकिशोर पाटील ज्यांना विरोध करायचा आहे त्यांच्या पूर्ण ताकदनिशी विरोध केला. त्यांचे काम झाले नाही आपल्याला पॉझिटिव प्रयत्न करायचा आहे. आपण पण ताकद लावली तर.

जुबेर इनामदार :-

विरोध करत नाही.

मा. उपमहापौर :-

झाले ना पुढचा विषय घ्या.

जुबेर इनामदार :-

आगरी भवनची परमिशन मिळाली. एकाच्या दोन मात्र आगरी भवनाची परमिशन शासनानी दिली पाहिजे.

मा. उपमहापौर :-

मागायला सांस्कृतिक भवन गेले नव्हते. आगरी समाजानेच मागणी केली आहे. एकमेव समाजानेच मागणी केली आहे. त्यांनाच दिले आहे. उगाच काहीतरी सांगू नका.

जुबेर इनामदार :-

सांस्कृतिक भवन जोडून दिले आहे. साहेब हे दिशाभूल करतात.

मा. महापौर :-

ठराव मंजूर.

प्रकरण क्र. १७ :-

मा. महासभा दि. 26/02/2018 ठराव क्र. 81 नुसार फेरबदल प्रस्तावास मान्यता प्राप्त झाल्याने अटीशर्ती ठरविणेबाबत.

ठराव क्र. १९ :-

मिरा भाईंदर शहराची विकास योजना (वगळलेला भाग सोडून) शासन अधिसूचना क्र.टीपीएस-1296/सीआर-162/96/युडी-दि.14/05/1997 अन्वये मंजुर करण्यात आलेली असून दि. 15/07/1997 पासून अंमलात आलेली आहे . वगळलेल्या आगाची विकास योजना शासन अधिसूचना क्र.टीपीएस/1298/941/सीआर-89/98/युडी-12, दि.25/08/2000 अन्वये मंजुर झालेली असून दि.15/10/2000 पासून अंमलात आलेली आहे . मंजुर विकास नियंत्रण नियमावलीत शासन निर्णय क्र.टीपीएस/1208/1346/प्र.क्र.267/08/नवि-12, दि.29/08/2009 अन्वये फेरबदल मंजूर झाले आहेत.

मिरा भाईंदर शहर हे प्रामुख्याने आगरी कोळी समाजाचे मुळ गाव असून आगरी समाजाच्या लोकांचे आगरी भवन उभारण्याकरीता जागा मिळावी म्हणू न अनेक वर्षापासूनची मागणी होत होती परंतु त्याला यश आले नव्हते . आगरी समाज उन्नती संस्थेचे पदाधिकारी यांनी मिरा भाईंदर शहराचे तडफदार कार्यसमाट आमदार श्री. नरेंद्रजी मेहता व या शहराच्या प्रथम नागरीक श्रीम . डिम्पल मेहता यांचे समोर जागा मिळणेकरीता भेट घेतली हो ती व त्यांना आगरी समाजाने तत्कालीन ग्रामपंचायत नगरपालिका असताना या शहराकरीता या समाजाने नवघर रोड , बाळाराम पाटील रोड , फाटक रोड, तलाव रोड अशा अनेक रस्त्यांना आपल्या स्वत :च्या जागा विनामोबदल्यात दिलेल्या आहेत . तसेच प्रत्येक गावात ठिकठिकाणी स्मशानभुमी, पाण्याच्या टाक्या, समाज मंदीरे, यासाठी देखील आपल्या जागा दिलेल्या आहेत. त्याचा कोणताही मोबदला न घेता उदार मनाने जागा दिलेलया आहेत . तसेच आगरी समाजाचे स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान असून या भागातील 40 स्वातंत्र्य सैनिक असून त्यांनी देश स्वातंत्र्य होण्याकरीता तुरुंगवास भोगला आहे अनेक सत्याग्रह लढ्यामध्ये सहभाग घेतला आहे . या सर्व बाबीची कल्पना मा . आमदार श्री. नरेंद्र मेहता यांना आहे. या सर्व बाबी विचारात घेता त्यांनी महाराष्ट्राचे लाडके मा . मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेवून आगरी समाज उन्नती संस्थेस जागा देणेकरीता विनंती केली व मा. मुख्यमंत्री यांनी अनुकूलता दर्शविली होती . त्याप्रमाणे मा. महापौर यांनी महापालिकेच्या दि.26/02/2018 च्या मा. महासभेमध्ये प्रस्ताव घेवून ठराव क्र .81 अन्वये 6000 चौ.मी. जागा देण्यास सभागृहाने मंजुरी दिली व आरक्षण फेरबदलाची कार्यवाही करण्यास मा. आयुक्त यांना अधिकार दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम चे कलम 37 नुसार फेरबदलाची कार्यवाही करणेस मा. आयुक्त यांना सर्व अधिकार दिले होते. मा. आयुक्त यांनी त्या अनुषंगिक सर्व वैधानिक कार्यवाही पूर्ण करून प्रस्ताव शासनास सादर केला होता.

त्यावर शासनाच्या संबंधीत विभागाने आवश्यक ती कार्यवाही करून सदरचे आरक्षण सांस्कृतिक भवन आरक्षण क्र.122/अ क्षेत्रफल 6000 चौ.मी. अशी नोंद करून दि.27/02/2019 रोजी मा. महासभेमध्ये कॅबिनेट मध्ये सदरचा प्रस्ताव मंजुर ठेवला असता त्याला कॅबि नेट ने मंजुरी दिली . मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी क्र .टीपीएस/1281/3640/प्र.क्र.181/नवि-12, दि.28/02/2019 अन्वये अधिसूचना काढून मा. आमदार श्री. नरेंद्रजी मेहता व आगरी समाज उन्नती संस्थेचे पदाधिकारी यांचेकडे आदेशाची प्रत सुपूर्द केली . त्या आदेशामध्ये समुचित प्राधिकरण म्हणून महापालिका असे नमुद केलेले आहे . त्यामुळे दि.26/02/2018 ठराव क्र.81 अन्वये अटीशर्ती ठरविण्याचे अधिकार मा . महासभेस असल्यामुळे ही मा . महासभा आगरी समाज उन्नती संस्थेस (नोंदणी क्र.महा/2084/09/ठाणे) खालील अटीशर्तीवर प्रथम 30 वर्षाकरीता आरक्षण क्र .122/अ मधील 6000 चौ.मी. जागा देत आहे . तसेच सदरची जागा 99 वर्षाच्या कराराने देणेकरीता मंजुरी देत आहे . सदरचा प्रस्ताव शासनाकडे आयुक्त यांनी पाठवावा शासनाच्या मान्यतेनंतर पून्हा करारनाम्यात बदल करणेस ही मा. महासभा मान्यता देत आहे

करारनाम्याच्या अटीशर्ती खालीलप्रमाणे :-

- 1) आरक्षण क्र.122/अ मधील 6000 चौ.मी. जागा आगरी समाजाला रु. 12,000/- वार्षिक भाड्याने देण्यात येत आहे.
 - 2) आगरी समाज उन्नती संस्थेने सदर जागेचा करारनामा स्व-खर्चाने नोंदणीकृत करणे बंधनकारक आहे.
 - 3) आगरी समाज उन्नती संस्थेने सोबतच्या अटीशर्तीने जागा घेणेस तयार आहोत असा ठराव करून महापालिकेस देणे आवश्यक आहे.
 - 4) आगरी समाज उन्नती संस्थेचा कारभार मंजुर उपविधी प्रमाणे करणे बंधनकारक आहे
 - 5) महापालिका आगरी समाजाचे दोन निमंत्रीत सदस्य आगरी समाज उन्नती संस्थेच्या समितीवर नेमणूक करील.
 - 6) आगरी समाज उन्नती संस्थेने आगरी भवन बांधकामाचे नकाशे महापालिकेकडून रितसर स्व-खर्चाने मंजुर करावयाचे आहे.
 - 7) सदर आगरी भवन वास्तुचे बांधकाम नकाशे मंजुर झाल्यापासून 5 वर्षांच्या आंत पूर्ण करावयाचे आहे.
 - 8) सदर आगरी भवन बांधकामाकरीता संस्था स्वतः खर्च करील.
 - 9) सदर वास्तुमध्ये सामाजिक, धार्मिक, कलाक्रिडा, शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक हिताच्या व इतर सामाजिक, महिला व्यवसाय प्रशिक्षण केंद्र , आगरी संस्कृती दालन व स्पर्धात्मक हिताच्या कामकाजाकरीता वापर करण्यात यावा.
 - 10) सदर वास्तुमध्ये गरजु नागरीकांकरीता ओ.पी.डी (वैद्यकीय सेवा) सुरु करावी तसेच या शहरातील गोरगरीबांकरीता सामाजिक, धार्मिक, कलाक्रिडा, शैक्षणिक, वैद्यकीय व सामाजिक हिताच्या सर्व कार्यक्रमाकरीता सदर जागेचा वापर करावा.
 - 11) सदर वास्तु विवाह, सामुहिक विवाह, मुख-दुख: कार्यक्रम प्रसंगाकरीता भाड्याने वापरण्यास द्यावे.
 - 12) सदर वास्तुची देखभाल दुरुस्ती निगा करणेचा खर्च भरून काढणेकरीता सदरची वास्तु इतर समाजाच्या इतर सामाजिक कार्यक्रमांना भाड्याने देता येईल.
 - 13) सदर जागेच्या मोबदल्यात आगरी समाज उन्नती संस्था वर्षातून 30 दिवस महापालिकेस विनामुल्य जागा (सभागृह) वापरणेस देईल.
 - 14) सदर जागेबाबत आगरी समाज उन्नती संस्थेसोबत महापालिका आयुक्त यांनी 30 वर्षांचा करारनामा करावा तसेच 99 वर्षांकरीता भाड्याने देणेबाबत मा. आयुक्त यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा व शासनाच्या मान्यतेनंतर करारनाम्यात दुरुस्ती करावी
 - 15) सदरची जागा महानगरपालिकेच्या पूर्व परवानगीशिवाय गहाण अथवा तारण ठेवता येणार नाही
 - 16) भविष्यात कायद्यात फेरबदल झाल्यास आगरी समाज उन्नती संस्थेने मागणी केल्यास मागणी नुसार करारनाम्यात फेरबदल करणेस मा. आयुक्त यांना अधिकार देण्यात येत आहे. सदर जागेचा करारनामा करून आगरी समाज उन्नती संस्थेस त्वरीत ताबा पावती देण्यात यावी वरील अटीशर्तीचा भंग झाल्यास मा. आयुक्त यांनी कायदेशीर कारवाई करावी असा मी ठराव मांडत आहे.

सुचक :- श्री. रोहिंदास पाटील अनुमोदन :- श्री. प्रविण पाटील

ठराव सर्वानुमते मंजूर

सही/-
महापौर

मिरा भाईंदर महानगरपालिका

नगरसचिव :-

प्रकरण क्र. १८, मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मालमत्ता दैनंदिन संचलन देखभालीसाठी देणेस मान्यता मिळणेबाबत.

प्रिती पाटील :-

मिरा-भाईंदर महानगरपालिका मालकीच्या मालमत्ता भाडे दराने न देता फक्त दैनंदिन संचलन , देखभाल व दुर्घटी करीता निविदा प्रसिध्द करण्यात आली होती. सदर निविदेच्या अनुषंगाने सदर जागा मिळणेबाबत खालील संस्थेचे अर्ज प्राप्त झाले आहेत.

अ.क्र.	मालमत्तेचे नाव	अर्जदाराचे नाव / संस्थेचे नाव
1	डॉ. बाबासाहेब अंबेडकर नगर समाज मंदिर (व्यायाम शाळा)	मिरा भाईंदर कुस्ती संघ, भाईंदर (प.)
2	स्व. किंविटन कोरीया व्यायाम शाळा डोगरी, भाईंदर (प.)	डोंगरीगांव मंडळ डोंगरी भाईंदर (प.)
3	दिवस कार्य वास्तु जैसलपार्क चौपाटी भाईंदर (पु.)	आगरी समाज उन्नती संस्था नवघर भाईंदर (पु.)
4	व्यायाम शाळा गावदेवी मंदिर मुर्धागांव भाईंदर (प.)	नवयुवक मित्र मंडळ मुर्धागांव, भाईंदर (प.)
5	योगध्यान धारणा केंद्र, जैसलपार्क, भाईंदर (पू.)	महाशक्ति जनजागृती शैक्षणिक ट्रस्ट, भाईंदर (प.)

वरील प्रमाणे संस्थेचे / व्यक्तित्वे अर्ज प्राप्त झाले असून सदर संस्थेस दैनंदिन संचलन , देखभाल व दुर्घटीकरिता मागणी केली आहे . त्यानुसार महानगरपालिकेने निश्चित केले ल्या धोरणानुसार मागणी करणाऱ्या संस्थाना तीन वर्ष मुदती करीता सदर मालमत्ता कररानामा करून देण्यास ही सभा मान्यता देत आहे.

हेतल परमार :-

माझे अनुमोदन आहे.

शर्मिला बगाजी :-

गोषवा-यामध्ये ६ नंबरमध्ये उत्तन व्यायाम शाळा एका गणेश मंडळाने मागणी केली होती. तो अर्ज आम्ही सादर केला होता. गणेश मंडळाच्या एका व्यक्तीने नाव भरले त्याचे नाव आल्यामुळे बहुतेक त्या लोकांनी घेतले नाही. माझी सुचना आहे ती व्यायामशाळा भाडे तत्वानी द्यावे.

मा. उपमहापौर :-

ते दिले आहे.

शर्मिला बगाजी :-

ठरावामध्ये वाचले नाही.

धृवकिशोर पाटील :-

ती आपल्या रोहिदास पाटील साहेबांची आहे. ते बोलले पुढच्या सभेत घेऊ.

शर्मिला बगाजी :-

गणेश मंडळाच्या नावाने तो फॉर्म भरला आहे.

मा. उपमहापौर :-

त्यांचा प्रस्ताव पुढे घेऊ.

शर्मिला बगाजी :-

अर्ज दिला होता उदय नाव रोहिदास पाटील होते. मी क्रॉसचेक केले.

मा. उपमहापौर :-

ते आपण चेंज करून घेऊ. काका ते गणेश मंडळाचे नाव करून घ्या. ते आपण दुरुस्त करून घेऊ.

शर्मिला बगाजी :-

जेव्हा अर्ज भरला तेव्हा गणेश मंडळाचा एक सेक्रेटरी होता. त्याचे नाव उदय रोहिदास पाटील. तुम्ही मिळकतीमध्ये विचारू शकता. त्याने गणेश मंडळाचे नाव न देता त्याच्या वडिलांचे नाव रोहिदास पाटील ते मी क्रॉस चेक केले. आता पण तुम्ही करू शकता. गणेश मंडळाच्या नावाने अर्ज भरला आणि तो सिंगल अर्ज आहे.

मा. उपमहापौर :-

आपण ते करून घेऊ.

मा. महापौर :-

ठराव मंजूर.

प्रकरण क्र. १८ :-

मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मालमत्ता दैनंदिन संचलन देखभालीसाठी देणेस मान्यता मिळणेबाबत.

ठराव क्र. २० :-

मिरा-भाईंदर महानगरपालिका मालकीच्या मालमत्ता भाडे दराने न देता फक्त दैनंदिन संचलन , देखभाल व दुरुस्ती करीता निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती . सदर निविदेच्या अनुषंगाने सदर जागा मिळणेबाबत खालील संस्थेचे अर्ज प्राप्त झाले आहेत.

अ.क्र.	मालमत्तेचे नाव	अर्जदाराचे नाव / संस्थेचे नाव
१	डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर समाज मंदिर (व्यायाम शाळा)	मिरा भाईंदर कुस्ती संघ, भाईंदर (प.)
२	स्व. किंवटन कोरीया व्यायाम शाळा डोगरी, भाईंदर (प.)	डोगरीगांव मंडळ डोगरी भाईंदर (प.)
३	दिवस कार्य वास्तु जैसलपार्क चौपाटी भाईंदर (पु.)	आगरी समाज उन्नती संस्था नवघर भाईंदर (पु.)
४	व्यायाम शाळा गावदेवी मंदिर मुर्धागांव भाईंदर (प.)	नवयुवक मित्र मंडळ मुर्धागांव, भाईंदर (प.)
५	योगध्यान धारणा केंद्र, जैसलपार्क, भाईंदर (पू.)	महाशक्ति जनजागृती शैक्षणीक ट्रस्ट, भाईंदर (प.)

वरील प्रमाणे संस्थेचे / व्यक्तिचे अर्ज प्राप्त झाले असून सदर संस्थेस दैनंदिन संचलन , देखभाल व दुरुस्तीकरिता मागणी केली आहे . त्यानुसार महानगरपालिकेने निश्चित केले ल्या धोरणानुसार मागणी करण्यान्या संस्थाना तीन वर्ष मुदती करीता सदर मालमत्ता कररानामा करून देण्यास ही सभा मान्यता देत आहे.

सुचक :- डॉ. प्रिती पाटील

अनुमोदन :- श्रीम. हेतल परमार

ठराव सर्वानुमते मंजूर

सही/-

महापौर

मिरा भाईंदर महानगरपालिका

नगरसचिव :-

प्रकरण क्र. १९, मा. महासभा ठराव क्र. ६० दि. २०/०२/२०१८ च्या अनुषंगाने महानगरपालिका हृदीतील शैक्षणिक संस्थांच्या कर आकारणी फेर निर्णय घेणेबाबत.

धृवकिशोर पाटील :-

मिरा भाईंदर महानगरपालिका स्थापन होण्यापूर्वी तत्कालीन नगरपरिषद कालावधीपासून त्यावेळेस अस्तित्वात असलेल्या शैक्षणिक संस्थांना घरपट्टी करात ५०% सवलत देण्याबाबतचे धोरण निश्चित करण्यांत आलेले होते.

महानगरपालिका अस्तित्वात आलेनंतर मा. महासभा ठराव क्र. २६ दि. २०/०२/२००८ नुसार सदर सवलत कायम करणेबाबत ठराव पारीत करण्यांत आला होता.

तद्नंतर मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील नव्याने तयार झालेल्या विविध शैक्षणिक संस्थांना वेगवेगळ्या दराने कर आकारणी करण्यांत आले असल्याचे निर्दर्शनास आलेले आहे.

त्यामुळे महानगरपालिका क्षेत्रातील शैक्षणिक संस्थांना कर आकारणी करताना वेगवेगळ्या निवासी/ बिगरनिवासी दराप्रमाणे व काहींना सवलत नुसार कर आकारणी करण्यांत आली असल्याने विविध शैक्षणिक संस्थामध्ये महानगरपालिका बाबत रोष निर्माण होत आहे. त्यामुळे महानगरपालिकेची प्रतिमा मलीन होत आहे. याकरीता सर्व शैक्षणिक संस्थांना एकाच पद्धतीने त्यावेळेस अस्तित्वात असलेल्या प्रचलित निवासी दराने कर आकारणी करणेत यावे.

तसेच खालील बाबीची पुर्तता करण्यान्या शैक्षणिक संस्थाना मालमत्ता करात सवलत देण्यांस त्या पात्र राहीतील. शैक्षणिक संस्थांना मालमत्ता कर (घरपट्टी) ५०% सवलत देण्यांत यावे.

१) शैक्षणिक संस्थेची स्वतंत्र इमारत असावी.

२) शैक्षणिक संस्थेची नोंदणी सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्ट १८६० खाली केलेली असावी.

३) सवलत दिलेल्या शैक्षणिक संस्थेमध्ये विद्यार्थी प्रवेशासाठी महानगरपालिकेचा १०८ कोटा बंधनकारक राहील.

तसेच ज्या शैक्षणिक संस्थेस बिगर निवासी दराने अथवा विना सवलतीने कर आकारणी केलेली आहे. अशा शैक्षणिक संस्थांनी वरील बाबींची पुर्तता केले असल्यास अशा शैक्षणिक संस्थांना जास्तीत जास्त ६ वर्ष मागे जाऊन सवलत देण्यांत यावी. तसेच जादा भरणा केलेल्या रक्कमेचे पुढील आर्थिक वर्षात समायोजन करण्यांत यावे असा मी ठराव मांडत आहे.

सिमा शाह :-

माझे अनुमोदन आहे.

जुबेर इनामदार :-

वैती साहेब, आपण ह्याच्यात ठराव केला होता. १० टक्के आपल्याला आपण जे शिफारस करून त्या विद्यार्थ्यांना द्यायला पाहिजे. पण ते देत नाही. आपण त्यांना सवलत देतो.

सुरेश खंडेलवाल :-

त्यांना आपण सवलत देणार तर द्यावेच लागेल. नाही दिली तर ती ग्रेड कॅन्सल करून टाकू.

जुबेर इनामदार :-

होली क्रॉस स्कूल उघडपणे बोलतात त्यांना ही सवलत आहे. कमिशनरनी दिले त्या पत्राला जुमानत नाही. मी शिफारस पत्र घेऊन गेलो आहे. प्रिन्सिपलनी हातात घेतलेच नाही. अशी आपली वाईट परिस्थिती आहे. अशा शाळा ज्या कर्मशियल चालवतात ते फुकट चालवतात का? १८०० ते २००० पर्यंत फी केली आहे. त्या शाळांची ५०००-५००० फी आहे.

मर्लिन डिसा :-

कर्मशियल टँक्स लावा.

जुबेर इनामदार :-

सूट कशाला देता. शैक्षणिक संस्था म्हणून सूट देतो आणि मवाळ भूमिका घेतो. ते आपल्या पालिकेची काय ठेवतात. कमिशनरनी दिलेल्या पत्राला किंमत नाही.

मा. उपमहापौर :-

इनामदार साहेब आपण २००६-०७ साली चर्चा केली होती. त्यावेळी सर्व शाळांनी त्याचा लाभ घेतला नव्हता. परंतु आपण त्या करामध्ये समानता आणण्याचा प्रयत्न करतो. शिक्षणाचे कार्य करणा-न्या ह्या संस्था आहेत. ज्या मोठ्या नावारूपाला आल्या त्यांची फी जास्त असेल. ज्यांनी झेपते ते तिथे जातात आणि ज्या ठिकाणी फी जास्त आहे त्याठिकाणी अँडमिशन मिळत नाही. ही परिस्थिती तुम्हा आम्हाला निश्चितपणे माहिती आहे. परंतु ह्या योजनेचा लाभ जे जे घेतील त्यांना आपण कम्पेअर करु. जर ते आपल्या ह्याच्यात येत नसील नाही तर काही न काही अँडमिशन दिले पाहिजेत. पण जे लाभ घेणार नाही तर त्या संस्थांना आपल्याला काही सांगता येणार नाही. पण जे लाभ घेतील त्यांना करायला लावू.

जुबेर इनामदार :-

२००७ ला निर्णय घेतलेला होता.

मा. उपमहापौर :-

निर्णय घेतला होता पण सिरियसली फॉलो अप केला नाही. आपण परत त्याला ताकदीने फॉलोअप करूया.

मर्लिन डिसा :-

माझे सजेशन होते की, आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डला जास्त प्रेफरन्स देऊ या. मग ते दिल्ली बोर्ड, आय.सी.एस.ई., सी.बी.एस.सी त्यांची फीज जास्त असतात. दे कॅन अफोर्ड.

मा. उपमहापौर :-

आपण १० टक्के अँडमिशनचा प्रयत्न करु.

मर्लिन डिसा :-

त्यांना प्रेझरन्स देऊया जे आम्हाला.....

मा. उपमहापौर :-

तुमच्या आमच्याकडे तेव्हा उत्तर नसते. जेव्हा लोक अँडमिशन मागायला येतात मोठ्या शाळांमध्ये मागतात.

अनिल सावंत :-

मा. महापौर मॅडम, महापालिकेला शिक्षणामध्ये जी १० टक्के सूट मिळायला पाहिजे त्याच्यासाठी ५० टक्के कन्सेशन द्यायची गरज नाही. जे आरक्षित भूखंड आहेत आणि महापालिका आरक्षित भूखंडावर परवानगी देते. त्यांनी इमारत बांधायच्या आधी त्यावेळी सुध्दा ती कंडीशन आहे की महापालिकेला १०

टक्के अँडमिशन द्यायला पाहिजे. मा. आयुक्त साहेब मला सांगा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामध्ये देण्याची तरतूद आहे का? आपण कोणाला ५० टक्के कन्सेशन देऊ शकतो का?

मा. उपमहापौर :-

आपल्याला टिप्पणी दिली आहे त्याच्यात बघा इतर महापालिकेचा.....

अनिल सावंत :-

ब-याचशा महापालिका देत सुधा नाहीत. मा. आयुक्त साहेब आपण सांगा देऊ शकतो का? ऑडिटरनी ताशोरे मारले आहेत.

मा. अतिरिक्त आयुक्त :-

मा. पिठासीन अधिकारी महोदया, महापालिका अधिनियमातील कराधन हा जो चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये कर आकारणीच्या संदर्भामध्ये ज्या ज्या तरतूदी आहेत. त्यामध्ये कर आकारणीपासून कशाला सूट द्यावी ह्याची तरतूद आहे. ज्याच्यामध्ये धर्मदाय प्रयोजनासाठी वापरल्या जाणा-न्या मालमत्ताना सर्वसाधारण मालमत्ता करातून सूट देण्याची तरतूद आहे. ज्या मालमत्ताना सूट देण्याची तरतूद नाही ती कर आकारणी कशा पध्दतीने करायची आहे. त्याची रेटेबल व्हॅल्यू कशी पकडायची आहे. ते स्टॅन्डिंग कमिटी सर्वसाधारण सभेने ठरवण्याची प्रोहिजन आहे. आपल्या प्रशासनाने जो आजचा गोषवारा दिलेला आहे त्याच्यामध्ये आपण स्पष्टपणे असे म्हटले आहे की आपल्या शहरातील वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांना वेगवेगळ्या प्रकाराने कर आकारणी झालेली आहे. कोणाला सूट दिलेली आहे, कोणाला ५० टक्के सूट दिलेली आहे. ह्याच्यामध्ये आपण कर आकारणी करताना जो उद्देश ठरवतो अमूक एक मालमत्ता निवासी प्रयोजनासाठी वापरली जाते. अमूक वाणिज्य प्रयोजनासाठी वापरली जाते. अमूक अमूक औद्यागिक प्रयोजनासाठी वापरली जाते. शैक्षणिक प्रयोजनासाठी वापरली जाते. ज्या मालमत्ता शैक्षणिक प्रयोजनासाठी वापरल्या जातात. त्यात सर्वांना समान न्याय असला पाहिजे. मग ती आय.एस.ई. सी.बी.एस.ई बोर्ड असेल मराठी माध्यम असेल, साधी शाळा असेल नाही तर लकझरी शाळा असेल. आपण त्याच्यात भेदभाव करू शकत नाही. कर आकारणीची पध्दत त्याच्यामध्ये दुसरे एक चॅप्टर असे आहे. साधारण एक पत्राची शाळा आहे आणि एक लकझरी शाळा आहे. सर्वांना आपण समान कर आकारणी करणार आहेत. त्याच्यामध्ये कर आकारणीसाठी भांडवली मूल्य ही जर पध्दती स्थिकारली तर त्याच्यामध्ये परत एक इन्वेस्टमेंट करताना किती चांगल्या पध्दतीने चांगल्या प्लॉटवर चांगली लकझरी शाळा बांधली त्याच्यातून चांगला कर मिळू शकेल. त्याची रेटेबल व्हॅल्यू जास्त झाल्यामुळे परंतु आज रेटेबल व्हॅल्यूची जी पध्दत आहे. त्या पध्दतीने जेव्हा कर आकारणी करतो. तेव्हा सर्व शैक्षणिक प्रयोजनाच्या मालमत्ता एकाच मापात असल्या पाहिजे अशी प्रशासनाची भूमिका आहे. म्हणून आपण हा प्रस्ताव दिला आहे.

अनिल सावंत :-

५० टक्के कर सवलत आपण देऊ शकतो. का एवढाच मुद्दा आहे.

मा. अतिरिक्त आयुक्त :-

५० टक्के कर सवलत देऊ नये अशी कुठे आपल्या कायद्यात तरतूद नाही. कुणाला सूट द्यावी १०० टक्के एवढीच फक्त तरतूद आहे. ह्याच्यामध्ये धर्मदाय प्रयोजनासाठी वापरणा-न्या मालमत्ताना मालमत्ता करातून सूट देण्याबदल कायद्यात तरतूद आहे. इतरांची कर आकारणी किती रेटेबल व्हॅल्यू.....

अनिल सावंत :-

रेटेबल व्हॅल्यू हा वेगळा मुद्दा झाला. माझा मुद्दा एवढाच आहे ५० टक्के कर सवलत.

मा. अतिरिक्त आयुक्त :-

अपेक्षित असे आहे की ५ रुपये स्क्वेअर फुट एखाद्या मालमत्तांना अपेक्षित भाडे भरतो. तुम्ही शैक्षणिक प्रयोजनासाठी अडीज रुपये मालमत्तेचे अपेक्षित भाडे असेल एवढाच विषय आहे. तो किती विचारात घ्यायचा तो सर्वसाधारण सभेचा विषय आहे. ह्याच्यापूर्वी पण प्रत्येक मालमत्तेची अपेक्षित भाडे सर्वसाधारण सभेने ठरवून दिले आहेत. त्या पध्दतीने कर आकारणी सुरु आहे. त्याच्यामुळे १०० टक्के कोण सूट देणार असेल तर त्याच्यामध्ये तसे अँक्टमध्ये दिलेल्या प्रयोजन व्यतिरिक्त दुसऱ्यांना सूट देण्याची तरतूद नाही.

गिता जैन :-

साहेब बराच मोठा क्वेशन म्हणजे आपल्याकडे अजून सॉल्व झालेला नाही. जेव्हा तुम्ही शाळेचा समान कर चा विषय घेतला आहे तर घराचा समान कराचा विषय वर्षानुवर्षे पेंडींग पडलेला आहे. एकाच बिल्डीगमध्ये दोन फ्लॅटला आपण समान कर लावू शकत नाही. ते कधी सूटणार आहे.

मा. अतिरिक्त आयुक्त :-

लावू शकत नाही म्हणजे मला हा विषय समजला नाही.

गिता जैन :-

एकाच बिल्डींगमध्ये दोन घर असतात. एक पहिल्या माळ्यावर एक तिसऱ्या माळ्यावर. पहिल्या माळ्यावर रेट वेगळा असतो आणि तिसऱ्या माळ्यावर वेगळा रेट असतो. एकाच बिल्डींगमध्ये दोन घरांना वेगळा कर लावलेला आहे. तो प्रश्न किती वर्षपासून पेन्डींग पडलेला आहे. ते सोडवल नाही. मग तो विषय आज नको होता का? महासभेनी ठराव करून दिलेला आहे. ते ही समान करासाठी करून दिलेले आहे. ते ही आपण करत नाही.

मा. अतिरिक्त आयुक्त :-

महासभेनी ठराव करून दिला असेल तर त्यांच्या अंमलबजावणी संदर्भामध्ये....

गिता जैन :-

नाही होत ५ वर्षपासून प्रकरण पेंडींग आहे. मी तुम्हाला दाखवते.

मा. अतिरिक्त आयुक्त :-

शिल्लक प्रकरण काय आहेत ते मी पाहून घेतो. मला विषयच माहित नसल्यामुळे.....

गिता जैन :-

इथे बसले आहेत त्या सर्वांना अनुभव असेल. समान कर कोणी तरी त्याच्याकडे आणले असेल आणि अजून तो प्रश्न सुटला नाही.

मा. अतिरिक्त आयुक्त :-

न सुटण्याला काही विशेष कारण आहे?

गिता जैन :-

मी तुम्हाला विचारते तुमच्याकडून सूटला नाही तर कारणे दाखवा नोटिस.....

मा. महापौर :-

काय विषय आहे ते बघून घ्या.

गिता जैन :-

मँडम माझा प्रश्न नाही. मी सांगते इथे बसलेल्यांनी एकानी सांगावे त्यांनी समान करसाठी दिलेला प्रस्ताव मंजूर झाला असेल तर घरासाठी एकच बिल्डींगमध्ये दोन घर आहेत.

मा. अतिरिक्त आयुक्त :-

एकाच मालमत्तेमध्ये एकाच वेळेला बांधलेल्या जर आयडेन्टीयल मालमत्ता असेल तर त्याची मालमत्ता कर समान असला पाहिजे.

मा. उपमहापौर :-

प्रश्न असा आहे की कर आकारणीचे वर्ष वेगळे असायचे. काही बिल्डर काय करायचे विकलेल्या फ्लॅटलाच टॅक्स लावायचे उर्वरित मालमत्तांना टॅक्स लावायचे नाही. मग ती २-५-१० वर्षांनी काही वेळेला तर सर्वेक्षणामध्ये जवळ जवळ २९००० प्रॉपर्टी अशा लक्षात आल्या पण त्यांना चालू सालचा टॅक्स स्टेबल होता. त्याच्यावर कर आकारणी केलेली आहे. मा. माजी महापौरांची सुचना चांगली आहे. तो विषय पुढी आणू. कारण सर्वांनाच समान कर लागला पाहिजे.

मा. अतिरिक्त आयुक्त :-

ह्याच्यामध्ये दुसरा एक मुद्दा असा आहे. मागचे मॅटर कसे सॉल्व करायचे ते पण पाहू या. परंतु चालू वर्षाची जी कर आकारणी आपण करणार आहोत. त्या संदर्भात सर्वसाधारण सभेची मान्यता नंतर आपण जी आय.एस. बेस प्रॉपर्टी सर्वे आता सुरु केलेला आहे. त्याच्यामध्ये एम.आर.सी कडून सॅटलाईट इमेजच्या आधारे मार्क करून प्रत्यक्ष जागेवर मेजरमेंट घेऊन त्यांचे फोटोग्राफी घेऊन सर्व डेटा बेस आपण तयार करतो.

गिता जैन :-

तेह्या मात्र समान कर लागणार आहे.

मा. अतिरिक्त आयुक्त :-

त्या वेळेस तर समान कर लागणारच आहे. ह्या चालू वर्षामध्ये ह्या विषयी इन्डियन डेटा बेस आहे ते आपल्याला विचारात घ्यावं लागेल.

प्रविण पाटील :-

ह्या विषयी मागच्या वेळेला असा विषय निघाला की समान आकारणीच्या मागच्या वेळेला महापालिकेने मुदत दिली होती काही महिन्यांची की ज्यांच्या आकारणीमध्ये फेरबदल असेल म्हणजे एकाच व्हिंगमध्ये एकाच बिल्डींगमध्ये समान विभागणी असेल कराची आणि एरिया जर समान असेल तर

महापालिकेने मागच्या वेळेला काहीतरी मुदत दिली की अशा अशा सदनिकांनी महापालिकेला नोंदणी करा असे महापालिकेने ठरवलं होते. त्यावेळी त्यांनी त्यांची नोंदणी केली त्यांची समान आकारणी झाली.

गिता जैन :-

मीच दिलेले प्रकरण आहेत. ते झालेच नाही अजून ५ वर्षांनी.

प्रविण पाटील :-

महापालिकेने धोरण ठरवले होते की ह्या ह्या मुदतीमध्ये.....

गिता जैन :-

आपण ठरवले आहेत तरी ही देत नाही. म्हणूनच मी सांगितले की ते ही विषय आणायला पाहिजे होते. एवढे प्रलंबित विषय आपण आणत नाही.

मा. अतिरिक्त आयुक्त :-

एकदा विषय झाला असेल इम्पलीमेंटेशन स्तरावर असेल तर मी पाहून घेतो.

प्रविण पाटील :-

एकाच एरियाचं एकाच बिल्डींगमध्ये म्हणजे एखादे ५०० स्क्वेअर फुटच घर आहे आणि दोघांना वेगवेगळी कर आकारणी होते.

गिता जैन :-

जेव्हा बिल्डींग होते तेव्हा मला असे वाटत नाही की एक मजला पहिला केला आणि चार मजला नंतर केला असे काय होत नाही. म्हणजे जर तिथे कर लावला गेला नाही तर ती आपल्या अधिकारीची चूक आहे. तिथे राहणा-याची नाहीच आहे.

मा. अतिरिक्त आयुक्त :-

त्याच्यात युनीफॉरमॅटी असली पाहिजे.

रिटा शहा :-

त्याच्यात असे नव्हते समजा २००१ मध्ये बिल्डींग बांधून झाली त्याच्यामध्ये ५० फ्लॅट होते बिल्डरने काय केलं ४० फ्लॅटला कर आकारणी करून घेतली. कारण ते फ्लॅट विकून झाले. १० फ्लॅट शिल्लक राहिले. १० फ्लॅट त्यांनी २००७ ला विकले. हो त्यांनी २००७ ला प्रस्ताव टाकला की ह्याला कर आकारणी करा ज्यांनी फ्लॅट घेतला त्यांनी वैयक्तिक टाकला. त्या बिल्डरने स्वतः जे जबाबदारी घेतली नाही उरलेल्या फ्लॅटची मग तेव्हा काय झाले २००७ ला जो आपला रेट आहे महानगरपालिकेचा त्या रेटने त्याला कर आकारणी झाली. त्या फ्लॅटला म्हणजे २००१ ला इतर फ्लॅटला तेव्हाच्या रेटची आकारणी झाली आणि २००७ ला २००७ च्या रेटने कर आकारणी झाली म्हणून ते तफावत दिसत आहे. त्याच्यामध्ये असे आहे की नियम असा करावा लागेल की ज्या वर्षी ज्या बिल्डींगला सी.सी. भेटली आणि त्या सी.सी. च्या अंतर्गत किंती फ्लॅट आणि दुकानं त्याच्यामध्ये नमूद केलेले आहेत. त्या सर्व फ्लॅटचा पूर्ण प्रपोजल त्या बिल्डरने पूर्णपणे दिल्यानंतर ते प्रपोजल कर आकारणी करिता ॲक्सेप्ट करायचं असे काही तरी नियम घडवावं लागेल. तरच ते समान आकारणीसाठी वेळोवेळी नियम आणायची गरज नाही लागणार.

गिता जैन :-

रिटाजी ते नियमच आहे. तुम्ही एक बिल्डींग कर आकारणीला दिली. पूर्ण सर्व फ्लॅट आहेत त्यांना तुम्हाला लावायचे असते.

रिटा शाह :-

५० मधून ४० फ्लॅटची आकारणी झाली. १० फ्लॅटची आकारणी राहिली.

सुरेश खंडेलवाल :-

खाली विषय इतना है वैती साहबने ही यही समजाया था और रिटा शाह मँडमने ही वह ही बात की, मेरा एक ही निवेदन है, ५ साल भी ठराव हो गया अंमलबजावणी करो नहीं तो अगली बार यह विषय को लेके आ जाओ बात खत्म हो गई।

प्रकरण क्र. १९ :-

मा. महासभा ठराव क्र. ६० दि. २०/०२/२०१८ च्या अनुषंगाने महानगरपालिका हद्दी तील शैक्षणिक संस्थांच्या कर आकारणी फेर निर्णय घेणेबाबत.

ठराव क्र. २१ :-

मिरा भाईंदर महानगरपालिका स्थापन होण्यापूर्वी तत्कालीन नगरपरिषद कालावधीपासून त्यावेळेस अस्तित्वात असलेल्या शैक्षणिक संस्थांना घरपट्टी करात ५०% सवलत देण्याबाबतचे धोरण निश्चित करण्यांत आलेले होते.

महानगरपालिका अस्तित्वात आलेनंतर मा. महासभा ठराव क्र. २६ दि. २०/०२/२००८ नुसार सदर सवलत कायम करणेबाबत ठराव पारीत करण्यांत आला होता.

तदनंतर मिरा भाईदर महानगरपालिका क्षेत्रातील नव्याने तयार झालेल्या विविध शैक्षणिक संस्थांना वेगवेगळ्या दराने कर आकारणी करण्यांत आले असल्याचे निर्दर्शनास आलेले आहे.

त्यामुळे महानगरपालिका क्षेत्रातील शैक्षणिक संस्थांना कर आकारणी करताना वेगवेगळ्या निवासी/ बिगरनिवासी दराप्रमाणे व काहींना सवलत नुसार कर आकारणी करण्यांत आली असल्याने विविध शैक्षणिक संस्थामध्ये महानगरपालिका बाबत रोष निर्माण होत आहे. त्यामुळे महानगरपालिकेची प्रतिमा मलीन होत आहे. याकरीता सर्व शैक्षणिक संस्थांना एकाच पद्धतीने त्यावेळेस अस्तित्वात असलेल्या प्रचलित निवासी दराने कर आकारणी करणेत यावे.

तसेच खालील बाबीची पुर्ता करणा-या शैक्षणिक संस्थाना मालमत्ता करात सवलत देण्यांस त्या पात्र राहतील. शैक्षणिक संस्थाना मालमत्ता कर (घरपडी) ५०% सवलत देण्यांत यावे.

- १) शैक्षणिक संस्थेची स्वतंत्र इमारत असावी.
 - २) शैक्षणिक संस्थेची नोंदणी सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्ट १८६० खाली केलेली असावी.
 - ३) सवलत दिलेल्या शैक्षणिक संस्थेमध्ये विद्यार्थी प्रवेशासाठी महानगरपालिकेवा ९०% कोटा बंधनकारक राहील.

तसेच ज्या शैक्षणिक संस्थेस बिगर निवासी दराने अथवा विना सवलतीने कर आकारणी केलेली आहे. अशा शैक्षणिक संस्थांनी वरील बाबींची पुर्ता केले असल्यास अशा शैक्षणिक संस्थांना जास्तीत जास्त ६ वर्षे मागे जाऊन सवलत देण्यांत यावी. तसेच जादा भरणा केलेल्या रक्कमेचे पुढील आर्थिक वर्षात समायोजन करण्यांत यावे असा मीठाव मांडत आहे.

सुचक :- श्री. ध्रुवकिशोर पाटील अनुमोदन :- श्रीम. सिमा शाह
ठराव सर्वानुमते मंजूर

सही/-
महापौर

नगरसचिव :-

प्रकरण क्र. २०, वैद्यकिय विभागाकरीता आवश्यक उपकरणे, फनिंचर औषधे, सर्जिकल मटेरीयल व लॅब मटेरीयल खरेदी व SNCU करीता आवश्यक मनुष्यबळ कारीता येणाऱ्या खर्चास आर्थिक व प्रशासकीय मंजरी मिळणेबाबत.

दिपीका असोश :-

मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागांतर्गत एकूण १० आरोग्य केंद्र / उपकेंद्र, भारतरत्न स्व. इंदिरा गांधी रुग्णालय व भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालये कार्यरत आहेत याकरीता आवश्यक औषधे, लॅब मटेरियल, सर्जिकल मटेरियल खरेदीकरीता नव्याने वार्षिक निविदा मागविणे आवश्यक आहे. तसेच भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालय शासनाकडे वर्ग करणेची प्रक्रिया सुरु आहे. तेथील उर्वरीत उपकरणे व फर्निचर खरेदी करणे आवश्यक आहे. याकीरता आवश्यक उपकरणे, फर्निचर, औषधे, सर्जिकल मटेरियल व लॅब मटेरियल यांची अंदाजित यादी सोबत जोडली आहे.

सन २०१९-२० या वर्षासाठी औषधे खरेदीकरीता रु.१,००,००,०००/-, रुग्णालये सर्जिकल व लॅब मट्रेयिल खरेदी / साहित्य देखभाल दुरुस्ती कामे करीता रु.१,५०,००,०००/-, श्वानदंश/ सर्पदंश/काविळ लस खरेदीकरीता रु.५०,००,०००/- व रुग्णालये फर्निचर/उपकरणे खरेदी करणेकरीता रु.५,००,००,०००/- अंदाजित खर्च अपेक्षित आहे

तरी वैद्यकीय विभागाकरीता आवश्यक औषधे, सर्जिकल मटेरियल, लॅब मटेरियल व उपकरणे व फर्निचर मागविण्यात येणाऱ्या निविदेतुन खरेदी करणेस व आवश्यकतेनुसार निविदा मागवून खरेदी करणेकरीता ही महासभा मंजरी देत आहे.

तसेच महानगरपालिकेच्या भारतरत्न स्व. इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये नवजात शिशूंसाठी आठ खाटांचे Sick Newborn Care Unit (SNCU) चालू करावयाचे आहे. त्यासाठी खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे मनुष्यबळ लागणार आहे. खालील अधिकारी व कर्मचारी करारतत्वावर ठोक मानधनावर भरणेस व पदनिर्मितीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणेस ही महासभा मंजरी देत आहे.

अ.क्र.	पदाचे नाव	पदांची संख्या	मासिक मानधन	वार्षिक मानधन
१.	बालरोगतज्ज्ञ	०१	रु.७१,०००/-	रु.८,५२,०००/-
२.	वैद्यकीय अधिकारी (MBBS)	०४	रु.५०,६२५/-	रु.२४,३०,०००/-
३.	वैद्यकीय अधिकारी (BAMS)		रु.३८,०००/-	--
४.	परिसेविका	०१	रु.३१,८४२/-	रु.३,८२,१०४/-
५.	अधिपरिचारिका	१२	रु.३१,६३३/-	रु.३६,५२,२७२/-
६.	संगणक चालक	०१	रु.१६,६५५/-	रु.१,९९,८६०/-
७.	कक्षसेवक	०४	रु.१३,८०३/-	रु.६,६२,५४४/-
८.	सफाई कामगार	०६	रु.१३,८०३/-	रु.९,९३,८९६/-
एकूण		२९		रु.१,००,७२,५९६/-

तसेच मा. महासभा दि. १९/०५/२०१७, ठराव क्र. १६ नुसार स्थायी आस्थापनेवरील पदाच्या ९०% इतके वेतन करारतत्वावरील कर्मचाऱ्यांना देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यास अनुसरुन ७व्या वेतन आयोग महानगरपालिकेत लागू केल्यानंतर लागू होणाऱ्या वेतनशेणीच्या ९०% इतके वेतन करारतत्वावरील कर्मचाऱ्यांना लागू करण्याची शिफारस करण्यात येत आहे.

उपरोक्त नमूद मनुष्यबळाच्या मानधनापोटी येणारा वार्षिक रु.१,००,७२,५९६/- खर्च “अस्थायी आस्थापना” या लेखार्थी असार्थीतर्गत उपलब्ध तरतुदीतुन करण्यास ही महासभा मंजुरी देत आहे.

मनोज दुबे :-

माझे अनुमोदन आहे.

मा. महापौर :-

ठराव मंजूर.

सुशिल अग्रवाल :-

महापौर मॅडम मेरे को बोलना है, इस विषय पर खूप चांगला विषय आहे. मिरा भाईदरमध्ये सिंक न्यू बॉर्न बेबीसाठी आपण एक वेगळा युनिट चालू करतो आणि खरोखरच पंडित भिमसेन जोशी रुग्णालय व इंदिरा गांधी रुग्णालय दोन्हीमध्ये आपला गायनोक्लॉजी डिपार्टमेंट जो आहे तो खूप चांगल्याप्रकारे चालू आहे आणि नुकताच जन्मलेल्या काही जे बाल असेल न्यू बॉर्न बेबी त्यांना काही प्रॉब्लेम असतो, प्री मॅच्युअर्ड बेबी असतात त्यांच्यासाठी ही इन्टेन्शीयल ट्रिटमेंट चालणे जरुरी असते त्यासाठी आपण वार्षिक एक कोटी रुपयाची तरतुद यामध्ये करून वेगळे युनिट चालू करतो. पण फक्त याची तरतुद करून हे युनिट काही चालत नाही. छोट्या छोट्या वस्तु असतात. ॲपरेशन थिएटर तयार असते, सर्जन तयार असतो, अनेसिस तयार असतो, नर्स तयार असतात, पेशेंट तयार असतो. पण तेव्हा माहिती पडते की सुचर अव्हेलेबल नाही. आपल्या स्टॉकमध्ये सुचर मटेरियल अव्हेलेबल नाही. म्हणून आपल्याला ॲपरेशन पोसपोन करावे लागेल. अशावेळी ह्या हॉस्पीटलच्या लोकांची जबाबदारी आहे की त्यांना आपापल्या औषधाचा मुबलक स्टॉक आहे किंवा साठा आहे तो ठेवणे जरुरी आहे. आता यामध्ये आपण श्वान दंश लस अन्टी रेबीन व्हॅक्सीन ५० लाखाची आपण तरतुद केलेली आहे. पण जो अन्टी रेबीज व्हॅक्सीन आहे. कित्येक वेळा आपल्या हॉस्पीटलमध्ये उपलब्ध नसते. मागच्या वेळी आमच्या प्रभागामध्ये एका पिसाळलेलया कुक्र्याने १२ जणांना चावले आणि कोणत्याही आरोग्य केंद्रामध्ये ही लस उपलब्ध नव्हती. म्हणून माझी अशी विनंती आहे की श्वान दंश जी लस आहे. मिरा भाईदरमध्ये सध्या कुक्र्याची संख्या खुप वाढलेली आहे आणि इंदिरा गांधी रुग्णालय यांचे जे सुपरीटेंडर आहेत, अधिकार आहेत यांना हे अधिकार द्यायचे की ही लस संपली. आपले जे सेंटर मधून मागवण्याची जी पध्दत आहे ती लांबलचक आहे. आतापर्यंत हा विषय झाला होता. आम्ही पानपट्टे साहेबांना विचारले त्यांनी सांगितले की एक महिन्यापासून आमचे प्रपोजल आहे. आतापर्यंत माल आलेला नाही. पण ही लस लोकल मेडिकलमध्ये उपलब्ध असते. तर त्या ठिकाणच्या सुपरीटेंडरना हे अधिकार देण्यात यावे की त्यांनी ताबडतोब किंवा त्या लसीचा कमीत कमी दोन

हॉस्पीटलमध्ये नेहमी साठा असावा असा त्यांना आदेश करण्यांत यावा व त्यासाठी की औषध रक्कम आहे कॅश जे काही असेल ते त्यांना उपलब्ध करून द्यावे तर ह्या ठरावामध्ये माझी सुचना आहे. मॅडम ही सुचना समाविष्ट करण्यात यावी. मिरा भाईदर क्षेत्रातील आरोग्य केंद्रामध्ये व हॉस्पीटलमध्ये अँन्टी रेबीज व्हॅक्सीन श्वास दंश प्रतिबंधक लस संपल्यावर उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच यासाठी आवश्यक रोख रक्कम उपलब्ध करावी अशी सूचना मी मांडत आहे.

रोहिदास पाटील :-

महापौर मॅडम, डॉ. अत्यंत महत्वाची सुचना मांडलेली आहे. त्याच्यात एक अँडीशनल घ्या. सर्प दंश वरती जी असते ती ही संपते आणि त्याच्यात तर माणूस वाचतच नाही. त्यामुळे त्यांच्या सुचनेत ही एक आणखी अँड करा. सर्पदंश लस ही तत्पर ठेवा.

सुशील अग्रवाल :-

ठीक आहे अँन्टी रेबीज व्हॅक्सीन आणि सर्प दंश ह्याच्यात अँड करतो काका.

मा. महापौर :-

ठराव सुचनेसह मंजूर.

प्रकरण क्र. २० :-

वैद्यकीय विभागाकरीता आवश्यक उपकरणे, फर्निचर औषधे, सर्जिकल मटेरीयल व लॅंब मटेरीयल खरेदी व SNCU करीता आवश्यक मनुष्यबळकारीता येणाऱ्या खर्चास आर्थिक व प्रशासकीय मंजूरी मिळणेबाबत.

ठराव क्र. २२ :-

मिरा भाईदर महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागांतर्गत एकूण १० आरोग्य केंद्र / उपकेंद्र, भारतरत्न स्व. इंदिरा गांधी रुग्णालय व भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालये कार्यरत आहेत याकरीता आवश्यक औषधे, लॅंब मटेरीयल, सर्जिकल मटेरीयल खरेदीकरीता नव्याने वार्षिक निविदा मागविणे आवश्यक आहे. तसेच भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालय शासनाकडे वर्ग करणेची प्रक्रिया सुरु आहे. तेथील उर्वरीत उपकरणे व फर्निचर खरेदी करणे आवश्यक आहे. याकीरता आवश्यक उपकरणे, फर्निचर, औषधे, सर्जिकल मटेरीयल व लॅंब मटेरीयल यांची अंदाजित यादी सोबत जोडली आहे.

सन २०१९-२० या वर्षासाठी औषधे खरेदीकरीता रु.१,००,००,०००/-, रुग्णालये सर्जिकल व लॅंब मटेरीयल खरेदी / साहित्य देखभाल दुरुस्ती कामे करीता रु.१,५०,००,०००/-, श्वानदंश/ सर्पदंश/ काविळ लस खरेदीकरीता रु.५०,००,०००/- व रुग्णालये फर्निचर/ उपकरणे खरेदी करणेकरीता रु.५,००,००,०००/- अंदाजित खर्च अपेक्षित आहे.

तरी वैद्यकीय विभागाकरीता आवश्यक औषधे, सर्जिकल मटेरीयल, लॅंब मटेरीयल व उपकरणे व फर्निचर मागविण्यात येणाऱ्या निविदेतुन खरेदी करणेस व आवश्यकतेनुसार निविदा मागवून खरेदी करणेकरीता ही महासभा मंजूरी देत आहे.

तसेच महानगरपालिकेच्या भारतरत्न स्व. इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये नवजात शिशुसाठी आठ खाटांचे Sick Newborn Care Unit (SNCU) चालू करावयाचे आहे. त्यासाठी खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे मनुष्यबळ लागणार आहे. खालील अधिकारी व कर्मचारी करारतत्वावर ठोक मानधनावर भरणेस व पदनिर्मितीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणेस ही महासभा मंजूरी देत आहे.

अ.क्र.	पदाचे नाव	पदांची संख्या	मासिक मानधन	वार्षिक मानधन
१.	बालरोगतज्ज्ञ	०१	रु.७१,०००/-	रु.८,५२,०००/-
२.	वैद्यकीय अधिकारी (MBBS)	०४	रु.५०,६२५/-	रु.२४,३०,०००/-
३.	वैद्यकीय अधिकारी (BAMS)		रु.३८,०००/-	--
४.	परिसेविका	०१	रु.३१,८४२/-	रु.३,८२,१०४/-
५.	अधिपरिचारिका	०२	रु.३१,६३३/-	रु.४५,५२,२७२/-
६.	संगणक चालक	०१	रु.१६,६५५/-	रु.१,९९,८६०/-
७.	कक्षसेवक	०४	रु.१३,८०३/-	रु.६,६२,५४४/-

अ.क्र.	पदाचे नाव	पदांची संख्या	मासिक मानधन	वार्षिक मानधन
८.	सफाई कामगार	०६	रु.१३,८०३/-	रु.१,९३,८१६/-
एकूण		२९		रु.३,००,७२,५९६/-

तसेच मा. महासभा दि. १९/०५/२०१७, ठराव क्र. १६ नुसार स्थायी आस्थापनेवरील पदाच्या ९०% इतके वेतन करारतत्वावरील कर्मचाऱ्यांना देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यास अनुसरून ७व्या वेतन आयोग महानगरपालिकेत लागू केल्यानंतर लागू होणाऱ्या वेतनश्रेणीच्या ९०% इतके वेतन करारतत्वावरील कर्मचाऱ्यांना लागू करण्याची शिफारस करण्यात येत आहे.

उपरोक्त नमूद मनुष्यबलाच्या मानधनापोटी येणारा वार्षिक रु.१,००,७२,५९६/- खर्च “अस्थायी आस्थापना” या लेखार्थीशर्षार्तगत उपलब्ध तरतदीतन करण्यास ही महासभा मंजरी देत आहे.

सचक :- श्रीम. दिपीका अरोरा

अनमोदक :- श्री. मनोज रामनारायण दबे

સદર ઠરાવામધ્યે સન્મા. સદસ્ય ડૉ. સશિલ અગ્રવાલ હ્યાંની ખાલીલપ્રમાણે સચના માંડલી.

मिरा भाईंदर क्षेत्रातील आरोग्य केंद्र व हॉस्पीटलमध्ये ARV (श्वान दंश प्रतिबंधक लस) व सर्प दंश लस संपल्यावर पं. भिमसेन जोशी रुग्णालय, भाईंदर (प.) व इंदिरा गांधी रुग्णालय, मिरारोड या दोन मुख्य हॉस्पीटलमध्ये, तेथील अधिकाऱ्यांना या लसी स्थानिक वितरका पासून खरेदी करून त्यांचा आवश्यक साठा नेहमी उपलब्ध ठेवण्याचे आदेश देण्यात यावे. तसेच यासाठी आवश्यक रोख रक्कम उपलब्ध करा वी अशी मी सुचना मांडत आहे.

ठराव सुचनेसह सर्वानुमते मंजूर

सही/-

महापौर

मिरा भाईंदर महानगरपालिका

नगरसचिव :-

प्रकरण क्र. ३१. मिरा भाईंदर महापालिकेतर्फे महापौर वर्षा मरेथेन आयोजन करणे.

विविता नाईक :-

मरेथांन ही उत्साहवर्धक , चित्तवेधक व प्रेरणा देणारी स्पर्धा आहे . शहरातील आजचे धावपळीचे जगणे पाहता व त्यात बाहेरचे खाणे आले , कामाचा व इतर मानसिक ताण , रोजचा दगदगीचा प्रवास या सगळ्याची गोळाबेरीज केली तर शहरी लोकांची शारीरिक क्षमता टिकून राहण्याकरिता रोज सकाळी धावणे , चालणे, ट्यायाम करणे गरजेचे आहे . शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे व शहरातील धावपट्टूना आपले कौशल्य दाखविणेस संधी मिळेल याकरिता महापालिकेतरफे “महापौर वर्षा मरेथांन” स्पर्धेचे आयोजन करण्याचे ठरविले आहे.

योग्यप्रकारे स्पर्धेचे आयोजन करणेकरिता विविध कंपन्या व इतर सामाजिक संस्थेकडून प्रा योजक (Sponsorship) घेणे व गरज पडल्यास महापालिका फंडातून अंदाजपत्रकीय तरतुदीनुसार खर्च करणे तसेच आर्थिक तरतुदीची गरज पडल्यास पुर्ण विनियोजन करण्यास ही सभा मा . आयुक्तांना अधिकार देत आहे असा मी ठराव मांडत आहे.

ध्रुवकिशोर पाटील :-

माझे अनुमोदन आहे.

मा. महापौर :-

ठराव मंजूर

ପ୍ରକ୍ରିୟା ନମ୍ବର :-

मिरा भाईंदर महापालिकेतर्फे महापौर वर्षा मरेथांन आयोजन करणे.

ठराव क्र. २३ :-

मरेथांन ही उत्साहवर्धक , चित्तवेधक व प्रेरणा देणारी स्पर्धा आहे . शहरातील आजचे धावपळीचे जगणे पाहता व त्यात बाहेरचे खाणे आले , कामाचा व इतर मानसिक ताण , रोजचा दगदगीचा प्रवास या
मा. महासभा दि. ०७.०६.२०१९ पान क्र. ८१

सगळ्याची गोळाबेरीज केली तर शहरी लोकांची शारीरिक क्षमता टिकून राहण्याकरिता रोज सकाळी धावणे , चालणे, व्यायाम करणे गरजेचे आहे . शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे व शहरातील धावपटूना आपले कौशल्य दाखविणेस संधी मिळेल याकरिता महापालिकेतरफे “भ्रापौर वर्षा मॅरेथॉन” स्पर्धेचे आयोजन करण्याचे ठरविले आहे.

योग्यप्रकारे स्पर्धेचे आयोजन करणेकरिता विविध कंपन्या व इतर सामाजिक संस्थेकडून प्रायोजक (Sponsorship) घेणे व गरज पडल्यास महापालिका फंडातून अंदाजपत्रकीय तरतुदीनुसार खर्च करणे तसेच आर्थिक तरतुदीची गरज पडल्यास पुर्ण :विनियोजन करण्यास ही सभा मा . आयुक्तांना अधिकार देत आहे असा मी ठराव मांडत आहे.

सुचक :- श्रीम. विविता नाईक अनुमोदन :- श्री. ध्रुवकिशोर पाटील
ठराव सर्वानुमते मंजूर

सही/-
महापौर

नगरसचिव :-

प्रकरण क्र. २२, सार्वजनिक शौचालये व मुतारी यांचे दैनंदिन संचलन , देखभाल दुरुस्ती करणेकरिता धोरण ठरविणे.

नयना म्हात्रे :-

महापौर मँडम आमच्या वॉर्डमध्ये एम.एम.आर.डी.ए चे बरेचसे शौचालय आहेत, रोजच्या रोज एवढी घाण असते त्याच्यामध्ये की पूर्ण एरियातील लोक ही तक्रार घेऊन आमच्याकडे येतात. त्याचे दरवाजे टुटले. साफसफाई होत नाही पण मँडम साफसफाई कशी होईल तुम्ही मला सांगा. कारण आज पण त्याचे ठेके दिले आहेत. त्यांनी तीन हजार रुपये पगार आहे जे साफसफाई करतात त्यांनी आणि ८-८, ९-९ महिन्यांच त्यांना पगार देत नाही. तर ती लोक साफसफाई कशी करणार मला सांगा मग ही जबाबदारी कोणाची आहे. पानपट्टे साहेबांची आहे. पानपट्टे साहेबांना मी किती वेळा सांगितलं की ह्याच्यावरती तुम्ही लक्ष लावा पण ते काही लक्ष लावतच नाही. तर ते जर सक्षम नसतील तर दुसऱ्या अधिकाऱ्याला तो चार्ज देऊन टाका. त्यांना जर कामच करायचं नसेल तर आम्ही लोकांची बोलणी कशाला ऐकायची. तर मँडम ह्या सभागृहामध्ये काही तरी आज निर्णय घ्या आणि तो जो चार्ज आहे तो दुसऱ्या अधिकाऱ्याला देऊन टाका. जेणेकरून ह्या अख्या मिरा भाईदरमध्ये शौचालय आहेत. माझ्या वॉर्डतच नाहीत मँडम की मीच तक्रार करते आता इकडे कोणी बोलत नाही. पण हा मोठा विषय आहे.

मा. महापौर :-

नक्कीच बहुमताने करु.

नयना म्हात्रे :-

लवकरात लवकर झाला पाहिजे कारण हा विषय गंभीर आहे. पानपट्टे साहेब जे शैचालय साफ करतात एम.एम.आर.डी.चे त्यांना ८-८, ९-९ महिने पगार नाही दिला तर ते लोक काम कसे करणार? साफसफाईचा बीलकुलच पत्ता नाही.

विनोद म्हात्रे :-

मँडम ठराव वाचायच्या आधी विषय सार्वजनिक शैचालय मुतारी आज गेले दीड वर्ष झाले. रोज जेवढे शैचालय आहेत. आमच्या ग्रामीण भागामध्ये रोज लोकांच्या कम्पलेंट आहेत. पाईप नाही, पाणी नाही, वस्तु नाही, कडी नाही. दरवाजे नाही आपण डेली वारंवार तक्रारी करतो. परंतु तक्रारी करताना नक्की ह्याला कोण जबाबदार आहेत. हेच कळत नाही आम्हाला. मग नक्की आम्ही जायचे कुठे लोकांना काय उत्तर देणार आम्ही. जेव्हा आम्हाला फोन येतो त्यांना काय सांगू आम्ही. ह्याच्यावरती जी जबाबदार व्यक्ती आहे. टॉप ते बॉटमपर्यंत त्यांना सगळे जबाबदार धरूनच त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. कारण कामच होत नाही. कृणाला आम्ही तक्रार करणार, कृणाला सांगणार.

नयना म्हात्रे :-

मॅडम जास्त दरवाजाची कम्पलेंट कमी आहेत पण मेन म्हणजे साफसफाईची कम्पलेंट आहेत. कारण साफसफाई ही होतच नाही.

जयेश भोईर :-

मॅडम आपल्या परवानगीने बोलतो, कधी कधी पाण्याच्या टाक्या पण नसतात आणि संपूर्ण मोफत जातो. तिथे जबाबदार कोणच नाही. आणि लहान लहान मुळे दरवाजातच संडास करून जातात. त्या लोकांच लक्ष्य नसते.

जुबेर इनामदार :-

महापौर मॅडम, आपले ई-टॉयलेट लावण्यात आलेले ब-याच जागेत शहरामध्ये कुणी लावलेत?

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त) :-

बांधकाम विभागाने लावले.

जुबेर इनामदार :-

तर त्याची साफसफाईची जबाबदारी कोणाची आहे. बांधकामाची आहे. माप बघायला त्याच्यामध्ये गेलो नशिबांनी परत आलो. काय आहे ते कुणाचा प्रकार तरी काय आहे.

मिरादेवी यादव :-

सार्वजनिक शौचालय जभी संस्था को दिया गया था तब तक शौचालय की कोई शिकायत नही थी। साफसफाई अच्छी थी, जब से ठेका पर दिया गया है शौचालय का पुरा पुरा दुरुस्ती अभी मॅडम बोल रही है, उनके वॉर्ड में स्लम एरिया है, बाकी और कही जगह ऐसा स्लम एरिया है इतनी गंदगी है कही आऊटलाईन नहीं, तो कही दरवाजा तुटा है, साफसफाई नहीं है। वो बोलते हैं की हमें सामान नहीं मिलते हैं तो हम साफसफाई कैसे करेंगे। कही पानी की व्यवस्था नहीं है। हमारे वॉर्ड का तो साहब आपके पास लेटर दिया है, पानी की टाकी में पंधरा साल का लड़का गिर के मरा। हर एक जगह शौचालय का व्यवस्थित नहीं है। जब तक वापस नहीं बात दौरा रही हूँ। जब तक संस्था के हात में थी तब तक शौचालय बढ़ीया चली। इसके बाद शौचालय की दुरुस्ती एकदम से बेकार है। मेरे ख्याल से सुधरेगा की नहीं कोई भरोसा नहीं है प्रशासन पर।

धृवकिशोर पाटील :-

मा. महापौर मॅडम, सगळे नगरसेवक जागृत आहेत आणि सगळे नगरसेवक प्रशासनाला सपोर्ट करतात. मॅडम सुका कचरा ओला कचरा वेगवेगळा करण्यासाठी ह्या लोकांनी खुप काही केले. पण जोपर्यंत नगरसेवकांचे सपोर्ट नाही तोपर्यंत हे सक्सेस होणार नाही. मॅडम आम्ही लोकांना सांगतो आम्ही लोकांची जनजागृती करतो. प्रत्येक बिल्डिंग बिल्डिंगमध्ये फिरतो की तुम्ही सुका कचरा, ओला कचरा वेगळा करा नाही तर महापालिका कचरा उचलणार नाही. अख्खा शहर आम्ही अंगावर घेतो. मॅडम तिकडून आम्हाला वोट घ्यायचे असतात तरी सुध्दा आम्ही जो शासनाचा नियम आहे. ह्या नियमाची अंमलबजावणी करता जिवतोड मेहनत करतो. परंतु प्रशासन गप्प बसते. आपले अधिकारी अजिबात ऑफिस सोडून खाली उतरत नाहीत. पानपट्टे साहेब पहिल्यांदा अशी ओपन विंडो असायची. ए.सी. नसायची. आता पानपट्टे साहेबांनी ए.सी. सुरु केली. पण अँकच्युअली प्रत्येक अधिकाऱ्याने आपली खुर्ची सोडून खाली यायला पाहिजे. २-२ सॅनेटरी इन्स्पेक्टर आहेत इथे आणि बाकी १०-१२ सॅनेटरी इन्स्पेक्टर खाली आहेत. आता नाले सफाई झाली नाही अशी नगरसेवकांची ओरड आहे. तुम्हाला माहिती आहे सकाळी विषय झाला प्रत्येक नगरसेवक त्या कचरा बदल बोलता. प्रत्येक नगरसेवकांनी आपला रोष पानपट्टे साहेबांवरती अघोषित केला. कुठेतरी त्यांची पण जबाबदारी आहे ना. आता जुबेर साहेब बोलले ई-टॉयलेट मॅडम मागच्या स्टॅन्डिंगमध्ये आम्ही ई-टॉयलेटचा जवळजवळ एक कोटी रुपयाचा टेंडर मंजूर केलं. चांगले ई-टॉयलेट लावले आणि विधीनियम त्या ई-टॉयलेटची परिस्थिती एकदम भंगार आरोग्य विभाग म्हणते ते बांधकाम करणार. बांधकाम विभाग म्हणते ते आरोग्य विभाग करणार. आता पानपट्टे साहेब करणार की खांबित साहेब करणार. करणार कोण जनतेला सुविधा कोण देणार. पानपट्टे साहेब देणार की खांबित साहेब देणार. एकमेकांवरती अलीगेशन बोट दाखवणार ते करणार ते म्हणतात ते करणार आणि याच्यामध्ये नागरिकांना अजिबात चांगली सोय मिळत नाही आणि शौचालयाची तर एवढी वाईट परिस्थिती आहे. प्रत्येक शौचालयामध्ये आपण ज्यांना ठेका दिला आहे ते लोक काम बरोबर करत नाहीत. आज नगरसेवकांकडे लोक जातात ते नयना मॅडमने त्यांच्या वॉर्डमध्ये त्या लोकांना एकत्रित केलं आणि सांगितलं एक काम करा तुम्हीच तुमचा साफसफाईला माणूस ठेवा. ५०-५० रुपये महिन्याला द्या. त्या बाईने पुढकार घेतला मग आपले अधिकारी पण पुढकार का घेत नाही. ज्याप्रमाणे आम्ही नगरसेवक पुढकार घेतो. त्याप्रमाणे सॅनेटरी इन्स्पेक्टरचा पण काम आहे ना. उपायुक्त पानपट्टे साहेबांच काम आहे. पानपट्टे साहेब कुठे तरी कमी पडत आहेत का? ह्याचा अर्थ असा होतो का आता मागे बघा सौराष्ट्र इन्हेस्टमेंट प्रोजेक्ट कधी मंजूर केला. ३ ते ४ वर्षे झाली. तो प्लॉटची मंजूरी करताना तिथे काय काय आवश्यकता पाहिजे याचा अभ्यास करण्याकरिता आपण सगळीकडे गेलो पण तरी सुध्दा तो परीपूर्ण बजेट

झाला नाही आणि मागच्या चार पाच महिन्याच्या मिटींगमध्ये ५ ते ६ करोड रुपयाची आपण त्याला आर्थिक आणि प्रशासकीय मंजूरी दिली. बांधकाम करण्याकरिता प्लॅटफॉर्म शेड मग हे त्या लोकांना अगोदर कळले नाही का म्हणजे याचा अर्थ आपला विभाग आपला आरोग्य विभाग किंवा आपले अधिकारी किंवा आपले उपायुक्त कुठेतरी कमी पडता का? आणि जर कमी पडत असेल तर मॅडम आपल्याला काहीतरी उपाययोजना शोधली पाहिजे. नाही तर नागरिकांचा पैसा वेस्ट. आज घनकचरा प्रकल्प आज आपला तीसरा नंबर आला आहे. जर यांनी हा प्रकल्प जर वेळेत सुरु केला असता आणि वेळेत जर त्यांचे इम्पलीमेंटेशन केला असता. फास्ट केला असता तर आपला नंबर पहिला पण आला असता. आपल्याला चांगले बक्षिस भेटले असता परंतु आपण कुठेतरी कमी पडलोत. पानपट्टे साहेब कुठेतरी कमी पडत आहेत. याच्यावरती कुठेतरी मॅडम आपण काहीतरी विचार केला पाहिजे आणि जी परिस्थिती आहे. ती परिस्थिती अतिशय भयंकर आहे. शौचालयाची तर एक चांगला धोरण आपण आखलं पाहिजे असे मला तरी वाटते. जर पानपट्टे साहेबांना काही गोष्टीत जर त्याच्या आवाक्याच्या बाहेरच्या असतील त्यांना जर कॉ-ऑपरेशन मिळत नसेल ते जर काम व्यवस्थित करू शकत नसेल त्यांनी सरळ सांगाव ना की मला असे प्रॉब्लेम आहेत. त्यांचे प्रॉब्लेम आपण सॉल्व करू शकतो.

स्नेहा पांडे :-

सभी सदस्यो ने बोला की शौचालय की साफसफाई नही हो रही है। लेकिन मेरे भी वॉर्ड में था वहाँ से भी लोग आते हैं, कम्पलेंट भी करते हैं लेकिन कॉन्ट्रॉक्टर का ऐसा कहना है की हमको गर्फ्हमेंटने मिनिमम व्हेजेस रेट डिसाईड किया है। लेकिन पालिका से हमको मिनिमम व्हेजेस रेट से हिसाब से पैसे नही मिलते तो हम उनको पगार वग्रे मटेरियल जो किलिंग के हैं, वह हम लोग ला नही पाते और जहाँ तक मेरी जानकारी है शासन पिछले जुलै से या अगस्ट से इनके कॉन्ट्रॉक्ट ही खत्म हो चुके हैं। मुदतवाढ पे चल रहा है, टेंडर नया मंगाया गया था। ओपन हुआ या नही दिया कुछ मुझे आयडिया नही है। तो अभी तक उनको अगर मिनिमम व्हेजेस के हिसाब से हम लोग चार्जेस दे या नया टेंडर जो भी आया है। कुछ कॉन्ट्रॉक्टरो ने लेटर भी दिया था। पानपट्टे साहेब को की हमको इस रेट से परवडता नही। इसलिए हम साफसफाई देखभाल नही कर सकते हैं। तो उसकी उपर इनका क्या निर्णय हुआ है मुझे आयडिया नही है। लेकिन मैं आपसे ऐसा निवेदन करती हूँ की इस शहर की स्वच्छता और नागरिकों की स्वच्छता हमारी पहली जिम्मेदारी है, इसलिए हम लोग आगे अभी कोई भी कॉन्ट्रॉक्ट दे रहे हैं, तो जो गर्फ्हमेंट के लेबर का रुल है मिनिमम व्हेजेस चार्ज उसकी हिसाब से दिया जाए क्योंकी हम कॉन्ट्रॉक्टरो को दबाव ही डाल सकते हैं भी आप चार्ज ले रहे बराबर तो वहाँ सॅलरी क्यों नही दे रहे या साफसफाई क्यों नही रख रहे हैं। अभी उनका ऐसा जवाब होता है की उतने में हमको नही परवडता मॅडम हम वैसे करके देंगे। मॅडम विचार किजीए यहाँ तो नया टेंडर जो भराया है उसपे चालू किजीए, या जुने है उसे ही मुदतवाढ दिजीए। लेकिन मिनिमम व्हेजेस रुल के हिसाब से रेट दिजीए तो फिर हम काम करा सकते हैं।

संजय थेराडे :-

महापौर मॅडम सकाळी विषय मांडला होता. जर कच्याची गाडी आहे त्याचे उत्तर अपेक्षित आहे. मला त्याचे उत्तर अजूनपर्यंत मिळाले नाही.

मा. महापौर :-

ठीक आहे ते उत्तर देणार.

प्रशांत दळवी :-

महापौर मॅडम मा. आयुक्त महोदय, पानपट्टे साहेब चर्चा सभागृहात जेवढी करू तेवढी कमीच आहे. कारण मी सुरुवातीलाच सांगितलं की आपण सभागृहात जे ठाराव करतो त्याचा एक अनुपालन अहवाल येत नाही. मग तो कच्याचा प्रश्न असू द्या, साफसफाईचा असू द्या. मग फेरिवाल्यांचा प्रश्न असू द्या वारंवार ह्या सगळ्या प्रश्नांवरती पोटिडकीने बोलायचे सभागृहात बोलून गेल्यावरती सोसायटीमध्ये सभा घ्यायची तिकडे लोकांना आम्ही सांगायचे की आज नाही उद्या अस होणार आहे. तसे होणार आहे परंतु त्याचा इम्पलीमेंटेशन काय होत नाही. पानपट्टे साहेब आजपर्यंत एवढा रोष नव्हता. आज तुम्ही म्हणत आहेत ना आज आपण टेंडर कोणाला दिले आहे गटार साफसफाईचं. पाणी भरणा-चाच पम्प पण तिथे लागणार आहेत. गेल्या वर्षीची पण सेम कम्पलेंट पम्प लागतात पण त्याच्यामध्ये डिझेल नसते. महापौर मॅडम रात्री दोन दोन वाजता ३-३ वाजता अपरात्री फोन करतात. आपण असे ठरविलेले की दोन आणि तीन या चार ह्या पाच पम्पावरती एक माणूस ठेवा ना. इथे मिरारोड पट्टा वेगळा भाईदर ईस्ट वेगळा, भाईदर वेस्ट मुलांची फोन नॉट रिचेबल असतात. सतत महापौर, उपमहापौर साहेब जर लोकांची फोन येत असतील आम्ही त्या पाण्यातून तिकडे भिजत जायचे पावसामध्ये परंतु तो पम्प चालू नाही. मग पम्प बदली करावं लागेल. कधी पम्प बदली केले तर पाईप फुटतो. काय झाले पानपट्टे साहेब ह्या सगळ्याला

आळा बसणार नसेल तर उगाच सभागृहात येऊन बोलून, बोंबलून आता कसे झाले आहे माहिती आहे का अट्क वगैरे यायची पाळी येणार आहे. माझा मित्र परिवार, माझे घरचे हे आम्हाला सारखे चिंतेची बाब झालेली आहे. कारण सभागृहात आम्ही पोटतिडकीने समाजसाठी बोलतो ज्यांनी आम्हाला निवडून दिले पण त्या लोकांसाठी जर हे काम होणार नसतील तर ह्या सभागृहात येऊन फायदा काय? महापौर मँडम हा विषय फार गंभीर आहे आणि मी सांगतो पानपट्टे साहेब तुम्हाला की तुमच्यावरती काही प्रेशर आहे का? किंवा काही अडचण आहे का ह्या विभागाची की ह्या विभागात काम करत असताना मला यांचा सपोर्ट भेटत नाही किंवा कर्मचारी काम करत नाही असे काही प्रॉब्लेम आहेत का मला सांगा ना. आम्ही काल सुपरव्हायजर पासून एस.आय. पासून सगळ्यांना रोज फोन असतात. आमचे विचारा त्यांना सभागृहात उभा करा. महापौर मँडम त्यांना उभे करा की प्रशंत दळवी फोन असतो की नाही. असे आमचे प्रत्येक सन्मा. सदस्यांचे कार्यरत आहेत. वॉर्डमध्ये सतत फोन करत असतील पण नुसते फोन करून आयुक्त महोदय काही होत नाही ना. नुसते आम्ही इकडे येऊन बोंबा मारायचा एकही काम सांगा ना. मला एकही उदाहरण द्या ना मला काय सांगायची लोकांना काय उत्तर द्यायची, कचरा पडलेला असतो ते तुमचे एस.आय उत्तर देतात. तो कचरा वेगवेगळा करत नाही. अरे काय चालले आहे. कधी तुम्ही इनेशिटी घेतली का कुठल्या सोसायटीमध्ये जाऊन त्या लोकांची चर्चा करावी किंवा त्यांना सांगावे काही आपले डब्बे वितरण केले. विषय संपला आणि ते तर झाले महापौर मँडम तुम्हाला याच्यापलीकडे जाऊन सांगतो यांनी एक नोटिस काढलेली आहे. दबाव तंत्र वापरतात आपण टॅक्स नाही भरला तर हे दबाव तंत्र ठिक आहे की बाबा तुमचे नळ कनेक्शन कापू पण यांची एक धमकी लोकांना की जर तुम्ही कचरा वेगळा नाही केला सक्षम नाहीत कचरा वेगळा करायला उचलायला आणि तिकडे धमकी देतात की आम्ही त्यांचे नळ कनेक्शन कापू. हा काय प्रकार आहे. म्हणजे आम्हाला कुठेतरी तुम्ही वाळीत टाकता का आणि महापौर मँडम तुम्ही हे म्हणत आहेत ना मी तुम्हाला सांगतो मिरारोड स्टेशनला ७ ते ८ टन कचरा रोज रात्री उचलला जातो. मग ते फेरिवाले टॅक्स भरतात का? आमच्या सोसायटीचे सदस्य टॅक्स भरत असताना त्यांचा गेटवरचा कचरा तुम्ही म्हणतात वेगवेगळा केला नाही म्हणून आणि रोज रात्री ७ ते ८ टन कचरा उचलला जातो त्याचे काय करता तो ओला असतो का सुका असतो. सांगा ना पानपट्टे साहेब तुम्ही. ते कोण आहेत नो हॉकर्स झोनमध्ये बसलेले फेरिवाले त्यांचे रात्रभर झाडू मारून साफसफाई चालू असते. मग हे कर्मचारी कुटून येतात आणि आम्ही जर सांगितले तुम्हाला तर आमच्यावरती बोट दाखवता की तो ओला कचरा आणि सुका कचरा. एकझाम्पलमध्ये दिले आहे महापौर मँडम मी तुम्हाला फोटो पण पाठवला आहे. मा. आयुक्त महोदय ह्या विषयावरती निर्णय हवा आहे.

सुरेश खंडेलवाल :-

महापौर मँडम, पानपट्टे साहेब, मुझे यह नही समज में आया की यह जो एस.आय उनका जो नीचे का स्टाफ है तो अपने अंडर आता है की कॉन्ट्रॉक्टर के अंडर आता है। पानपट्टे साहब महापौर मँडम विषय बताता हूँ आपको की यह जो हमारे जितने भी सन्मा. सदस्यों ने जो विषय रखा है, सर्व ओला सुका कचरे का विषय है यह आपके जो नीचे के स्टाफ है उन्होंने एक व्यवसाय बनाया सर में आपको उदाहरण के तौर पर बताऊंगा मैक्सेस मॉल के कचरा उठाने के लिए ३ दिन गाडी नही जाती है। गाडी खराब है, बाद में मिक्स होता है उसके बाद में २२ हजार से लेके मेरे सामने वो बोली चालू हुई और बारा से चौदा हजार रुपये लास्ट में जाके पानपट्टे साहब आरोप नही लगा रहा हूँ। वो बाकायदा मैंने आपके एस.आय को बोलके मैं बोला एक तो कचरा उठाने का इस समय गाडी नही है। बाद में मिक्स हो जाता है उसको उठाने के लिए बाकायदा महापौर मँडम सोसायटीचे कम्प्लेंट से लेके हमारे देड से फुट पे पानपट्टे साहब जितने भी हॉल है महेश्वरी भवन से लेके ब्लॉकेंट हॉल से लेके जितने भी हॉल है सब का कचरा रोज उठता है, और पैसा लेके उठता है। बाकायदा आपको चाहिए तो सारे हॉल वाले को लाकर मैं खडा कर दुंगा। विषय सिर्फ इतना है मैं आपके उपर आरोप इसलिए लगा रहा हूँ क्योंकि उसके डिपार्टमेंट इनचार्ज है, आपको नीचे क्या चल रहा है। यह आपका काम है की निचेवालों को हॅन्डल करना हमको फोन करना पडता है की नगरसेवक का यहाँ काम है यही पे कचरा पडा है। यह उठाव यह चार चार एस.आय. करते क्या है। महापौर मँडम आज सुबह की बात करता हूँ एक एस.आय. हमारे वॉर्ड में घुम रहे हैं और साडे आठ बजे गँगल लगाके वह बाकायदा टिपटॉप करके वो मेरे सामने से जा रहा है। मैं बोला अरे भाई तुम लोगों को वॉर्ड में काम नही है क्या वह बिलकुल टिपटॉप होके मैं बोला का कौन जबाबदारी ले रहा है। नीचे कितने एस.आय. है क्या काम कर रहे वॉर्ड में घुमने की जबाबदारी इनकी नही है। नगरसेवक का यह काम हो गया की यह कचरा उठाओ तो नगरसेवक इसके लिए बने हम लोग इतना करोड़ो रुपये का खर्च कर रहे। महापौर मँडम हम लोग यह सारा काम ऐसा कर रखा है पुरा तंत्र उपर से लेके नीचे तक मेरा पुरा आरोप है। एक पैसा नही देंगे तबतक कचरा नही उठता है। महापौर मा. महासभा दि. ०७.०६.२०१९

मँडम मेरा बिलकुल स्पष्ट यह कहना है यदी इस विषय में हमको गांभियतापूर्वक विचार करना पड़ेगा यदी नहीं आया तो मैं बोलता हूँ उपर से निचे तक जो है आपको जो कारवाई है आपको हम लोग पुरा सपोर्ट करेंगे।

नयना म्हात्रे :-

महापौर मँडम आता कच-याचा विषय निघाला म्हणून सांगते, आमच्या वॉर्डमध्ये सुभाषचंद्र बोस मैदान जवळ अशा लाईनशीर २५-३० बस लागलेल्या असतात आणि सकाळी त्या झाडू कामगारांना झाडू मारायला तिकडे मिळतच नाही. म्हणून त्याच्या खाली खूप कचरा असतो. गेल्या मिटींगमध्ये देखील मी आयुक्त साहेबांना सांगितले की बस तिकडनं हटवा त्यांना त्यांचा हफ्ता कोणी तरी खातो. त्या तिकडे बस लावू नका. पण त्याच्यावर कारवाईच होत नाही. त्याला खाली दुनिया भरचा कचरा असतो. मँडम त्या बस का काढत नाही. त्या दिवशी आयुक्त साहेबांना पण सांगितलं आयुक्त साहेब बोलले की काढतो म्हणून पण आयुक्त साहेब पण तिथे कारवाई करत नाही.

मा. महापौर :-

पानपट्टे साहब यह सभी आपके खिलाफ जितनी भी कम्पलेंट आया है उसको आप उत्तर दो और बाद में हम आपका निर्णय करते।

रवि व्यास :-

महापौर मँडम आपकी परमिशन से बोलना चाहूँगा, आयुक्त साहब जैसे की कल आपसे चर्चा हुई मैंने कहाँ था की आरोग्य के विषय में आपसे कुछ बाते करनी है और आज अच्छा हुआ की विषय महासभा में निकला है मैं आपको बताना चाहूँगा की जैसे की वेस्ट मॅनेजमेंट अँकट में क्लिअरकट यह कहाँ गया है की शहर में कही भी कचरा कुंडी अलाऊंड नहीं है। रुल से हिसाब से कचरा कुंडी, किसी भी शहर किसी भी जगह पे होनी नहीं चाहिए। लेकिन फिर भी भाईंदर (प.) में सर में आपको स्पॉट के साथ में नाम के साथ में आपको बताना चाहूँगा। जहाँ पे सुबह से लेकर रात तक वहाँ पे कचरे का ढिग लगा रहता है और वह एक दिन की बात नहीं है। वो हर रोड यही चिज होती है एक बार सुबह सुबह १० बजे कचरा उठेगा। उठने के बाद में उस जगह के अंदर ना कुछ चल सकता है ना आ सकता है क्योंकि वहाँ पे गंदगी रहती है वहाँ पे मखिया भिन्भिनती रहती है। पुरी तरीके से साहब भाईंदर वेस्ट में स्वामी नारायण मंदिर है जय बजरंग नगर वह पे महानगरपालिका ने लाखों रुपये खर्च करके वहाँ पे एक सुदर शेड बनाया है वह शेड के एन्ट्रेन्स के उपर ही कचरा कुंडी बनाई गई है। मैंने कम से कम लेखी रुप कमिशनर साहब से लेकर पानपट्टे साहब से लेकर एस.आय. लोगों को काफी पत्रव्यवहार किया की यह जो पब्लीक हॉल है जहाँ पे अलग अलग पब्लीक फंक्शन होते हैं। शादी से लेकर बाकी के सोशल प्रोग्राम होते हैं लोगों के धार्मिक प्रोग्राम होते हैं लेकिन उसका जो एन्ट्रेस गेट है उस एन्ट्रेस गेट के उपर एक कचरा कुंडी है और अगर हम लोग बोलते कचरा कुंडी यहाँ पे अलाऊंड नहीं है। तो कलेक्शन पॉईंट है तो कलेक्शन पॉईंट के नाम पर कचरा कुंडी सुबह से लेकर रात तक रहती है। दुसरी बात साहब जैसी की अभी सुका कचरा गिला कचरा अलग अलग करने के लिए महानगरपालिका की तरफ से नगरसेवकोंसे माध्यम से सभी नागरिकों को जागृत किया जा हरा है। हम लोग भी इसके अंदर बहुत रुप से सहभागी हो रहे हैं। हम लोगों को जागृत किया अपील की हम लोग खुद घर घर जाकर सब लोगों को समझते हैं अभी विषय ऐसा है की अलग अलग रोड के चौराई पे कार्नर पे कचरे का ढीग पडा रहता है। जैसे की हम लोग एस.आय को फोन करते की यहाँ पे जो ढीग यहाँ पे जो कचरा यहाँ पे ढीग के ढीग पडा है तुम लोक क्लिअर क्यों नहीं कर रहे हो तो उनका यह कहना है की सुका कचरा और गिला कचरा अलग नहीं किया जा रहा है इसके लिए हम लोग यह कचरा नहीं उठा रहे हैं। अब वह कचरा है रोड पे अब सोसायटी के अंदर से डब्बे नहीं उठाते वह चीज सर समझ में ही आते हैं लेकिन अगर सर सडक के उपर कचरे के ढीग पडे हैं तो हम लोग कौन से सोसायटी में जाकर अपील करेंगे। यहाँ कौनसे सोसायटी में जाकर बोलेंगे की यह कचरा उठाईए करके क्योंकी हम लोगों को पता ही नहीं क्योंकी यह कचरा कौन फेक के गया तो ऐसे सिच्युएशन अंदर कम से कम जो कचरा सडक पे पडा है वह तो महानगरपालिका के कर्मचारीयों को ही अलग अलग करना चाहिए नगरपालिका ने लोगों के उपर कचरे के लिए अलग से टॅक्स लगाया हुआ है। तो जब टॅक्स लगाया हुआ है तो जब टॅक्स हम लोग नगरपालिका जब जनता से वसुल कर रही है। तो क्यों नहीं उनके लिए सुविधा के लिए खर्च किया जाता है। दुसरी बात अभी जैसे की मेरे कुछ कार्यकर्ताओं ने बताया की आजकल जो साफसफाई के लिए जो कर्मचारी होते हैं सफाई कर्मचारी उन लोगों की संख्या कम हो गई है। तो मैंने पवार साहब जो सॅनेटरी इन्सपेक्टर उदावंत साहब उनसे मैंने पुछा की सफाई के अंदर झाडूवाले कम क्यों हो गए तो उन्होंने कहाँ की हम लोगोंने जो कर्मचारी उन लोगों को सुका कचरा और गिला कचरा अलग करने के लिए

अलग से ऊऱी दी है। जो जब कर्मचारी को आप लोगों ने कचरा अलग करने के लिए सुका कचरा और गिला कचरा अलग करने के लिए ऊऱी पर लगाया है तो वह कचरा उठाता क्यों नहीं है। इस चिज का जवाब चाहिए पानपट्टे साहब से और होता यह है की आजकल व्हॉट्सअप सोशल मिडिया पे जनता खुद जागृत हो गई है। जहाँ कचरे का ढीग दिखता है, वहाँ पे तुरंत वह लोग सोशल मिडिया पे फेसबुक पे अपलोड कर देते हैं और वहाँ पे अलीगेशन लगा देते हैं की प्रशासन सो रहा है। स्थानिक नगरसेवक उनके नाम के साथ में लिख देते हैं की यह सो रहे हैं और वही न्यूज मिडिया के अंदर आ जाती है। और हम लोग बदनाम हो रहे हैं। हम लोग सुबह से लेकर रात तक जनता के बिच में रहते हैं, जागृत रहते हैं आप लोगों को तो प्रॉब्लेम ही नहीं है। यहाँ आप लोग आपकी पगार लेते हैं जाके सो जाते हैं। जनता को खुश हम लोगों को करना है। तो इसका जवाब आप दिजिए और लहाने साहब मुझे आपसे बहुत अपेक्षा है पुरे सदन को आपसे अपेक्षा है क्योंकि जिस तरह आप कोई भी इश्यू को सुनते हैं समझते हैं और हमारे मा. आयुक्त साहब अँडीशनल का चार्ज आपके पास दिया है इसके लिए साहब इसके उपर आप उचित कारवाई करेंगे।

मदन सिंह :-

महापौर मँडम, मा. आयुक्त साहब जैसे की पुरे सभागृह के सब सदस्यने चर्चा किया। एकंदरीत असेच आपल्या लक्षात येते की आपल्याला जो तृतीय स्थान मिळाला आहे आणि २६ वा फक्त ह्या शहराची जनता आणि सर्व जनप्रतिनिधीमुळेच मिळाला आहे त्यात आपला अधिकारी, कर्मचारी, मुकादम, एस.आय यांचे काहीही हातभार नाही। आज सर्व नगरसेवक, पानपट्टे साहेब सोडा, एस.आय. सोडा, मुकादम पण सोडा मुकादमच्या पण खालच्या स्तरावर जाऊन आम्ही रस्त्यावर उतरून लोकांकडून काम करून घेतो। म्हणून हे प्रोग्रेसिव्ह आहे। कुठलेही मुकादम, एस.आय तर दिसतच नाही कधी। एस.आय ला फोन केला। एस.आय. कुठे असतात, कोणी बघत पण नसेल, कोणाला दिसत पण नसतील। पानपट्टे साहेब तर आँफीसमध्ये बसलेले असतात। आता मी ह्या विषयावर येतो। पानपट्टे साहेब जेव्हा पासुन हे कॉन्ट्रॅक्ट चालू आहे सार्वजनिक शौचालय, मुतारी हे साफसफाई दुरुस्ती ठेक्यावर देण्याकरिता आपण किंती वर्षापासून ठेका देतो।

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त) :-

मा. महापौरांच्या परवानगीने बोलतो मुतारी साफसफाईच्या विषयी दोन वर्षापूर्वी बांधकाम विभागाने टेंडर काढले होते। बांधकाम विभागाचे सर्व अटीशर्ती बघून न काढल्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे। ३० शीट २४ तासामध्ये तीन माणसे ठेवून असा विषय काढला। त्यांना पगार व्यवस्थित मिळत नव्हता। ती माझ्याकडे आल्यानंतर नविन टेंडर काढलं। नविन टेंडरमध्ये रेट जास्त आली। रेट असल्यामुळे ती कॅन्सल केले। आपला इश्यू आणलेला आहे। हा टेंडर दोन वर्षापूर्वी काढलेला होता। सविस्तर विचारपूर्वक बांधकाम विभागाने काढलं नव्हतं। त्यामुळे प्रॉब्लेम झाल्यामुळे हा प्रॉब्लेम झाला।

मदन सिंह :-

सगळ्यांच अस म्हणणं आहे जेव्हा हा ठेका नव्हता। आधी ठेका नव्हता त्याच्या पूर्वी पण साफसफाई होत होती। त्यात आपला एकही पैसा खर्च होत नव्हता आणि आता ठेका आल्यामुळे काय झालं फक्त ठेका तयार मध्यरस्थी म्हणून मेडियटर म्हणून आला आहे। तो साफसफाई करणार माणूस तोच आहे। आधी जो होता तोच आज पण आहे। पूर्वी पण तोच करत होता। आज पण तोच करत होता। पूर्वी तीच माणसं वीज बील पण भरायचं। पाणी बील पण भरायचं आणि नगरपालिकेचा एकही रूपया लागत नव्हता। आता ठेकेदार आल्यापासून आपण ठेकेदाराला पण पोसतो। वीज बील पण आपण भरतो, पाणी बील पण आपण भरतो। आणि परिस्थिती तशीच्या तशीच म्हणजे फक्त ठेकेदाराला पोसायला घेतले आहेका? आणि ठेकेदाराला आपण ठेवले आहे। मग आपलं पण काही एस.आय. चा म्हणणं आपले जे परमनन्ट त्यांचे पण कार्य आहे की नाही। त्यांची पण काही ऊऱी आहे की नाही। कोणीही कोणालाही काही पडलेले नाही। नगरपालिकेचे पैसे जातात आणि ठेकेदारांशी आपले सर्व कर्मचारी खालपासून वरपर्यंत ठेकेदारांचा ओङ्गा खाली असतात। ठेकेदार त्यांना सांभाळतो म्हणजे ठेकेदाराला कोणी काही बोलत नाही। हे आमचे डायरेक्ट आहे। म्हणजे अधिकारी कर्मचारी किंवा आपले स्टाफ कोणाच कुठेही लक्ष नसते त्याच्यावर। महापौर मँडम आयुक्त साहेब आपण लक्ष द्यावे।

प्रविण पाटील :-

महापौर मँडम, पहिल्यापासून आयुक्त साहेब पानपट्टे साहेब सर्वसामान्य लोकांचा विषय आहे। कारण सार्वजनिक आरोग्याचा विषय आहे। पूर्ण सभागृहाचा रोष तुमच्यावर आहे। आयुक्त साहेबांना विनंती आहे महापौरांना विनंती आहे की पानपट्टे साहेब आज गेल्या कित्येक वर्षापासून आपल्या या महापालिकेत कार्यरत आहेत। त्यांना मोठा दांडगा अनुभव आहे। भले त्यांच्याकडून काही चुका झाल्या असतील मान्य

करतो. रोष आहे सगळ्यांचा त्यांना आपण एक मुदत द्यावी. जेणेकरून हा जो रोष आहे तो कमी होईल आणि त्यांचा जो अनुभव तो आपल्या ह्या मिरा भाईंदरला उपयोगी पडेल.

रिटा शाह :-

महापौर मॅडम जय अंबे नंबर एक और जय अंबे नंबर दो हमारे वॉर्ड में प्रभाग १ में कम से कम ८ से ९ झोपडपट्टी है। पिछले महिने में १५ दिन पहिले कम्पलेंट की यहाँ ना फिनाईल दिया जाता है ना साबण दिया जाता है, ना कोई टॉयलेट वगैरे साफ किया जाता है। मुझे वो सागर नाम के आदमी का नंबर दिया गया मैं उसको फोन किया। उसने पता नहीं किसी तिसरे को फोन किया बाद में ताबड़तोब सब आ गया। ६ महिने के बाद में टॉयलेट वर्गे साफ हुए। अभी कैसे है मॅडम कॉन्ट्रैक्ट जो लेता है वह खुश कॉन्ट्रैक्ट जो देता है वह खुश वह कॉन्ट्रैक्टर उपर जो है चतुर्थ श्रेणी से लेकर पहिले श्रेणी के सारे अधिकारी खुश और यहाँ जनप्रतिनिधी हम यहाँ खाली प्रशासन के सामने लढ़ते रहते हैं। कभी नाले के लिए, गभी गटार सफाई के लिए, कभी संगणक के पगार के लिए कही चाहे अन्य कोई बात के लिए जनप्रतिनिधी का काम महासभा में सिर्फ लड़ना झगड़ना प्रशासन से कम्पलेंट करने के अलावा कोई बात नहीं रह गई। मेरे आपसे नम्र निवेदन है महापौर मॅडम की जो भी डेप्यूटी कमिशनर हो यहाँ चतुर्थ श्रेणी का अधिकारी हो कर्मचारी हो अगर वह काम करने के लिए लायक नहीं। यहाँ तो काम करना चाहता नहीं यहाँ तो जानबुझके काम नहीं करना है तो उनको उस पद से निकाला जाए। उनका डिपार्टमेंट उनसे लिया जाए क्योंकी एक अधिकारी को इतने सारे विषय दे दिया तो टेंबा हॉस्पीटल पानपट्टे साहब कोई डॉक्टर का काम है तो पानपट्टे साहब गटार सफाई, तो पानपट्टे साहब नाला सफाई, पानपट्टे साहब घन विभाग पानपट्टे साहब एक इन्सान के उपर इतना सारा कारभार दे चुके हैं हम तो कैसे व्यवहार कार्यभार निभा सके। ना आरोग्य विभाग निभा सकते, ना वन विभाग संभाल सकते हैं, ना टेंबा हॉस्पीटल देख सकते, ना शहर की साफसफाई ना कर्मचारीयों को देख सकते हैं। कभी बोलते हैं १५ कर्मचारी एक प्रभाग में, कभी बोलते हैं १० कर्मचारी हैं। जगह पे ५-४ भी नहीं दिखते हैं। यह ४ उठाके ६ नंबर में डालते हैं। वह ४ उठाते ७ नंबर में डालते हैं कोई भी प्रभाग का साफसफाई सही तरीके से होती नहीं है। तो मेरा आपसे नम्र निवेदन है की चाहे डेप्यूटी हो, चाहे चतुर्थ श्रेणी का इनचार्ज हो अगर वो काम नहीं करता है तो पुरे हाऊसके नगरसेवक उनके बारे काम के बारे में कम्पलेंट किया की जल्द से जल्द कारवाई की जाए। उनको उस पदभार को कार्यमुक्त किया जाए और उनको दुसरा डिपार्टमेंट दिया जाए।

जुबेर इनामदार :-

महापौर मॅडम आस्थापनेवर आपल्याकडे उपआयुक्त दर्जाचे एकच पानपट्टे साहेब सातत्याने बरेच वर्ष महानगरपालिकेची सेवा करत आहेत. अनुभवी आहेत काही अडीअडचणी आहेत त्यांना त्यांनी त्यांच्या कामामध्ये बदल आणला कुठे अडचण आहे. त्यांचे वरीष्ठ अधिकारी त्यांनी त्यांना मदत करावी. माझी आपल्याला सुचना आहे पानपट्टे साहेब अशी असणारच की तुमचा सफाईचा विषय आहे तर तुम्ही तो नविन ठेका जो बाकी ठेवला आहे काढायचा तो गेला आता तुम्हाला नविन काढावा लागेल. तुम्हाला गाड्या राज्यशासन देते. म्हणून तुम्हाला नविन ठेकेदार पाहिजे, कर्मचारी पाहिजे. त्याचा पाठपुरावा तातडीने करा आपली अडचण झाली गाड्या कमी म्हणून मनुष्यबळ कमी बरेच त्याच्यावरती चर्चा झाली. मनुष्यबळ तुम्हाला आम्ही वाढवून दिलेले आहे. त्या बरोबर शहर वाढलं, कचरा वाढला ओला आणि सुका हा नविन प्रकार तुमच्याकडे सुरु झाला म्हणून तुम्हाला काम वाढलेले आहे. ते वाढलेल्या कामाला तुम्हाला कसा हाताळलं पाहिजे त्याची तुम्ही उपाययोजना केली पाहिजे. दुसरे म्हणजे जो तुमचा स्टाफ आहे त्याची उचलबांगडी करा साहेब एकाच विषयाला एकाच व्यक्तीला एकाच जागेवर बरीच वर्ष तुम्ही ठेवल्यानंतर त्याच्यावरती क्लाऊड निर्माण होतं. तुमचा क्लाऊड त्यांच्यावर तुम्हाला कमी करावा लागेल आणि करा साहेब कारवाई करा. २-५ लोकांवर कारवाई केली तुम्ही तर कुठे तरी ह्या सर्व विषयावर नियंत्रण आरोग्यामध्ये महत्वाचा विषय आहे. ज्वलंत विषय आहे. घराच्या खाली उतरले की पहिले मला कचरा दिसतो आणि लोक त्याला पहिले बघतात आणि त्याच्यानंतर हा रोष खरंतर प्रतिनिधीवर येतो. म्हणून पानपट्टे साहेब आमची आपल्याला विनंती आहे सभागृहाची चांगले काम केले असेल म्हणूनच राज्य शासनाने तुम्हाला हा तिसरा क्रमांक दिला, देशामध्ये २७ वा आला. काम केले असेल म्हणून आला त्याला ठेवा तो केअरची भूमिका घेतली होती. त्या कामामधली भूमिका तुम्ही सातत्याने ठेवा अशी आपणांस विनंती आहे.

निला सोंस :-

महापौर महोदय विथ डू रिस्पेक्ट. सभागृह के पुरे सन्मान के साथ में कहना चाहूँगी आज हमने आपने सदन की शुरुवात ही अभिनंदन प्रस्ताव से की थी और जिसका अभिनंदन किया था वह आरोग्य मा. महासभा दि. ०७.०६.२०१९

विभाग का भी अभिनंदन था। तो एंड ऑफ द डे हमे बॉलेसिंग और बिना सहकार्य से कार्य नहीं होता तो हर प्रभाग के अपने अपने समस्या होगी। जनप्रतिनधी बता रहे हैं और मैं भी कहना चाहूँगी की हमारे प्रभाग में एक ऐसी समस्या जिसको कई साल से नजरअंदाज किया गया था जिसके उपर शायद ध्यान नहीं गया। लक्ष्यवेधी भी दि गई थी। वह शिवार गार्डन का तालाब मतलब शायद सभागृह में किसी को पता भी नहीं चला होगा और इतनी आसानी से सिर्फ प्रशासन के संयोग से वह कार्य चल रहा है और हो रहा है और मैं वह चिज के लिए आभार व्यक्त करती हूँ। तो कार्य को-ऑर्डिनेशन से होता है इसके अलावा भी और भी २-३ गंभीर समस्या भी इसके लिए पुरा पुरा सपोर्ट हमें आरोग्य विभाग का बांधकाम का भी मिला तो मुझे लगता है की कार्य से कार्य होता है। एक तरफ अभिनंदन करके दुसरी तरफ पुरी तरफ से प्रश्नचिन्ह लगा मुझे लगता है की इट वील बी आन्सर हमे एक को-ऑर्डिनेशन के साथ काम करना चाहिए। क्योंकी कार्य बिना सहकार्य नहीं होता। बहुत बहुत धन्यवाद।

रिटा शाह :-

मैडम इनका मतलब यह है की बाकी पुरे सदन में एकही नगरसेविका ऐसी है जो को-ऑपरेट करते हैं बाकी नगरसेवक को-ऑपरेट नहीं करते की ऐसी बात है क्या?

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त) :-

मिरा भाईंदर महानगरपालिकेने २०१८ मध्ये देशामध्ये ४७ वा आणि महाराष्ट्रामध्ये ०९ आणला होता. २०१९ मध्ये देशामध्ये २७ वा आणि महाराष्ट्रामध्ये तिसरा आणला होता. हे सर्व आपल्या सहकार्याने करु शकलेले आहेत. २०१२ मध्ये टेंडर काढलं होतं आणि २०१७ मध्ये संपत होतं. काही काही अडचणी होत्या ते टेंडर आम्हाला स्थानिक होऊ शकले नाही. रेट काही जास्त होते. शासनाने १२० गाड्या शासन देणार आहे. शासनाने गाड्या घेतल्या त्याच्यामुळे ते टेंडर रद्द केले आणि आम्ही जी.एम. पोर्टल शासनाच्या दरानुसार ती गाड्या खरेदी करणार आहोत आणि दुसरं म्हणजे महत्वाचे आम्ही नविन टेंडर आलं ते अंतिम टप्प्यात आहे ते करणार आहोत आणि त्याच्यामध्ये काही मजूर वाढवून येणार आहेत. मला माहिती आहे की चुका राहिल्या असतील मी थोड्याशा ह्या महिन्यामध्ये मा. महापौरांच्या चर्चेनुसार सर्व शौचालयांना ऑर्डर दिले आहेत. सर्वाना पत्र दिले आहेत मी अशी नोटिस काढतो. मला जोपर्यंत सँग्रीगेशन ओला कचरा, सुका कचरा हॅन्डरेड परसेन्ट करत नाही तोपर्यंत आपल्याला मार्क मिळणार नाहीत. ह्या ठिकाणी गेल्या वर्षी ५० टक्के सँग्रिगेशन झाले होते. आता जवळपास १०० टक्के करायचे आहे. ओला कचरा, सुका कचरा वेगवेगळा करून आपल्याला ते प्रोसेसिंग प्लॅनला द्यायचा आहे. कारण आपली महानगरपालिकेचा प्लान्ट सुरु झालेला आहे. आता सुका कच-याचा प्लान्ट जवळपास ८ ते ९ महिने सुरु झालेले आहे आणि ओला कच-याचा प्लान्ट दोन महिन्यापासून सुरु झालेला आहे. मला तिकडन पत्र येते की आम्हाला ओला कचरा ह्या, सुका कचरा ह्या म्हणून मी थोडस टाईट केले होते. त्यामुळे रोष काही लोकांना जाणवतो. जोपर्यंत ओला कचरा सुका कचरा सँग्रिगेट करत नाही तोपर्यंत कचरा उचलू नका. ह्या संदर्भात वरिष्ठांशी चर्चा केली होती. महापौर, उपमहापौर ह्यांच्याशी चर्चा केली होती. त्यामुळे काही ठिकाणी नाराजी असेल. मी मान्य करतो. पण आपल्या शहरामध्ये अजून सातत्य ठिकण्यासाठी आपल्या वरचा क्रमांक मिळवायचा असेल ह्या गोष्टी थोड्याशा स्ट्रीक्ट केल्या पाहिजे. स्ट्रीक्ट म्हणजे कोणाला काही त्रास झाला असेल त्यामुळे रोष हा आज मला लक्षात आला. बरेच सदस्य विचारत होते ही वस्तुस्थिती आहे. आपले बरेच शहर वाढलेले आहे. जवळपास साडे पाचशे मँट्रीक टन कचरा होता आपण जेव्हा टेंडर काढले त्यावेळेस तिनशे टन कचरा होता. आता साडे पाचशे टन कचरा झालेला आहे. गाड्यांची आवश्यकता आहे त्यामुळे थोडी धावपळ होते. ओला कचरा, सुका कचरा वेगवेगळा करणे, वेगवेगळ्या गाडीत ते नेणे. त्याठिकाणी मनुष्यबळ थोडसे कमी पडते. गाड्या कमी पडतात. रियल वस्तुस्थिती आहे. त्यामुळे काही ठिकाणी अडचण होत असेल हे मी मान्य करतो. पण कामामध्ये आपण इनामदारीने काम केले आहे. जर पसंत नसेल तर मी विनंती करतो महापौरांना माझा हा विभाग काढून टाकावा. मी एवढ्या मेहनतीने करतो, माझ्यावर कोणी आरोप करत असतील तर मला आरोग्य विभागामध्ये इन्ड्रेस्ट नाही. हे मला जाणून सांगते ह्या शहरासाठी एवढे करून आपण ह्या पद्धतीने ही अपेक्षा नव्हती. आज सकाळी अभिनंदनाचा ठराव झाला आणि संध्याकाळी अशी चर्चा होईल हे मला अभिप्रेत नव्हते हे अतिशय वाईट वाटते मला त्यामुळे प्रशासनाला विनंती करतो माझा आरोग्य विभाग काढून घ्या. ह्याच्यापेक्षा चांगले काम कोणी करत असेल. माझ्याकडून चुका जर असतील मी करु शकलो नसेल माझी कॅपेसिटी नसेल त्यामुळे असेल कॅपेसिटी करण्यासाठी मा. आयुक्त आहेत. आतापर्यंत सर्व उपस्थिती आहे. मी काय काम करतो काय नाही ते अहवाल आयुक्तांकडे असतात. आतापर्यंत शिरत नसेल पण आज ज्या पद्धतीने चर्चा झाली मला त्याचे दुःख होते. माझे ह्याच्यामध्ये काही म्हणणे नाही. काही चुका झाल्या असतील

त्यामुळे क्षमा करा. अजून काही त्या विभागात सेवा करायची असेल तर मी करेल. ह्या पध्दतीने चर्चा करता तुम्ही त्याचे मला वाईट वाटते.

मा. अतिरिक्त आयुक्त :-

आज सकाळपासून खरंच आपण आरोग्य विभागाच्या संदर्भामध्ये सर्व सन्मा. सदस्यांनी बरीच नाराजी व्यक्त केली आहे आणि सर्व चर्चेच्या अंती संबंधित विभागाचे उपायुक्त त्यांचा पण खुलासा सादर केलेला आहे. सन्मा. सदस्यांनी आता पण सांगितलं की आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये आपण एका विषयामध्ये चांगल्या कामाबद्दल अभिनंदन करतो आणि दिवसभर परत त्याच विषयामध्ये इनिफिशन्शी बदल बोलतो हा विरोधाभास असण द्यापेक्षा आपण सर्वांनी मिळून एखादा जर प्रश्न असेल तर नेमका कसा सॉल्व केला पाहिजे ते एकमेकांशी चर्चा करून असे प्रश्न मिटवले पाहिजे. एखाद्या अधिकाऱ्याला अशा पध्दतीने सर्वांनी मिळून असे टॉचर केले तर डिमुडेलाईज होण्याची पण चान्सेस जास्त असतात. प्रशासनाचा ह्या ठिकाणी प्रमुख म्हणून मी आपल्या सर्व सभागृहाला अस्वरुप करेल की तुमच्याशी चर्चा करू त्यांच्या काही अडचणी असतील त्या आम्ही निश्चितपणे सॉल्व करू आणि सभागृहाकडून कुठल्या गोष्टीची आम्हाला मंजुरीची आवश्यकता असेल भविष्यामध्ये काही सगळ्यांशी चर्चा करून एखाद्या विषयी जर चांगल्या पध्दतीने मार्गी लावायचा असेल. सगळ्या महाराष्ट्रात आपला तिसरा नंबर आहे. आपण पहिला नंबर येण्यासाठी आणखीन प्रयत्न करू. सर्वांनी चांगले काम करणे अपेक्षित आहे. इतर महापालिकेने सुधा चांगलेच काम करायला पाहिजे. हा नंबर एक ही सांगण्याची गोष्ट झाली की आम्ही नंबर एक वर आहेत पण काल आपली परिस्थिती कशी होती त्याच्यात आज जास्त सुधारणा केली पाहिजे. उद्या त्याच्यापेक्षा जास्त सुधारणा केली पाहिजे. हे खरं नंबर गेर्नींग आहे. तरच प्रशासनाचा प्रमुख म्हणून ह्याठिकाणी आज आपल्या सर्वांचे सभागृहाचे सर्व सन्मा. सदस्यांना अस्वरुप करील की आरोग्य विभागामध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या कमी करून चांगल्यातल्या चांगल्या पध्दतीने नागरिकांना सेवा सुविधा देण्यासाठी आपल्या सर्वांना सोबत काम करण्यासाठी प्रशासन कटीबद्ध राहील.

धृवकिशोर पाटील :-

मा. आयुक्त साहेब आता जसे आपण बोललात की सगळ्यांनी मिळून पानपट्टे साहेबांना टॉचर केले साहेब टॉचर अजीबात नाही केलं. पानपट्टे साहेब आमचे चांगले मित्र आहेत आणि पानपट्टे साहेबांचा परमनन्त उपायुक्त म्हणून जो ठराव आहे तो आम्हीच केला आहे. त्याच्यामुळे पानपट्टे साहेबांच्या बदल काहीच चुकीचे मत नाही. आम्ही अजिबात टॉचर करत नाही. फक्त जी वस्तुस्थिती आहे ती सांगण्याचे आमचे अधिकार आहे की नाही सांगा मला साहेब विषय असा आहे की एखादा नगरसेवक जसे आता खंडेलवालजी बोलले एखादा नगरसेवक जर एरियामध्ये जातो, वॉर्डमध्ये जातो आणि तो तिकडचा सॅनेटरी इन्स्पेक्टर ज्या पध्दतीने काम करतो. साहेब ते कुठेतरी मनाला लागते. आज आम्ही विचारा पानपट्टे साहेबांना आम्ही सांगतो जी सोसायटीत सुका कचरा, ओला कचरा वेगळा करत नसेल तर तुम्ही त्यांना नोटिस द्या. त्यांचे पाणी कनेक्शन कट करायची नोटिस द्या. जर आम्ही साहेब ते लोक आम्हाला वोट देतात आणि म्हणून आम्ही निवडून येतो आणि दर पाच वर्षांनी आम्हाला त्या लोकांना फेस करायचं असते आणि दर पाच वर्षांनी आमची परिक्षा असते. तुमची परिक्षा फक्त एकदा असते. एम.पी.एस.सी. ची परिक्षा झाली आणि तुम्ही पास झालात तर संपला विषय तुम्ही आलात आणि डायरेक्ट तुमचं प्रमोशन होऊन तुम्ही उपायुक्त आणि आयुक्तांपर्यंत पोहोचता. तुम्हाला अजिबात टेंशन नसते. पण साहेब आम्हाला दर पाच वर्षांनी परिक्षा द्यावी लागते आणि तुम्हाला अजिबात कुठली परिक्षा द्यावी लागत नाही. तुमची फक्त एवढेच आज दोन वर्ष ह्या महापालिकेत, पुढची दोन वर्ष त्या महापालिकेत आणि पुढची दोन वर्ष त्या महापालिकेत अशाप्रकारे तुमची सगळी सिस्टम असते. साहेब आम्हाला खूप त्रास होतो. आम्ही आमच्या व्यथा मांडल्या. आज शौचालयाची परिस्थिती किती बेकार आहे. आम्ही असे म्हणत नाही की पानपट्टे साहेब चुकीचे काम करत आहेत आम्ही म्हणतो की ते चांगले काम करत आहेत. जुबेरजीने पण सांगितले की जर समजा त्यांना काही अडचणी असतील आणि आम्ही पण सांगितल जर त्यांना काही अडचणी असतील आणि आम्ही पण सांगितलं जर त्यांना काही अडचणी असतील तर त्यांनी आम्हाला सांगा ना. त्या सगळ्या अडचणी आम्ही सॉल्व करू. जोपर्यंत तुम्ही आणि आम्ही एकत्र काम करणार नाही तोपर्यंत हा गाडा चालणार नाही. जे काही स्वच्छते बदल पारितोषिक भेटले आहे त्याच्यामध्ये मिरा भाईदर शहराचे जनतेचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. त्यात कर्मचाऱ्यांचा पण सिंहाचा वाटा आहे. त्यात कर्मचाऱ्यांचा पण सिंहाचा वाटा आहे. त्यात आमचे नगरसेवकांचा पण सिंहाचा वाटा आहे. तुमचे अधिकाऱ्याचा पण सिंहाचा वाटा आहे. पण हे जे कर असताना काही गोष्टी आम्हाला आज ही जी मिटींग आहे. ह्या मिटींगमध्ये मांडावे लागते. तुमच्या केबीनमध्ये त्यांच्या केबीनमध्ये किंवा आयुक्तांच्या केबीनमध्ये किंवा महापौरांच्या केबीनमध्ये जाऊन आम्ही आमच्या व्यथा मांडतो आणि हे जे हाऊस आहे ह्या हाऊसमध्ये आमच्या व्यथा

मांडण्याचा अधिकार आहे जो विषय येतो. त्या विषयाला धरूनच आम्ही बोलतो. सगळे तुम्ही होतात की सगळ्या नगरसेवकांनी तेच सांगितले आमचे अनिल सावंत पण बोलले की नाले सफाई झाली नाही तो नाला एवढा मोठा आहे आणि पुढे काहीतरी आहे की माझ्या परिसरामध्ये कधीही पाणी भरत नव्हतं. परंतु जाफरी खाडीमध्ये जे मँग्रोज आलेत त्या मँग्रोजमुळे आज तिकडे बोट पोकलन जाऊ शकत नाही. हीच बोट पोकलन सहा वर्षापूर्वी जायची आणि त्याच्यानंतर जायची नाही. एक कॉमनसेन्स आहे जसे आता नयना मँडम बोलली की नेहमी तोच ठेकेदार कसा कॉन्ट्रॅक्ट घेतो बाकी दुसऱ्यांना कसं कॉन्ट्रॅक्ट मिळत नाही. पहिले कच्चे नाले आपण भरपूर खोदायचो साहेब आता पक्के नाले झालेले आहेत मग कशामुळे ही कॉस्टींग कमी होत नाही. उलटी कॉस्टींग कमी व्हायला पाहिजे. कुठेतरी काहीतरी पाणी मुरते की नाही आणि ह्या ज्या गोष्टी ह्या आम्हाला तुमच्या समोर नाही मांडल्या तर कसे होणार आणि तुम्ही म्हणतात की पानपट्टे साहेबांना टॉचर करतात. साहेब पानपट्टे साहेबांना अजिबात टॉचर करत नाही. पानपट्टे साहेब आमचे चांगले मित्र आहेत आणि आम्ही त्यांचे चांगले हितचिंतक आहोत. फक्त ज्या गोष्टी निर्दर्शनास आल्यात त्या निर्दर्शनात आम्ही सभागृहापुढे, तुमच्यापुढे, महापौरांच्यापुढे आम्ही आणल्या. आमचा टॉचर करायचा अजिबात लक्ष नाही.

पंकज पांण्डेय :-

महापौर मँडम आपकी परमिशन से बोलना चाहता हूँ जय अंबेनगर एक नंबर, दो नंबर में पुरे भाईदर वेस्ट का पानी कच्चे नाले से जाता है। वहाँ पहिले साफसफाई होती थी। बोट पोकलन जाता था। इस बार वहाँ कुछ हुआ नहीं पानपट्टे साहब इसका मुझे जवाब चाहिए। पहिले ही मँग्रोज हुआ थे।

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त) :-

मँग्रोज के बारे में मेरे उपर गुन्हा दाखल हुआ उधर में कैसा कर सकता हूँ। तीस साल पहले अभी नहीं जा सकते ना।

(सभागृहात गोंधळ)

पंकज पांण्डेय :-

महापौर मँडम उसका जिम्मेदार कौन होगा अगर कल कुछ हुआ आयुक्त होंगे, उपायुक्त होंगे की कौन होगा क्योंकी सब नगरसेवक के उपर फुटता है। क्योंकी पुरे भाईदर वेस्ट का पानी वहाँ से होके गुजरता है। बहुत गंभीर स्थिती है। विक्रम कुमार साहब थे।

जयेश भोईर :-

मिरा-भाईदर महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिकेची शौचालयाची दैनंदिन संचलन देखभाल , साफसफाई करण्यासाठी विविध संस्थामार्फत मंजुर पुरवठा के ला जातो. तसेच सदर शौचालयाची दुरुस्ती वार्षिक दराच्या निविदा धारकांकडून बांधकाम विभागामार्फत करण्यात येते . सदर शौचालये दैनंदिन साफसफाई, देखभाल, दुरुस्ती यावर महानगरपालिकेचा मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे . तरीसुधा साफसफाई व देखभाल दुरुस्ती होत नसलेबाबत नागरि क व नगरसेवक हे उप-आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांचेकडे मोठ्या प्रमाणावर तक्रार करीत आहेत . परंतु त्यावर कोणतीही उपाययोजना अद्यापर्यंत उप -आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी केलेली नाही . रेल्वे, मॉल, खाजगी हॉस्पिटल, खाजगी कंपन्यामध्ये खाजगी ठेकेदारामार्फत शौचालय चांगल्या प्रकारे कमी दरात साफसफाई केली जाते . या बाबीचा विचार करता महापालिकेने विज व पाणी पुरवठा देऊन सर्व शौचालयाची साफसफाई व देखभाल दुरुस्ती करिता एकच निविदा काढणेस ही सभा मंजुरी देत आहे.

तसेच उप-आयुक्त - डॉ. संभाजी पानपट्टे यांनी आरोग्य विभागाचा कार्यभार योग्य रितीने सांभाळत नसल्याचे एकंदरीत सभागृहामधील नगरसेवकांच्या चर्चेनुसार दिसून येते . त्यामुळे मा. आयुक्त यांनी उप-आयुक्त - डॉ. संभाजी पानपट्टे यांचेकडून वैद्यकीय आरोग्य विभाग व सार्व . आरोग्य विभागाचा पदभार काढून घ्यावा असा मी ठराव मांडत आहे.

विनोद म्हात्रे :-

माझे अनुमोदन आहे.

रिटा शाह :-

महापौर मँडम ठराव हो गया अनुमोदन हो गया सभा आगे चलेगी मँडम।

मा. महापौर :-

ठराव मंजूर. पुढचा विषय घ्या.

प्रकरण क्र. २२ :-

सार्वजनिक शौचालये व मुतारी यांचे दैनंदिन संचलन, देखभाल दुरुस्ती करणेकरिता धोरण ठरविणे.
ठराव क्र. २४ :-

मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिकेची शौचालयाची दैनंदिन संचलन देखभाल , साफसफाई करण्यासाठी विविध संस्थामार्फत मंजुर पुरवठा केला जातो . तसेच सदर शौचालयाची दुरुस्ती वार्षिक दराच्या निविदा धारकांकडून बांधकाम विभागमार्फत करण्यात येते . सदर शौचालये दैनंदिन साफसफाई, देखभाल, दुरुस्ती यावर महानगरपालिकेचा मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे . तरीसुध्दा साफसफाई व देखभाल दुरुस्ती होत नसलेबाबत नागरिक व नगरसेवक हे उप -आयुक्त डॉ. संभाजी पानपटे यांचेकडे मोठ्या प्रमाणावर तक्रार करीत आहेत . परंतु त्यावर कोणतीही उपाययोजना अद्यापर्यंत उप -आयुक्त डॉ. संभाजी पानपटे यांनी केलेली नाही . रेल्वे, मॉल, खाजगी हॉस्पिटल, खाजगी कंपन्यामध्ये खाजगी ठेकेदारामार्फत शौचालय चांगल्या प्रकारे कमी दरात साफसफाई केली जाते . या बाबीचा विचार करता महापालिकेने विज व पाणी पुरवठा देऊन सर्व शौचालयाची साफसफाई व देखभाल दुरुस्ती करिता एकच निविदा काढणेस ही सभा मंजुरी देत आहे.

तसेच उप -आयुक्त - डॉ. संभाजी पानपटे यांनी आरोग्य विभागाचा कार्यभार योग्य रितीने सांभाळत नसल्याचे एकंदरीत सभागृहामधील नगरसेवकांच्या चर्चेनुसार दिसून येते . त्यामुळे मा. आयुक्त यांनी उप -आयुक्त - डॉ. संभाजी पानपटे यांचेकडून वैद्यकीय आरोग्य विभाग व सार्व . आरोग्य विभागाचा पदभार काढून घ्यावा असा मी ठराव मांडत आहे.

सुचक :- श्री. जयेश भोईर

अनुसोदन :- श्री. विनोद म्हात्रे

ठराव सर्वानुमते मंजूर

सही/-

महापौर

मिरा भाईंदर महानगरपालिका

नगरसचिव :-

प्रकरण क्र. २३, पाईप लाईन टाकणेकरीता जागा संपादित करणे तो विषय यापूर्वीच प्रकरण क्र.५ मध्ये आलेला असल्याने हा विषय मागे घेतो. प्रकरण क्र. २४, शहरातील उद्याने बगीचा, मैदाने, दुभाजक हे देखभाल, दुरुस्ती, सुरक्षा, झाडे लावणे, जगविणे, खेळणी दुरुस्ती करणे, रंगरंगोटी करणे इत्यादी कामाचे धोरण ठरविणेबाबत

हसुमख गेहलोत :-

मिरा भाईंदर महानगर पालिका क्षेत्रामध्ये 74 उद्याने, 11 मैदाने, 14 स्मशाने, 2 चौपाट्या, 1 नरसी, 17 किमी लांबीचे दुभाजक आहेत . सदर ठिकाणी महानगरपालिकेमार्फत खालील कामे करण्यात येतात.

- 1) सुरक्षा रक्षक पुरवठा
- 2) मंजुर पुरवठा
- 3) लालमाती, शेणखत, औषधे
- 4) देखभाल व निगा
- 5) नविन रोपे लावणे, गवत लावणे
- 6) रंगरंगोटी, दुरुस्ती
- 7) खेळणी दुरुस्ती
- 8) शौचालय, पाणपोई साफसफाई व दुरुस्ती
- 9) विद्युत दुरुस्ती इ.

वरील व इतर आवश्यक कामांवर महानगरपालिकेचा मोठ्या प्रमाणावर खर्च होत असून देखील कामात गुणवत्ता व समाधानकारक कामे होत नाहीत . सर्व कामांसाठी वेगवेगळ्या निविदा मागवून वेगळे कंत्राटदार नेमण्यात येत असल्याने सर्व कामांची सांगड घालता येत नाही व कामांना देखील विलंब होत मा. महासभा दि. ०७.०६.२०१९

असतो. महानगरपालिकेची उद्याने, मैदाने, दुभाजक, चौपाट्या इ. ची देखभाल व दुरुस्ती तसेच वरील प्रमाणे नमुद सर्व साहित्य, सामुग्री व मजुर, सुरक्षा रक्षक पुरवठा करून काम करण्यासाठी बागकाम मध्ये तज व अनुभव असलेल्या एजन्सीला कामे दिल्यास त्यांच्यामार्फत सर्व कामे व्यवस्थितरित्या होवू शकतील. सर्व एजन्सीला सदर ठिकाणी मा . आयुक्त यांच्या मान्यतेने कॅन्टीन सुरु करणेस व जाहिरात कामाची देखील मुआ ठेवण्यात यावी . तसेच नव्याने उद्याने, मैदाने, दुभाजक विकसीत झाल्यास मा . स्थायी समितीच्या मान्यतेने मंजुर असलेल्या दराने सदर काम देखील देण्यात यावे . वरील प्रमाणे एकच निविदा मागविण्यास मान्यता देण्यात येत असून सर्व प्रशासकीय कार्यवाहीचे अधिकार मा . आयुक्त यांना देण्यात येत आहे. सदर निविदा प्रक्रिया पुढील दोन महिन्यात पूर्ण करन कंत्राटदाराची नेमणूक करण्यात यावी असा मी ठराव मांडत आहे.

सिमा शाह :-

माझे अनुमोदन आहे.

मा. महापौर :-

ठराव मंजूर पुढचा विषय घ्या.

प्रकरण क्र. २४ :-

शहरातील उद्याने बगीचा , मैदाने, दुभाजक हे देखभाल , दुरुस्ती, सुरक्षा, झाडे लावणे, जगविणे, खेळणी दुरुस्ती करणे, रंगरंगोटी करणे इत्यादी कामाचे धोरण ठरविणेबाबत

ठराव क्र. २५ :-

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये 74 उद्याने, 11 मैदाने, 14 स्मशाने, 2 चौपाट्या, 1 नरसरी, 17 किमी लांबीचे दुभाजक आहेत. सदर ठिकाणी महानगरपालिकेमार्फत खालील कामे करण्यात येतात.

- 1) सुरक्षा रक्षक पुरवठा
- 2) मजुर पुरवठा
- 3) लालमाती, शेणखत, औषधे
- 4) देखभाल व निगा
- 5) नविन रोपे लावणे, गवत लावणे
- 6) रंगरंगोटी, दुरुस्ती
- 7) खेळणी दुरुस्ती
- 8) शौचालय, पाणपोई साफसफाई व दुरुस्ती
- 9) विद्युत दुरुस्ती इ.

वरील व इतर आवश्यक कामांवर महानगरपालिकेचा मोठ्या प्रमाणावर खर्च होत असून देखील कामात गुणवत्ता व समाधानकारक कामे होत नाहीत . सर्व कामांसाठी वेगवेगळ्या निविदा मागवून वेगळे कंत्राटदार नेमण्यात येत असल्याने सर्व कामांची सांगड घालता येत नाही व कामांना देखील विलंब होत असतो. महानगरपालिकेची उद्याने, मैदाने, दुभाजक, चौपाट्या इ. ची देखभाल व दुरुस्ती तसेच वरील प्रमाणे नमुद सर्व साहित्य, सामुग्री व मजुर, सुरक्षा रक्षक पुरवठा करून काम करण्यासाठी बागकाम मध्ये तज व अनुभव असलेल्या एजन्सीला कामे दिल्यास त्यांच्यामार्फत सर्व कामे व्यवस्थितरित्या होवू शकतील. सर्व एजन्सीला सदर ठिकाणी मा . आयुक्त यांच्या मान्यतेने कॅन्टीन सुरु करणेस व जाहिरात कामाची देखील मुआ ठेवण्यात यावी . तसेच नव्याने उद्याने , मैदाने, दुभाजक विकसीत झाल्यास मा . स्थायी समितीच्या मान्यतेने मंजुर असलेल्या दराने सदर काम दे खील देण्यात यावे . वरील प्रमाणे एकच निविदा मागविण्यास मान्यता देण्यात येत असून सर्व प्रशासकीय कार्यवाहीचे अधिकार मा . आयुक्त यांना देण्यात येत आहे. सदर निविदा प्रक्रिया पुढील दोन महिन्यात पूर्ण करन कंत्राटदाराची नेमणूक करण्यात यावी असा मी ठराव मांडत आहे.

सुचक :- श्री. हसमुख गेहलोत

अनुमोदन :- श्रीम. सिमा शाह

ठराव सर्वानुमते मंजूर

सही/-
महापौर

नगरसचिव :-

प्रकरण क्र. २५, घनकचरा कर चालु वर्षात सुट देणे व पुढील आर्थिक वर्षा करिता आकारणी बाबत धोरण ठरविणे.

राकेश शाह :-

घनकचरा निर्मिती करणारी घे व आस्थापनेमधून घनकचरा संकलन करण्यासाठी दर /शुल्क दरास मंजुरी देणे व सुट देणेबाबत मा. महापौर यांचे अध्यक्षतेखाली पदाधिकारी व गटनेत्यांची बैठक मा. आयुक्त यांनी आयोजित करून निर्णय घ्यावा असा मी ठराव मांडत आहे.

गणेश भोईर :-

माझे अनुमोदन आहे.

मा. महापौर :-

ठराव मंजूर पुढचा विषय घ्या.

प्रकरण क्र. २५ :-

घनकचरा कर चालु वर्षात सुट देणे व पुढील आर्थिक वर्षाकरिता आकारणी बाबत धोरण ठरविणे
ठराव क्र. २६ :-

घनकचरा निर्मिती करणारी घरे व आस्थापनेमधून घनकचरा संकलन करण्यासाठी दर /शुल्क दरास मंजुरी देणे व सुट देणेबाबत मा. महापौर यांचे अध्यक्षतेखाली पदाधिकारी व गटनेत्यांची बैठक मा. आयुक्त यांनी आयोजित करून निर्णय घ्यावा असा मी ठराव मांडत आहे

सही/-
महापौर

नगरसचिव :-

प्रकरण क्र. २६, शहरातील पक्षी, प्राणी यांच्यावर उपचार करणा -या (जीवदया) संस्थांना देखभाल दरुस्तीकरिता मानधन देणे.

दिपाली मोकाशी :-

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात मिरारोड (पु.) शांतीनगर येथे पक्षी-प्राणी यांच्यावर उपचार करण्यासाठी दवाखाना बांधण्यात आलेला असून भाईंदर (प.) येथे देखील दवाखान्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे . सदर संस्थांमार्फत मोठ्या प्रमाणावर पक्षी व प्राण्यांवर स्व -खर्चाने उपचार करण्यात येत असून त्यांना त्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च होत असतो . सदर संस्थांना आर्थिक मदत केल्यास त्यांना मदत होईल.

तरी अशा संस्थांना प्रत्येकी मासिक रक्कम रु .99,000/- अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यास व त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यास ही मा. महासभा मान्यता देत आहे असा मी ठराव मांडत आहे. सुरेखा सोनार :-

माझे अनुमोदन आहे.

मा. महापौर :-

ठराव मंजूर. पुढचा विषय घ्या.

प्रकरण क्र. २६ :-

शहरातील पक्षी, प्राणी यांच्यावर उपचार करणा -या (जीवदया) सस्थाना देखभाल दुरुस्तीकरिता मानधन देणे.

ठराव क्र. २७ :-

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात मिरारोड (पु.) शांतीनगर येथे पक्षी-प्राणी यांच्यावर उपचार करण्यासाठी दवाखाना बांधण्यात आलेला असून भाईंदर (प.) येथे देखील दवाखान्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे . सदर संस्थांमार्फत मोठ्या प्रमाणावर पक्षी व प्राण्यावर स्व -खर्चाने उपचार करण्यात येत असून त्यांना त्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च होत असतो . सदर संस्थांना आर्थिक मदत केल्यास त्यांना मदत होईल.

तरी अशा संस्थांना प्रत्येकी मासिक रक्कम ₹.99,000/- अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यास व त्यासाठी आर्थिक तरतुद करण्यास ही मा. महासभा मान्यता देत आहे असा मी ठाराव मांडत आहे.

ठराव सर्वानुमते मंजूर

सही/-

महापौर

मिरा भाईंदर महानगरपालिका

नगरसचिव :-

प्रकरण क्र. २७, मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात आंदोलन कर्त्यासाठी जागा निश्चित करणेबाबत.

सिमा शाह :-

मिरा भाईंदर महानगरपालिकेमार्फत शहरात आंदोलन कर्त्यासाठी जागा निश्चित न केल्याने आंदोलन कर्ते मुख्यालया समोरील फुटपाथ वरील जागेत बसत असल्याने व त्यांना सदर ठिकाणी जागा अपूरी पडत असल्याने त्यांची गैरसोय होत असते . तरी मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात आंदोलन कर्त्यासाठी सुभाषचंद्र बोस मैदान येथे मैदानात जागा देण्यास ही सभा मान्यता देत आहे. आंदोलन कर्त्यांनी आंदोलन करण्याआधी महापालिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे असा मीठाव मांडत आहे

हेतल परमार :-

माझे अनुमोदन आहे.

मा. महापौर :-

ठराव मंजूर.

जुबेर इनामदार :-

महापौर मँडऱ्या, लोकशाहीचा लोकतंत्राचा गळा आवरल्यासारखाच प्रकार आहे. पालिका कुठे सुभाषचंद्र बोस कुठे तुम्ही पालिका तिथे स्थलांतरीत करत आहेत का? विधान भवनावर लोक जातातच ना. तिथेही ट्राफीकची अडचण होतेच ना. लोक आझाद मैदानावर जाऊन बसतात.

मा. उपमहापौर :-

आपण तिथे सोयीसुविधा उपलब्ध करून देणार आहोत.

जुबेर इनामदार :-

आंदोलन कर्त्याला काही सुखसुविधांची गरज नसते.

मा. उपमहापौर :-

उद्या १००-५० लोक इथे बसु शकणार नाहीत. तिथे बसु शक्तील.

जुबेर इनामदार :-

तो काही लग्नाला आलेला व्यक्ती नसतो. तो येतो तुमच्याकडे त्याच्या मागण्या स्वतःचे गा-हाणे मांडायला तो काही लग्नाला आलेला नाही त्याला सुखसुविधा पाहिजे.

मा. उपमहापौर :-

असे फुटपाथवर बसणे योग्य आहे का आंदोलन कर्त्यांनी शहराच्या हितासाठी लढाई असते.

जुबेर इनामदर :-

तो लढ़तो ना.

मा. महापौर :-

तुमचा ठराव आहे का.

जुबेर इनामदार :-

ज्याला शहराच्या हितामध्ये लढायचे तो त्यांनी.....

मा. उपमहापौर :-

तुमच्या डोक्यात कोणी आंदोलनकर्ता आहे का?

जुबेर इनामदार :-

आम्ही स्वतः आहोत. दुस-च्यांची काय गरज आहे. आंदोलन का आम्ही करणार आहोत. तुम्ही असु शकतात.

मा. उपमहापौर :-

जिथे सुविधा असेल तिथे मी ही बसेन ना.

जुबेर इनामदार :-

मी आंदोलनकारी आहे. मला सुखसुविधेची काही गरज नाही. डोक्यावर ऊन पाहिजे वर्षाव पाहिजे, थंडी लागली पाहिजे पायामध्ये चप्पल नसली तरी चालेल मी आंदोलन करेल.

मा. महापौर :-

ठिक आहे.

जुबेर इनामदार :-

म्हणजे आंदोलन कर्त्यांना आपण घाबरतो असा विषय झाला. एक हाती सत्ता असुन सुध्दा ह्या सभागृहामध्ये आज सकाळपासून बघतो चर्चा जी चालू आहे ती प्रशासनाच्या विरोधात चालली आहे. अभिनंदन म्हणजे कुठेतरी तुम्ही लोक कमी पडत आहात काम करायला.

प्रशांत दळवी :-

महापौर मँडम बोलण्यात चुकी करत आहेत. कमी पडत नाही आम्ही यांना पुरे पडत आहोत.

जुबेर इनामदार :-

पुरे तुम्ही कधीच पडू शकणार नाही. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही पडणार तुम्हाला विरोध राहणार. आम्ही विरोधकांची भुमिका मांडणार आणि आम्ही विरोधक आहोत.

प्रशांत दळवी :-

महापौर मँडम आपले ठरलेले आहे. त्यामुळे आपण ठराव वाचायचा.

जुबेर इनामदार :-

तुमचे बरेच काही ठरलेले असते. त्याच्यात काम करायची पध्दत ठरलेली आहे.

प्रशांत दळवी :-

आमचे ठरले आहे मोदी है तो मुमकीन है। अगोदरच सांगितले आहे त्यामुळे महापौर मँडम ठराव वाचुन घ्या. रितसर गोषवारा आयुक्तांनी दिलेला आहे.

जुबेर इनामदार :-

सभा पध्दतीने पालिकेचे कामकाज चालत नाही. एका बाजूला राज्यामध्ये तिसरा क्रमांक, देशामध्ये २७ वा क्रमांक त्याचा अभिनंदनाचा ठराव ज्याच्यामुळे तुम्ही अभिनंदनाचा वाचत आहात त्यालाच कार्यमुक्त त्याच्या विभागामधुन करत आहेत. अशा प्रकारचे कामकाज चालू आहे म्हणजे हा ही एक आंदोलनाचा भाग आहे. तुम्हाला सुभाषचंद्र बोसमध्ये गेले पाहिजे होते. विरोधकाचाच भाग आहे.

अनिल सावंत :-

महापौर मँडम, सुभाषचंद्र बोस मैदान तिथे ग्राउंड आहे तिथे मुले खेळतात. तिथे तुम्ही आंदोलन कर्त्यांना बसवणार. मग मुलांसमोर काय आदर्श ठेवणार.

मा. उपमहापौर :-

तुमचा ठराव वगैरे आहे का?

अनिल सावंत :-

आहे.

जुबेर इनामदार :-

आमचा ठराव आहे. आमच्या ठराव याच्यामध्ये ठरावाचे केले काय पाहिजे. तो एक निर्णय घेतला पाहिजे. ठराव काय करू. सुभाषचंद्र बोसकडे तुम्ही पाठवून दिले. आंदोलनकारी तिथे जाणार गरजच नाही.

मा. उपमहापौर :-

दुसरा स्पॉट घ्या.

जुबेर इनामदार :-

जिथे महापालिका आहे. आपल्या ह्या महापालिकेमध्ये लोकांशी निगडीत विषय आहे. त्यांच्या गरजा आपल्या महापालिकेचे काम काय आहे. वॉटर गटर आणि मिटर आपल्यापुढे मोठे धोरण निश्चित करायचे ते देशाचे आणि राज्याचे लोकल सेल्फ गर्फमेंट स्वतंत्र स्वराज्य संस्था लोकांची जुळलेली संस्था इथे तुमच्याकडे त्यांचे गा-हाणे मांडायला येणार. आंदोलनकारी इथेच येणार आणि ते इथेच आले पाहिजे. तुमच्या महापालिकेच्या समक्ष आले पाहिजेत. समोर बसले पाहिजे. **मिरा भाईंदर महानगरपालिकेमार्फत शहरात आंदोलन कर्त्यासाठी जागा निश्चित न केल्याने आंदोलन कर्ते मुख्यालया समोरील फुटपाथ वरील जागेत बसत असल्याने व त्यांना सदर ठिकाणी जागा अपूरी पडत असल्याने त्यांची गैरसोय होत अस ते. तरी मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात आंदोलन कर्त्यासाठी योग्य जागा देण्यासाठी गोष्जवारा दिला आहे. प्रशासनाने दिलेला गोष्जवारा सदोष आहे. तरी सदर विषय फेटाळण्यात येत आहे असा मी ठराव मांडत आहे.**

अनिल सावंत :-

माझे अनुमोदन आहे.

मा. महापौर :-

सचिव दोन ठराव आलेले आहेत. मतदान घ्या.

नगरसचिव :-

प्रकरण क्र. २७ करिता दोन ठराव आलेले आहेत. पहिला ठराव सुचक श्रीम. सिमा शहा, अनुमोदन श्रीम. हेतल परमार. दुसरा ठराव सुचक श्री. जुबेर इनामदार, अनुमोदन श्री. अनिल सावंत. प्रथम दुसरा ठराव मतदानास पुकारतो. सुचक श्री. जुबेर इनामदार यांनी मांडलेल्या ठरावाच्या बाजूने जे असतील त्यांनी हात वर करायचे आहेत. ठरावाच्या विरोधात असतील त्यांनी हात वर करायचे आहेत. तटस्थ कोणी असेल त्यांनी हात वर करायचे आहेत. सुचक श्रीम. सिमा शहा यांनी मांडलेल्या ठरावाच्या बाजूने जे असतील त्यांनी हात वर करायचे आहेत. ठरावाच्या विरोधात असतील त्यांनी हात वर करायचे आहेत. तटस्थ कोणी असेल त्यांनी हात वर करायचे आहेत.

मा. महापौर :-

श्रीम. सिमा शहा ह्यांच्या ठरावाच्या बाजूने ५०, विरोधात ११, तटस्थ ० इतकी मते पडलेली आहेत. श्रीम. सिमा शहा ह्यांचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात येत आहे.

प्रकरण क्र. २८ :-

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात आंदोलन कर्त्यासाठी जागा निश्चित करणेबाबत.

ठराव क्र. २८ :-

मिरा भाईंदर महानगरपालिकेमार्फत शहरात आंदोलन कर्त्यासाठी जागा निश्चित न केल्याने आंदोलन कर्ते मुख्यालया समोरील फुटपाथ वरील जागेत बसत असल्याने व त्यांना सदर ठिकाणी जागा अपूरी पडत असल्याने त्यांची गैरसोय होत असते . तरी मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात आंदोलन कर्त्यासाठी सुभाषचंद्र बोस मैदान येथे मैदानात जागा देण्यास ही सभा मान्यता देत आहे. आंदोलन कर्त्यासाठी महापालिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे असा मी ठराव मांडत आहे

सुचक :- श्रीम. सिमा शह

अनुमोदक :- श्रीम. हेतल परमार

अ.क्र	ठरावाच्या बाजूने	अ.क्र.	ठरावाच्या विरोधात	तटस्थ
१	मेहता डिंपल विनोद	१	शेख अशरफ मोहम्मद इब्राहीम	निरंक
२	वैती चंद्रकांत सिताराम	२	मेहरा राजीव ओमप्रकाश	
३	पाटील रोहिदास शंकर	३	सावंत अनिल दिवाकर	
४	पाटील धृवकिशोर मन्साराम	४	इनामदार जुबेर अब्दुल्ला	
५	गेहलोत हसमुख मोहनलाल	५	शेख रुबिना फिरोज़	
६	पाटील प्रभात प्रकाश	६	डिसा मर्लिन मर्विन	
७	सिंह मदन उदितनारायण	७	सपार उमा विश्वनाथ	
८	यादव मिरादेवी रामलाल	८	परदेशी गिता हरीश	
९	शाह रिटा सुभाष	९	सर्यद नुरजहाँ नाझर हुसैन	

१०	हसनाळे ज्योत्सना जारींदर	१०	पाटील नरेश तुकाराम
११	डॉ. पाटील प्रिती जयप्रकाश	११	अहमद साराह अकरम
१२	सौंस निला बर्नांड		
१३	रावल मेघना दिपक		
१४	मोकाशी दिपाली आनंदराव		
१५	जैन सुनिता रमेश		
१६	अरोरा दीपिका पंकज		
१७	नाईक विविता विवेक		
१८	भावसार वंदना संजय		
१९	बेलानी हेमा राजेश		
२०	सोनार सुरेखा प्रकाश		
२१	मुखर्जी अनिता बबलू		
२२	शिंदे रुपाली वसंत (मोदी)		
२३	म्हात्रे सचिन केसरीनाथ		
२४	शाह राकेश रतिशचंद्र		
२५	अग्रवाल सुशील गोपीकिशन		
२६	शाह सीमाबेन कमलेश		
२७	रकवी वैशाली गजेंद्र		
२८	कांगणे मीना यशवंत		
२९	परमार हेतल रतिलाल		
३०	दलवी प्रशांत जानदेव		
३१	म्हात्रे विनोद काशिनाथ		
३२	भोईर जयेश भानुदास		
३३	थेराडे संजय अनंत		
३४	राय विजयकुमार सिस्थन नारायण		
३५	विराणी अनिल रावजीभाई		
३६	गजरे दौलत तुकाराम		
३७	मांजरेकर आनंद दत्ताराम		
३८	कासोदारिया अश्विन शामजीभाई		
३९	दुबे मनोज रामनारायण		
४०	खंडेलवाल सुरेश जगदिश		
४१	पांडेय पंकज सूर्यमणि		
४२	भोईर गणेश गजानन		
४३	पारधी सुजाता यशवंत		
४४	आमगावकर हरिशचंद्र रामचंद्र		
४५	पाटील प्रविण मोरेश्वर		
४६	शिर्के अनंत गेणू		
४७	कदम अर्चना अरुण		
४८	पांडे स्नेहा शैलेश		
४९	बगाजी शर्मिला विन्सन्ट		
५०	बांड्या एलायस दुमिंग		

ठाव बहुमताने मंजूर

सही/-
महापौर
मिरा भाईंदर महानगरपालिका

नगरसचिव :-

प्रकरण क्र. २८, बी.एस.यु.पी. कामाबाबत नविन अटीशर्ती ठरविणे.
ज्योत्सना हसनाळे :-

मिरा भाईंदर महानगरपालिकेमार्फत रा बविण्यात येत असलेल्या बी.एस.यु.पी योजनेत २००९ मध्ये मंजुरी देण्यात आलेली असुन सदर योजना अजुन पर्यंत पुर्ण झालेली नाही . सद्यस्थितीत सदर ठिकाणी इमारतीची सद्यस्थिती खालील प्रमाणे आहे

अ.क्र.	पैकेज	कंत्राटदाराचे नाव	कामाचा तपशिल
1.	जे-१	मे.शायोना टॉस्कॉनो (जे.व्ही)	१) इमारत क्र. ०६, २९९ सदनिका, सदर इमारतीचे RCC चे काम १६ व्या मजल्या पर्यंत पुर्ण झाले आहे. सदर इमारतीच्या Brick work, प्लास्टचे काम पुर्ण झाले आहे.
2.	जे-३	मे.श्रीजी बिटकॉन (जे.व्ही)	१) इमारत क्र. ०१, (१७९ सदनिका) ची सर्व कामे पुर्ण झाली असुन १७१ पात्र लाभार्थीना सदनिकाचा ताबा देण्यात आला आहे. २) इमारत क्र. ०२, २२९ सदनिका, सदर इमारतीचे ३ च्या मजल्यापर्यंतचे RCC चे काम पुर्ण झाले आहे. सदर इमारतीचे ३ च्या मजल्याच RCC काम चालू आहे. ३) इमारत क्र. ०३, २९९ सदनिका, सदर इमारतीचे RCC चे काम ८ व्या मजल्या पर्यंत पुर्ण झाले आहे. सदर इमारतीचे ९ व्या मजल्याचे RCC चे काम सुरु आहे . सदर इमारतीचे ६ व्या मजल्याचे Brick Work चे काम चालू आहे. ४) इमारत क्र. ०४, २९९ सदनिका, सदर इमारतीचे RCC चे काम १ ला मजल्या पर्यंत RCC चे काम सुरु आहे. ५) इमारत क्र. ०५, २९९ सदनिका, सदर इमारतीचे खोदकाम ५०% पुर्ण झाले आहे. फुटींग स्टफ कॉलम आणि प्लीथ चे काम चालू आहे.
3.	काशिचर्च पैकेज	मे.डी.के.एस (जे.व्ही)	काशिचर्च इमारत क्र. ०३, १२९ सदनिका, सदर इमारतीचे ६०% RCC चे काम ८ व्या मजल्यापर्यंत पुर्ण झाले आहे. सदर इमारतीचे ६०% Brick work चे काम ७ व्या मजल्यापर्यंत पुर्ण झाले आहे. उर्वरित इमारतीचे ४०% प्लीथचे काम सुरु आहे.

योजनेची वस्तुस्थिती दि. २६/०७/२०१८ रोजीचा मा.महासभेपुढे सादर करण्यात आली होती . मा.महासभा दि. २६/०७/२०१८ ठराव क्र. ४४ अन्वये सदर प्रकल्पातंगत सुरु असलेल्या जे -१ पैकेज मधील २९४ सदनिकाची इमारत, जे-३ पैकेजमधील इमारत क्र. ०२ मधील २९९ सदनिका, इमारत क्र. ०३ मधील २९९ सदनिका, इमारत क्र. ०४ मधील २९९ सदनिका व इमारत क्र. ०५ मधील २९९ सदनिका तसेच काशिचर्च पैकेज मधील इमारत क्र. ०४ मधील १२९ सदनिका अशा मिळून १६१९ सदनिकांची कामे संबंधित कंत्राटदाराकडून महानगरपालिकेच्या स्वनिधी अथवा कर्ज निधितुन पुर्ण करून घेण्यास तसेच सदर इमारतीच्या एकुण क्षेत्राच्या २५% क्षेत्र वाणिज्य वापरासाठी अनुज्ञेय असल्याने सदर जागा विकुन सदर कामांना निधी उपलब्ध करून देण्यास तसेच १५० कोटीपर्यंत कर्ज घेण्यास मान्यता देण्यात आली. मे.शायानो यांच्याकडून इमारत क्र. ०६, मे.श्री.जी.बिटकॉन यांच्याकडून इमारत क्र. ०२ व ०३, मे.डी.के.एस.यांच्याकडून काशिचर्च इमारत क्र. ०३ या बांधुन घेण्यात याव्यात . त्यासाठी कोणतेही मा.महासभा दि. ०७.०६.२०१९

Escaletion देण्यात येऊ नये. उर्वरित इमारतीचे संबंधित ठेकेदाराचे देयके अंति म करून सदर कामासाठी नव्याने अटीशर्तीसह निविदा मागविण्यात याव्यात. वरील प्रस्तावानुसार सदर योजनेच्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या जागेत नव्याने नकाशा मंजुर करून इमारती बांधण्यासाठी नविन निविदा मागविण्यात याव्यात. तसेच शासनाने सदर योजनेत 25% जागा विक्री करण्यास प रवानगी दिली आहे. त्यानुसार सदर जागा देऊन सदर इमारती पुर्ण करून घ्याव्यात. अथवा मनपाच्या निधीतुन करण्यात याव्यात. सदर योजनेचे काम मुदतीत पूर्ण होण्यासाठी मा. महापौर, मा. आयुक्त, बांधकाम विभागाचे अधिकारी व स्थानिक नगरसेवक यांची दर महिन्यास बैठक घेऊन कामाच्या प्रगतीबाबत आढावा घेण्यात यावा. सदर कामासाठी पुढील सर्व कार्यवाहीचे अधिकार मा.आयुक्त यांना देण्यात येत आहेत.

मिरादेवी यादव :-

माझे अनुमोदन आहे.

मा. महापौर :-

ठराव मंजूर. पुढचा विषय घ्या.

प्रकरण क्र. २८ :-

बी.एस.यु.पी. कामाबाबत नविन अटीशर्ती ठरविणे.

ठराव क्र. २९ :-

मिरा आईंदर महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येत असलेल्या बी.एस.यु.पी योजनेत 2009 मध्ये मंजुरी देण्यात आलेली असुन सदर योजना अजुन पर्यंत पुर्ण झालेली नाही. सध्यस्थितीत सदर ठिकाणी इमारतीची सद्यस्थिती खालील प्रमाणे आहे.

अ.क्र.	पॅकेज	कंत्राटदाराचे नाव	कामाचा तपशिल
1.	जे-1	मे.शायोना टॉस्कॉनो (जे.व्ही)	१) इमारत क्र. 06, 299 सदनिका, सदर इमारतीचे RCC चे काम 16 व्या मजल्या पर्यंत पुर्ण झाले आहे. सदर इमारतीच्या Brick work, प्लास्टचे काम पुर्ण झाले आहे.
2.	जे-3	मे.श्रीजी बिटकॉन (जे.व्ही)	१) इमारत क्र. 01, (179 सदनिका) ची सर्व कामे पुर्ण झाली असुन 171 पात्र लाभार्थीना सदनिकाचा ताबा देण्यात आला आहे. २) इमारत क्र. 02, 229 सदनिका, सदर इमारतीचे ३ च्या मजल्यापर्यंतचे RCC चे काम पुर्ण झाले आहे. सदर इमारतीचे ३ च्या मजल्याच RCC काम चालू आहे. ३) इमारत क्र. 03, 299 सदनिका, सदर इमारतीचे RCC चे काम 8 व्या मजल्या पर्यंत पुर्ण झाले आहे. सदर इमारतीचे 9 व्या मजल्याचे RCC चे काम सुरु आहे. सदर इमारतीचे 6 व्या मजल्याचे Brick Work चे काम चालू आहे. ४) इमारत क्र. 04, 299 सदनिका, सदर इमारतीचे RCC चे काम 1 ला मजल्या पर्यंत RCC चे काम सुरु आहे. ५) इमारत क्र. 05, 299 सदनिका, सदर इमारतीचे खोदकाम 50% पुर्ण झाले आहे. फुटींग स्टफ कॉलम आणि प्लीथ चे काम चालू आहे.
3.	काशिचर्च पॅकेज	मे.डी.के.एस (जे.व्ही)	काशिचर्च इमारत क्र. 03, 129 सदनिका, सदर इमारतीचे 60% RCC चे काम 8 व्या मजल्यापर्यंत पुर्ण झाले आहे. सदर इमारतीचे 60% Brick work चे काम 7 व्या मजल्यापर्यंत पुर्ण झाले आहे. उर्वरित इमारतीचे 40% प्लीथचे काम सुरु आहे.

योजनेची वस्तुस्थिती दि.२६/०७/२०१८ रोजीचा मा.महासभेपुढे सादर करण्यात आली होती . मा.महासभा दि.२६/०७/२०१८ ठाव क्र. ४४ अन्वये सदर प्रकल्पातंगत सुरु असलेल्या जे -१ पॅकेज मधील २९४ सदनिकाची इमारत, जे-३ पॅकेजमधील इमारत क्र.०२ मधील २९९ सदनिका, इमारत क्र.०३ मधील २९९ सदनिका, इमारत क्र.०४ मधील २९९ सदनिका व इमारत क्र.०५ मधील २९९ सदनिका तसेच काशीचर्च पॅकेज मधील इमारत क्र.०४ मधील १२९ सदनिका अशा मिळून १६१९ सदनिकांची कामे संबंधित कंत्राटदाराकडुन महानगरपालिकेच्या स्वनिधी अथवा कर्ज निधितुन पुर्ण करून घेण्यास तसेच सदर इमारतीच्या एकुण क्षेत्राच्या २५% क्षेत्र वाणिज्य वापरासाठी अनुजेय असल्याने सदर जागा विकुन स दर कामांना निधी उपलब्ध करून देण्यास तसेच १५० कोटीपर्यंत कर्ज घेण्यास मान्यता देण्यात आली.

मे.शायानो यांच्याकडून इमारत क्र .06, मे.श्री.जी.बिटकॉन यांच्याकडून इमारत क्र .02 व 03, मे.डि.के.एस.यांच्याकडून काशीचर्च इमारत क्र .03 या बांधुन घेण्यात याव्यात . त्यासाठी कोणतेही Escaletion देण्यात येऊ नये. उर्वरित इमारतीचे संबंधित ठेकेदाराचे देयके अंतिम करून सदर कामासाठी नव्याने अटीशर्तीसह निविदा मागविण्यात याव्यात . वरील प्रस्तावानुसार सदर योजनेच्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या जागेत नव्याने नकाशा मंजुर करून इमारती बांधण्या साठी नविन निविदा मागविण्यात याव्यात . तसेच शासनाने सदर योजनेत 25% जागा विक्री करण्यास परवानगी दिली आहे . त्यानुसार सदर जागा देऊन सदर इमारती पुर्ण करून घ्याव्यात . अथवा मनपाच्या निधीतुन करण्यात याव्यात . सदर योजनेचे काम मुदतीत पूर्ण होण्यासाठी मा . महापौर, मा. आयुक्त, बांधकाम विभागाचे अधिकारी व स्थानिक नगरसेवक यांची दर महिन्यास बैठक घेऊन कामाच्या प्रगतीबाबत आढावा घेण्यात यावा . सदर कामासाठी पृष्ठील सर्व कार्यवाहीचे अधिकार मा.आयुक्त यांना देण्यात येत आहेत.

सुचक :- श्रीम. ज्योत्स्ना हसनाळे अनुमोदन :- श्रीम. मिरादेवी यादव
ठराव सर्वानुमते मंजूर

सही/-
महापौर

नगरसचिव :-

प्रकरण क्र. २९, मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या रुग्णालयातील नवजात बालकांना गरज वाटल्यास व्होकार्ड हॉस्पिटल मध्ये एन .आय.सी.यु विभागात व इतर रुग्णांना मनपा 25% हिस्सातून सविधा उपलब्ध करून देणे.

३ सुशील अग्रवाल :-

महापौर मँडम, मा. आयुक्त महोदय द्वारा यह विषय फिर से लेके आए। मैं प्रशासन की ओर से यह जानना चाहता हूँ की, पिछली महासभा के अंदर यही विषय आया था और तभी आयुक्त साहबने यह कहाँ था की आरोग्य संचालक व्होकार्ड हॉस्पीटल, उमराव इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स और यहाँ के सदस्य सन्मा. सदस्य है उनकी एक बैठक लगाई जाएगी और इसपर निर्णय लिया जाएगा। यह विषय ऐसा आया है गोषवारे के अंदर आपके सामने पुरा खजाना खुला है। आप फिरसे नमक की या चवन्नी की मांग कर रहे हो। महापौर मँडम फिर से बताना चाहूँगा जो व्होकार्ड हॉस्पीटल है जिसके अंदर उमराव इन्स्टीट्यूट ऑफ हेल्थ सायन्स

मा. महापौर :-

मिरादेवीजी अभी उनको बोलने दो।

सशील अग्रवाल :-

ਦੁਰਾਵ ਮੰਜਰ ਹੋ ਗਿਆ ਮੱਡਮ ਅਗਲਾ ਵਿ਷ਯ ਆ ਗਿਆ।

मा. महापौर :-

आप बाढ़ में बोलो।

मिरादेवी यादव :-

महापौर मँडम प्रशासन मरत है और जनता त्रस्त है। सही बात है हकीकत है कि दिल की बात अटक गई मुँह में मुहसे हाँ नहीं कहाँ गया, यह बात भी बरोबर है। वह हाल मेरा हुआ है हकीकत यह है कि सामने नया टेंडर आया है उसके लिए भी मैं खुश हूँ। बिच में नाव जो डगमगाती है तो नावीक का भी

दिमाग काम नहीं करता की वह बैठे हुए इन्सान को कैसे बचाए तो बिच में हमारी ढूबी है। मेरा दिमाग काम नहीं करता मतलब हम अनाडी है। हम अनाडी है प्रधान मंत्री नरेंद्र मोदीजी हकीकत है वह देश के लिए हम तो खुश है ऐसे ही प्रधानमंत्री बना रहे लेकिन तीन लाख बेघरवालों को घर दे दिए मगर ४ हजार लोग जगह पर पड़े हैं। कलेक्टर की जगह पे उनको घर नहीं मिल पाया। यह हम नहीं बोल रहे हैं की आपकी गलती है या आमदार की गलती है। आमदारजी मेरे साथ में बहुत सारा प्रयास किया है, आपने भी किया है। इसके पहले भी महापौर रहे हैं इसके पहले कमिशनर भी रहे मगर मेहनत कर रहे हैं मगर यह प्रशासन के साथ जो आज २० करोड़ रुपये इस साल के बजेट में दिया है अपने सरकार के रहते यह काम अगर चालु हो गया होता तो हम २२ तारीख को उपोषण को बैठने वाली थी। आज ३ महिने हो गए मुझे शोक नहीं लगता है की बार बार महासभा में विषय उठाने का मगर मजबूरी में मुझे यह विषय भी लेना पड़ता है। आज यह विषय आया है नया टेंडर का तो मैं यह बोल रही हूँ की नया टेंडर होना चाहिए। लेकिन आने वाले समय में यह काम को विलंब नहीं होना चाहिए। मुझे पता लगा की नया चालु हो गया पुराने वाले चढ गए ऐसा नहीं होना चाहिए। काम पुरा होना चाहिए और अपने सरकार में होना चाहिए। आज हमारे पाच के पाच अपने हैं महापालिका में भी सत्ता अपनी है, राज्य में भी सत्ता अपनी है। पुरे देश में भी अपनी सत्ता है २०२० में भी हमारे मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी है। मगर दबाव में सब है मगर यह प्रशासन को ऐसा कोई नहीं पहुँचती इनका दुखता नहीं है। अगर इनका दुखता रहा होता तो आज यह काम पुरा हो गया था। हर साल अगर २० करोड़ रुपये निकाला होता तो यह काम पुरा हो गया होता। आमदारने भी बहुत सारा प्रयास किया और आज भी कर रहे हैं। मगर दुख उसी जगह पे होता है मगर इनके अंदर थोड़ा भी असर नहीं पहुँचता।

मा. महापौर :-

आपकी समस्या का जल्द ही हल होगा याच्यात आयुक्त साहेब तुम्ही पण याच्यात ध्यान द्या. खांबित साहेब आपल्याला लवकर याच्या करिता काम करायचे आहे.

सुशिल अग्रवाल :-

मैं फिर से बताना चाहता हूँ की आयुक्त साहेब ने यह विषय लाया है। इसका मतलब छह महिना पहले जो भी महासभा के अंदर चर्चा हुई थी उसके उपर कोई भी कार्यवाही नहीं हुई। तभी आयुक्त महोदयने यह कहाँ था की सभी की मिट्टीं लगाके इस विषय का धोरण निश्चित करेंगे। अभी गोषवारा में भी लिखा है की २०१५ के अंदर ९० टक्के खाटा आरक्षित थी। ४ साल तक मिरा भाईदर की जनता इस सुविधा से वंचित क्यों थी। अब जाके इनकी निंद खुली है की एन.आय.सी.यू. सिर्फ इन्होंने मागणी की है एन.आय.सी.यू. के लिए उमराव हॉस्पीटल के अंदर जो बेड रिझर्व्ह है उसके लिए करेगी। पर उसके अंदर बहुत सा देखा गया है वहाँ पे कोई पेशंट अगर गया तो बेड चार्जेस फ्री है, अँडमिशन फी फ्री है, मेडिसीन फ्री है या क्या फ्री है इसके बारे में कोई धोरण निश्चित नहीं है और इस प्रकार पिछले कई बार से यहाँ पे महासभा के अंदर चर्चा होती है मगर उसका निष्कर्ष निकलता नहीं है इसके पिछे प्रशासन की क्या मनशा है। कही से कोई दबाव है कही की इसके अंदर मानसिकता नहीं है की इस विषय को पूर्ण करने की इसके लिए मैडम यह बहुत चिंता का विषय है। फिर से जो ४० टक्के, ९० टक्के दिखाया नहीं है मैडम जोभी सी.सी. की अटीशर्टी है वहाँ पे ४० टक्के वहाँ जो बेड है ३०० बेड हॉस्पीटल है। उसकी सुविधा बी.पी.एल. शासकीय कर्मचारी इकोनॉमीक बिगर सेक्षन और ९० टक्के बेड जो आयुक्त स्टेट में किसी की भी सिफारस कर सकते हैं। चाहे वह कोई भी क्लास का रहे इनके लिए रिझर्व्ह है और बाकी के इलाज जो भी है वह शासकीय दर से होना कम्पलसरी है। जो भी शासन ने दर तय की है उसी के हिसाब से उनको चार्जेस लगना चाहिए। पर पिछले कई वर्ष से मिरा भाईदर की जनता यहाँ की जो सुविधा प्रशासनने उपलब्ध की है इसका एफ.एस.आय के माध्यम से उस हॉस्पीटल सुविधा दी है तो उसके लिए मिरा भाईदर के लिए कही ना कही महापालिका प्रशासन कमजोर पड़ रहा है और अभी भी सिर्फ इन्होंने एन.आय.सी.यू. के लिए मागणी की है तो कही ना कही यह जो सुविधा है सारे डिपार्टमेंट के अंदर मिरा भाईदर की जनता को यह सुविधा मिलनी चाहिए और जो भी प्रशासनने और हमारे मिरा भाईदर महापालिका ने जो उसके अंदर अटीशर्टी डाली है इस अटीशर्टी के अनुसार ही वहाँ पे सभी डिपार्टमेंट के अंदर यह सुविधा मिलनी चाहिए। इसके लिए मैं ठराव यहाँ पे रखता हूँ। **मिरा भाईदर महापालिकेच्या रुग्णा लयात नवजात बालकांना गरज वाटल्यास त्या बालकांना उपचाराकरीता मा . आयुक्तांनी व्होकार्ड हॉस्पीटल मध्ये महापालिका व शासनाच्या निर्णयाप्रमाणे आरक्षित असलेल्या खाटा उपलब्ध कराव्यात . तसेच इतर रुग्णांनाही शासन व महापालिकेने ठरवून दिलेल्या अटीशर्टीप्रमाणे**

उपचारकरीता खाटा उपलब्ध करून देवून पुढील मा. महासभेत त्याची माहिती द्यावी असा मी ठराव मांडत आहे.

वैशाली रकवी :-

माझे अनुमोदन आहे.

राकेश शाह :-

महापौर मँडम दि. २७ तारीख को वहाँ पे एक पेशंट थे। पानपट्टे साहेब आप का भी सिग्नेचर है। आपने लेटर दिया था की उनको डिस्काऊंड मिलना चाहिए। यह लेटर वहाँ पे गया तो उसको कोई रिस्पॉन्स नहीं दिया वह बोले यह लेटर व्हॉलीड नहीं है। मतलब महापालिका के उपायुक्त अगर व्होकार्ड हॉस्पीटल में लेटर लिख के देते हैं तो उसको डिस्काऊंड मिलना चाहिए अगर महापालिका के अधिकारी का भी वहाँ पे व्हॉल्यू नहीं है तो आम आदमीयों को वहाँ पे क्या व्हॉल्यू रहेगा। पानपट्टे साहेब यह आपका लेटर है उसको एक रूपया भी डिस्काऊंड दिया नहीं गया।

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त) :-

महापौर मँडमच्या परवानगीने बोलतो, त्यांना डॉक्युमेंटेशन पाहिजे होते. त्याचे रेशन कार्ड पाहिजे होते, आधार कार्ड पाहिजे. ह्या दोन गोष्टी त्याला पाहिजे होत्या.

राकेश शाह :-

त्याच्याकडे रेशन कार्ड वगैरे सर्व आहे.

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त) :-

त्यांना आपण दिले होते का?

राकेश शाह :-

हो.

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त) :-

ते नाही दिले होते.

राकेश शाह :-

साहेब त्याच्याकडे रेशनकार्ड, आधार कार्ड सर्व आहे.

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त) :-

त्यांची प्रोसिजर आहे. त्यांना रेशन कार्ड आधार कार्ड द्या.

सुशिल अग्रवाल :-

रेशन कार्ड, आधार कार्ड ची अट फक्त बी.पी.एल. साठी आहे. सरसकट तुमच्यामध्ये एक अट टाकलेली आहे. १० टक्के आयुक्तांच्या शिफारशी अनुसार मग तो कोणत्याही कॅटेगरीचा असो. तुम्ही त्याच्यात वाचा काय लिहिलेले आहे. त्यामध्ये अशी कोणतीही अट नाही की बी.पी.एल. कॅन्डीडेट पाहिजे की कोणता कॅन्डीडेट पाहिजे.

राकेश शाह :-

मैं लेटर पढके दिखाता हूँ उपरोक्त संदर्भिय पत्रानुसार मा. आयुक्त मिरा भाईदर महापालिका यांनी शिफारस केलेल्या रुग्णांसाठी १० टक्के खाटा रुग्णांना उपलब्ध करणे तसेच शिफारस केलेल्या रुग्णांवर शासकीय माफक दरात उपचार करणे आपणांस बंधनकारक आहे. श्रीम. पुजा वखारीया यांचे पती नवीन वखारीया यांना उपचार करता रुग्णालयात दाखल करणेत आले असुन रुग्णास शासकीय माफक दरात उपचार उपलब्ध करून द्यावेत. अभी उसका आधार कार्ड, रेशन कार्ड इसपे कहाँ नमुद किया है। अगर आपने लेटर दिया है मैंने डॉ. पडवळ से बात किया ना वह पेशंट के वाईफ को वहाँ पे भेजा उन्होंने लेटर दिया बाद में आपने साईन किया उसके बाद में वह वहाँ पे गए। अगर यहाँ पे वह आने के बाद में अगर उसको बोला गया होता की तुम्हारा आधार कार्ड लेके जाओ, रेशन कार्ड लेके आजो तो वह व्यक्ती लेके गए होते।

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त) :-

साहेब मी त्याची चौकशी करतो.

राकेश शाह :-

चौकशी करके होता ऐसे कितने किस्से हैं यह तो ठिक है वह नगरसेवक को के पास आए इसके लिए मालुम पड़ा।

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त) :-

आतापर्यंत मी जेवढे पाठविलेले आहेत टिप्पणी त्यांनी दिली. बेड अळेलेबल करून दिले आणि शासकीय दरामध्ये पण उपचार करून दिले माझ्याकडे ह्या तारखेचे बरेच केस आहेत.

सुशील अग्रवाल :-

पानपट्टे साहेब माझ्याकडे यादी आहे. तुमचे पेशंट कोण कोण आहेत मला दाखवा.

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त) :-

साहेब जानेवारी पासून माझ्याकडून १४ अप्रौच झालेले आहेत. १४ लोकांचे त्यांनी मोफत उपचार केलेले आहेत. माझ्या शिफारशीने आतापर्यंत १४ गेलेले आहेत.

सुशील अग्रवाल :-

त्यांना किती पैसे भरावे लागले व त्यांना किती डिस्काऊंड मिळाले.

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त) :-

प्रत्येकाचा मला हिशोब माहित नाही.

सुशील अग्रवाल :-

ते आम्हाला सांगा. त्यांचे शासकीय दरात केलेले आहेत. यामध्ये फक्त नाव लिहिलेले आहे. मिरा भाईदरचे एम.बी.एम.सी द्वारे महिन्यामध्ये एखादा पेशंट आहे असे मला दाखवा. माझ्याकडे पूर्ण दोन वर्षांची यादी आहे.

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त) :-

सगळ्यांची यादी आपल्याकडे आहे तुम्हाला यादी देतो. एका महिन्याची माझ्याकडे आहे.

सुशील अग्रवाल :-

साहेब एक प्रकार असा झाला होता. यामध्ये आमचा वॉर्डातला एक पेशंट त्याचे बिल १४ लाख रुपये झाले होते. त्याने डिस्काऊंट मागितला त्याला दिड लाख रुपये डिस्काऊंड दिला. ते डिस्काऊंडचे पैसे त्यांनी ह्या यादीमध्ये टाकले की आम्ही एवढे फुकटमध्ये केले. साहेब माझ्याकडे प्रुफ आहे. मागच्या सभेमध्ये पण मी बोललो होतो. साहेब असे थोडी असते. तुम्ही इकडे पेशंट येणार सरसकट त्याला शासकीय दरामध्ये करा. तुम्ही पेशंट पाठवतच नाही. आपल्या हॉस्पीटलमध्ये बोर्ड लागलेले आहेत का? मागच्या सभेमध्ये आयुक्त साहेबांनी सांगितले होते त्या हॉस्पीटलमध्ये आपण बोर्ड लावले आहेत का? लोकांना माहितच नाही. लोकांना कल्यान नाही की तिथे आपल्या पालिकेचे बोर्ड आहेत आणि शासकीय दरामध्ये आपला उपचार होतो. कोणाशी संपर्क करायचा माहितच नाही. आपल्या आरोग्य केंद्रामध्ये बोर्ड आहे का?

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त) :-

ते तातडीने बोर्ड लाऊन घेतो.

सुशील अग्रवाल :-

साहेब ६ महिने झाले आयुक्तांनी आम्हाला सांगितले होते.

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त) :-

मध्यंतरी आम्ही बिझी होतो. ७ दिवसात करून घेतो.

मा. महापौर :-

पानपट्टे साहब पिछली सभा में मैंने भी इंस्ट्रक्शन दिया था आयुक्त साहब को इतना टक्का हमारा छुट है। वहाँ पे बोर्ड लगाओ वहाँ पे अपना स्टाफ बिठाओ तो वह कार्यवाही आप लोगो की कहाँ तक पहुँची। वह पहिले बताईए।

प्रशांत दळवी :-

महापौर मॅडम आयुक्त महोदय आपण मगाशी बोललात आमचे सन्मा. सदस्य धृवकिशोर पाटील पण त्या विषयावरती बोलले आपण काय म्हणता की आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून त्या जनतेचे गा-हाणे इथे मांडतो म्हणजे आम्ही शासकीय अधिकाऱ्यांना टॉचर करतो. म्हणजे हे टाऊचर करणे झाले का? गेल्या वेळचे इतिवृत्तांत काढून वाचा. त्याच्यामुळे ह्या सभागृहामध्ये गोंधळ झाला होता. त्याच वेळेला ठरले होते की सभागृहामध्ये महापौर पासून सगळ्यांनी तिकडे जावे बोर्ड लावावे आणि त्यानंतर सभा चालू करावी. म्हणजे हे बोलणे आम्ही टॉचर करतो. मग का नाही इंदिरा गांधी आणि टेंभा हॉस्पीटलला ह्या व्होकार्ड हॉस्पीटलमध्ये त्या सुविधा नाहीत. म्हणून बोर्ड का लावले जात नाही. त्या हॉस्पीटलवरती पण बोर्ड लावले पाहिजे. म्हणजे ६ महिने झाले आचारसंहिता निघून गेली. बोर्ड लागले नाहीत आता ही तीन महिन्यानंतर आचारसंहिता लागणार. मग हे करायचे काय कोणाचे हृदीमध्ये आहे आणि हा गोषवारा आता आयुक्तांनी दिला आहे. मग याचे इम्पलीमेंटेशन होणार की नाही होणार की नुसते सभागृहामध्ये बोलायचे आणि

बोलले लागले की मग ओरडायचे की सभागृहामध्ये सन्मा. सदस्यांनी टॉचर केले. आयुक्त साहेब आपण हे शब्द वापरतात. टॉचर करणे कशाला म्हणतात. जाणून बुजून त्यांना टॉचर करतो का. म्हणजे आम्ही जे फोटो दाखवले ते खोटे आहेत का की त्याठिकाणी साफसफाई होत नाही म्हणून आयुक्त महोदय हे बरोबर नाही. म्हणजे आम्ही बोलायचे नाही का महापौर मँडम ते सांगावं म्हणजे आम्ही फक्त तिकडे नागरिकांचे शिव्या खायच्या का? प्रत्येक वेळेला व्हॉट्सअप वरती आम्हाला धुवून काढतात. अधिकायांना काय करायचे अधिकायांचे कोणी नाव घेत नाही. त्यांना माहिती नाही कुठला अधिकारी काय आहे. सकाळ संध्याकाळ हेच चालू आहे. आता महापौर मँडम आपण रुलींग द्या की बोर्ड लावायला ७ दिवस लागत नाही. दोन दिवसात बोर्ड पॅटींग होतात.

दिपीका अरोरा :-

फक्त बोर्ड नाही धोरणामध्ये असे आहे की तुम्हाला तिकडे आरोग्य मित्र बसवायचा आहे. जे लोक त्या सुविधा साठी तिकडे जातात. आपल्या माणसांनी तिकडे असिस्ट करून तिकडे त्यांना गाईड लाईन करायची आहे. आणि ओ.पी.डी. मध्ये डॉक्टरांची त्यांना भेट करून मदत करायची आहे असे आरोग्य मित्र तिकडे बसवायचे आहेत. हे पण करून घ्या.

मा. अतिरिक्त आयुक्त :-

सन्मा. महापौर महोदय आताच दोन्ही सदस्यांनी सर्व सदस्यांनी ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. त्याच्याबद्दल काही दुमत असल्याचे कारण नाही. बोर्ड लावण्याची अँकटीव्हीटी आता पानपट्टे साहेबांनी सांगितले की तातडीने करून घेण्यात येईल. परंतु त्याव्यतिरिक्त ही आपल्याकडून जाणारे जे पेशंट आहेत. त्यांना असिस्ट करण्यासाठी त्या ठिकाणी आपली फॅसिलिटी कशा पध्दतीने करता येईल आणि दोन्ही इन्स्टीट्युट हॉस्पीटल प्लस महापालिका ह्या दोघांमध्ये स्मुथ वर्किंगसाठी आपले त्यांच्या सोबत कोऑर्डिनेशन मिटींग होणे गरजेचे आहे. मी आयुक्त साहेब आपल्याला नंतर त्याच्याशी ह्या विषयावर चर्चा करतो. त्या संबंधितांना आपल्या महापालिकेमध्ये बोलवून एक जॉईट मिटींग घेऊ. जेणकरून भविष्यात अशा पध्दतीने प्रश्न उपस्थित होणार नाही. आणि सर्वसामान्य गरिब नागरिकांना त्या सर्व गोष्टी माहित नसतात. तर त्याठिकाणी व्यवस्थित त्यांना ट्रिटमेंट त्यांच्या सोबत जर कोऑर्डिनेशन टचमध्ये राहिलो तर हे प्रश्न बन्यापैकी सुटतील. ह्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करु.

सुशील अग्रवाल :-

साहेब काही तरी कालावधी असला पाहिजे. आम्ही १५ दिवसामध्ये जातो एक महिन्यात जातो त्याला १० महिने होतात त्याच्यावर काही निर्णयच होत नाही.

मा. अतिरिक्त आयुक्त :-

आज आयुक्त साहेब नाहीत. सोमवारपासून आयुक्त साहेब आहेत. पूढल्या आठवड्यामध्ये त्यांच्या सोबत बसू. पुढच्या आठवड्यामध्ये बैठक घेणेसाठी मी आयुक्त साहेबांना बोलतो.

राकेश शाह :-

आयुक्त साहेब यह तो आगे का प्रोसिजर हो गया लेकिन इसका क्या इस पेशंट पुरा पैसा भर दिया। उसको पैसा रिटर्न मिलने वाला है क्या? उसका पैसा कौन देणार?

मा. अतिरिक्त आयुक्त :-

हा पेशंट ज्याला फ्री सुविधा देणे अपेक्षित होते त्यांच्याकडून ते पैसे घेतलेले असतील ह्या प्रकरणामध्ये पानपट्टे साहेबांनी आता जे पेशंटचे नाव घेतले नेमके काय घडले याची आपण चौकशी करु. त्याच्यावर खरच अन्याय झाला असेल तर आपण त्याला त्याचे रिफन्ड करण्यासाठी सुध्दा आपण ऑर्डर करु. ह्या प्रकरणामध्ये चौकशी अंती.

राकेश शाह :-

आपने अगर लेटर दिया होगा तो चौकशी करके लेटर दिया होगा ना।

मा. अतिरिक्त आयुक्त :-

नेमके काय झाले आहे ह्या ठिकाणी आपल्याला माहित नाही. तुम्ही प्रश्न प्रशासनाच्या निर्दर्शनास आणलेला आहे. आपण ह्या प्रकरणात चौकशी करु.

राकेश शाह :-

धन्यवाद.

दौलत गजरे :-

महापौर मँडम, याला वेळ किती लागेल दोन वर्ष झाली आम्ही तेच ऐकतो आहे की प्रत्येक महासभेमध्ये तोच विषय येतो. गेल्या वेळेला आयुक्त साहेबांनी सांगितले आता उपायुक्त साहेबांनी सांगितले आम्ही करु. पण कधी त्याला वेळ द्या. परत पुढच्या महासभेला हा विषय येऊ नये.

जुबेर इनामदार :-

महापौर मँडम सभागृहाचे टेकओव्हर मेन्टेन राहिले पाहिजे. आम्ही बोलताना दुसऱ्यांनी नाही बोलावे. दुसरे बोलतात तेव्हा आम्ही मध्यरथी करत नाही माझी अशी विनंती आहे. आपल्या माध्यमातून विषय अतिशय सुंदर आहे. आरक्षणामध्ये ह्या शहरामध्ये दोन हॉस्पीटल आहेत. ते आरक्षणामध्ये विकसित करण्यात आले आहेत. सेव्हन इलेव्हनच्या माध्यमतून आणि एक दुसरा २७७ आरक्षण क्रमांक आहे आणि हा आरक्षण क्रमांक मला आठवत नाही. ह्या आरक्षणामध्ये समाविष्ट आरक्षणामध्ये दोन हॉस्पीटलने शासनाकडून विशेष मान्यता प्राप्त केली. आधी ते उमराव इन्स्टीट्यूट ऑफ आर्टिकल सायन्स होते. विशेष मान्यता प्राप्त केली व तो मॅटर्निंग होमचा रुग्णालय हा तिथे तयार झाला. हा सुरतपासून अंधेरीपर्यंत अशा प्रकारचा सुसज्ज्य रुग्णालय नाही. कुठेतरी त्याची सेवा हा सर्व परिसर घेत आहे. रुग्णालय तयार करताना पालिकेने काही अटीशर्ती त्यांनी टाकल्या सी.सी. देताना तो महापालिकेचा भाग नाही तो एम.आर.टी.पी चा भाग आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमाचा भाग आहे. महापालिकेने त्याच्यामध्ये अटीशर्ती टाकल्या. त्या अटीशर्तीचे पालन करणे त्या हॉस्पीटलला बंधनकारकच आहे. बी.पी.एल., इकॉनॉमिक व्हिकर सेक्षन १० टक्के, ८ टक्के बाहेरील रुग्ण त्याच्यानंतर आयुक्तांनी शिफारस केलेल्या रुग्णांना हे सगळे काही करताना याचे काही निष्कर्ष ठरलेले आहेत. कागदोपत्री आयुक्त कोणालाही करोडपती माणूस आहे त्याला तुम्ही मोफत उपचार करून द्या. असे करु शकत नाही. त्याला नियम आहेत. इकॉनॉमिकल व्हिकर सेक्षन त्यालाही नियम आहेत. बी.पी.एल. वाल्यालाही नियम आहेत. बी.पी.एल वाल्याला किती टक्के सुट मिळेल ते ठरलेले आहे. इकॉनॉमिक व्हिकर सेक्षन कोन असणार ते ठरलेले आहे. एक लाख ते दिड लाख रुपयेपर्यंत ज्याचे उत्पन्न आहे त्याला कागदोपत्र सादर करताना मी नाही चुकत असेल तर प्रशासनाने त्याच्यामध्ये सुधारणा करावी. त्याला आम्ही उत्पन्नाचा दाखला दिला पाहिजे. त्याच्याजवळ औरेंज कलरचे रेशनकार्ड असले पाहिजे. त्याच्याकडे आधारकार्ड असायला पाहिजे. हे सर्व काही मॅच झाले पाहिजे त्याचेनंतर कारण धर्मदाय संरथेची कुठेतरी त्याची नोंदणी असल्यामुळे त्यांना सगळा काही प्रकार तिथेही पाठवावा लागतो. ह्या संपूर्ण विषयाचे गणित हिशेब बेरीज लावली जाते. हे सगळे काही होत असताना ह्या शहरामध्ये अजून हॉस्पीटल असे आहेत जे धर्मदाय आयोगाच्या माध्यमामध्ये चालतात. ज्यांना ही अशाच प्रकारे अटीशर्ती आहेत. भक्ती वेदांत त्याच्यातला एक आहे. त्याच्याकडे बघावे लागेल. ती त्याची पूर्ती करते की नाही करते. व्होकार्डने तर केलीच पाहिजे. भक्ती वेदांतने ही केली पाहिजे. असे दुसरे हॉस्पीटल येत असतील किंवा आहेत त्यांनीही तशाच प्रकारे त्यांचे कर्तव्य बजावले पाहिजे. महापौर मँडम हे सर्व काही होत असताना २००२ मध्ये मुंबईचे बरेच काही हॉस्पीटल होते. लिलावती, जसलोक, मुंबई हॉस्पीटल जे शासनाच्या जागेवर बांधले गेले आहेत त्यांना जागा दिली गेली आहे. काही लोकांना पिटीशन दाखल केले की हे उपचार करून देत नाही. लोकांना त्याचा फायदा पोहोचला पाहिजे. तो पोहचत नाही. सर्वोच्च न्यायालयाने त्या पिटीशनवर आदेश दिलेला आहे. २ टक्के आय.पी.एफ अकाऊंट तुम्ही उघडा आणि ते तुमच्या उत्पन्नाचा २ टक्के तुम्ही त्या अकाऊंटमध्ये टाका आणि अशाप्रकारे जे काही रुग्ण तुमच्याकडे येतील जे बी.पी.एल इकॉनॉमिक सेक्षन बॅकवर्ड असतील किंवा महापालिकेच्या अधिकाऱ्यांसाठी १० टक्के किंवा आयुक्तांनी शिफारस केलेल्या तशा लोकांसाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी तुम्ही ते राखीव ठेवावे आणि त्यातून त्याचा उपचार करावा. व्होकार्ड करतो की नाही करतो. प्रशासनाने दिलेले पत्र व्होकार्डकडे पाठविलेले पत्र आयुक्त महोदय तुम्ही सांगावे. ते त्यांनी केले की नाही केले. त्यांनी त्यांची अंमलबजावणी केली उपचार केला नाही केला ते तुम्ही सांगायचे ह्या सभागृहामध्ये बसलेले बरेच लोकप्रतिनिधी अशाप्रकारे त्यांनी त्याचा उपयोग घेतलेला आहे. ते कुठल्याही पक्षाचे असु द्या त्यांनी घेतले काही वाईट केले नाही. कुठल्या तरी गरजु माणसांसाठी त्यांनी फोन केला त्यांनी त्याचा फायदा घेतला असेल. चांगली गोष्ट आहे अजूनही घ्या ते हॉस्पीटल स्वतःच्या खिशातून करत नाही. तेही सांगतो. ते आय.पी.एफ अकाऊंट मधूनच करते. त्याला नियम आहेत. त्या नियमाच्या बाहेर हॉस्पीटल कधीच जाऊ शकत नाही. त्यांना ते बंधनकारक आहे. त्याला ऑडिट आहे. त्यांना ते काम करावेच लागेल. हे सर्व काही असताना वारंवार ह्या विषयावर चर्चा करून परत परत तेच बोलायचे. कमीत कमी हे रुग्णालय तुम्हाला उपचार देतो तरी आहे. ते टेभा हास्पीटल वरचा छपरा टेरेस आणि खालच्या बेसमेन अनधिकृत बांधून वापर करते. त्याच्यावर कोणी काही करत नाही त्या विषयावर फक्त चर्चा करायची. कारण एक व्यक्ती राजकीय व्यक्तीने ते हॉस्पीटल तयार केलेले आहे. म्हणून कोणाला तरी त्याची बदनामी करायची जो आपण निर्णय घेतला तो बंद करा. प्रशासनाने ठोक बजावून तुमच्या अधिकारात असेल तर एकतर तुमचा अधिकारच नाही. डायरेक्टर ऑफ हेल्थचा अधिकार आहे. तुम्ही त्यांना प्रश्न विचारायचा. तुमचा तर अधिकारच नाही आणि असला तर तसे करा. रोज त्या विषयावर नको त्या अशा काढ्या करत बसायचं हे योग्य नाही. काही करु शकत नाही. फक्त बोलत रहायचे निर्णय घ्या.

प्रशासनाने करावे त्यांच्या ताकदीत असेल ते उत्तर द्यायला सक्षम आहेत. कारण त्यांच्या अधिकारात नाही म्हणून ते काही करु शकत नाही. त्याचा अधिकार डायरेक्टर ऑफ हेल्थला आहे. त्यांना काय हिशेब द्यायचा असतो ते देत असतात. तुम्हाला काय माहिती पाहिजे ती तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकतात. जी वस्तुस्थिती आहे आणि खरी परिस्थिती आहे ती लोकांच्या समोर आणावी. एकाच विषयावर नेहमी नेहमी तीच चर्चा ही योग्य नाही.

सुशील अग्रवाल :-

महापौर मँडम कही ना कही हमारे सन्मा. सदस्य सभागृह की दिशाभूल कर रहे हैं। डायरेक्टर ऑफ हेल्थ का जो है वह सिर्फ यह काम हो रहा नहीं हो रहा है वह देखने का काम है। उनके पास में अगर तक्रार किसीने किया तो उसके उपर वह बैठके इन्क्वायरी करेंगे सिर्फ इतना ही उनका रोल है। पर यह हॉस्पीटल मिरा भाईदर के हृद में है। मिरा भाईदर महापालिका के लिए मिरा भाईदर महापालिकेने जो अतिरिक्त सुविधा हमको दी है और कही ना कही यह लिखा हुआ है की १० टक्के बेड मा. आयुक्त की शिफारस किए हुए लोगों के लिए मिलना चाहिए। इसके अंदर कही भी बी.पी.एल, इकॉनॉमिकल व्हिकर सेक्शन, शासकीय कर्मचारी यह नमुद किया हुआ नहीं है। यहाँ पे भेजने का अधिकार सिर्फ आयुक्त का है। रही बात इकॉनॉमिकल व्हिकर सेक्शन और बी.पी.एल की जिसके लिए १० टक्का, २० टक्का जो बेड हैं जिसके लिए शासकीय दर के उपर उपचार होना है या कही इसके अंदर बी.पी.एल के उपर मोफत उपचार होना है। इसके लिए भी हमारे मा. आयुक्त वहाँ पे भेज सकते हैं। इसके लिए कोई स्पेशल भेजनेवाला नहीं है। उनको ३० टक्के अंदर करना बंधनकारक है। उसके उपर कुछ भी भाषण करके सहानुभूती लेते हैं तो वह गलत है। जो सी.सी. के अंदर अटीशर्ती है उसके उपर मेरी फिरसे विनंती है की मा. आयुक्त के पास पुरा खुलासा नहीं है जो विभाग ने उनको मंजुरी दी है उनसे खुलासा करके जल्दी से जल्दी बैठक लगाके धोरण निश्चित करके मिरा भाईदर के जनता को यह सुविधा जल्द से जल्द उपलब्ध कराए जाए।

दिपिका अरोरा :-

उन्होंने बोला है की वहाँ पर भेजने पर पालिका से रेफरन्स देने पर काम हुए हैं तो मैं इसकी प्रत्यक्ष गवाह हूँ की दो बार एन.आ.सी.यू की जरूरत पड़ने पर हमने इंदिरा गांधी रुग्णालय से एक गरिब नया नगर में वर्किंग होम है वहाँ से एक पेशंट को वहाँ पर भेजा। मुझे दोन घंटे पुरे कोऑर्डिनेशन में लगे। उसके बाद भी काम नहीं हुआ। उसको लेकर शताब्दी जाना पड़ा शताब्दी में भी बेड प्रॉब्लेम थी, तो के.ई.एम लेके जाना पड़ा। तो ऐसी परिस्थिती पैदा हुई तो मुझे बताओ कहाँ न्याय मिलता है की कमिनर के लेटर के उपर और रुग्णालय के लेटर के उपर यह एन्टरटेनमेन्ट कर रहे हैं यह जो संभाषण में बोला जाता है और प्रत्यक्ष परिस्थिती बिलकुल अलग है। इसके पहले की महासभा में एन.आय.सी.यू. का जिक्र किया था और इसके एस.एन.सी.यू की योजना हम लोग लेकर आए हैं। महापौर मँडम आपने ध्यान दिया और हम लोग एस.एन.सी.यू. की स्थापना करने जा रहे हैं। हमें इनकी जरूरत भी ना पड़े हम चाहते हैं की हमें किससे मांगना ना पड़े और आज अगर जरूरत है १० टक्का कमिशनर के कहने पर एन्टरटेनमेन्ट होना चाहिए तो मुझे लगता है यह जल्द से जल्द करना चाहिए।

प्रशांत दलवी :-

मा. महापौर मँडम ह्यांच्या एका प्रतिनिधीने खुलासा केला आहे त्यांना जसा करायचा होता तसा. आपला ठराव झाला आहे अजून विषय आहेत वेळ वाया घालवू नका.

अनिल सावंत :-

तुम्ही पाहिजे तेवढे बोलायच आणि आम्ही बोलायला उभे राहिलो की बोलायचे ह्यांचा प्रतिनिधी बोलला आहे. मा. महापौर मँडम आपल्या परवानगीने ज्या ज्या नगरसेवकांना माहिती पाहिजे व्होकार्डने काय चॅरिटी केली आहे कोणत्या गरिब रुग्णाला सेवा उपलब्ध करून दिली आहे. सर्व माहिती ह्यांना पुरवा आणि जर कुठे व्होकार्डने चूकी केली असेल तर त्यांच्यावर निश्चित कारवाई करा. मागच्या मिटींगचे प्रोसिडिंग फायनल केले. दोन मिटींगमध्ये ह्याच विषयावर गोंधळ झाला. त्या मिटींगचे प्रोसिडिंग फायनल करते वेळी आपण एक डायरेक्शन दिले होते त्या प्रोसिडिंगमध्ये आहे की पुढच्या महासभेमध्ये शहरातील सर्व रुग्णालयाचा एकंदरित विचार करून सविस्तर विषय ह्या सभागृहामध्ये आणला जाईल. त्यामध्ये भक्ती वेदात, तुंगा हॉस्पीटल छोटे मोठे नर्सिंग होम आहेत. त्यांनी सांगावे ह्या लोकांनी किती चॅरिटी केली आहे. त्या सर्वांचा विषय महासभेमध्ये आणला जाईल असे सांगण्यात आले होते. आज जाऊन चौकशी करा. भक्ती वेदांतला त्यांनी काय चॅरिटी केली मी छाती ठोकपणे सांगतो विथ प्रुफ जेवढी चॅरिटी उमराव इन्स्टीट्यूट करते एज्यूकेशन आणि मेडिसीन मध्ये करते तेवढे शहरातील एकही संस्था करत नाही. वैती साहेब तुम्हाला माहिती आहे सुरुवातीला तुम्ही साथीदार होता. त्याचवेळी ते हॉस्पीटल बनले होते. उगाच मा. महासभा दि. ०७.०६.२०१९

आरोप करायचे काही माहिती घ्यायची नाही. पूर्ण माहिती घेतल्याशिवाय आरोप करायचे आणि सदस्यांची दिशाभूल करायची. दोन मिटींग झाल्या चार महिन्यांमध्ये ह्यांच्याकडे साधी माहिती नाही. किती जणांना उपचार दिले आणि किती जणांना काय केले. मेडिकल काऊन्सिलला पत्र पाठवून कम्पलेन्ट का केली नाही. फक्त सभागृहाचा वेळ वाया घालवायचा आणि आज ठराव करतात की पुढच्या महासभेमध्ये विषय घ्या. वर्षभर काय एक व्होकार्ड हॉस्पीटलच चालणार काय बाकी काय कामधंदा नाही. तुम्ही मेडीकल काऊन्सीलला कम्पलेन्ट करा. व्होकार्ट हॉस्पीटलच्या ऑफिसरना बोलवा. आयुक्तांनी दिलेला गोषवारा सुस्पष्ट आहे मॅनेजमेन्ट आणि ऑफिसरशी कन्सल्ट केल्यानंतर ह्या बाबतीत निर्णय घेता येईल. तुम्ही काही ठराव करा. इथे फरक पडणार नाही. हायकोर्टचे डायरेक्शन आहेत. त्या डायरेक्शन वरुनच व्होकार्ड हॉस्पीटलचे कामकाज चालले आहे आणि उपमहापौर आपल्याला सुध्दा माहित आहे मी सुध्दा छाती ठोक पणे सांगू शकतो. जे उमराव हॉस्पीटलचे मालक आहेत १ टक्के सुध्दा त्या ठिकाणी चुकीचे करणार नाही. सर्व ऑफिशियल आहे. तुम्ही जाऊन इन्सपेक्शन करा. सर्व विषय असेल तर सर्व रुग्णालयांचा विषय घ्या. ज्यामुळे लोकांना त्याचा फायदा होईल.

अशारफ शेख :-

प्रत्येक महिन्याला ऑडिट होते. गर्वनिंग काऊन्सिल जी आहे त्याची चॅरीटी कमिशनर गर्वनिंग काऊन्सील आहे एम.बी.एम.सी. गर्वनिंग काऊन्सील नाही.

साराह अकरम :-

मै आप लोगो को जानकारी देना चाहती हूँ टेंभा हॉस्पीटल जो है फेब्रुवारी से वहाँ पर केस पेपर खत्म हुआ है। केस पेपर के झेरॉक्स बना दिए वह भी खत्म हुए उसके बाद कोरे पेपर पे रबर स्टॅम्प लगा दिया। आज अपने नगरपालिका की परिस्थिती इतनी खराब है की हम केस पेपर भी उपलब्ध नहीं करा सकते। पानपट्टे तुम्हाला है माहिती आहे का?

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त) :-

माहित आहे. आम्ही ४-५ वेळा भांडार विभागाला पत्र दिले आहे. ते होऊ शकले नसल्यामुळे टेंडर फायनल झाले नव्हते. झेरॉक्स करून केस पेपर उपलब्ध करून दिले. भांडार विभागाचे टेंडर झाले नव्हते.

साराह अकरम :-

झेरॉक्स बाहेर होत नाही का आपण १०० रुपये खर्च करू शकत नाही का नगरपालिकेकडे १००-५०० रुपये नसतात का की बाहेरून झेरॉक्स करून आणू शकतो. को-या पेपरवर रबर स्टॅम्प मारतो ही कुठली पध्दत आहे सांगा. दुसऱ्यावर बोट करू शकतो पण हे सुध्दा बघायचे की चार बोट आपल्याकडे आहेत.

प्रकरण क्र. २९ :-

मिरा भाईंदर महानगरपा लिकेच्या रुग्णालयातील नवजात बालकांना गरज वाटल्यास व्होकार्ड हॉस्पिटल मध्ये एन.आय.सी.यु विभागात व इतर रुग्णांना मनपा २५% हिस्सातून सुविधा उपलब्ध करून देणे.

ठराव क्र. ३० :-

मिरा भाईंदर महापालिकेच्या रुग्णालयात नवजात बालकांना गरज वाटल्यास त्या बालकांना उपचाराकरीता मा. आयुक्तांनी व्होकार्ड हॉस्पीटल मध्ये महापालिका व शासनाच्या निर्णयाप्रमाणे आरक्षित असलेल्या खाटा उपलब्ध कराव्यात . तसेच इतर रुग्णांनाही शासन व महापालिकेने ठरवून दिलेल्या अटीशतीप्रमाणे उपचाराकरीता खाटा उपलब्ध करून देवून पुढील मा . महासभेत त्याची माहिती द्यावी असा मी ठराव मांडत आहे.

सुचक :- डॉ. सुशिल अग्रवाल अनुमोदन :- श्रीम. वैशाली रकवी
ठराव सर्वानुमते मंजूर

सही/-

महापौर

मिरा भाईंदर महानगरपालिका

नगरसचिव :-

प्रकरण क्र. ३०, मिरारोड मधील आरक्षण क्र. २०१ येथे स्पोर्टस कॉम्पलेक्स बांधणे व मैदान उपलब्ध करून देणे.

सुरेश खंडेलवाल :-

मा. महापौर मँडम मैं जानना चाहता हूँ आरक्षणक क्र. २०१ है वो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स का आरक्षण है गोषवारा के हिसाब से ३३७६ चौ.मीटर जगह है। वो हमारे पास है यह जानना इसलिए जरुरी है की इन्होंने यहाँ पे माहिती दिया है स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स और मैदान उपलब्ध करुन देणे यह दोनो चीजे शहर की गरज है। और अच्छी बात है ३३७६ चौ. मीटर जगह हमारे पास उपलब्ध हुई है। टी.डी.आर के माध्यम से उसकी आजकी स्थिती क्या है।

दिपक खांबित :-

मा. महापौरांच्या परवानगीने जी जागा ताब्यात आली आहे त्यावर आपण नर्सरी केली आहे. उर्वरीत जागा पूर्णतः सी.आर.झेड मध्ये आहे आणि नाला आहे जागा ताब्यात आली नाही म्हणून विकसित केली नाही.

सुरेश खंडेलवाल :-

३३७६ मीटर जी जागा आहे आपण त्याच्यामध्ये नर्सरी केली आहे ते स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे रिझर्फ्वेशन आहे. त्याच्यामध्ये आपल्याला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करायचे असेल तर करु शकतो का?

दिपक खांबित :-

जागा पूर्ण ताब्यात आली तर करु शकतो परवानगी घेऊन.

सुरेश खंडेलवाल :-

म्हणजे बाकीची जी जागा आली आहे त्याच्यावर करु शकत नाही. फक्त नर्सरी करुन आपण मोकळे.

दिपक खांबित :-

३३७६ वर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करुन काय करणार?

सुरेश खंडेलवाल :-

तेच विचारतो म्हणून आपण ही जी माहिती दिली आहे मला सांगा ही जी जागा दिली आहे ती जागा कोणाच्या नावावर आहे.

दिपक खांबित :-

महापालिकेच्या नावावर आपला सातबारा उतारा आहे.

सुरेश खंडेलवाल :-

मा. महापौर मँडम माझ्या माहितीप्रमाणे ही जी जागा आहे आपण टी.डी.आर दिलेला आहे. जागा सी.आर.झेड मध्ये आहे. आजची परिस्थिती अशी आहे सातबारा उता-न्यावर मिरा भाईदरचे नाव नाही आहे. ज्याची जागा होती त्यानी मिरा भाईदरचे नाव हटवून आपले स्वतःचे नाव चढवून टाकले. टी.डी.आर मिरा भाईदरने दिला आहे. बाकीच्या जागेमध्ये वाद चालू आहे. हा विषय पूढच्या महासभेमध्ये पुन्हा घेऊ. परंतु पूर्ण माहिती महासभेला पाहिजे. **मिरा भाईदर महानगरपालिकेच्या मंजूर विकास योजनेत मौजे पेणकरपाडा सर्व्हे क्र. 206 ऐ (38ऐ) या जागेवर 30,000 चौरस मीटर क्षेत्राचे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे आरक्षण आहे.** सदर आरक्षणाच्या एकूण क्षेत्रापैकी 3376 चौरस मीटर जागा विकास हक्क प्रमाण पत्राच्या माध्यमातून मिरा भाईदर महानगरपालिकेकडे वर्ग झालेली आहे . सदर ताब्यात आलेल्या जागेचा 7/12 उतारा कोणाच्या नावावर आहे? तसेच कोणाला टीडीआर दिला ? टीडीआर देताना जागा सीआरझेड मध्ये होती किंवा कसे ? जागेची परिस्थिती आज काय आहे ? टीडीआर दिलेली जागा सीआरझेड मध्ये आहे का ? सदर जागेवर सध्याची परिस्थिती काय आहे ? याबाबत सविस्तर चौकशी करून पुढील मा . महासभेत विषय फेरसादर करावा असा मी ठराव मांडत आहे.

अनिल विराणी :-

माझे अनुमोदन आहे.

अनिल सावंत :-

खांबित साहेब आपण काय बोलले की स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स होऊ शकत नाही.

दिपक खांबित :-

३३७६ स्क्वेअर मिटर आहे. पूर्ण ताब्यात.....

अनिल सावंत :-

बाकी जागेत काय आहे.

दिपक खांबित :-

नर्सरी केली आहे आणि पूर्ण मँग्रोज आहेत.

अनिल सावंत :-

मँग्रोजमध्ये फाइव्ह स्टार हॉटेल होऊ शकते. मग स्पोर्टस कॉम्प्लेक्स होऊ शकत नाही.

प्रकरण क्र. ३० :-

मिरारोड मधील आरक्षण क्र. २०१ येथे स्पोर्टस कॉम्प्लेक्स बांधणे व मैदान उपलब्ध करून देणे.

ठराव क्र. ३१ :-

मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मंजूर विकास योजनेत मौजे पेणकरपाडा सर्व्हे क्र. २०६ ऐ (३८ऐ) या जागेवर ३०,००० चौरस मीटर क्षेत्राचे स्पोर्टस कॉम्प्लेक्सचे आरक्षण आहे. सदर आरक्षणाच्या एकूण क्षेत्रापैकी ३३७६ चौरस मीटर जागा विकास हक्क प्रमाणपत्राच्या माध्यमातून मिरा भाईंदर महानगरपालिकेकडे वर्ग झालेली आहे. सदर ताब्यात आलेल्या जागेचा ७/१२ उत्तारा कोणाच्या नावावर आहे? तसेच कोणाला टीडीआर दिला? टीडीआर देताना जागा सीआरझेड मध्ये होती किंवा कसे? जागेची परिस्थिती आज काय आहे? टीडीआर दिलेली जागा सीआरझेड मध्ये आहे का? सदर जागेवर सध्याची परिस्थिती काय आहे? याबाबत सविस्तर चौकशी करून पुढील मा. महासभेत विषय फेरसादर करावा असा मी ठराव मांडत आहे.

सुचक :- श्री. सुरेश खंडेलवाल अनुमोदन :- श्री. अनिल विराणी
ठराव सर्वानुमते मंजूर

सही/-

महापौर

मिरा भाईंदर महानगरपालिका

नगरसचिव :-

प्रकरण क्र. ३१, मिरा भाईंदर शहरामध्ये मार्केट किंवा इतर सार्वजनिक हिताकरीता आरक्षण नसलेली जागा मोबदला देवून ताब्यात घेणेची कार्यवाही करणेबाबत धृवकिशोर पाटील :-

मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील लोकसंख्या ही वेगाने वाढत असून सन 1997 मध्ये विकास योजना तयार केलेली आहे. सद्यस्थितीत भाईंदर पश्चिम व भाईंदर पूर्व भागात आरक्षणाच्या जागा शिल्लक नसून पार्किंग, फेरीवाला हे रस्त्यावर बसत आहेत. त्यामुळे वाहतुकीस व रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. सदर भागातील नागरीकांना सुखसोयी देता येत नाही. भाईंदर पूर्व व भाईंदर पश्चिम भागात काही ठिकाणी खाजगी जागा उपलब्ध असल्यास मनपाच्या आवश्यकतेनुसार सदर जागेचा भूसंपादनप्रमाणे टी.डी.आर किंवा जागेची अदलाबदल, वाटाघाटी इत्यादी मोबदला देऊन घेतल्यास सदर जागेवर सार्वजनिक सुविधेचे काम करता येऊ शकेल. तरी अशा जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही करण्याचे अधिकार मा.आयुक्तांना देणेस ही सभा मान्यता देत आहे

सिमा शाह :-

माझे अनुमोदन आहे.

दिपीका अरोरा :-

मा. महापौर मँडम एक सुचना आहे. सभापती महिला बालकल्याण एक मिटींग घेतली होती. त्याच्यात सर्व समित्या होत्या आणि सर्वानुमते ठराव पास केला होता. मी ठराव वाचते.

मा. महापौर :-

थोडक्यात सुचना मांडा.

दिपीका अरोरा :-

मिरा भाईंदर महानगरपालिकेमार्फत मार्केट करिता जागा उपलब्ध करून देणार आहेत. तरी सदर मार्केटमध्ये फेरिवाल्यास लायसन्स देण्यापूर्वी अधिकृत महिला फेरिवाल्याकरिता २० टक्के आरक्षण करण्यात यावे. सदर आरक्षणामध्ये गरीब व गरजू महिला तसेच बचत गटातील महिला संस्था महिला लाभार्थ्यांचा समावेश असावा अशी मी सुचना मांडत आहे.

मा. महापौर :-

सुचनेसह ठराव मंजूर.

निला सोंस :-

मेरा इस विषय पे नगररचना से सवाल है अधिकारी महोदय जैसे आपने विषय सुना होगा मिरा भाईंदर ऐसी बहुत पुरानी जगह है जहाँ पे आरक्षण उपलब्ध नहीं है। तो आरक्षण उपलब्ध नहीं होने के कारण मार्केट या कोई भी मुलभूत सुविधा दी जाए। जिसके बदले में खाजगी प्रायङ्केट जगह लेके उनको कॉम्पेसेशन दिया जाए क्या यह प्रशासन में पॉसिबल है।

मनोहर भार्गवे :-

मिरा भाईंदरची विकास योजना १९९७ ला मंजुर झाली. त्याचा जो डी.पी. होता तो २००० ला मंजूर झाला. विकास योजना ही महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम १९६६ चा जो ३८ सेक्षन आहे त्याप्रमाणे तो दर २० वर्षांपर्यंत रिहाईज करायला लागते. आपण त्याप्रमाणे रिहाईज करायला घेतली होती. त्याप्रमाणे आपला एकझीस्टींग लॅन्ड यूज आहे. एम.आर.टी.पी. ॲक्टचे सेक्षन आहेत. २१ पासून ३१ पर्यंत त्याच्यातला तो यूज आहे. २५ सेक्षनचा तो ही आपण तयार केला होता. त्यानंतर २६ खाली विकास योजना आपण प्रसिद्ध करणार त्याच दरम्यान काही कारणाने ती होऊ शकली नाही. एम.आर.टी.पी. ॲक्टचा जो २१ (४) चा सेक्षन आहे. त्याप्रमाणे शासनाने सहा. संचालक नगररचना, ठाणे शाखा ह्यांना नियुक्त अधिकारी म्हणून नेमले आहे. ती विकास योजना तयार करण्याचे काम चालू आहे. आपण विकास योजना तयार करताना आपल्या ज्या निकडी होत्या त्यावेळेला आपण त्याच्यात घेतल्या असतील. पण ते पूर्ण बंद पाकीट आता त्या ठाणा ऑफिसला आहे.

निला सोंस :-

मेरा विषय न्यू डि.पी. प्लान के उपर नहीं है। वह विषय की पुरी जानकारी मुझे है। मेरा विषय यह है जो प्रस्ताव अभी लाया है वह प्रस्ताव यह है जहाँ पे आरक्षण उपलब्ध नहीं है लेकिन हम जनता को मार्केट देना चाहते हैं या कोई व्यवस्था देना चाहते हैं तो वहाँ पे प्रायङ्केट बिल्डर या प्रायङ्केट जगह लेकर उसको कॉम्पेसेशन देकर जनता के हित में एम.बी.एम.सी. के द्वारा किया जा सकता है क्या यह मेरा सवाल है।

मनोहर भार्गवे :-

महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम १९६६ त्याच्या सेक्षन ३७ जो आपण फेटाळला विषय क्र. ५ जो होता चेण्याचा रस्ता प्रपोज करणे तसेच आपण कुठल्याही प्रकारचे आरक्षण आपल्याला जर सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कुठलीही खाजगी जागा जर योग्य वाटत असेल तर सभागृहामध्ये ३७ चा प्रस्ताव करून इमारती दवाखाना.....

निला सोंस :-

प्रायङ्केट जगह तो सामनेवाला देने के लिए इच्छूक होना चाहिए।

सुरेश खंडेलवाल :-

अपने को अधिकार है ३७ करने का।

निला सोंस :-

अभी मेरा सेकंड सवाल यह है की यह तो वह जगह की बात हो गई की लोगो की जगह नहीं है और हम उनको उपलब्ध कराके एक्स्ट्रा इनिशेटीव ले रहे हैं। जेकिन मिरा भाईंदर महापालिका में ऐसे कही आरक्षण है जो २० साल में भी डेव्हलप होना तो बहुत दुर की बात है। हमारे अभी तक ताबे में नहीं आई है और इसका जिम्मेदार डेफिनेटली नगररचना है। उन्होंने अपनी तरफ से क्या इनिशेटीव क्या लिया है। मैं प्रभाग १८ से हूँ कनकीया आता है पुनर्म गार्डन आता है, हटकेश आता है और हमारे प्रभाग में २३ आरक्षण है और २३ में से फिलहाल हमारे ४-५ हमने चालू करवाए और काम चालू है। लेकिन और भी सारे आरक्षण है जो ताबे में नहीं आया है। तो उसके लिए हम क्या कर सकते हैं वह लोकेलिटी को भी आज १५ साल हो गए हैं। शहर हटकेश में उससे भी जादा साल हो गए हैं और इतने सालों के वहाँ के लोग इस मुळ आरक्षण से वंचित हैं। तो इसमें नगररचना क्या भुमिका निभाती है और क्या इनिशेटीव लेती है। मैंने हर आरक्षण पे लेटर डाला है और हर आरक्षण पे यही आया है की हमारे ताबे में नहीं आया है। हमें नहीं पता वह खेड़त कौन है। हमें नहीं पता वह खासगी जगह किसकी है मतलब इतना गैर जिम्मेदार आन्सर लिखीत रूप में नगररचना से आता है क्योंकी उनका कहना है की एक खेड़त दुसरे को बेचता है दुसरा खाजगी तीसरे को बेचता है तो रियल स्थिती हमें नहीं पता यह पेपर पर अगर नगररचना लिखके देती है तो यह वाकई में गंभीर विषय है। और में जानना चाहूँगी की जब हम प्रायङ्केट में इनिशेटीव ले सकते हैं तो अपनी हक्क की जगह जो आरक्षण है वह हमारे हक्क की जगह है जनता के हक्क की जगह है। उसमें हम इनिशेटीव क्यों नहीं ले सकते।

मनोहर भार्गवे :-

मैं यह सवाल के बारे में यह कहना चाहता हूँ की विकास योजना जो रहती है १९९७ में मंजूर हुई उसमें जो आरक्षण किए उसमें बहुत सारे आरक्षण जो हमारे पझेशन में टी.डी.आर के स्वरूप में आ गए क्योंकि पुरे महाराष्ट्र में जो स्युनिपाल्टी है उनकी इकोनॉमिक कंडीशन इतनी खराब है की वह २०-२० साल में २-२ भी आरक्षण इम्पलीमेंट नहीं करते। इसलिए गर्फ्फमेंट अकॉमोडेशन रिझर्वेशन से ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट दो टूल्स जो लाए १९९४ में लाए और २०१६ में उसको रिक्वाईज किया। तो अभी यह टूल्स के आधार से हम वह डिप्यु रिझर्वेशन के जगह ताबे में ले सकते हैं। मैं यहाँ चार्ज लेने के बाद मैंने वह लोगों का मिटींग लिया मैंने वही बोला की अपना काम सिर्फ ओ.सी. देना सी.सी. देना पर्णिंथ देना नहीं है। अपना काम है डी.पी. इम्पलीमेंटेशन इसिलिए मैंने वह भी कोशीश किया की मेरे पास पिछला ऐसा एक पब्लिकेशन आया एक मॉडम का लेटर का इसको पब्लिकेशन देके वह रिझर्वेशन को टी.डी.आर देने के लिए जाहिरात देने का मैं बोला की ऐसे कहीं बहुत सारे रिझर्वेशन है उसकी लिस्ट कर तो मेरा भी आपको रिक्वेस्ट है की आपके वॉर्ड में जो रिझर्वेशन होगे जिसकी जरूरत है अगर वह रिझर्वेशन का मालिक अगर अकॉमोडिएशन रिझर्वेशन में आता होगा या ट्रान्सफर टी.डी.आर लेता होगा तो वह जगह अपनी खुद की हो जाएगी और उसमें वह इम्पलीमेंटेशन उसके जगह पे वह.....

निला सौंस :-

थँक्यू वेरी मच. हम आपसे पर्सनली मिलके कोऑर्डिनेट करते हैं।

अनिल सावंत :-

महापौर मॉडम शेवटचा विषय आहे. त्याच्यापूर्वी आपली दोन मिनिट घेतो. मॉडम ८ डिसेंबर ला एक महासभेकडून ठराव झाला होता. त्यानंतर २१ फेब्रुवारीला आपल्या अध्यक्षतेखाली एक कमिटी गठीत झाली. त्यांनी एक गाईड लाईन्स दिल्या. ह्या शहरामधील क्षेत्रातील गैरेजेस, कार वॉशिंग सेंटर, सर्क्स सेंटर, वाहन शोरूम, स्पेअरस्पार्ट विक्रेते यांना परवानग्या देणे व दंडात्मक कारवाई करणे दुर्देव हे आहे ह्या टर्म अॅण्ड कंडीशन आपण ठरवून दिल्या. प्रभाग अधिकाऱ्यांना अधिकार दिले. त्यांच्यावर कंट्रोल करण्यासाठी पण त्याचे इम्पलीमेंटेशन झालेच नाही. उलट ह्यानंतर ह्या शहरामध्ये प्रायव्हेट गैरेजेस आणि शोरूम म्हणजे जे रस्त्यावर गाड्या ठेवतात कार ओल्ड कारचे बिझनेस करणारे जे रस्त्यावर करतात त्यांच्या प्रमाणमध्ये एवढी वाढ झाली आणि आपल्या प्रशासनाने त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. हा २१ फेब्रुवारीच्या इतिवृत्तांत आहे त्याच्यामध्ये ब-याचशा आपण लिहिलेले आहे. काय काय फाईल करू शकतो त्याच्यावर एकदा ही माहिती पुढच्या सभेमध्ये द्या. परवाना घेणेसाठी १० हजार रुपये फी राहील. १५ दिवसात परवाना न देता फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. अशा ब-याच सा-या कंडीशन आपण दिलेल्या आहेत. त्याचे कुठपर्यंत यांनी इम्पलीमेंटेशन केले. तुमच्या मिटींग नंतर तुमच्या इतिवृत्तांत नंतर याची माहिती पुढच्या महासभेमध्ये द्या.

प्रकरण क्र. ३१ :-

मिरा भाईंदर शहरामध्ये मार्केट किंवा इतर सार्वजनिक हिताकरीता आरक्षण नसलेली जागा मोबदला देवून ताब्यात घेणेची कार्यवाही करणेबाबत.

ठराव क्र. ३२ :-

मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील लोकसंख्या ही वेगाने वाढत असून सन 1997 मध्ये विकास योजना तयार केलेली आहे . सद्यस्थितीत भाईंदर पश्चिम व भाईंदर पूर्व भागात आरक्षणाच्या जागा शिल्लक नसून पार्किंग, फेरीवाला हे रस्त्यावर बसत आहेत. त्यामुळे वाहतुकीस व रहदारीस अडथळा निर्माण होत आहे . सदर भागातील नागरीकांना सुखसोयी देता येत नाही . भाईंदर पूर्व व भाईंदर पश्चिम भागात काही ठिकाणी खाजगी जागा उपलब्ध असल्यास मनपाच्या आवश्यकतेनुसार सदर जागेचा भूसंपादनप्रमाणे टी.डी.आर किंवा जागेची अदलाबदल , वाटाघाटी इत्यादी मोबदला देऊन घेतल्यास सदर जागेवर सार्वजनिक सुविधेचे काम करता येऊ शकेल. तरी अशा जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही करण्याचे अधिकार मा.आयुक्तांना देणेस ही सभा मान्यता देत आहे

सुचक :- श्री. धुवकिशोर पाटील

अनुमोदक :- श्रीम. सिमा शाह

सदर ठरावामध्ये सन्मा. सदस्या श्रीम. दिपीका अरोरा ह्यांनी खालीलप्रमाणे सुचना मांडली.

मिरा भाईंदर महानगरपालिकेमार्फत मार्केटकरीता जागा उपलब्ध करून देणार आहे . तरी सदर मार्केटमध्ये फेरीवाल्यास लायसन्स देण्यापूर्वी अधिकृत महिला फेरीवाल्यांकरीता २०% आरक्षण ठेवण्यात

यावे. सदर आरक्षणामध्ये गरीब व गरजू महिला तसेच बचत गटातील महिला लाभार्थ्यांचा समावेश असावा अशी मी सुचना मांडत आहे.

सदर ठरावामध्ये सुचक श्रीम. विविता नाईक व अनुमोदक श्रीम. मेघना रावल ह्यांनी खालीलप्रमाणे सुचना मांडली.

मिरा भाईंदर महानगरपालिकेमार्फत मार्केटकरीता जागा उपलब्ध करून देणार आहे . तरी सदर मार्केटमध्ये फेरीवाल्यास लायसन्स देण्या पूर्वी अधिकृत महिला फेरीवाल्यांकरीता २०% आरक्षण ठेवण्यात यावे. सदर आरक्षणामध्ये गरीब व गरजू महिला तसेच मिरा भाईंदर महानगरपालिकेचे रजिस्टर बचत गटातील महिला लाभार्थ्यांचा समावेश असावा अशी मी सुचना मांडत आहे

ठराव सुचनेसह सर्वानुमते मंजूर

सही/-

महापौर

मिरा भाईंदर महानगरपालिका

नगरसचिव :-

प्रकरण क्र. ३२, शाळेचा आरक्षण क्र. ११५ नविन धोरण प्रमाणे विकसित करणेबाबत व हाऊसिंग फॉर डिसहाऊसिंगमध्ये विकासकाला परवानगी देणेबाबत.

धूवकिशोर पाटील :-

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील मंजूर विकास योजनेतील मौजे नवघर येथील आ .क्र. ११५ (माध्यमिक शाळा व खेळाचे मैदान), क्षेत्र १०००० चौ.मी. आहे. प्रस्तावित आरक्षणाखालील जागा मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या ताब्यात विकास हक्क प्रमाणपत्राव्यारो हस्तांतरीत झालेली नाही. विकासक श्री. अभिषेक तेजराज दोशी यांनी सदर आरक्षण विकसित करणेसाठी परवानगी देण्यासाठी विनंती केलेली आहे . सदर प्रस्तावित आरक्षणाखालील एकूण १०००० चौ.मी. जागेपैकी ९५७३.०० चौ.मी. जागा मे. फेश एज्यु सर्किंसेस एल .एल.पी. चे भागीदार श्री. अभिषेक तेजराज दोशी यांच्या मालकीची आहे.

मा. शासन अधिसुचना क्र . टिपोएस-१८१३/३०६७/प्र.क्र.४९२/१३/मनपा/नवि-१३, दि.०२/०५/२०१६ अन्वये सामावेशक आरक्षणाच्या संदर्भिय नविन विनियम अंतर्भूत केलेले आहेत.

सदर विनियम क्र . ६ प्रमाणे विकासकाने सदर आरक्षण विकसीत करण्यासाठी संदर्भिय पत्रान्वये विकासकाने मागाणी केलेली आहे.

सदर विनियम क्र. ६ मध्ये खालीलप्रमाणे तरतुद आहे.

- 1) The Commissioner may allow the owner to develop the reservation, subject to handing over to the Planning Authority 50% independent plot along with 50% constructed amenity of total area free of cost in lieu of construction amenity TDR as per general Regulation no.(iii) mention below & as per norms prescribed by Municipal Commissioner.
- 2) The owner shall be entitled to develop remaining 50% land for the uses permissible of the entire Plot.
- 3) The Municipal Commissioner, if required shall allow the TDR for the unutilised FSI if any (after deducting in situ FSI as mentioned in sr.no. (2) above) which shall be utilised as per the TDR utilisation regulations.

वरीलप्रमाणे तरतुदीप्रमाणे विकासकाने सदरचे आरक्षण विकसीत करणेसाठी परवानगी मिळणेस विनंती केलेली आहे.

मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मंजूर विकास योजनेत दर्शविलेली आरक्षणे विकसीत करणेसाठी मा. महासभेची परवानगी घेणेबाबत मा. महासभेने ठराव पारित केलेला आहे.

तसेच मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील मंजूर विकास योजनेतील मौजे नवघर येथील आ .क्र. २२२ (हाऊसिंग फॉर डिसहाऊस्ड), क्षेत्र ४२२५० चौ.मी. आहे. प्रस्तावित आरक्षणाखालील जागा मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या ताब्यात विकास हक्क प्रमाणपत्राव्यारो हस्तांतरीत झालेली नाही . विकासक मे. सेवन इलेवन कन्स्ट्रक्शन प्रा.लि. यांनी सदर आरक्षण विकसीत करणेसाठी परवानगी देण्या साठी विनंती केलेली आहे . सदर प्रस्तावित आरक्षणाखालील एकूण ४२२५० चौ.मी. क्षेत्रापैकी भागश आरक्षण विकसित झालेले आहे . तथापि मौजे नवघर, स.क्र.

(जुना) २२०/५,६,८ (नविन) १९२/५,६,८ या जागेपैकी ५५९.११ चौ.मी. जागा मे. सेवन इलेवन कन्स्ट्रक्शन प्रा.लि. यांच्या मालकीची आहे.

मा. शासन अधिसूचना क्र . टिपीएस-१८१३/२०६७/प्र.क्र.४९२/१३/मनपा/नवि-१३, दि.०२/०५/२०१६ अन्वये सामावेशक आरक्षणाच्या संदर्भिय नविन विनियम अंतर्भूत केलेले आहेत.

सदर विनियम क्र . ६ प्रमाणे विकासकाने सदर आरक्षण विकसीत करण्यासाठी संदर्भिय पत्रान्वये विकासकाने मागणी केलेली आहे.

सदर विनियम क्र. ६ मध्ये खालीलप्रमाणे तरतुद आहे.

- 1) The Municipal Commissioner may allow the owner to develop the reservation, subject to handling over of ४०% land alongwith ५०% built up area of basic FSI constructed tenements of २५ sq.mt. to ३० sq.mt. carpet area to the Planning Authority free of cost in lieu of construction amenity TDR as per general Regulation no. (iii) mention below & as per norms prescribed by Municipal Commissioner.
- 2) The owner shall be entitled to develop remaining ६०% land for the uses permissible in adjoining zone with full permissible FSI of the entire Plot and permissible TDR potential of the entire Plot.
- 3) The Planning Authority, if required, shall allow TDR to the owner after deducting insitu FSI utilised on ४०% land mentioned in (1)
- 4) The Planning Authority / Appropriate Authority shall allot such tenement on priority to the persons dispossessed by implementation of Development Plan.

वरील तरतुदीप्रमाणे विकासकाने सदरचे आरक्षण विकसीत करणेस ही मा . महासभा मंजुरी देत आहे असा मी ठराव मांडत आहे.

हसमुख गेहलोत :-

माझे अनुमोदन आहे.

जुबेर इनामदार :-

गोषवारा प्रशासनाचा नाही. लांबलचक इतिहास वाचला आम्हाला काही समजले नाही. ह्या विषयावर तुम्ही जर सिरियस असाल आणि प्रशासन सिरियस होते तर त्यांनी गोषवारा दिला पाहिजे होता. त्याचा रितसर अभ्यास झाला असता. ह्या विषयावर गोषवारा प्रशासनाचा नाही. याचा अर्थ प्रशासनाची भुमिका नाही. विषय घेण्याचा अधिकार महापौरांचा महापौरांनी विषय घेतला. प्रशासनाने त्याला गोषवारा दिला नाही. त्यामुळे उत्तर प्रशासनाकडे अपेक्षित ठेवायचे की नाही हा मुद्दा कठीण आहे. याच्यामध्ये काय केले पाहिजे. प्रशासनाची भुमिका काय आहे.

मनोहर भार्गवे :-

विषय क्र. ३२ जो आहे. हा समावेशक आरक्षणा संदर्भातला विषय आहे. याच्यात दोन आरक्षण आहेत. एक आरक्षण क्र. ११५ माध्यमिक शाळा आणि खेळाचे मैदान आणि दुसरे आरक्षण क्र. २२२ हैसिंग फॉर डिसहैसिंग आपण मगाशी जे सांगितले की शासनाचे जे धोरण आहे आर्थिक परिस्थिती नसताना महापालिका किंवा नगरपालिकाना अकांमोडेशन रिझर्वेशन कन्सेप्ट असा जर प्रस्ताव आला. सदर जमीन मालकाला आपण विकसित करायची परवानगी देतो. त्याचे २/५/२०१६ च्या जी.आर मध्ये काही अटीशर्ती आहेत. पण ह्या विषयाबदल आम्ही गोषवारा तयार केला होता. आयुक्तांकडे आम्ही टिप्पणी सादर केली होती. पण त्याच्यामध्ये काही लिगल आणि टेक्नीकल चर्चा मा. आयुक्त साहेब अपेक्षित असल्यामुळे त्यांनी चर्चा करा आणि दि. २/५/२०१६ च्या जी.आर याच्यात तपशिल म्हणून नमुद करा. दोन दिवस आयुक्त साहेब नसल्यामुळे गोषवारा आम्ही अधिकृतरित्या देऊ शकलो नाही. ही वस्तुस्थिती आहे. मात्र त्याची जी प्रत असेल ती उपलब्ध झाली असेल. त्याच्यात अन अॅफिशीयली किंवा तयार केलेली प्रत जी आहे त्याच्याबदल सन्मा. सदस्यांनी निर्णय घ्यावा.

जुबेर इनामदार :-

तुमच्या विषयामध्ये आरक्षण एकच आहे. ११५ चे तुम्ही आता ठराव वाचताना दोन आरक्षणाचा विषय एकत्र केले. तुम्ही तशी माहिती आम्हाला दिली. याचा अर्थ कुठेतरी ह्याला चर्चा सुरु झाली होती. महापौर मँडम पुढच्या महासभेमध्ये हा विषय रितसर येऊ द्या. आम्हाला ही समजेल आम्ही बिनविरोध तुम्हाला ठराव करता येईल. आज याच गोषवारा नाही. कारण आम्ही याचा विरोध करणार उद्या गोषवारा आला प्रशासनाच्या माध्यमातून टिप्पणी आल्या तर आम्ही त्यावर चर्चा ही करु अभ्यास करु आणि योग्य असेल विकास ह्या शहराच्या हितामधला असला तर आम्ही तुम्हाला बिनविरोध हा ठराव करु. निर्णय तुमचा आहे तसे केले पाहिजे. सन्मा. उपमहापौर साहेब हा निर्णय घेतला पाहिजे. माझी आपल्यास विनंती मा. महासभा दि. ०७.०६.२०१९

आहे चांगली मिटींग चालली आहे. शेवटचा विषय आहे हा विषय पुढच्या सभागृहामध्ये येऊ द्या. तुम्हाला तसे करायचे असेल तर मी विरोधात ठराव करणार. आम्ही याची मांग सुधादा करू. शासनाकडे जाऊ. आयुक्तांना त्याच्यामध्ये काही सुधार ज्यांना करायचा आहे म्हणून त्यांनी तो गोषवारा दिला नाही. तसे सहा. संचालकांनी इथे स्पष्ट सांगितले कदाचित काही सुधारणा असतील त्यांना अपेक्षित असतील चांगली सुधारणा झाली असती चांगला योग्य ठराव झाला असता. आम्ही ठराव मांडू. प्रकरण क्र. ३२, मिरा भाईदर महानगरपालिका प्रशासनाने गोषवारा उपलब्ध करून दिलेला नाही. त्याअर्थी प्रशासनाची भुमिका सदर विषयी स्पष्ट होत नाही. तरी सदरचा विषय गोषवाच्यासहित पुढच्या महासभेमध्ये मंजूरीसाठी प्रस्तावित आहे. सत्ताधा-त्यांनी मांडलेला ठराव फेटाळण्यात येत आहे असा मी ठराव मांडीत आहे.

अनिल सावंत :-

माझे अनुमोदन आहे.

मा. महापौर :-

सचिव साहेब दोन ठराव आलेले आहेत. मतदान करा.

नगरसचिव :-

प्रकरण क्र. ३२ करिता दोन ठराव आलेले आहेत. पहिला ठराव सुचक श्री. धृवकिशोर पाटील, अनुमोदन श्री. हसमुख गेहलोत. दुसरा ठराव सुचक श्री. जुबेर इनामदार, अनुमोदन श्री. अनिल सावंत. प्रथम दुसरा ठराव मतदानास पुकारतो. सुचक श्री. जुबेर इनामदार यांनी मांडलेल्या ठरावाच्या बाजूने जे असतील त्यांनी हात वर करायचे आहेत. ठरावाच्या विरोधात असतील त्यांनी हात वर करायचे आहेत. तटस्थ कोणी असेल त्यांनी हात वर करायचे आहेत. सुचक श्री. धृवकिशोर पाटील यांनी मांडलेल्या ठरावाच्या बाजूने जे असतील त्यांनी हात वर करायचे आहेत. ठरावाच्या विरोधात असतील त्यांनी हात वर करायचे आहेत. तटस्थ कोणी असेल त्यांनी हात वर करायचे आहेत.

मा. महापौर :-

श्री. धृवकिशोर पाटील ह्यांच्या ठरावाच्या बाजूने ४७, विरोधात ११, तटस्थ ० इतकी मते पडलेली आहेत. श्री. धृवकिशोर पाटील ह्यांचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात येत आहे.

प्रकरण क्र. ३२ :-

शाळेचा आरक्षण क्र . ११५ नविन धोरण प्रमाणे विकसित करणेबाबत व हाऊसिंग फॉर डिसहाऊसिंगमध्ये विकासकाला परवानगी देणेबाबत.

ठराव क्र. ३३ :-

मिरा भाईदर महानगरपालिका क्षेत्रातील मंजूर विकास योजनेतील मौजे नवघर येथील आ .क्र. ११५ (पाध्यमिक शाळा व खेळाचे मैदान), क्षेत्र १०००० चौ.मी. आहे. प्रस्तावित आरक्षणाखालील जागा मिरा भाईदर महानगरपालिकेच्या ताब्यात विकास हक्क प्रमाणपत्राबद्दारे हस्तांतरीत झालेली नाही. विकासक श्री. अभिषेक तेजराज दोशी यांनी सदर आरक्षण विकसीत करणेसाठी परवानगी देण्यासाठी विनंती केलेली आहे. सदर प्रस्तावित आरक्षणाखालील एकूण १०००० चौ.मी. जागेपैकी ९५७३.०० चौ.मी. जागा मे. फेश एज्यु सर्विसेस एल .एल.पी. चे भागीदार श्री. अभिषेक तेजराज दोशी यांच्या मालकीची आहे.

मा. शासन अधिसूचना क्र . टिपीएस-१८१३/३०६७/प्र.क्र.४९२/१३/मनपा/नवि-१३, दि.०२/०५/२०१६ अन्वये सामावेशक आरक्षणाच्या संदर्भिय नविन विनियम अंतर्भूत केलेले आहेत.

सदर विनियम क्र . ६ प्रमाणे विकासकाने सदर आरक्षण विकसीत करण्यासाठी संदर्भिय पत्रान्वये विकासकाने मागणी केलेली आहे.

सदर विनियम क्र. ६ मध्ये खालीलप्रमाणे तरतुद आहे.

- 1) The Commissioner may allow the owner to develop the reservation, subject to handing over to the Planning Authority 50% independent plot along with 50% constructed amenity of total area free of cost in lieu of construction amenity TDR as per general Regulation no.(iii) mention below & as per norms prescribed by Municipal Commissioner.
- 2) The owner shall be entitled to develop remaining 50% land for the uses permissible of the entire Plot.
- 3) The Municipal Commissioner, if required shall allow the TDR for the unutilised FSI if any (after deducting in situ FSI as mentioned in sr.no. (2) above) which shall be utilised as per the TDR utilisation regulations.

वरीलप्रमाणे तरतुदीप्रमाणे विकासकाने सदरचे आरक्षण विकसीत करणेसाठी परवानगी मिळणेस विनंती केलेली आहे.

मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मंजूर विकास योजनेत दर्शविलेली आरक्षणे विकसीत करणेसाठी मा. महासभेची परवानगी घेणेबाबत मा. महासभेने ठराव पारित केलेला आहे.

तसेच मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील मंजूर विकास योजनेतील मौजे नवघर येथील आ .क्र. २२२ (हाऊसिंग फॉर डिसहाऊस्ड), क्षेत्र ४२२५० चौ.मी. आहे. प्रस्तावित आरक्षणाखालील जागा मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या ताब्यात विकास हक्क प्रमाणपत्रावरे हस्तांतरीत झालेली नाही . विकासक मे. सेवन इलेवन कन्स्ट्रक्शन प्रा.लि. यांनी सदर आरक्षण विकसीत करणेसाठी परवानगी देण्यासाठी विनंती केलेली आहे . सदर प्रस्तावित आरक्षणाखालील एकूण ४२२५० चौ.मी. क्षेत्रापैकी भागश आरक्षण विकसित झालेले आहे . तथापि मौजे नवघर, स.क्र. (जुना) २२०/५,६,८ (नविन) १९२/५,६,८ या जागेपैकी ५५९.११ चौ.मी. जागा मे. सेवन इलेवन कन्स्ट्रक्शन प्रा.लि. यांच्या मालकीची आहे.

मा. शासन अधिसूचना क्र . टिपीएस-१८१३/२०६७/प्र.क्र.४९२/१३/मनपा/नवि-१३, दि.०२/०५/२०१६ अन्वये सामावेशक आरक्षणाच्या संदर्भिय नविन विनियम अंतर्भूत केलेले आहेत.

सदर विनियम क्र . ६ प्रमाणे विकासकाने सदर आरक्षण विकसीत करण्यासाठी संदर्भिय पत्रान्वये विकासकाने मागणी केलेली आहे.

सदर विनियम क्र. ६ मध्ये खालीलप्रमाणे तरतुद आहे.

- 1) The Municipal Commissioner may allow the owner to develop the reservation, subject to handing over of ४०% land alongwith ५०% built up area of basic FSI constructed tenements of २५ sq.mt. to ३० sq.mt. carpet area to the Planning Authority free of cost in lieu of construction amenity TDR as per general Regulation no. (iii) mention below & as per norms prescribed by Municipal Commissioner.
- 2) The owner shall be entitled to develop remaining ६०% land for the uses permissible in adjoining zone with full permissible FSI of the entire Plot and permissible TDR potential of the entire Plot.
- 3) The Planning Authority, if required, shall allow TDR to the owner after deducting insitu FSI utilised on ४०% land mentioned in (1)
- 4) The Planning Authority / Appropriate Authority shall allot such tenement on priority to the persons dispossessed by implementation of Development Plan.

वरील तरतुदीप्रमाणे विकासकाने सदरचे आरक्षण विकसीत करणेस ही मा . महासभा मंजुरी देत आहे असा मी ठराव मांडत आहे.

सुचक :- श्री. धृवकिशोर पाटील

अनुमोदक :- श्री. हसमुख गेहलोत

अ.क्र	ठरावाच्या बाजूने	अ.क्र.	ठरावाच्या विरोधात	तटस्थ	
१	मेहता डिंपल विनोद	१	शेख अशरफ मोहम्मद इब्राहीम	निरंक	
२	वैती चंद्रकांत सिताराम	२	मेहरा राजीव ओमप्रकाश		
३	पाटील रोहिदास शंकर	३	सावंत अनिल दिवाकर		
४	पाटील धृवकिशोर मन्साराम	४	इनामदार जुबेर अब्दुल्ला		
५	गेहलोत हसमुख मोहनलाल	५	शेख रुबिना फिरोज़		
६	सिंह मदन उदितनारायण	६	डिसा मर्लिन मर्विन		
७	शाह रिटा सुभाष	७	सपार उमा विश्वनाथ		
८	डॉ. पाटील प्रिती जयप्रकाश	८	परदेशी गिता हरीश		
९	सौंस निला बर्नाड	९	सत्यद नुरजहाँ नाझर हुसैन		
१०	रावल मेघना दिपक	१०	पाटील नरेश तुकाराम		
११	जैन सुनिता रमेश	११	अहमद साराह अकरम		
१२	अरोरा दीपिका पंकज				
१३	नाईक विविता विवेक				
१४	भावसार वंदना संजय				

१५	बेलानी हेमा राजेश
१६	भोईर विणा सुर्यकांत
१७	सोनार सुरेखा प्रकाश
१८	मुखर्जी अनिता बबलू
१९	शिंदे रुपाली वसंत (मोदी)
२०	म्हात्रे सचिन केसरीनाथ
२१	शाह राकेश रतिशचंद्र
२२	अग्रवाल सुशील गोपीकिशन
२३	शाह सीमाबेन कमलेश
२४	रकवी वैशाली गजेंद्र
२५	कांगणे मीना यशवंत
२६	परमार हेतल रतिलाल
२७	दलवी प्रशांत ज्ञानदेव
२८	म्हात्रे विनोद काशिनाथ
२९	भोईर जयेश भानुदास
३०	थेराडे संजय अनंत
३१	राय विजयकुमार सिस्थन नारायण
३२	विराणी अनिल रावजीभाई
३३	गजरे दौलत तुकाराम
३४	मांजरेकर आनंद दत्ताराम
३५	कासोदारिया अश्विन शामजीभाई
३६	दुबे मनोज रामनारायण
३७	खडेलवाल सुरेश जगदिश
३८	पांडेय पंकज सूर्यमणि
३९	भोईर गणेश गजानन
४०	पारधी सुजाता यशवंत
४१	आमगावकर हरिशचंद्र रामचंद्र
४२	शिर्के अनंत गेणू
४३	कदम अर्चना अरुण
४४	पांडे स्नेहा शैलेश
४५	बगाजी शर्मिला विन्सन्ट
४६	बांड्या एलायस दुमिंग

ठराव बहुमताने मंजूर

सही/-
महापौर

मिरा भाईंदर महानगरपालिका

हरिशचंद्र आमगावकर :-

शोक प्रस्ताव मांडत आहे. श्रीम. तारा विनायक घरत यांचे वडिल श्री. हिरामण सोन्या भोईर तसेच त्यांचे दिर श्री. रमेश धर्मण घरत यांचा शोक प्रस्ताव मांडत आहे.

मा. उपमहापौर :-

घोडबंदर येथील श्रीम. पल्लवी प्रभाकर वैती यांचे ही अल्पशा आजाराने निधन झाले आहे त्यांचा ही ह्या शोक प्रस्तावामध्ये समावेश करावा.

नगरसचिव :-

मृतआत्म्यास चिरशांती लाभण्यासाठी सर्वांनी आपल्या जागेवर दोन मिनिट स्तब्ध उभे रहायचे आहे.

दुखःवटा ठराव क्र. ३४ :-

३ श्रीम. तारा विनायक घरत यांचे वडिल श्री. हिरामण सोन्या भोईर तसेच त्यांचे दिर श्री. रमेश धर्मण घरत यांचा शोक प्रस्ताव मांडत आहे. तसेच घोडबंदर येथील श्रीम. पल्लवी प्रभाकर वैती यांचे ही अत्युशा आजाराने निधन झाले आहे त्यांचा ही शोक प्रस्ताव मांडत आहे.

सही/-
महापौर

(सभा संपण्याची वेळ संध्या . ७.०० वाजता)

सही/-
महापौर
मिरा भाईंदर महानगरपालिका

(वासुदेव शिरवळकर)

लघुसंग्रह

मिशन शार्ड्स सहायता प्रणाली